



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक ३२]

गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट ९ - १५, २०१८ / श्रावण १८ - २४, शके १९४०

[पृष्ठे २५४

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai-400 032

Dated 25th July 2018

No. SPP-2018/U.O.R. 69/D-XIV.— In exercise of the powers conferred by sub-section (8) of the Section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974), the Government of Maharashtra is hereby appoints Adv. Ujjwal Nikam as "Special Public Prosecutor" for conducting the Sessions Case No. 388/2017 in Sessions Court, Shivajinagar, Pune, which is arising out of C. R. No. 49/2017, registered at Hinjawadi Police Station, Pune.

The fees of Adv. Ujjwal Nikam, Special Public Prosecutor shall be paid by Home Department as per the proposal approved by this Department.

His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer,
Law and Judiciary Department.

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

परिशिष्ट-'४'

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५

- संदर्भ (१) शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र. विकाअ-१७०४/१०९२/प्र. क्र. १८५/२००४/५, दिनांक २ एप्रिल २००५.
 (२) शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र. विकाअ-४१०२/०२/प्र. क्र. ३७/२००२/५, दिनांक २१ एप्रिल २००५.
 (३) शासन निर्णय क्र. सा.प्र.वि.क्र.विकाअ-२००७/४४०/प्र. क्र. १७४/२००७/५, दिनांक २५ जुलै २००७.
 (४) शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शा.नि.क्र. विकाअ-२००७/३६६/०७/५, दिनांक २४ मार्च २००८.
 (५) शासन सामान्य प्रशासन विभाग शुद्धीपत्रक क्रमांक विकाअ-२००७/प्र. क्र. ३८९/५, दिनांक १ ऑगस्ट २००८
 (६) शासन सामान्य प्रशासन विभाग क्र. विकाअ-२००८/प्र. क्र. २७६/५, दिनांक २४ जुलै २००८.
 (७) शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय क्रमांक विकाअ-२००६/२९८/प्र. क्र. ६/०७/५, दिनांक ७ एप्रिल २००७.
 (८) शासन सामान्य प्रशासन विभागाकडील पत्र क्रमांक विकाअ-१११७/२७८/प्र. क्र. १११/५, दिनांक ६ सप्टेंबर २०१७.

क्रमांक गृह-१/कार्या-६/पोल-१/विकाअ/आरआर-३०/१८, दिनांक जून २०१८ संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, वि. ना. काळम, जिल्हाधिकारी, सांगली सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षे किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे अथवा पुढील आदेशांपर्यंत अथवा सदर व्यक्ती त्या पदावर असेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास किंवा जिल्हाधिकारी यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होणेपूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वीच नियुक्ती संपुष्टात आणण्यात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तत्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकार्यांची राहील.

तसेच ज्या पदामुळे (नगरसेवक/जिल्हा परिषद सदस्य/पंचायत समिती सदस्य इत्यादी) विशेष कार्यकारी अधिकारी पदावर पदसिद्ध नियुक्ती करण्यात आली होती, ते पद संपुष्टात आल्यास, पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती आपोआप रद्द होईल.

२. विशेष कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना (परिशिष्ट-४)-

(एक) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती "मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी यांना कोणतेही मानधन/वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सही करून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर "सत्य प्रत" म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वतःच्या नावासह "विशेष कार्यकारी अधिकारी" असा फलक लावावा. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर "विशेष कार्यकारी अधिकारी" असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत.

(चार) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी "ओळख परेड" तसेच "मृत्युपूर्व जबानी" यासाठी उपस्थित राहू नये.

(पाच) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी "उत्पन्नाचे प्रमाणपत्र" देऊ नये.

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तत्काळ परत करावे. अन्यथा ते पुनर्नियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.

(सात) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहिल व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल. सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांचेविरुद्ध गुन्हाची नोंद आढळल्यास, त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (Bankrupt) जाहीर केले असल्यास, त्याचप्रमाणे कोणत्याही कारणांशिवायसुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.

अनुसूची

जिल्हा सांगली, तालुका शिराळा

अ. क्र.	विशेष कार्यकारी अधिकारी यांची नावे	निवासस्थानाचा पत्ता	संबंधित पोलीस स्टेशन
१	२	३	४
१	नथुराम मधुकर कोळवणकर	मु. पो. कोकरुड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
२	तानाजी शिवाजी धोडे	मु. पो. कोकरुड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
३	संजय खाशाबा धोडे	मु. पो. कोकरुड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
४	नाईक शंकर राजाराम	मु. पो. सोनवडे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
५	नांगरे विलास बाबुराव	मु. पो. सोनवडे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
६	संतोष निवृत्ती मस्कर	मु. पो. कुसळवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
७	आनंदराव तुकाराम पाटील (लुगडे)	मु. माळेवाडी, पो. कोकरुड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली.	कोकरुड
८	अजित बंडू खांडेकर	मु. पो. मांगरुळ, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
९	आनंदराव रामचंद्र धस	मु. धसवाडी, पो. बिळाशी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
१०	शिवाजी राजाराम कोळसे	मु. पो. चरण, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
११	कृष्णा गणपती नायकवाडी	मु. पो. चरण, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
१२	विलास ज्ञानदेव पवार	मु. पो. पणुंब्रे वारुण, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	कोकरुड
१३	राहुल चंद्रकांत शहा	मु. पो. पाचुंब्री, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
१४	दिलीपकुमार दिनकर झेंडे	मु. पो. पाचुंब्री, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
१५	नारायण तुकाराम घांगरे	मु. पो. घांगरेवाडी, पो. त. न. शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
१६	आनंदा बाळू मोडे	मु. पो. गिरजवडे (मोडेवाडी), तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
१७	शरद बजरंग गुरव	मु. पो. गिरजवडे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
१८	आकाराम आनंदा पाटील	मु. पो. पणुंब्रे तर्फे शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
१९	आप्पासो धोडीराम पाटील	मु. पो. बांबवडे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
२०	अरविंद हिन्दुराव काळे	मु. पो. भैरववाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
२१	गणेश पांडुरंग देसाई	मु. पो. शिवरवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
२२	भिमराव विठ्ठल नाटूलकर	मु. पो. शिरसी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
२३	मधुकर चंदर शेवाळे	मु. पो. शिरसी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
२४	सचिन तानाजी पाटील	मु. पो. करमाळे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
२५	सुभाष बापू (मामा) साळुंखे	मु. पो. निगडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
२६	संदीप आबाजी (बंडा) भालेकर	मु. पो. निगडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा

अनुसूची--चालू

१	२	३	४
२७	अशोक शामराव जाधव	मु. पो. वाकुर्डे बु., तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
२८	सुभाष बाळकू पाटील	मु. पो. वाकुर्डे बु., तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
२९	सतिश आकाराम चव्हाण	मु. पो. भटवाडी, पो. ओढी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
३०	विश्वास गणपती सवादकर	मु. पो. सवांदेकरवाडी, पो. वाकुर्डे खुर्द, तालुका शिराळा, जिल्हा सांगली.	शिराळा
३१	सर्जेराव महादेव जाधव	मु. पो. वाकुर्डे खुर्द, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
३२	प्रल्हाद मारुती पाटील	मु. पो. अंजी खुर्द, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
३३	रामचंद्र बापू पाटील	मु. पो. पाडळीवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
३४	मारुती धोडीबा घारगे	मु. पो. बेलदारवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
३५	गोरख गणपती मुळीक	मु. पो. अंत्री बु., तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
३६	जनार्दन जयसिंग म्होप्रेकर	मु. मानकरवाडी, पो. शिरसी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
३७	भरत आनंदा निकम	मु. पो. तडवळे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
३८	जालिंदर गोविंद पाटील	मु. पो. तडवळे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
३९	बाबासाहेब मारुती कदम	मु. पो. कदमवाडी (अपवळे), पो. तडवळे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली.	शिराळा
४०	धनाजी बाजीराव पाटील	मु. पो. बिऊर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
४१	वसंतराव जयसिंग पाटील	मु. पो. बिऊर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
४२	विजयकुमार आनंदराव पाटील	मु. पो. बिऊर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
४३	संजय बबन देसाई	मु. पो. भाटशिरगाव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
४४	आनंदा साधु पाटील	मु. पो. वाडीभागाई, पो. कणदूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
४५	संदीप शिवाजीराव पाटील	मु. पो. कणदूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
४६	एकनाथ केशव पाटील	मु. पो. कणदूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
४७	प्रदिप भगवान पाटील	मु. पो. कणदूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
४८	दिनकर इश्वरा साळुखे	मु. पो. चिखली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
४९	राजेंद्र विश्वनाथ पाटील	मु. पो. कांदे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
५०	प्रविण नामदेव पाटील	मु. पो. कांदे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
५१	पांडुरंग तुकाराम पाटील	मु. पो. कांदे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
५२	जयवंत शंकर पाटील	मु. पो. नाटोली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
५३	शंकर सदाशिव कांबळे	मु. पो. नाटोली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
५४	उत्तम तुकाराम मोरे	मु. पो. ढोलेवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
५५	श्रीमती सुरेखा आबासो परीट	मु. पो. सागांव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
५६	सुभाष रामचंद्र कुंभार	मु. पो. सागांव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
५७	हरीदास महादेव लोखंडे	मु. पो. सागांव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
५८	महिपती ज्ञानू सावंत	मु. पो. चिखलवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा

अनुसूची--चालू

१	२	३	४
५९	प्रताप भिमराव खबाले	मु. पो. खेड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
६०	कृष्णांत आकाराम केसरे	मु. पो. रेड केसरे गल्ली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
६१	संजय गणपती चव्हाण	मु. पो. रेड, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
६२	प्रताप दिलीप दिलवाले	मु. पो. शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
६३	रविंद्र दिनकर कदम	मु. पो. शिराळा पुलगल्ली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
६४	विश्वास दिनकर कदम	मु. पो. कदमगल्ली, ३२-शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
६५	दिपक विश्वनाथ पवार	मु. पो. ३२-शिराळा, नवजीवन वसाहत, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
६६	रफिक गुलाब आत्तार	मु. पो. प्राध्यापक कॉलनी, शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
६७	विनायक शशिकांत इंगळे	मु. पो. नाझरे गल्ली, शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
६८	संतोष आनंदराव यादव	मु. पो. शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
६९	श्रीमती रोहिणी सतीश जोशी	मु. पो. ३२-शिराळा कचेरी रोड, कोर्टासमोर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली.	शिराळा
७०	फिरोज सिकंदर मुजावर	मु. पो. शिराळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
७१	नामदेव रंगराव पाटील	मु. पो. कापरी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
७२	भानुदास रामचंद्र उपलाने	मु. पो. जाभळेवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
७३	चंद्रकांत पायगोडा पाटील	मु. पो. इंगरूळ, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
७४	प्रविण दत्तात्रय ढोले	मु. पो. इंगरूळ, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
७५	संदीप सुधाकर बावणे	मु. पो. मांगले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
७६	मोहन तानाजी पाटील	मु. पो. मांगले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
७७	किरण रंगराव पाटील	मु. पो. मांगले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
७८	संजय शंकर दशवंत	मु. पो. मांगले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
७९	रमेश मारुती मोहिते	मु. पो. मांगले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
८०	शरद बंडु महाजन	मु. पो. मांगले, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
८१	बाबासो राजाराम जाधव	मु. पो. बेलेवाडी, पो. मांगरूळ, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
८२	दिपक गणपती पाटील	मु. पो. रिळे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
८३	दिपक शंकर खामकर	मु. पो. रिळे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
८४	प्रशांत पांडुरंग पाटील	मु. पो. तडवळे पाटील गल्ली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा
८५	महादेव दत्तू पाटील	मु. पो. पाडळी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली	शिराळा

वि. ना. काळम,
जिल्हादंडाधिकारी, सांगली.

कार्यकारी अभियंता यांजकडून

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (१)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली

उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९,
खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ९७८.०० हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिकावरील विमोचक क्रमांक एन-१, २, ६८ ते ७१ (सा. क्र. ०० ते १०२०) वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक १, क्षेत्र ९७८.०० हे.
(सी.सी.ए.)

गावांची संख्या : २-खरसुंडी, मिटकी, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक १, खरसुंडी, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
खरसुंडी	४३६		५९३.६९१
मिटकी	१०६		३८४.३१
एकूण	५४२		९७८.००

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव खरसुंडी

वितरिका/एन-१/४४७ मीटर

१	१	०.४०
२	२	०.१०
३	३	०.५७
४	४	०.२८
५	५	०.४१
६	५--१	०.०४
७	६	०.४७
८	६--१	०.०६
९	६--१--१	०.०६
१०	६--१--२	०.०६
११	६--१--३	०.१५
१२	६--१०	०.४९
१३	६--११	०.४९
१४	६--१२	०.४०
१५	६--१३	०.८२
१६	६--१४	०.८८
१७	६--१५	०.७८
१८	६--१६	०.४७
१९	६--१७	०.९५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव खरसुंडी--चालू			गाव खरसुंडी--चालू		
वितरिका/एन-१/४४७ मीटर--चालू			वितरिका/एन-१/४४७ मीटर--चालू		
२०	६--१८	०.५१	५१	४८	२.३५
२१	६--१९	०.५१	५२	४८-१	०.१५
२२	६--२	०.१३	५३	२३७	०.८२
२३	६--२--१	०.१३	५४	२४८	०.०५
२४	६--२०	०.५१	५५	२४९	१.०३
२५	६--२१	०.४२	५६	२४९-१	०.२९
२६	७	१.४७	५७	२५०	१.१८
२७	२२-१	२.४४	५८	२५०-१	०.३६
२८	२२/१/१	०.२८	५९	२५१	०.८२
२९	२२-२	१.६४	६०	२५१-१	२.३६
३०	२५	०.०३	६१	२६१	०.०३
३१	२६	२.३७	६२	२६२-१	०.२६
३२	२७	३.०८	६३	२६२-२	०.६२
३३	२९	१.२७	६४	२६२-३	०.५७
३४	३०-१	१.५९	६५	२६२-४	०.५७
३५	३०/१/१	०.६९	६६	२६३	०.०३
३६	३०-५	०.०५	६७	२६४-१	२.२०
३७	३५	१.४२	६८	२६४-२	०.०१
३८	३७	०.०५	६९	२६५	०.०५
३९	३८	१.८८	७०	२६६	१.५०
४०	३८-१	०.५१	७१	२६७	०.११
४१	४०	०.१४	७२	२७३	०.४४
४२	४०-१	०.०३	७३	२७४	०.२२
४३	४१	०.७८	७४	२७५	०.२७
४४	४१-१	०.०५	७५	२७६	०.४०
४५	४२	०.४७	७६	२७७	२.३४
४६	४३	०.०७	७७	२७८	२.१६
४७	४४	०.६३	७८	२७८-१	०.४७
४८	४५	०.६१	७९	३३०	२.२३
४९	४६	०.०२	८०	३४८	०.०३
५०	४७	१.२४	८१	३४९	१.६६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव खरसुंडी--चालू			गाव खरसुंडी--चालू		
वितरिका/एन-१/४४७ मीटर--चालू			वितरिका/एन-१/४४७ मीटर--चालू		
८२	३५०	१.७३	११३	७७२	०.०२
८३	३५१	२.१२	११४	७७३	०.०३
८४	३५२	१.१३	११५	७७४	०.८८
८५	३५३	०.९६	११६	७७५	०.८८
८६	३५४	०.८५	११७	७७६	०.०२
८७	३५५	०.१७	११८	७७७	०.६१
८८	३५६	०.१३	११९	७७८	०.७१
८९	३५७	०.१२	१२०	७७९	०.७४
९०	३५८	०.१२	१२१	७८०	०.८२
९१	३५९-१	०.६८	१२२	७८१	०.२१
९२	३५९-२	०.०२	१२३	७८२	०.२२
९३	३६०	०.५९	१२४	७८३	०.४३
९४	३६१-१	०.४९	१२५	७८४	२.७५
९५	३६१-२	०.०७	१२६	७८५	०.३२
९६	३६२	०.६७	१२७	७८६	०.६२
९७	३६३-१	०.५८	१२८	७८७	२.३३
९८	३६३-२	०.०८	१२९	७८८	०.६९
९९	३६४-१	०.६४	१३०	७८९	०.६०
१००	३६४-२	०.१७	१३१	७९०	०.४८
१०१	३७३	३.७७	१३२	७९१	०.४९
१०२	३७४	३.४८	१३३	७९२	०.०२
१०३	३७८	३.८६	१३४	७९३	०.२३
१०४	३८०	०.९७	१३५	७९८	१.४०
१०५	३८२	०.७३	१३६	८०२	०.५७
१०६	७६५	२.१५	१३७	८०३	०.६१
१०७	७६६	२.४८	१३८	८०४	०.५५
१०८	७६७	२.९७	१३९	८०५	०.६०
१०९	७६८	०.४०	१४०	८०६	०.६८
११०	७६९	२.३१	१४१	८०७	०.०१
१११	७७०	०.०३	१४२	८०७-१	०.४३
११२	७७१	१.०८	१४३	८०७-२	१.०४

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव खरसुंडी--चालू			गाव खरसुंडी--चालू		
वितरिका/एन-१/४४७ मीटर--चालू			वितरिका/एन-२/८२० मीटर--चालू		
१४४	८०८	०.४३	२०	३१४	०.०८
१४५	८०९	०.७३	२१	३१५	१.४४
१४६	८१०	०.३०	२२	३१६	१.४४
१४७	८११-१	१.४१	२३	३१७	१.१
१४८	८११-२	०.०१	२४	३१८	०.१९
१४९	८११-३	०.०३	२५	३१९	०.४८
१५०	८१२	०.०३	२६	३२०	१.०६
१५१	८१३	२.०५	२७	३२१	०.१८
१५२	८१४	२.०५	२८	३२२	०.०१
एकूण	१५२	१२१.०६	२९	३२३	३.३२
वितरिका/एन-२/८२० मीटर			३०	३२४	२.०७
१	२७९	३.०२८	३१	३२५	५.४६
२	२७९/१	०.७०८	३२	३२६	०.२४
३	२९२	३.१४	३३	३२७	०.०१
४	२९३	०.४१५	३४	३२८	६.४२
५	२९४	०.४०५	३५	३२९	०.०५
६	२९५	०.४२	३६	३३२	०.३५
७	२९६	१.११	३७	३३३	०.९५
८	२९७	१.०९	३८	३३४	०.५६
९	३०९-१	०.४८८	३९	३३५	०.२७
१०	३०९-१-२	०.१५४	४०	३३६	०.५
११	३०९-१-३	०.४८८	४१	३३७	०.५
१२	३०९-१-४	०.६१८	४२	३३८	०.४८
१३	३०९-२-१	०.१७२	४३	३३९-१	०.८९
१४	३०९-२-२	०.१५४	४४	३३९-२	२.०६
१५	३०९-२-३	०.१५४	४५	३४०	३.२३
१६	३०९-२-४	०.३०८	४६	३४१	२.३४
१७	३१२	०.२	४७	३४२	१.२२
१८	३१३-१	०.०४५	४८	३४३	१.२४
१९	३१३-२	०.२०५	४९	३४४	०.०१
			५०	३४५	२.४१

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव खरसुंडी--चालू			गाव खरसुंडी--चालू		
वितरिका/एन-२/८२० मीटर--चालू			वितरिका/एन-२/८२० मीटर--चालू		
५१	३६७	०	८२	४१७	२.४
५२	३६८	०.९९	८३	४१८	०.५
५३	३७२	०.८७	८४	४१९	०.३६
५४	३८४	२.८१	८५	४२०	०.२५
५५	३८५	०.९२	८६	४२१	१
५६	३८६	०.९२	८७	४२६	३.५
५७	३८७	१.५२	८८	४२७	०.२३
५८	३८८	०.४५	८९	४२८	०.२५
५९	३८९	०.४७	९०	४२९	१.२९
६०	३९०	०.३३	९१	४३०	०.४२८
६१	३९१	०.३१२	९२	४३१	०.४२४
६२	३९२	०.३१२	९३	४३२	०.६८
६३	३९३	०.३६	९४	४७४	४.०२५
६४	३९४	२.९२	९५	४७५	६.७५
६५	३९५	०.६३	९६	४७७/१/१	३.०७
६६	३९६	०.३५	९७	४७७/१/२	३.०७
६७	३९७	०.४६	९८	४७७/१/३	३.०७
६८	३९८	०.२	९९	४७७/१/४	३.०७
६९	३९९	१.१९५	१००	४७७/२/१	३.१४
७०	४००	०.६८	१०१	४७७/२/२	१.६६
७१	४०१	०.६७	१०२	४७७/२/३	३.१४
७२	४०२	०.०७	१०३	७६४	५.३३
७३	४०३	०.६६	एकूण	१०३	१२२.७४३
७४	४०४	०.४२			
७५	४०५	०.६५	वितरिका-२/एन-६८/१८७५ मीटर		
७६	४०६	०.४४	१	४७७/१/१	२.४५६
७७	४०७	०.५५	२	४७७/१/२	२.४५६
७८	४०८	०.३४	३	४७७/१/३	२.४५६
७९	४०९	०.३३५	४	४७७/१/४	२.४५६
८०	४१२	०.०६	५	४७७/२/१	२.५१२
८१	४१३	०.३५	६	४७७/२/२	१.३२०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव खरसुंडी--चालू			गाव खरसुंडी--चालू		
वितरिका-२/एन-६८/१८७५ मीटर --चालू			वितरिका-२/एन-६८/१८७५ मीटर --चालू		
७	४७७/२/३	२.५१०	३८	५१४	०.५६०
८	४८०	१.०१०	३९	५१५	०.४७०
९	४८१	१.१२०	४०	५१६	०.११०
१०	४८२	१.०७०	४१	५१७	०.९६०
११	४८३	२.३८०	४२	५१८	०.४७०
१२	४८४	७.०५०	४३	५१९	०.३६०
१३	४८५	६.६४०	४४	५२०	०.३३०
१४	४८६	०.०२०	४५	५२१	०.०९०
१५	४८७	२.९९०	४६	५२२	०.९१०
१६	४९०	५.९९०	४७	५२३	१.२२०
१७	४९१	१.४७०	४८	५२४	१.५५०
१८	४९४	१.०५०	४९	५२५	०.०३०
१९	४९५	०.८५०	५०	५२६	०.३३०
२०	४९७	२.७९०	५१	५२७	०.३९०
२१	४९८	०.०५०	५२	५२८	०.४५०
२२	४९९	०.०४०	५३	५२९	०.०७०
२३	५००	०.०४०	५४	५३०	०.३७०
२४	५०१	०.०३०	५५	५३१-१	०.४६०
२५	५०२	०.०३०	५६	५३१-२	०.०३०
२६	५०३	०.०४०	५७	५३२	१.१६०
२७	५०४	०.०४०	५८	५३३	०.०२०
२८	५०५	०.०४०	५९	५३४	०.७३०
२९	५०६	१.७६०	६०	५३५	०.४१०
३०	५०७	१.३००	६१	५३६	०.८५०
३१	५०८	०.५५०	६२	५३७	०.१८०
३२	५०९-१	०.६००	६३	५३८	०.११०
३३	५०९-२	०.५३०	६४	५३९	०.०७०
३४	५१०	१.५२०	६५	५४०	०.८६०
३५	५११	०.९४०	६६	५४१	०.०६०
३६	५१२	०.८९०	६७	५४२	०.५१०
३७	५१३	०.६२०	६८	५४३	०.६४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खरसुंडी--चालू

वितरिका-२/एन-६८/१८७५ मीटर --चालू

६९	५४४	०.६६०
७०	५४५	१.६००
७१	५४६	०.६३०
७२	५४७	०.५९०
७३	५४८	०.०००
७४	५४९	०.५७०
७५	५५०	०.३६०
७६	५५१	०.२५०
७७	५५२	०.१७०
७८	५५३	४.१४०
७९	५५४	१.११०
८०	५५५-१	२२.४५०
८१	५५५-२	२२.४४०
८२	५५६	०.९७०
८३	५५७	१.५१०
८४	५५८	१.५३०
८५	५५९	१.५१०
८६	५६०	१.७३०
८७	५६१	१.४९०
८८	५६२	२.६००
८९	५६३	१.८५०
९०	५६४	१.९९०
९१	५६५-१	१.४९०
९२	५६५-२	१.४९०
९३	५६६	५.३८०
९४	५६७	०.०६०
९५	५६८	०.३५०
९६	५६९	०.८६०
९७	५७०	०.३७०
९८	५७१	०.०३०
९९	५७२	१.०६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खरसुंडी--चालू

वितरिका-२/एन-६८/१८७५ मीटर --चालू

१००	५७३	०.५६०
१०१	५७४	०.०२०
१०२	५७७	०.६८०
१०३	५७८	२.१६०
१०४	५७९	१.११०
१०५	५८०	०.०२०
१०६	५८१	०.२७०
१०७	५८२	१.७६०
१०८	५८३	४.०२०
१०९	५८४	०.१८०
११०	५८६	३.७८०
१११	५८७	७.६६०
११२	५८९	१०.२००
११३	५९०	१.४४०
११४	५९१	१.४३०
११५	५९२	०.८९०
११६	५९३	१.१८०
११७	५९४	०.५७०
११८	५९५	६.१६०
११९	५९६	४.६५०
१२०	५९७	०.२४०
१२१	५९८	०.२५०
१२२	५९९	०.२३०
१२३	६००	०.०५०
१२४	६०१	०.५१०
१२५	६०२	०.२५०
१२६	६०३	०.१८०
१२७	६०४	०.२००
१२८	६०५	१.०००
१२९	६०६	२.४१०
१३०	६०७	०.८२०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खरसुंडी--चालू		
वितरिका-२/एन-६८/१८७५ मीटर --चालू		
१३१	६०८	०.९६०
१३२	६०९	१.२५०
१३३	६१०	०.५७०
१३४	७५७/१/२	०.३४८
१३५	७५७/१/३	०.६००
१३६	७५७/१/४	०.६००
१३७	७५७/१/५	०.६००
१३८	७५७/२	१.३०५
१३९	७५७/३	०.७६५
१४०	७५७/४	०.४३५
१४१	७५७/५	०.३६३
एकूण	१४१	२१८.२९२

गाव मिटकी		
वितरिका-२/एन-६९/४५८० मीटर		
१	१३०	१९.९४
२	१३२	१.६३
३	१३३	०.५७
४	१३४	१.२१
५	१३५	८.८९
६	१३६	४.७६
७	१३७	१३.०३
८	१३८	१३.७७
९	१३९	१०.४४
१०	१४०	५.६२
११	१४१	९.७८
१२	१४२	०.५०
१३	१४३	०.३६
१४	१४४	०.६२
१५	१४५	२.५९

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मिटकी--चालू		
वितरिका-२/एन-६९/४५८० मीटर --चालू		
१६	१४६	२.४९
१७	१४७	०.१३
१८	१४८	०.०३
१९	१४९	७.१८
२०	१५०	१२.०९
२१	१५१	१३.३५
२२	१५२	१३.२९
एकूण	२२	१४२.२७

गाव खरसुंडी		
वितरिका-२/एन-७०/७०० मीटर		
१	३९१	०.०७८
२	३९२	०.०७८
३	३९३	०.०९०
४	३९८	०.२००
५	३९९	१.१९५
६	४०८	०.३४०
७	४०९	०.३३५
८	४१०	०.३९०
९	४११	०.२७०
१०	४१२	०.२४०
११	४१४	०.८३०
१२	४१५	०.४१०
१३	४५३	६.०८०
१४	४५४	८.९००
१५	४५५	८.८३०
१६	४५६	२४.३७०
१७	४५७	३.६३०
१८	४५८	५.०१०
१९	४५९	१.७८०
२०	४६०	०.०६०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर	१	२	३ (सीसीए) हेक्टर
गाव खरसुंडी--चालू			गाव मिटकी--चालू		
वितरिका-२/एन-७०/७०० मीटर --चालू			वितरिका-२/एन-७१/२७१५ मीटर--चालू		
२१	४६१	२.१३०	९	१२८	२.३२०
२२	४६२	४.२२०	१०	१२९	८.०५०
२३	४६३	२.२५०	११	१५५	१०.४४०
२४	४६४	१.५२०	१२	१५६	४.७३०
२५	४६५	१.९५०	१३	१५७	१.८५०
२६	४६६	२.१५०	१४	१६०	०.५१०
२७	४६७	२.६६०	१५	१६१	०.२२०
२८	४६८	०.२००	१६	१६२	०.२२०
२९	४६९	९.८२०	१७	१६३	०.४६०
३०	४७०	७.८१०	१८	१६४	१.१५०
३१	४७१	१२.११०	१९	१८२	०.८८०
३२	४७२	१२.५००	२०	१८३	४.१९०
३३	४७३	०.०५०	२१	१८४	०.७७०
३४	४७७/१/१	१.५३५	२२	१८५	०.३५०
३५	४७७/१/२	१.५३५	२३	१८६	३.२८०
३६	४७७/१/३	१.५३५	२४	१८७	३.२८०
३७	४७७/१/४	१.५३५	२५	१८८	९.४८०
३८	४७७/२/१	१.५७०	२६	१८९	७.६६०
३९	४७७/२/२	०.८३०	२७	१९०	४.८९०
४०	४७७/२/३	१.५७०	२८	१९१	३.३४०
एकूण	४०	१३२.५९६	२९	१९२	२.९२०
गाव मिटकी			३०	१९३-१	३.७६०
वितरिका-२/एन-७१/२७१५ मीटर			३१	१९३-२	२.२८०
१	१२०	२.३७०	३२	१९४	६.६६०
२	१२१	०.०५०	३३	२३०-१	१२.८८०
३	१२२	१.६००	३४	२३०-२	१४.३५०
४	१२३	३.११०	३५	२३१	०.७८०
५	१२४	११.२१०	३६	२३२	०.९८०
६	१२५	०.७३०	३७	२३३	०.५५०
७	१२६	१.७७०	३८	२३४	०.४१०
८	१२७	२.६८०	३९	२३५	०.२६०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव मिटकी-चालू			गाव मिटकी-चालू		
वितरिका-२/एन-७१/२७१५ मीटर--चालू			वितरिका-२/एन-७१/२७१५ मीटर--चालू		
४०	२३६	०.२५०	६९	२६३	०.०५०
४१	२३७	०.४१०	७०	२६४	०.०१०
४२	२३८	१.०६०	७१	२६५	४.०४०
४३	२३९	०.६९०	७२	२६६	१.३५०
४४	२४०	२.६२०	७३	२६७	०.०१०
४५	२४१	५.४९०	७४	२६८	०.०२०
४६	२४२	०.६५०	७५	२६९	०.२३०
४७	२४३	०.३९०	७६	२७०	०.३९०
४८	२४४	३.२३०	७७	२७१	०.५३०
४९	२४५	२.८१०	७८	२७४	०.११०
५०	२४६-१	३.६२०	७९	२७६	६.२५०
५१	२४६-२	३.६१०	८०	२७७	१.१५०
५२	२४७	३.२३०	८१	२७८	१.८१०
५३	२४८	१५.६९०	८२	२७९	२.११०
५४	२४९-१	०.०००	८३	२८०	२.३४०
५५	२४९-२	०.०००	८४	२८१	२१.७८०
५६	२५०	१.६५०	एकूण	८४	२४२.०४०
५७	२५१	१.६४०	गावनिहाय क्षेत्र		
५८	२५२	२.४१०	विमोचक	गट नंबर	क्षेत्र
५९	२५३	२.४६०	१	२	३
६०	२५४	०.३९०			(सी.सी.ए.)
६१	२५५	०.२८०	गाव खरसुंडी		
६२	२५६	०.७००	कालवा खरसुंडी वितरिका		
६३	२५७	२.०४०	एन-१	१५२	१२०.६
६४	२५८	०.०२०	एन-२	१०३	१२२.७४३
६५	२५९	१.७४०	कालवा खरसुंडी वितरिका-२		
६६	२६०	३.६८०	एन-६८	१४१	२१८.२९
६७	२६१	०.८१०	एन-७०	४०	१३२.६०
६८	२६२	०.८७०	एकूण	४३६	५९३.६९१

गावनिहाय क्षेत्र--चालू

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
गाव मिटकी		
कालवा खरसुंडी वितरिका-२		
एन-६९	२२	१४२.२७
एन-७१	८४	२४२.०४
एकूण	१०६	३८४.३१
एकूणात	५४२	९७८.००

इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,

कार्यकारी अभियंता,

टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,

क्रमांक १, जिल्हा सांगली.

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (१)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra

Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation Scheme.

Area Notified : 978.00 Ha.

No. of Villages : 2-Kharsundi, Mitki, taluka
Atpadi, district Sangli.

Description of area notified : DO N-1, 2, 68 to 71, Ch. 00 to 1020 of Kharsundi Dy. of Ghanand Hivatad Canal of WUA No. 1, Area 978.00 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 1, Kharsundi, taluka
Aatpadi, district Sangli.

Details of Area Notified**District Sangli, taluka Atpadi**

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Kharsundi	436	593.691
Mitki	106	384.31
Grand Total	542	978.00

Schedule-B**District Sangli, taluka Atpadi**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kharsundi**DY. N-1/Ch. 447 mtrs.**

1	1	0.40
2	2	0.10

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kharsundi—contd.

Dy./N-1/Ch. 447 mtrs.—contd.

3	3	0.57
4	4	0.28
5	5	0.41
6	5--1	0.04
7	6	0.47
8	6--1	0.06
9	6--1--1	0.06
10	6--1--2	0.06
11	6--1--3	0.15
12	6--10	0.49
13	6--11	0.49
14	6--12	0.40
15	6--13	0.82
16	6--14	0.88
17	6--15	0.78
18	6--16	0.47
19	6--17	0.95
20	6--18	0.51
21	6--19	0.51
22	6--2	0.13
23	6--2--1	0.13
24	6--20	0.51
25	6--21	0.42
26	7	1.47
27	22-1	2.44
28	22/1/1	0.28
29	22-2	1.64
30	25	0.03
31	26	2.37
32	27	3.08
33	29	1.27
34	30-1	1.59
35	30/1/1	0.69
36	30-5	0.05
37	35	1.42
38	37	0.05
39	38	1.88

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kharsundi—contd.

Dy./N-1/Ch. 447 mtrs.—contd.

40	38-1	0.51
41	40	0.14
42	40-1	0.03
43	41	0.78
44	41-1	0.05
45	42	0.47
46	43	0.07
47	44	0.63
48	45	0.61
49	46	0.02
50	47	1.24
51	48	2.35
52	48-1	0.15
53	237	0.82
54	248	0.05
55	249	1.03
56	249-1	0.29
57	250	1.18
58	250-1	0.36
59	251	0.82
60	251-1	2.36
61	261	0.03
62	262-1	0.26
63	262-2	0.62
64	262-3	0.57
65	262-4	0.57
66	263	0.03
67	264-1	2.20
68	264-2	0.01
69	265	0.05
70	266	1.50
71	267	0.11
72	273	0.44
73	274	0.22
74	275	0.27
75	276	0.40
76	277	2.34

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kharsundi—contd.**Dy./N-1/Ch. 447 mtrs.—contd.**

77	278	2.16
78	278-1	0.47
79	330	2.23
80	348	0.03
81	349	1.66
82	350	1.73
83	351	2.12
84	352	1.13
85	353	0.96
86	354	0.85
87	355	0.17
88	356	0.13
89	357	0.12
90	358	0.12
91	359-1	0.68
92	359-2	0.02
93	360	0.59
94	361-1	0.49
95	361-2	0.07
96	362	0.67
97	363-1	0.58
98	363-2	0.08
99	364-1	0.64
100	364-2	0.17
101	373	3.77
102	374	3.48
103	378	3.86
104	380	0.97
105	382	0.73
106	765	2.15
107	766	2.48
108	767	2.97
109	768	0.40
110	769	2.31
111	770	0.03
112	771	1.08
113	772	0.02

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kharsundi—contd.**Dy./N-1/Ch. 447 mtrs.—contd.**

114	773	0.03
115	774	0.88
116	775	0.88
117	776	0.02
118	777	0.61
119	778	0.71
120	779	0.74
121	780	0.82
122	781	0.21
123	782	0.22
124	783	0.43
125	784	2.75
126	785	0.32
127	786	0.62
128	787	2.33
129	788	0.69
130	789	0.60
131	790	0.48
132	791	0.49
133	792	0.02
134	793	0.23
135	798	1.40
136	802	0.57
137	803	0.61
138	804	0.55
139	805	0.60
140	806	0.68
141	807	0.01
142	807-1	0.43
143	807-2	1.04
144	808	0.43
145	809	0.73
146	810	0.30
147	811-1	1.41
148	811-2	0.01
149	811-3	0.03
150	812	0.03

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kharsundi—contd.

Dy./N-1/Ch. 447 mtrs.—contd.

151	813	2.05
152	814	2.05
Total	152	121.06

Dy./N-2/Ch. 820 mtrs.

1	279	3.028
2	279/1	0.708
3	292	3.14
4	293	0.415
5	294	0.405
6	295	0.42
7	296	1.11
8	297	1.09
9	309-1	0.488
10	309-1-2	0.154
11	309-1-3	0.488
12	309-1-4	0.618
13	309-2-1	0.172
14	309-2-2	0.154
15	309-2-3	0.154
16	309-2-4	0.308
17	312	0.2
18	313-1	0.045
19	313-2	0.205
20	314	0.08
21	315	1.44
22	316	1.44
23	317	1.1
24	318	0.19
25	319	0.48
26	320	1.06
27	321	0.18
28	322	0.01
29	323	3.32
30	324	2.07
31	325	5.46
32	326	0.24

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kharsundi—contd.

Dy./N-2/Ch. 820 mtrs.—contd.

33	327	0.01
34	328	6.42
35	329	0.05
36	332	0.35
37	333	0.95
38	334	0.56
39	335	0.27
40	336	0.5
41	337	0.5
42	338	0.48
43	339-1	0.89
44	339-2	2.06
45	340	3.23
46	341	2.34
47	342	1.22
48	343	1.24
49	344	0.01
50	345	2.41
51	367	0
52	368	0.99
53	372	0.87
54	384	2.81
55	385	0.92
56	386	0.92
57	387	1.52
58	388	0.45
59	389	0.47
60	390	0.33
61	391	0.312
62	392	0.312
63	393	0.36
64	394	2.92
65	395	0.63
66	396	0.35
67	397	0.46
68	398	0.2
69	399	1.195

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Kharsundi—contd.		
Dy./N-2/Ch. 820 mtrs.—contd.		
70	400	0.68
71	401	0.67
72	402	0.07
73	403	0.66
74	404	0.42
75	405	0.65
76	406	0.44
77	407	0.55
78	408	0.34
79	409	0.335
80	412	0.06
81	413	0.35
82	417	2.4
83	418	0.5
84	419	0.36
85	420	0.25
86	421	1
87	426	3.5
88	427	0.23
89	428	0.25
90	429	1.29
91	430	0.428
92	431	0.424
93	432	0.68
94	474	4.025
95	475	6.75
96	477/1/1	3.07
97	477/1/2	3.07
98	477/1/3	3.07
99	477/1/4	3.07
100	477/2/1	3.14
101	477/2/2	1.66
102	477/2/3	3.14
103	764	5.33
Total	103	122.743

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Kharsundi—contd.		
Dy.-2/N-68/Ch. 1875 mtrs.		
1	477/1/1	2.456
2	477/1/2	2.456
3	477/1/3	2.456
4	477/1/4	2.456
5	477/2/1	2.512
6	477/2/2	1.320
7	477/2/3	2.510
8	480	1.010
9	481	1.120
10	482	1.070
11	483	2.380
12	484	7.050
13	485	6.640
14	486	0.020
15	487	2.990
16	490	5.990
17	491	1.470
18	494	1.050
19	495	0.850
20	497	2.790
21	498	0.050
22	499	0.040
23	500	0.040
24	501	0.030
25	502	0.030
26	503	0.040
27	504	0.040
28	505	0.040
29	506	1.760
30	507	1.300
31	508	0.550
32	509-1	0.600
33	509-2	0.530
34	510	1.520
35	511	0.940
36	512	0.890
37	513	0.620

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kharsundi—contd.

Dy.-2/N-68/Ch. 1875 mtrs.—contd.

38	514	0.560
39	515	0.470
40	516	0.110
41	517	0.960
42	518	0.470
43	519	0.360
44	520	0.330
45	521	0.090
46	522	0.910
47	523	1.220
48	524	1.550
49	525	0.030
50	526	0.330
51	527	0.390
52	528	0.450
53	529	0.070
54	530	0.370
55	531-1	0.460
56	531-2	0.030
57	532	1.160
58	533	0.020
59	534	0.730
60	535	0.410
61	536	0.850
62	537	0.180
63	538	0.110
64	539	0.070
65	540	0.860
66	541	0.060
67	542	0.510
68	543	0.640
69	544	0.660
70	545	1.600
71	546	0.630
72	547	0.590
73	548	0.000
74	549	0.570

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kharsundi—contd.

Dy.-2/N-68/Ch. 1875 mtrs.—contd.

75	550	0.360
76	551	0.250
77	552	0.170
78	553	4.140
79	554	1.110
80	555-1	22.450
81	555-2	22.440
82	556	0.970
83	557	1.510
84	558	1.530
85	559	1.510
86	560	1.730
87	561	1.490
88	562	2.600
89	563	1.850
90	564	1.990
91	565-1	1.490
92	565-2	1.490
93	566	5.380
94	567	0.060
95	568	0.350
96	569	0.860
97	570	0.370
98	571	0.030
99	572	1.060
100	573	0.560
101	574	0.020
102	577	0.680
103	578	2.160
104	579	1.110
105	580	0.020
106	581	0.270
107	582	1.760
108	583	4.020
109	584	0.180
110	586	3.780
111	587	7.660

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kharsundi—contd.**Dy.-2/N-68/Ch. 1875 mtrs.—contd.**

112	589	10.200
113	590	1.440
114	591	1.430
115	592	0.890
116	593	1.180
117	594	0.570
118	595	6.160
119	596	4.650
120	597	0.240
121	598	0.250
122	599	0.230
123	600	0.050
124	601	0.510
125	602	0.250
126	603	0.180
127	604	0.200
128	605	1.000
129	606	2.410
130	607	0.820
131	608	0.960
132	609	1.250
133	610	0.570
134	757/1/2	0.348
135	757/1/3	0.600
136	757/1/4	0.600
137	757/1/5	0.600
138	757/2	1.305
139	757/3	0.765
140	757/4	0.435
141	757/5	0.363
Total	141	218.292

Village Mitki**Dy./N-69/Ch. 4580 mtrs.**

1	130	19.94
2	132	1.63
3	133	0.57

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Mitki—contd.**Dy.N-69/Ch. 4580 mtrs.—contd.**

4	134	1.21
5	135	8.89
6	136	4.76
7	137	13.03
8	138	13.77
9	139	10.44
10	140	5.62
11	141	9.78
12	142	0.50
13	143	0.36
14	144	0.62
15	145	2.59
16	146	2.49
17	147	0.13
18	148	0.03
19	149	7.18
20	150	12.09
21	151	13.35
22	152	13.29
Total	22	142.27

Village Kharsundi**Dy./N-70/Ch. 700 mtrs.**

1	391	0.078
2	392	0.078
3	393	0.090
4	398	0.200
5	399	1.195
6	408	0.340
7	409	0.335
8	410	0.390
9	411	0.270
10	412	0.240
11	414	0.830
12	415	0.410
13	453	6.080
14	454	8.900

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kharsundi—contd.

Dy./N-70/Ch. 700 mtrs.—contd.

15	455	8.830
16	456	24.370
17	457	3.630
18	458	5.010
19	459	1.780
20	460	0.060
21	461	2.130
22	462	4.220
23	463	2.250
24	464	1.520
25	465	1.950
26	466	2.150
27	467	2.660
28	468	0.200
29	469	9.820
30	470	7.810
31	471	12.110
32	472	12.500
33	473	0.050
34	477/1/1	1.535
35	477/1/2	1.535
36	477/1/3	1.535
37	477/1/4	1.535
38	477/2/1	1.570
39	477/2/2	0.830
40	477/2/3	1.570

Total **40** **132.596**

Village Mitki

Dy./N-71/Ch. 2715 mtrs.

1	120	2.370
2	121	0.050
3	122	1.600
4	123	3.110
5	124	11.210
6	125	0.730
7	126	1.770

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kharsundi—contd.

Dy./N-71/Ch. 2715 mtrs.—contd.

8	127	2.680
9	128	2.320
10	129	8.050
11	155	10.440
12	156	4.730
13	157	1.850
14	160	0.510
15	161	0.220
16	162	0.220
17	163	0.460
18	164	1.150
19	182	0.880
20	183	4.190
21	184	0.770
22	185	0.350
23	186	3.280
24	187	3.280
25	188	9.480
26	189	7.660
27	190	4.890
28	191	3.340
29	192	2.920
30	193-1	3.760
31	193-2	2.280
32	194	6.660
33	230-1	12.880
34	230-2	14.350
35	231	0.780
36	232	0.980
37	233	0.550
38	234	0.410
39	235	0.260
40	236	0.250
41	237	0.410
42	238	1.060
43	239	0.690
44	240	2.620

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	

Village Mitki—contd.**Dy./N-71/Ch. 2715 mtrs.—contd.**

45	241	5.490
46	242	0.650
47	243	0.390
48	244	3.230
49	245	2.810
50	246-1	3.620
51	246-2	3.610
52	247	3.230
53	248	15.690
54	249-1	0.000
55	249-2	0.000
56	250	1.650
57	251	1.640
58	252	2.410
59	253	2.460
60	254	0.390
61	255	0.280
62	256	0.700
63	257	2.040
64	258	0.020
65	259	1.740
66	260	3.680
67	261	0.810
68	262	0.870
69	263	0.050
70	264	0.010
71	265	4.040
72	266	1.350
73	267	0.010
74	268	0.020
75	269	0.230
76	270	0.390
77	271	0.530

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	

Village Mitki—contd.**Dy./N-71/Ch. 2715 mtrs.—contd.**

78	274	0.110
79	276	6.250
80	277	1.150
81	278	1.810
82	279	2.110
83	280	2.340
84	281	21.780
Total	84	242.040

Villagewise Abstract

Outlet	Gat No.	Area
1	2	3 (CCA)

Village Kharsundi**Canal Kharsundi Dy.**

N-1	152	120.6
N-2	103	122.743

Canal Kharsundi Dy.

N-68	141	218.29
N-70	40	132.60

Total	436	593.691
--------------	------------	----------------

Village Mitki**Canal Kharsundi Dy.**

N-69	22	142.27
N-70	84	242.04

Total	106	384.31
--------------	------------	---------------

Grand Total	542	978.00
--------------------	------------	---------------

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (२)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली
उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९,
खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : १३००.७८ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील
घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका क्रमांक १
वरील विमोचक क्रमांक एन-४४ ते ४७, ५८, ५९ (सा. क्र. ००
ते ३५७०) वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक २,
क्षेत्र १३००.७८ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : ५-खरसुंडी, बाळेवाडी, धावडवाडी,
कानकात्रेवाडी, गोमेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक २, कानकात्रेवाडी, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
खरसुंडी	५९	१७३.९३७	
बाळेवाडी	९३	१५८.४०	
धावडवाडी	७७	११५.७२५	
कानकात्रेवाडी	२९८	५४५.४२७	
गोमेवाडी	१४४	३०७.२८६	
एकूण	६७१	१३००.७८	

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव खरसुंडी

वितरिका-१/एन-४४/२० मीटर

१	४२४-१	१.१८
२	४२४-२	२.१७
३	४२४-३	१.८९
४	४२४-४	१.८८
५	४२४-५	१.२४
६	४२४-६	१.१५
७	४२५	०.७९
८	४२६	१४.००
९	४३६	१.१३
१०	४३८	९.०१
११	४३९	९.८५
१२	४४०	५.६०
१३	४४२	६.४४
१४	४४३	१.९२
१५	४४४	१.२८
१६	४४५	४.७४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खरसुंडी--चालू

वितरिका-१/एन-४४/२० मीटर--चालू

१७	४४६	८.९२
१८	४४७	३.७९
१९	४४८	६.७९
२०	४४९	२.३१
२१	४५०	०.०२
२२	४५१	६.६०
एकूण	२२	९२.७०

गाव बाळेवाडी

१	२७९	३.०२८
१	३९६	४.३१
२	३९७	७.७३
३	३९८	१२.६५
४	३९९	१.४४
५	४००	५.६९
६	४०१	०.९९
७	४०२	१.३४
८	४०३	०.३०
९	४०४	०.४१
१०	४०५	१.७७
११	४०६	०.०१
१२	४०७	०.२८
१३	४०८	३.०८
१४	४०९	०.८१
१५	४१०	१.०५
१६	४११	०.७२
१७	४१२	०.३२
१८	४१३	०.४३
१९	४१४	०.०६
२०	४१५	०.१३
२१	४१६	०.१५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बाळेवाडी--चालू

वितरिका-१/एन-४४/२० मीटर--चालू

२२	४१७	२.६१
२३	४१८	०.८५
२४	४१९	०.४६
२५	४२०	०.७१
२६	४२१	०.६०
२७	४२२	१.२६
२८	४२३	०.१७
२९	४२४	७.४३
३०	४२५	०.३९
३१	४२६	०.१५
३२	४२७	१९.८२
३३	४२८	१.४८
३४	४२९	१.६२
३५	४३०	१.०७
३६	४३१	४.३१
३७	४३२	४.०७
३८	४४३	०.१३
३९	४४४	५.३६
४०	४४५	२.०७
४१	४४६	२.१३
४२	४४७	२.१७
४३	४४८	२.७९
४४	४४९	७.५२
४५	४५०	०.१५
४६	४५१-१	०.५१
४७	४५१-२	०.३१
४८	४५२-१	१.३०
४९	४५२-२	०.७०
५०	४५३	१.६६
५१	४५३-१	०.१८
५२	४५४	४.३५

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव बाळेवाडी--चालू

वितरिका-१/एन-४४/२० मीटर--चालू

୩୩	୪୩୭	୦.୪୩
୩୪	୪୩୮	୦.୩୭
୩୫	୪୩୯	୦.୩୯
୩୬	୪୬୦	୨.୩୫
୩୭	୪୬୩	୦.୩୪
୩୮	୪୬୩-୩	୦.୩୪
୩୯	୪୬୩-୨	୦.୦୭
୬୦	୪୬୨	୩.୮୨
୬୩	୪୬୩	୦.୭୪
୬୨	୪୬୩-୩	୦.୦୮
୬୩	୪୬୪	୦.୩୩
୬୪	୪୬୫-୨	୦.୦୮
୬୫	୪୬୬	୦.୩୮
୬୬	୪୬୭	୦.୩୨
୬୭	୪୬୮	୦.୩୦
୬୮	୪୬୯	୦.୦୭
୬୯	୪୬୯-୩	୦.୦୩
୭୦	୪୭୦	୦.୦୫
୭୩	୪୭୩	୦.୩୨
୭୨	୪୭୨	୨.୪୭
୭୩	୪୭୩	୦.୩୮
୭୪	୪୭୪	୦.୩୩
୭୫	୪୭୫	୦.୦୫
୭୬	୪୭୬	୦.୨୫
୭୭	୪୭୭	୦.୨୦
୭୮	୪୭୮	୦.୩୭
୭୯	୪୭୯	୦.୩୯
୮୦	୪୮୦	୦.୨୦
୮୩	୪୮୩	୦.୮୩
୮୨	୪୮୨	୦.୬୨
୮୩	୪୮୩	୩.୫୩

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव बाळेवाडी--चालू

वितरिका-१/एन-४४/२० मीटर--चालू

୮୪	୪୮୪	୦.୮୪
୮୫	୪୮୫	୦.୮୮
୮୬	୫୨୨	୨.୨୫
୮୭	୫୨୨	୦.୬୦
୮୮	୫୨୩	୦.୬୪
୮୯	୫୨୪	୦.୦୫
୯୦	୫୨୫	୦.୭୫
୯୧	୫୨୬	୦.୦୨
୯୨	୫୨୭	୭.୪୬
୯୩	୫୨୮	୭.୮୮

एकूण

৭৩

946.80

गाव खरसुंडी

वित्तिका-१/एन-४५/२० मीटर

୧	୨୭୯	୪.୫୪୨
୨	୨୮୭	୮.୨୧୦
୩	୨୮୭-୧	୧.୮୮୦
୪	୨୮୮	୩.୮୩୦
୫	୨୮୯	୧.୪୨୦
୬	୨୯୦	୨.୦୦୦
୭	୨୯୧	୧.୪୧୦
୮	୨୯୨	୩.୧୪୦
୯	୨୯୩	୦.୪୧୫
୧୦	୨୯୪	୦.୪୦୫
୧୧	୨୯୫	୦.୪୨୦
୧୨	୨୯୬	୧.୧୧୦
୧୩	୨୯୭	୧.୦୯୦
୧୪	୨୯୮	୪.୯୭୦
୧୫	୨୯୯	୧.୪୯୦
୧୬	୩୦୦	୧.୪୮୦

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव खरसुंडी--चालू

वितरिका-१/एन-४५/२० मीटर--चालू

१७	३०१	१.६३०
१८	३०२	१.६००
१९	३०३	२.३२०
२०	३०४	२.५४०
२१	३०५	४.४६०
२२	३०६	३.४००
२३	३०७	४.२९०
२४	३०८	४.०२०
२५	३०९	१.११२
२६	३१०	०.०३०
२७	३११	०.४००
२८	३१२	०.०९०
२९	३१३	१.४१५
३०	३१४	०.७२०
३१	३१७	१.१००
३२	४३०	१.७१२
३३	४३१	१.६९६
३४	४३२	२.७२०
३५	४३३	२.८४०
३६	४३४	३.७५०
३७	४३७	१.५८०
एकूण	३७	८१.२३७

गाव धावडवाडी

१	२१७	१.४२०
२	२१९	८.३६०
३	२२०	१०.७००
४	२२२	१३.८३०
५	२२३	०.४००
६	२२४	०.५४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव धावडवाडी--चालू

वितरिका-१/एन-४५/२० मीटर--चालू

७	२२५	१.०१०
८	२२६	१.१९०
९	२२७	१.७४०
१०	२२९	०.४७०
११	२३१	०.८८५
१२	२३३	०.३००
१३	२३५	०.३३५
१४	२३६	०.३७५
१५	२३७	२.१४५
१६	२३८	१.७६०
१७	२३९	१.९००
१८	२४०	१.४५०
१९	२४१	१.३२०
२०	२४३	८.३२०
२१	२४४	१०.७७०
२२	२४५	४.१४०
२३	२४५/१	१.१७०
२४	२४७	१.९४०
२५	२४८	०.९५०
२६	२४९	५.४२०
२७	२५०	०.९८०
२८	२५०-१	०.०२०
२९	२५१	०.८८०
३०	२५१-१	०.१००
३१	२५२	०.८७०
३२	२५२-१	०.१२०
३३	२५३	०.८५०
३४	२५३-१	०.१३०
३५	२५४	०.८७०
३६	२५४-१	०.११०
३७	२५५	०.०३०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव धावडवाडी--चालू			गाव कानकात्रेवाडी--चालू		
वितरिका-१/एन-४५/२० मीटर--चालू			वितरिका-१/एन-४५/२० मीटर--चालू		
३८	२५५-१	०.४३०	३	१२७	०.२१०
३९	२५६	०.१५०	४	१२८	०.२१०
४०	२५६-१	०.७००	५	१३०	०.३८०
४१	२५७	०.२२०	६	१३१	०.०२०
४२	२५८	०.३००	७	१३२	०.३३०
४३	२५९	०.२९०	८	१३३	०.३४०
४४	२६६	२.१८०	९	१३४	०.४४०
४५	२६७	०.७१०	१०	१३५	१.२१०
४६	२६८	०.२१०	११	१३६	१.२७०
४७	२६९	०.२१०	१२	१३७	२.४८०
४८	२७०	०.२१०	१३	१३८	०.७६०
४९	२७१	०.२१०	१४	१३९	०.१९०
५०	२७२	०.७७०	१५	१४०	०.१९०
५१	२७३	०.१९०	१६	१४१	०.२२०
५२	२७४	०.२८०	१७	१४२	०.२३०
५३	२७५	०.२८०	१८	१४३	०.४२०
५४	२७६	०.३४०	१९	१४४	०.४६०
५५	२७९	०.३००	२०	१४५	९.२४०
५६	२८०	०.२३०	२१	१४६	१.६१०
५७	२८१	०.१८०			
५८	२८२	०.४२०	एकूण	२१	२०३.५८२
५९	२८३	०.७००			
६०	२८४	१.८१०	वितरिका/एन-४६/१५०५ मीटर		
६१	२८५	१.०४०	१	१८८	०.१४
६२	२८६	०.६५०	२	१८९	०.०२
६३	२८७	०.९००	३	१९०	०.५९
६४	२८७-१	०.०३०	४	२२२	१.९९
			५	२२३	१९.९२
एकूण	६४	१०१.७४०	६	२२४	२.९८
			७	२२५	१.२१
गाव कानकात्रेवाडी			८	२२६	०.७३
१	१२४	२०.६०५	९	२२७	०.४३
२	१२६	०.२१०			

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कानकात्रेवाडी--चालू

वितरिका/एन-४६/१५०५ मीटर--चालू

१०	२२८	१.६३
११	२२९	०.०८
१२	२३०	५.४२
१३	२३०-१	०.७४
१४	२३१	१.१९
१५	२३१-१	०.९८
१६	२३२	०.३९
१७	२३३	०.४
१८	२३४	०.२१
१९	२३४-१	०.६३
२०	२३५	०.३५
२१	२३५-१	०.२८
२२	२३६	०.३९
२३	२३६-१	०.२१
२४	२३७	०.५
२५	२३८	०.०५
२६	२३९	०.९१
२७	२४०	१.३७
२८	२४१	१.५३
२९	२४२	१.०१
३०	२४३	०.७१
३१	२४४	०.३५
३२	२४५	०.३५
३३	२४६	१.५१
३४	२४७	०.२
३५	२४८	२.१५
३६	२४९	०.४३
३७	२५०	१.१८
३८	२५१	०.६४
३९	२५२	०.५३
४०	२५३	०.२७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव कानकात्रेवाडी--चालू

वितरिका/एन-४६/१५०५ मीटर--चालू

४१	२५४	०.५१
४२	२५५	०.५९
४३	२५६	६.६२४
४४	२६७	४.०४६
४५	२७९	४.८३६
४६	२८०	१.३८
४७	२८१	०.१५
४८	२८२	०.२६
४९	२८३	०.३६
५०	२८४	०.०८
५१	२८५	०.१२
५२	२८६	०.१४
५३	२९०	०.१९
५४	२९१	०.१८
५५	२९२	०.१५
५६	२९३	०.१७
५७	२९४	०.०८
५८	२९५	०.०९
५९	२९६	०.३१
६०	२९७	०.२९
६१	२९८	०.१४
६२	२९९	०.१४
६३	३००	०.१३
६४	३०१	०.०८
६५	३०२	०.१३
६६	३०३-१	१.६४
६७	३०३-२	०.०२
६८	३०४-१	०.१८
६९	३०४-२	०.०१
७०	३०५	०.०२
७१	३०६	२.२३

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव कानकात्रेवाडी-चालू			गाव कानकात्रेवाडी-चालू		
वितरिका/एन-४६/१५०५ मीटर--चालू			वितरिका-१/एन-४७/१९०० मीटर--चालू		
७२	३०७	१.९३	९	८८	०.१२०
७३	३०८	२.७८	१०	८९	०.९००
७४	३०९	०.४४	११	९०	०.२२०
७५	३१०	०.३७	१२	९१	०.३४०
७६	३११	०.३७	१३	९२	०.२४०
७७	३१२	०.४४	१४	९३	०.१५०
७८	३१३	०.३८	१५	९४	०.२२०
७९	३१४	३.४८	१६	९५	०.७५०
८०	३१५	०.६१	१७	९६	१.७००
८१	३१६	०.५१	१८	९७	०.०७०
८२	३१७	०.५१	१९	९८	०.४१०
८३	३१८	०.५	२०	९९	०.२००
८४	३१९	०.८	२१	१००	०.१९०
८५	३२०	०.०५	२२	१०१	०.४८०
८६	३२१	३.४७	२३	१०२	२.०५०
८७	३२२	०.५४५	२४	१०३	०.०९०
८८	३२३	१.६९	२५	१०४	०.१२०
८९	३५३	२.४७	२६	१०५	०.२७०
९०	३५४	०.८५	२७	१०६	०.४१०
९१	३६७	०.३०५	२८	१०७	०.०८०
एकूण	९१	१०२.३७६	२९	१०८	०.०८०
वितरिका-१/एन-४७/१९०० मीटर			३०	१०९	०.०९०
१	३२२	०.५४५	३१	११०	०.०१०
२	३२३	१.६९०	३२	१११	०.०२०
३	३६७	०.३०५	३३	११२	०.०२०
४	८३	२.९८०	३४	११३	०.०८०
५	८४	०.४८०	३५	११४	०.०९०
६	८५	०.१२०	३६	११८	१.९६०
७	८६	०.१८०	३७	११९	२.५२०
८	८७	०.११०	३८	१२०	०.२००
			३९	१२१	०.१४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कानकात्रेवाडी--चालू

वितरिका-१/एन-४७/१९०० मीटर--चालू

४०	१२२	०.१४०
४१	१२३	०.१४०
४२	१२४	०.१८५
४३	१२५	०.०२०
४४	१२६	०.२१०
४५	१२९	७.६९०
४६	१४५	९.२४०
४७	१४६	१.६१०
४८	१४७	०.३९०
४९	१४८	०.४३०
५०	१४९	०.०६०
५१	१५०	३.२००
५२	१५१	०.७७०
५३	१५२	०.७८०
५४	१५३	०.७७०
५५	१५४	०.९००
५६	१५५	१.८५०
५७	१५६	०.१४०
५८	१५७	१.६९०
५९	१५८	०.०३०
६०	१५९	२.७६०
६१	१६०	०.७००
६२	१६१	१.७६०
६३	१६२	०.०४०
६४	१६३	१.६९०
६५	१६४	१.३१०
६६	१६५	१.२१०
६७	१६६	०.२१०
६८	१६७	०.२३०
६९	१६८	१.३५०
७०	१६९-१	०.३७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कानकात्रेवाडी--चालू

वितरिका-१/एन-४७/१९०० मीटर--चालू

७१	१६९-२	०.७२०
७२	१७०	०.११०
७३	१७१	०.९१०
७४	१७२	०.१३०
७५	१७३	०.१९०
७६	१७४	०.१९०
७७	१७५	०.१३०
७८	१७६	१.४३०
७९	१७७	०.१५०
८०	१७८	०.१४०
८१	१७९	०.११०
८२	१८०	०.९४०
८३	१८१	१.०९०
८४	१८२	१.०९०
८५	१८३	१.६९०
८६	१९१	०.९३०
८७	१९२	०.६७०
८८	१९३	०.३७०
८९	१९४	०.३६०
९०	१९५	०.६६०
९१	१९६	०.३६०
९२	१९७	०.३५०
९३	१९८	१.०५०
९४	१९९	१.१५०
९५	२००	१.१५०
९६	२०१	१.१३०
९७	२०२	१.११०
९८	२०३-१	१.८८०
९९	२०३-१-१	०.८२०
१००	२०३-२	१.०२०
१०१	२०३-३	०.८२०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव कानकात्रेवाडी-चालू			गाव कानकात्रेवाडी-चालू		
वितरिका-१/एन-४७/१९०० मीटर--चालू			वितरिका-१/एन-४७/१९०० मीटर--चालू		
१०२	२०४	१२.८८०	१३३	३४३	०.१४०
१०३	२०५	४.५९०	१३४	३४४	०.२२०
१०४	२०५-१	१.४४०	१३५	३४५	०.०६०
१०५	२०६	०.५१०	१३६	३४६-१	०.५१०
१०६	२०६-१	०.४३०	१३७	३४६-२	०.०१०
१०७	२०७-१	०.०५०	१३८	३४७-१	०.०५०
१०८	२०७-१-१	०.०९०	१३९	३४७-२	०.०२०
१०९	२०७-२	०.३५०	१४०	३४७-३	०.०१०
११०	२०८	०.८१०	१४१	३४७-४	०.०१०
१११	२०९	०.८५०	१४२	३४७-५	०.०२०
११२	२१०	०.०८०	१४३	३४८	०.९३०
११३	२११	०.८४०	१४४	३४९	०.९४०
११४	२१२	२.१६०	१४५	३५०	०.०५०
११५	२१३	१.३४०	१४६	३५१	०.०४०
११६	२१४	१.४५०	१४७	३५२	०.५८०
११७	२१५	१.४७०	१४८	३६४	२.७७०
११८	२१६	८.६२०	१४९	३६५	०.५१०
११९	२१६-१	०.०८०	१५०	३६६	०.०१०
१२०	२१७	०.२६०	१५१	९०२	२.१७०
१२१	२१८	०.१७०	एकूण	१५१	१७१.७६५
१२२	२१९	०.३९०			
१२३	२२०	६.०४०	गाव धावडवाडी		
१२४	२२१	३.८००	१	२२८	१.३००
१२५	३२४-१	४.९८०	२	२३१	०.८८५
१२६	३२४-२	०.०१०	३	२३२	०.३००
१२७	३२५	९.०६०	४	२३३	०.३००
१२८	३२६	७.५४०	५	२३४	०.७७०
१२९	३२७	०.९३०	६	२३५	०.६७०
१३०	३३०	२.८००	७	२३६	०.७५०
१३१	३४१	२.०१०	८	२३७	४.२९०
१३२	३४२	१.३३०	९	२६२	०.७४०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव धावडवाडी--चालू		
वित्तारिका-१/एन-४७/१९०० मीटर--चालू		
१०	२६३	०.७५०
११	२६४	१.५८०
१२	२६५	१.३५०
१३	२७९	०.३००
एकूण	१३	१३.९८५

गाव कानकात्रेवाडी		
वितरिका-१/एन-५८/१२२५ मीटर		
१	२५६	१.६५६
२	२५७	०.७१
३	२५८	०.५३
४	२५९	०.३८
५	२६०	१.५७
६	२६१	१.०७
७	२६२	०.८४
८	२६३	१.३६
९	२६४	०.१५
१०	२६५	०.४४
११	२६६	७.७२
१२	२६७	१६.१८४
१३	२६८	१.०७
१४	२६९	४.२४
१५	२७०	०.५७
१६	२७१	०.३४
१७	२७२	०.३४
१८	२७३	०.३४
१९	२७४	०.७४
२०	२७५	०.३२
२१	२७६	०.३२
२२	२७७	०.०५
२३	२७८	०.३२
२४	२७९	१.३१४

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	

गाव कानकात्रेवाडी--चालू		
वितरिका-१/एन-५८/१२२५ मीटर--चालू		
२५	३५४	०.८५
२६	३५५	११.८८
२७	३५६	४.३१
२८	३५७	०.०८
२९	३५८	१.०९
३०	३५९	०.२४
३१	३६०	०.०९
३२	३६१	०.१८
३३	३६२	०.०८
३४	३६३	३.५६
३५	३६४	२.७७
एकूण	१५२	१२१.०६

गाव गोमेवाडी		
१	१२८०	१.९३
२	१२८१	१०.५१२
३	१२८२	१.९६
४	१२८३	२.७७
५	१२८४	०.६२५
६	१२८५	०.५६
७	१२८६	०.७९५
८	१२८७	२.१९२
९	१२८८	१.७१२
१०	१२८९	१.४८
११	१२९०	२.३९
१२	१३१०	६.२१
१३	१३११	२.१७
१४	१३१२	१.१४
१५	१३१३	१.०३
१६	१३१४	२.८७
१७	१३१५	३.५८
एकूण	१७	४३.९२६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव गोमेवाडी--चालू			गाव गोमेवाडी--चालू		
वितरिका-१/एन-५९/२२२० मीटर			वितरिका-१/एन-५९/२२२० मीटर--चालू		
१	१८९	०.४७०	३२	१३३५	०.८६०
२	१९०	०.७१०	३३	१३३६	२.४९०
३	१९१	१.०३०	३४	१३३७	१.०५०
४	१९२	०.०३०	३५	१३३८	१.०८०
५	१९३	६.१९०	३६	१३३९	०.०९०
६	१९४	१.२८०	३७	१३४०	०.०४०
७	१९५	०.९९०	३८	१३४१	४.१६०
८	१२८०	१.९३०	३९	१३४२	०.७२०
९	१२८१	१३.१४०	४०	१३४३	०.१५०
१०	१२८२	१.९६०	४१	१३४४	०.५७०
११	१२८३	२.७७०	४२	१३४५	०.५७०
१२	१३११	२.१७०	४३	१३४६	०.१६०
१३	१३१४	२.८७०	४४	१३४७	६.३८०
१४	१३१५	३.५८०	४५	१३४८	४.४७०
१५	१३१६	३.५९०	४६	१३४९	०.६५०
१६	१३१७	०.०४०	४७	१३५०	१.१६०
१७	१३२०	०.९३०	४८	१३५१	१.७४०
१८	१३२१	३.५२०	४९	१३५२	२.३८०
१९	१३२२	१.९७०	५०	१३५३	०.८९०
२०	१३२३	०.५३०	५१	१३५४	३.८८०
२१	१३२४	१.११०	५२	१३५५	०.२६०
२२	१३२५	०.६४०	५३	१३५६	०.२००
२३	१३२६	०.७४०	५४	१३५७	०.१८०
२४	१३२७	२.०४०	५५	१३५८	३.०४०
२५	१३२८	१.११०	५६	१३५९	०.६४०
२६	१३२९	०.८००	५७	१३६०	०.५४०
२७	१३३०	१.०१०	५८	१३६१	०.३४०
२८	१३३१	३.७५०	५९	१३६२	०.४२०
२९	१३३२	२.८५०	६०	१३६३	०.२५०
३०	१३३३	३.१७०	६१	१३६४	०.३१०
३१	१३३४	३.६२०	६२	१३६५	१.१९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव गोमेवाडी--चालू

वितरिका-१/एन-५९/२२२० मीटर--चालू

६३	१३६६	०.७८०
६४	१३६७	०.७२०
६५	१३६८	०.२१०
६६	१३६९	१.५१०
६७	१३७०	०.१९०
६८	१४२२	०.०७०
६९	१४२३	०.०२०
७०	१४२४	०.५६०
७१	१४२५	०.०८०
७२	१४२६	०.४१०
७३	१४२७	०.६४०
७४	१४२८	०.५७०
७५	१४२९	०.४६०
७६	१४३०	०.७८०
७७	१४३१	०.६८०
७८	१४३२	०.३००
७९	१४३३	०.३१०
८०	१४३४	१.७००
८१	१४३५	१.३३०
८२	१४३६	०.२९०
८३	१४३७	०.०२०
८४	१४३८	१.१२०
८५	१४३९	०.०२०
८६	१४४०	०.६६०
८७	१४४१	०.६६०
८८	१४४२	२.१७०
८९	१४४३	३.३६०
९०	१४४४	०.६००
९१	१४४५	२.५९०
९२	१४४६	०.३२०
९३	१४४७	१.९२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव गोमेवाडी--चालू

वितरिका-१/एन-५९/२२२० मीटर--चालू

९४	१४४८	५.५३०
९५	१४४९	६.१९०
९६	१४५०	०.८३०
९७	१४५१	४.८१०
९८	१४५२	१.९५०
९९	१४५३	६.५००
१००	१४५४	२.८६०
१०१	१४५५	२.५१०
१०२	१४५६	३.६८०
१०३	१५०६	१४.७६०
१०४	१५०७	३.३२०
१०५	१५०८	०.५३०
१०६	१५०९	०.०२०
१०७	१५१०	०.५००
१०८	१५११	०.४६०
१०९	१५१२	०.४१०
११०	१५१३	०.४८०
१११	१५१४	१.३००
११२	१५१७	१.८६०
११३	१५१८	२.४१०
११४	१५१९	३.४४०
११५	१५२०	९.४४०
११६	१५२१	५.२२०
११७	१५२२	३.०७०
११८	१५२३	०.०९०
११९	१५२४	४.१४०
१२०	१५२५	१.५९०
१२१	१५२६	०.३६०
१२२	१५२७	१.४५०
१२३	१५२८	१.३३०
१२४	१५२९	०.१००

अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
		हेक्टर
गाव कानकात्रेवाडी-चालू		
वितरिका-१/एन-५९/२२२० मीटर-चालू		
१२५	१५३०	१.१६०
१२६	१५३१	७.६५०
१२७	१५३४	२६.९६०
एकूण	१२७	२६३.३६
गावनिहाय क्षेत्र		
कालवा खरसुंडी वितरिका		
विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
गाव खरसुंडी		
एन-४४	२२	९२.७
एन-४५	३७	८१.२२७
एकूण	५९	१७३.९३७
गाव बाळेवाडी		
एन-४४	९३	१५८.४०
एकूण	९३	१५८.४
गाव धावडवाडी		
एन-४५	६४	१०१.७४
एन-४७	१३	१३.९८५
एकूण	७७	११५.७२५
गाव कानकात्रेवाडी		
एन-४५	२१	२०३.५८२
एन-४६	९१	१०२.३७६
एन-४७	१५१	१७१.७६५
एन-५८	३५	६७.७०४
एकूण	२९८	५४५.४२७

गावनिहाय क्षेत्र-चालू		
विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
गाव गोमेवाडी		
एन-५८	१७	४३.९२६
एन-५९	१२७	२६३.३६
एकूण	१४४	३०७.२८६
एकूणात	६७१	१३००.७८
इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,		
कार्यकारी अभियंता,		
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,		
क्रमांक १, जिल्हा सांगली.		

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (२)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation Scheme.

Area Notified : 1300.78 Ha.

No. of Villages : 5-Kharsundi, Balewadi, Dhawadwadi, Kankatrewadi, Gomewadi, taluka Atpadi, district Sangli.

Description of area notified : DO N-44 to 47, 58, 59, Ch. 00 to 3570 of Kharsundi Dy.-1 of Kharsundi Dy. of Ghanand Hivatad Canal of WUA No. 2, Area 1300.78 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 1, Kharsundi, taluka Aatpadi, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Atpadi

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)
Gat Nos.	Area
1	2
	3
	(Ha.)
Kharsundi	59
Balewadi	93
Dhawadwadi	77
Kankatrewadi	298
Gomewadi	144
Grand Total	671
	1300.78

Schedule-B

District Sangli, taluka Atpadi

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kharsundi

Dy./N-44/Ch. 20 mtrs.

1	424-1	1.18
2	424-2	2.17

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kharsundi—contd.

Dy./N-44/Ch. 20 mtrs.—contd.

3	424-3	1.89
4	424-4	1.88
5	424-5	1.24
6	424-6	1.15
7	425	0.79
8	426	14.00
9	436	1.13
10	438	9.01
11	439	9.85
12	440	5.60
13	442	6.44
14	443	1.92
15	444	1.28
16	445	4.74
17	446	8.92
18	447	3.79
19	448	6.79
20	449	2.31
21	450	0.02
22	451	6.60

Total	22	92.70
--------------	-----------	--------------

Village Balewadi

1	279	3.028
1	396	4.31
2	397	7.73
3	398	12.65
4	399	1.44
5	400	5.69
6	401	0.99
7	402	1.34
8	403	0.30
9	404	0.41
10	405	1.77
11	406	0.01
12	407	0.28
13	408	3.08

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.

Dy./N-44/Ch. 20 mtrs.—contd.

14	409	0.81
15	410	1.05
16	411	0.72
17	412	0.32
18	413	0.43
19	414	0.06
20	415	0.13
21	416	0.15
22	417	2.61
23	418	0.85
24	419	0.46
25	420	0.71
26	421	0.60
27	422	1.26
28	423	0.17
29	424	7.43
30	425	0.39
31	426	0.15
32	427	19.82
33	428	1.48
34	429	1.62
35	430	1.07
36	431	4.31
37	432	4.07
38	443	0.13
39	444	5.36
40	445	2.07
41	446	2.13
42	447	2.17
43	448	2.79
44	449	7.52
45	450	0.15
46	451-1	0.51
47	451-2	0.31
48	452-1	1.30
49	452-2	0.70
50	453	1.66

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.

Dy./N-44/Ch. 20 mtrs.—contd.

51	453-1	0.18
52	454	4.35
53	457	0.43
54	458	0.37
55	459	0.19
56	460	2.15
57	461	0.34
58	461-1	0.34
59	461-2	0.07
60	462	1.82
61	463	0.74
62	463-1	0.08
63	464	0.11
64	465-2	0.08
65	466	0.18
66	467	0.12
67	468	0.10
68	469	0.07
69	469-1	0.01
70	470	0.05
71	471	0.12
72	472	2.47
73	473	0.18
74	474	0.11
75	475	0.05
76	476	0.25
77	477	0.20
78	478	0.17
79	479	0.19
80	480	0.20
81	481	0.83
82	482	0.62
83	483	3.50
84	484	0.84
85	485	0.88
86	521	1.15
87	522	0.60

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.**Dy./N-44/Ch. 20 mtrs.—contd.**

88	523	0.64
89	524	0.05
90	525	0.75
91	526	0.01
92	527	7.46
93	528	7.88
Total	93	158.40

Village Kharsundi**Dy./N-45/Ch. 20 mtrs.**

1	279	4.542
2	287	8.210
3	287-1	1.880
4	288	3.830
5	289	1.420
6	290	2.000
7	291	1.410
8	292	3.140
9	293	0.415
10	294	0.405
11	295	0.420
12	296	1.110
13	297	1.090
14	298	4.970
15	299	1.490
16	300	1.480
17	301	1.630
18	302	1.600
19	303	2.320
20	304	2.540
21	305	4.460
22	306	3.400
23	307	4.290
24	308	4.020
25	309	1.112
26	310	0.030
27	311	0.400

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kharsundi—contd.**Dy./N-45/Ch. 20 mtrs.—contd.**

28	312	0.090
29	313	1.415
30	314	0.720
31	317	1.100
32	430	1.712
33	431	1.696
34	432	2.720
35	433	2.840
36	434	3.750
37	437	1.580
Total	37	81.237

Village Dhawadwadi

1	217	1.420
2	219	8.360
3	220	10.700
4	222	13.830
5	223	0.400
6	224	0.540
7	225	1.010
8	226	1.190
9	227	1.740
10	229	0.470
11	231	0.885
12	233	0.300
13	235	0.335
14	236	0.375
15	237	2.145
16	238	1.760
17	239	1.900
18	240	1.450
19	241	1.320
20	243	8.320
21	244	10.770
22	245	4.140
23	245/1	1.170
24	247	1.940

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Dhawadwadi—contd.		
Dy./N-45/Ch. 20 mtrs.—contd.		
25	248	0.950
26	249	5.420
27	250	0.980
28	250-1	0.020
29	251	0.880
30	251-1	0.100
31	252	0.870
32	252-1	0.120
33	253	0.850
34	253-1	0.130
35	254	0.870
36	254-1	0.110
37	255	0.030
38	255-1	0.430
39	256	0.150
40	256-1	0.700
41	257	0.220
42	258	0.300
43	259	0.290
44	266	2.180
45	267	0.710
46	268	0.210
47	269	0.210
48	270	0.210
49	271	0.210
50	272	0.770
51	273	0.190
52	274	0.280
53	275	0.280
54	276	0.340
55	279	0.300
56	280	0.230
57	281	0.180
58	282	0.420
59	283	0.700
60	284	1.810
61	285	1.040

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Dhawadwadi—contd.		
Dy./N-45/Ch. 20 mtrs.—contd.		
62	286	0.650
63	287	0.900
64	287-1	0.030
Total	64	101.740
Village Kankatrewadi		
1	124	20.605
2	126	0.210
3	127	0.210
4	128	0.210
5	130	0.380
6	131	0.020
7	132	0.330
8	133	0.340
9	134	0.440
10	135	1.210
11	136	1.270
12	137	2.480
13	138	0.760
14	139	0.190
15	140	0.190
16	141	0.220
17	142	0.230
18	143	0.420
19	144	0.460
20	145	9.240
21	146	1.610
Total	21	203.582
Dy./N-46/Ch. 1505 mtrs.		
1	188	0.14
2	189	0.02
3	190	0.59
4	222	1.99
5	223	19.92
6	224	2.98
7	225	1.21

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi—contd.		
Dy./N-46/Ch. 1505 mtrs.—contd.		
8	226	0.73
9	227	0.43
10	228	1.63
11	229	0.08
12	230	5.42
13	230-1	0.74
14	231	1.19
15	231-1	0.98
16	232	0.39
17	233	0.4
18	234	0.21
19	234-1	0.63
20	235	0.35
21	235-1	0.28
22	236	0.39
23	236-1	0.21
24	237	0.5
25	238	0.05
26	239	0.91
27	240	1.37
28	241	1.53
29	242	1.01
30	243	0.71
31	244	0.35
32	245	0.35
33	246	1.51
34	247	0.2
35	248	2.15
36	249	0.43
37	250	1.18
38	251	0.64
39	252	0.53
40	253	0.27
41	254	0.51
42	255	0.59
43	256	6.624
44	267	4.046

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi—contd.		
Dy./N-46/Ch. 1505 mtrs.—contd.		
45	279	4.836
46	280	1.38
47	281	0.15
48	282	0.26
49	283	0.36
50	284	0.08
51	285	0.12
52	286	0.14
53	290	0.19
54	291	0.18
55	292	0.15
56	293	0.17
57	294	0.08
58	295	0.09
59	296	0.31
60	297	0.29
61	298	0.14
62	299	0.14
63	300	0.13
64	301	0.08
65	302	0.13
66	303-1	1.64
67	303-2	0.02
68	304-1	0.18
69	304-2	0.01
70	305	0.02
71	306	2.23
72	307	1.93
73	308	2.78
74	309	0.44
75	310	0.37
76	311	0.37
77	312	0.44
78	313	0.38
79	314	3.48
80	315	0.61
81	316	0.51

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi—contd.		
Dy./N-46/Ch. 1505 mtrs.—contd.		
82	317	0.51
83	318	0.5
84	319	0.8
85	320	0.05
86	321	3.47
87	322	0.545
88	323	1.69
89	353	2.47
90	354	0.85
91	367	0.305
Total	91	102.376

Dy./N-47/Ch. 1900 mtrs.

1	322	0.545
2	323	1.690
3	367	0.305
4	83	2.980
5	84	0.480
6	85	0.120
7	86	0.180
8	87	0.110
9	88	0.120
10	89	0.900
11	90	0.220
12	91	0.340
13	92	0.240
14	93	0.150
15	94	0.220
16	95	0.750
17	96	1.700
18	97	0.070
19	98	0.410
20	99	0.200
21	100	0.190
22	101	0.480
23	102	2.050
24	103	0.090

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi—contd.		
Dy./N-47/Ch. 1900 mtrs.—contd.		
25	104	0.120
26	105	0.270
27	106	0.410
28	107	0.080
29	108	0.080
30	109	0.090
31	110	0.010
32	111	0.020
33	112	0.020
34	113	0.080
35	114	0.090
36	118	1.960
37	119	2.520
38	120	0.200
39	121	0.140
40	122	0.140
41	123	0.140
42	124	0.185
43	125	0.020
44	126	0.210
45	129	7.690
46	145	9.240
47	146	1.610
48	147	0.390
49	148	0.430
50	149	0.060
51	150	3.200
52	151	0.770
53	152	0.780
54	153	0.770
55	154	0.900
56	155	1.850
57	156	0.140
58	157	1.690
59	158	0.030
60	159	2.760
61	160	0.700

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi—contd.		
Dy./N-47/Ch. 1900 mtrs.—contd.		
62	161	1.760
63	162	0.040
64	163	1.690
65	164	1.310
66	165	1.210
67	166	0.210
68	167	0.230
69	168	1.350
70	169-1	0.370
71	169-2	0.720
72	170	0.110
73	171	0.910
74	172	0.130
75	173	0.190
76	174	0.190
77	175	0.130
78	176	1.430
79	177	0.150
80	178	0.140
81	179	0.110
82	180	0.940
83	181	1.090
84	182	1.090
85	183	1.690
86	191	0.930
87	192	0.670
88	193	0.370
89	194	0.360
90	195	0.660
91	196	0.360
92	197	0.350
93	198	1.050
94	199	1.150
95	200	1.150
96	201	1.130
97	202	1.110
98	203-1	1.880

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi—contd.		
Dy./N-47/Ch. 1900 mtrs.—contd.		
99	203-1-1	0.820
100	203-2	1.020
101	203-3	0.820
102	204	12.880
103	205	4.590
104	205-1	1.440
105	206	0.510
106	206-1	0.430
107	207-1	0.050
108	207-1-1	0.090
109	207-2	0.350
110	208	0.810
111	209	0.850
112	210	0.080
113	211	0.840
114	212	2.160
115	213	1.340
116	214	1.450
117	215	1.470
118	216	8.620
119	216-1	0.080
120	217	0.260
121	218	0.170
122	219	0.390
123	220	6.040
124	221	3.800
125	324-1	4.980
126	324-2	0.010
127	325	9.060
128	326	7.540
129	327	0.930
130	330	2.800
131	341	2.010
132	342	1.330
133	343	0.140
134	344	0.220
135	345	0.060

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi—contd.		
Dy./N-47/Ch. 1900 mtrs.—contd.		
136	346-1	0.510
137	346-2	0.010
138	347-1	0.050
139	347-2	0.020
140	347-3	0.010
141	347-4	0.010
142	347-5	0.020
143	348	0.930
144	349	0.940
145	350	0.050
146	351	0.040
147	352	0.580
148	364	2.770
149	365	0.510
150	366	0.010
151	902	2.170
Total	151	171.765

Village Dhawadwadi

1	228	1.300
2	231	0.885
3	232	0.300
4	233	0.300
5	234	0.770
6	235	0.670
7	236	0.750
8	237	4.290
9	262	0.740
10	263	0.750
11	264	1.580
12	265	1.350
13	279	0.300
Total	13	13.985

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi		
Dy./N-58/Ch. 1225 mtrs.		
1	256	1.656
2	257	0.71
3	258	0.53
4	259	0.38
5	260	1.57
6	261	1.07
7	262	0.84
8	263	1.36
9	264	0.15
10	265	0.44
11	266	7.72
12	267	16.184
13	268	1.07
14	269	4.24
15	270	0.57
16	271	0.34
17	272	0.34
18	273	0.34
19	274	0.74
20	275	0.32
21	276	0.32
22	277	0.05
23	278	0.32
24	279	1.314
25	354	0.85
26	355	11.88
27	356	4.31
28	357	0.08
29	358	1.09
30	359	0.24
31	360	0.09
32	361	0.18
33	362	0.08
34	363	3.56
35	364	2.77
Total	152	121.06

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Gomewadi		
Dy./N-58/Ch. 1225 mtrs.—contd.		
1	1280	1.93
2	1281	10.512
3	1282	1.96
4	1283	2.77
5	1284	0.625
6	1285	0.56
7	1286	0.795
8	1287	2.192
9	1288	1.712
10	1289	1.48
11	1290	2.39
12	1310	6.21
13	1311	2.17
14	1312	1.14
15	1313	1.03
16	1314	2.87
17	1315	3.58
Total	17	43.926

Dy./N-59/Ch. 2220 mtrs.

1	189	0.470
2	190	0.710
3	191	1.030
4	192	0.030
5	193	6.190
6	194	1.280
7	195	0.990
8	1280	1.930
9	1281	13.140
10	1282	1.960
11	1283	2.770
12	1311	2.170
13	1314	2.870
14	1315	3.580
15	1316	3.590
16	1317	0.040
17	1320	0.930

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi—contd.		
Dy./N-59/Ch. 2220 mtrs.—contd.		
18	1321	3.520
19	1322	1.970
20	1323	0.530
21	1324	1.110
22	1325	0.640
23	1326	0.740
24	1327	2.040
25	1328	1.110
26	1329	0.800
27	1330	1.010
28	1331	3.750
29	1332	2.850
30	1333	3.170
31	1334	3.620
32	1335	0.860
33	1336	2.490
34	1337	1.050
35	1338	1.080
36	1339	0.090
37	1340	0.040
38	1341	4.160
39	1342	0.720
40	1343	0.150
41	1344	0.570
42	1345	0.570
43	1346	0.160
44	1347	6.380
45	1348	4.470
46	1349	0.650
47	1350	1.160
48	1351	1.740
49	1352	2.380
50	1353	0.890
51	1354	3.880
52	1355	0.260
53	1356	0.200
54	1357	0.180

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi—contd.		
Dy./N-59/Ch. 2220 mtrs.—contd.		
55	1358	3.040
56	1359	0.640
57	1360	0.540
58	1361	0.340
59	1362	0.420
60	1363	0.250
61	1364	0.310
62	1365	1.190
63	1366	0.780
64	1367	0.720
65	1368	0.210
66	1369	1.510
67	1370	0.190
68	1422	0.070
69	1423	0.020
70	1424	0.560
71	1425	0.080
72	1426	0.410
73	1427	0.640
74	1428	0.570
75	1429	0.460
76	1430	0.780
77	1431	0.680
78	1432	0.300
79	1433	0.310
80	1434	1.700
81	1435	1.330
82	1436	0.290
83	1437	0.020
84	1438	1.120
85	1439	0.020
86	1440	0.660
87	1441	0.660
88	1442	2.170
89	1443	3.360
90	1444	0.600
91	1445	2.590

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kankatrewadi—contd.		
Dy./N-59/Ch. 2220 mtrs.—contd.		
92	1446	0.320
93	1447	1.920
94	1448	5.530
95	1449	6.190
96	1450	0.830
97	1451	4.810
98	1452	1.950
99	1453	6.500
100	1454	2.860
101	1455	2.510
102	1456	3.680
103	1506	14.760
104	1507	3.320
105	1508	0.530
106	1509	0.020
107	1510	0.500
108	1511	0.460
109	1512	0.410
110	1513	0.480
111	1514	1.300
112	1517	1.860
113	1518	2.410
114	1519	3.440
115	1520	9.440
116	1521	5.220
117	1522	3.070
118	1523	0.090
119	1524	4.140
120	1525	1.590
121	1526	0.360
122	1527	1.450
123	1528	1.330
124	1529	0.100
125	1530	1.160
126	1531	7.650
127	1534	26.960
Total	127	263.36

Village-wise Abstract
Canal Kharsundi Dy.

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
Village Kharsundi		
N-44	22	92.7
N-45	37	81.227
Total	59	173.937
Village Balewadi		
N-44	93	158.40
Total	93	158.4
Village Dhawadwadi		
N-45	64	101.74
N-47	13	13.985
Total	77	115.725
Village Knkatrewadi		
N-45	21	203.582
N-46	91	102.376
N-47	151	171.765
N-58	35	67.704
Total	298	545.427
Village Gomewadi		
N-58	17	43.926
N-59	127	263.36
Total	144	307.286
Grand Total	671	1300.78

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,
Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (३)/२०१८. — ज्याअर्थी, महाराष्ट्र
सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम

५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्यावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली
उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९,
खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ९६०.२७ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका क्रमांक १ वरील विमोचक क्रमांक एन-४८ ते एन-५०, एन-६० ते एन-६२ (सा. क्र. ३५७० ते ६७९०) वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ३, क्षेत्र ९६०.२७ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : ३-बाळेवाडी, गोमेवाडी, करगणी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ३, गोमेवाडी, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
३	४
५	६
७	८
९	१०
११	१२
१३	१४
१५	१६
१७	१८
१९	२०
२१	२२
२३	२४
२५	२६
२७	२८
२९	३०
३१	३२
३३	३४
३५	३६
३७	३८
३९	४०
४१	४२
४३	४४
४५	४६
४७	४८
४९	५०
५१	५२
५३	५४
५५	५६
५७	५८
५९	६०
६१	६२
६३	६४
६५	६६
६७	६८
६९	७०
७१	७२
७३	७४
७५	७६
७७	७८
७९	८०
८१	८२
८३	८४
८५	८६
८७	८८
८९	९०
९१	९२
९३	९४
९५	९६
९७	९८
९९	१००

हे. आर

बाळेवाडी

२७७

३२५.०३५

अधिसूचित क्षेत्राचा तपशील--चालू

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
गोमेवाडी	१०६	३४८.०९
करगणी	२३३	२८७.१४
एकूण	६१६	९६०.२७

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खरसुंडी

वितरिका-१/एन-४८/३७४० मीटर

१	१	०.०१०
२	२	०.१४०
३	३	०.०६०
४	४	०.०९०
५	५	०.०६०
६	६	०.१६०
७	७	०.१६०
८	८	०.०५०
९	९	०.१८०
१०	१०	०.०९०
११	११	०.०८०
१२	१२	०.३१०
१३	१३	०.१९०
१४	१४	०.५२०
१५	१५	०.१८०
१६	१६	०.०६०
१७	१७	०.०७०
१८	१८	०.०६०
१९	१९	०.१३०
२०	२०	०.२००
२१	२१	०.०८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बाळेवाडी--चालू

वितरिका-१/एन-४८/३७४० मीटर--चालू

२२	२२	०.०६०
२३	२३	०.०८०
२४	२४	०.२८०
२५	२५	०.४८०
२६	२६	०.२४०
२७	२७	०.०९०
२८	२८	०.०७०
२९	२९	०.१७०
३०	३०	०.५१०
३१	३१	०.०४०
३२	३२	०.२१०
३३	३३	०.२३०
३४	३४	०.१७०
३५	३५	०.५६०
३६	३६	०.३४०
३७	३७	०.०६०
३८	३८	०.२१०
३९	३९	०.७००
४०	४०	०.७८०
४१	४१	०.२००
४२	४२	०.१७०
४३	४३	०.२३०
४४	४४	०.०६०
४५	४५	०.११०
४६	४६	०.३२०
४७	४७	०.०७०
४८	४८	०.१३०
४९	४९	०.१९०
५०	५०	०.७८०
५१	५१	०.५९०
५२	५२	१.१९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बाळेवाडी--चालू

वितरिका-१/एन-४८/३७४० मीटर--चालू

५३	५३	५.१५०
५४	५४	०.४५०
५५	५५	०.४००
५६	५६	१.१७०
५७	५७	३.३१०
५८	५८	०.३९०
५९	५९	०.७३०
६०	६०	५.०३०
६१	६१	२.०३०
६२	६२	०.७४०
६३	६३	२.६००
६४	६४	१.८९०
६५	९९	८.४०५
६६	१००	१५.२९०
६७	१०१	१५.५००
६८	१०२	१६.६९०
६९	१०३	१०.२६०
७०	१०४	४.०९०
७१	१०५	०.३३०
७२	१०६	०.५५०
७३	१०७	०.०९०
७४	१०८	०.०९०
७५	१०९	०.१४०
७६	११०	०.२७०
७७	१११	०.१३०
७८	११२	०.२१०
७९	११३	०.३६०
८०	११६	०.६००
८१	११७	०.५७०
८२	११८	०.३१०
८३	११९	०.२८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बाळेवाडी--चालू

वितरिका-१/एन-४८/३७४० मीटर--चालू

८४	१२०	०.२९०
८५	१२१	०.११०
८६	१२२	०.०९०
८७	१२३	०.१४०
८८	१२४	०.१००
८९	१२५	०.०९०
९०	१२६	०.१७०
९१	१२८	०.३२०
९२	१३०	०.१३०
९३	१३१	०.०५०
९४	१३२	०.०८०
९५	१३३	०.१६०
९६	१३४	०.०७०
९७	१३५	०.०६०
९८	१३६	०.०२०
९९	१३७	०.०१०
१००	१३८	०.४२०
१०१	१३९	०.१७०
१०२	१४०	०.४३०
१०३	१४१	०.७००
१०४	१४२	०.४९०
१०५	१४३	१.०००
१०६	१४४	०.०७०
१०७	४८७	५.७१०
१०८	४८८	१.६९०
१०९	४८९	१.८९०
११०	४९०	२.०५०
१११	४९१	१.६५०
११२	४९२	०.३५०
११३	४९३	१.१४०
११४	४९४	०.६७०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बाळेवाडी-चालू			गाव बाळेवाडी-चालू		
वितरिका-१/एन-४८/३७४० मीटर--चालू			वितरिका-१/एन-४८/३७४० मीटर--चालू		
११५	४९५	०.५४०	१४६	६२३	१०.०८०
११६	४९६	१.६५०	१४७	६२५	७.४८०
११७	४९७	०.६३०	१४८	६२६	३.०००
११८	४९८	०.७००	१४९	६२७	२.०४०
११९	४९९	०.९७०	१५०	६२८	१.२८०
१२०	५००	१.७३०	१५१	६२९	०.०८०
१२१	५०१	०.९८०	१५२	६३५	०.३८०
१२२	५०२	०.४३०	१५३	६३६	०.३१०
१२३	५०३	०.८००	१५४	६३७	०.०७०
१२४	५०४	०.०८०	१५५	६३८	०.०९०
१२५	५०५	०.३४०	१५६	६३९	०.१५०
१२६	५०६	०.१९०	१५७	६४०	०.६२०
१२७	५०७	०.१००	१५८	६४१	८.२९०
१२८	५०८	०.११०	१५९	६४२	०.२१०
१२९	५०९	०.०९०	१६०	६४३	०.२३०
१३०	५१०	०.२००	१६१	६४४	०.८००
१३१	५११	०.१००	१६२	६४५	०.२५०
१३२	५१२	०.१६०	१६३	६४६	०.४५०
१३३	५१३	०.२७०	१६४	६४७	०.२८०
१३४	५१४	०.०२०	१६५	६४८	०.८६०
१३५	५१५	०.४७०	१६६	६४९	२.०९०
१३६	५१८	०.२९०	१६७	६५०	२.५९०
१३७	५१९	०.३००	१६८	६५१	१.२५०
१३८	५२०	०.६८०	१६९	६५२	१.७६०
१३९	५२१	१.१५०	१७०	६५३	२.०१०
१४०	६१७	०.२६०	१७१	६५४	०.३९०
१४१	६१८	०.१४०	१७२	६५५	०.३२०
१४२	६१९	०.४९०	१७३	६५९	२.२८५
१४३	६२०	०.१२०	१७४	६६०	०.१७०
१४४	६२१	७.४३०	१७५	६६१	०.२१०
१४५	६२२	०.०३०	१७६	६६२	०.०५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बाळेवाडी--चालू

वितरिका-१/एन-४८/३७४० मीटर--चालू

१७७	६६३	०.४४०
१७८	६६४	०.४२०
१७९	६६५	०.२५०
१८०	६६६	२.८२०
१८१	६६७	०.७२०
१८२	६६८	२.०४०
१८३	६६९	२.६१०
१८४	६७०	१.९९०
१८५	६७१	२.०६०
१८६	७०२	४.४२०
१८७	७०३	०.५००
१८८	७०४	०.१५०
१८९	७०५	०.२८०
१९०	७०६	१.१४०
१९१	७०७	०.१९०
१९२	७०८	०.९९०
१९३	७०९	०.१५०
१९४	७१०	०.०३०
१९५	७११	०.२८०
१९६	७१२	२.१४०
१९७	७१३	३.०१०
१९८	७१४	२.०९०
१९९	७१५	०.३२०
२००	७१६	२.२७०
२०१	७१७	०.४००
२०२	७१८	०.१८०
२०३	७१९	०.१९०
२०४	७२०	०.१८०
२०५	७२१	०.१३०
२०६	७२२	०.१२०
२०७	७२३	०.१२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बाळेवाडी--चालू

वितरिका-१/एन-४८/३७४० मीटर--चालू

२०८	७२४	०.१५०
२०९	७२५	०.१२०
२१०	७२६	०.०९०
२११	७२७	०.१२०
२१२	७२८	०.१२०
२१३	७२९	१.९२०
२१४	७३०	०.२३०
२१५	७३१	०.२३०
एकूण	२१५	२३७.७१

वितरिका/एन-४९/५१०० मीटर

१	६७	३.३३०
२	६८	३.३५०
३	६९	३.४१०
४	६५८	२.८७०
५	६७१	२.०६०
६	६७२	२.५८०
७	६७३	०.६४०
८	६७४	०.४००
९	६७७	०.४००
१०	६७८	०.६१०
११	६७९	१.३२०
१२	६८०	१.०१०
१३	६८१	०.६२०
१४	६८२	०.६६०
१५	६८३	१.६३०
१६	६८४	१.३००
१७	६८५	०.१५०
१८	६८६	१.६६०
१९	६८७	०.७१०
२०	६८८	०.७३०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बाळेवाडी--चालू			गाव गोमेवाडी--चालू		
वितरिका/एन-४९/५१०० मीटर--चालू			वितरिका/एन-४९/५१०० मीटर--चालू		
२१	६८९	०.६२०	१७	१३०२	०.५८०
२२	६९०	०.६७०	१८	१३०३	०.५८०
२३	६९१	०.८८०	१९	१३०४	०.५५०
२४	६९२	५.३२०	२०	१३०५	०.७६०
२५	६९३	१.२८०	२१	१३०६	०.०५०
२६	६९४	०.४८०	२२	१३०७	३.०५०
२७	६९५	१.८५०	२३	१३०८	५.५८०
२८	६९६	०.८९०	२४	१३०९	२.४५०
२९	६९७	१.१७०	२५	१३१८	७.१४०
३०	६९८	०.८६०	२६	१३१९	१०.८४०
३१	६९९	४.२५०	२७	१४५३	६.५००
३२	७००	३.६८०	२८	१४५७	०.३९०
एकूण	३२	५१.३९	२९	१४५८	११.१३०
गाव गोमेवाडी			३०	१४५९	९.४२०
१	१२८४	०.६२५	३१	१४६०	६.५५०
२	१२८५	०.५६०	३२	१४६१	१.४३०
३	१२८६	०.७९५	३३	१४६२	३.४८०
४	१२८७	०.५४८	३४	१४६३	३.७४०
५	१२८८	०.४२८	३५	१४६४	३.६४०
६	१२८९	०.३७०	३६	१४६५	४.०६०
७	१२९२	६.१६०	३७	१४६६	०.४२०
८	१२९३	९.४००	३८	१४६७	३.४६०
९	१२९४	१५.९९०	३९	१४६८	३.९१०
१०	१२९५	७.२६०	४०	१४६९	२.२१०
११	१२९६	०.६००	४१	१४७०	०.०५०
१२	१२९७	१.२८०	४२	१४७१	०.८३०
१३	१२९८	१.१२०	४३	१४७२	०.९३०
१४	१२९९	१.१६०	४४	१४७३	१.०३०
१५	१३००	३.५२०	४५	१४७४	१.१८०
१६	१३०१	४.४६०	४६	१४७५	०.९५०
			४७	१४७६	१.१५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव गोमेवाडी--चालू

वितरिका/एन-४९/५१०० मीटर--चालू

४८	१४७७	०.२५०
४९	१४७८	०.०२०
५०	१४७९	०.२००
५१	१४८०	०.२००
५२	१४८१	०.५५०
५३	१४८२	१.३९०
५४	१४९२	०.०५०
५५	१४९३	०.७६०
५६	१४९४	०.६६०
५७	१४९५	०.६६०
५८	१४९६	०.६१०
५९	१४९७	०.५७०
६०	१४९८	०.६४०
६१	१४९९	१.३१०
६२	१५००	१.३५०
६३	१५०१	१.३५०
६४	१५०२	१.१६०
६५	१५०३	१.१३०
६६	१५०४	१.१५०
६७	१५०५	१.२९०
एकूण	६७	१६७.६१६

गाव बाळेवाडी

वितरिका-१/एन-५०/६१६५ मीटर

१	६६	३.२८०
२	७१	०.९००
३	७२	०.८००
४	७३	०.८००
५	७४	०.८००
६	७५	०.८००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बाळेवाडी--चालू

वितरिका-१/एन-५०/६१६५ मीटर--चालू

७	७६	०.८००
८	७७	०.८००
९	७८	०.८००
१०	७९	०.८००
११	८०	०.८००
१२	८१	०.८००
१३	८२	०.७९०
१४	८३	०.९००
१५	८४	१.१४०
१६	८५	१.०४०
१७	८६	१.२००
१८	८७	०.८१०
१९	८८	०.८१०
२०	८९	०.८३०
२१	९०	०.८३०
२२	९१	०.८३०
२३	९२	०.८३०
२४	९३	०.८३०
२५	९४	०.८३०
२६	९५	०.८३०
२७	९६	०.८३०
२८	९७	०.८३०
२९	९८	०.९९०
३०	९९	८.४०५

एकूण

३० ३५.७३५

गाव करगणी

१	१४५९	०.२७०
२	१४६०	०.२४०
३	१४६१	०.२५०
४	१४६२	०.०४०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर	१	२	३ (सीसीए) हेक्टर
गाव करगणी--चालू			गाव करगणी--चालू		
वितरिका-१/एन-५०/६१६५ मीटर--चालू			वितरिका-१/एन-५०/६१६५ मीटर--चालू		
५	१४६३	०.१००	३६	१४९२	०.४९०
६	१४६४	०.१६०	३७	१४९३	०.४९०
७	१४६५	०.४९०	३८	१४९४	१.६२०
८	१४६६	०.४९०	३९	१४९५	०.४८०
९	१४६७	०.४१०	४०	१४९६	१.४७०
१०	१४६८	०.१००	४१	१४९७	०.०४०
११	१४६९	०.२३०	४२	१४९८	१.१४०
१२	१४७०	०.२६०	४३	१४९९	०.५२०
१३	१४७१	०.१७०	४४	१५००	०.५७०
१४	१४७२	०.१७०	४५	१५०१	१.१४०
१५	१४७३	०.१३०	४६	१५०२	०.४१०
१६	१४७४	०.२५०	४७	१५०३	०.५७०
१७	१४७५	०.२५०	४८	१५०४	१.२००
१८	१४७६	०.०१०	४९	१५०५	०.३७०
१९	१४७७	०.०६०	५०	१५१३	०.९५०
२०	१४७८	०.०२०	५१	१५१४	०.६१०
२१	१४७९	०.०२०	५२	१५१५	२.२००
२२	१४८०-१	०.१००	५३	१५१६	०.५३०
२३	१४८०-२	०.०७०	५४	१५१७	०.५४०
२४	१४८०-३	०.११०	५५	१५२०	१.१००
२५	१४८१	०.३३०	एकूण	५५	२८.६४०
२६	१४८२	०.४१०		गाव गोमेवाडी	
२७	१४८३	०.५४०			
२८	१४८४	०.४७०	१	१४६८	३.९१०
२९	१४८५	०.५००	२	१४८३	४.९३०
३०	१४८६	१.०४०	३	१४८४	१४.५२०
३१	१४८७	०.४१०	४	१४८५	७.४३०
३२	१४८८	०.३४०	५	१४८६	३.३३०
३३	१४८९	०.१५०	६	१४८७	४.७४०
३४	१४९०	३.४४०	७	१४८८	४.८३०
३५	१४९१	०.१७०	८	१४८९	०.०२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव गोमेवाडी--चालू

वितरिका-१/एन-५०/६१६५ मीटर--चालू

९	१४९०	११.१९०
१०	१४९१	५.७७०
११	१५१५	३.६१०
१२	१५१६	५.९१०
१३	१५२२	०.६१४
१४	१५२४	२.०७०
एकूण	१४	७२.८७४

गाव करगणी

वितरिका-१/एन-६०/१५२० मीटर

१	१७१	७.०१
२	१७२	१.२३
३	१७३	१.३२
४	१७४	२.३४
५	१७५	१.६२
६	१८१	१.७५
७	१८२	१.११
८	१८३	०.६२
९	१८४	०.४५
१०	१८५	०.१८
११	१८६	२.९८
१२	१८७	२.५७
१३	१८८	१.४८
१४	१९८	१.९९
१५	१९९	२.४३
१६	२००	१.५८
१७	२०१	१.७८
१८	२०२	१.५८
१९	२०३	१.७४
२०	२०४	०.९७
२१	२०५	०.१७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-६०/१५२० मीटर--चालू

२२	२०६	०.२२
२३	२०७	०.२५
२४	२०८	२.३२
२५	२०९	०.२१
२६	२१०	१.५
२७	२११	०.१८
२८	२१२	०.२८
२९	२१३	०.४४
३०	२१४	०.११
३१	२१५	०.२८
३२	२१६	०.४३
३३	२१७	०.९२
३४	२१८	०.२८
३५	२१९	०.१५
३६	२२०	०.१७
३७	१५२१	०.९८
३८	१५२२	०.७२
३९	१५२४	०.९
४०	२१५०	०

एकूण

४० ४७.२४०

गाव गोमेवाडी

१	१८५	१.८४०
२	१८६	२.३३०
३	१८७	३.९४०
४	१८८	९.२००
५	१९८	२४.२००
६	१९९	२.३८०
७	२००	०.९३०
८	२०१	०.५४०
९	२०२	०.४१०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव गोमेवाडी--चालू			गाव करगणी--चालू		
वितरिका-१/एन-६०/१५२० मीटर--चालू			वितरिका-१/एन-६२/३१९० मीटर--चालू		
१०	२०३	११.७८०	९	२२९	२.५३०
११	२०४	७.७८०	१०	२३०	१.३९०
१२	२०५	१.१३०	११	२३१	२.१४०
१३	२०६	०.७८०	१२	२३२	१.३४०
१४	२०७	०.०५०	१३	२३३	१.३३०
१५	२०८	०.७८०	१४	२३४	१२.३३०
१६	२०९	०.७८०	१५	२३५	१.५१०
१७	२१०	०.७८०	१६	२३६	१.३९०
१८	२११	१.१६०	१७	२३७	१.७९०
१९	२१२	११.०९०	१८	२३८	०.७३०
२०	२१३	९.७००	१९	२३९	२.९००
एकूण	२०	९१.५८०	२०	२४०	१.०५०
वितरिका-१/एन-६१/२६८५ मीटर			२१	२४१	०.३८०
१	२१५	४.९८०	२२	२४२	०.१६०
२	२१६	१.३४०	२३	२५६	०.४२०
३	२१७	२.७८०	२४	२५७	०.११०
४	२१८	५.३३०	२५	२५८	०.०७०
५	२१९	१.६००	२६	२५९	०.०५०
एकूण	५	१६.०३०	२७	२६०	०.०५०
गाव करगणी			२८	२६१	०.०५०
वितरिका-१/एन-६२/३१९० मीटर			२९	२६२-१	०.०५०
१	२२१	०.१५०	३०	२६२-२	०.१२०
२	२२२	०.१६०	३१	२६३	०.२७०
३	२२३	०.१६०	३२	२६४	०.४४०
४	२२४	०.२१०	३३	२६५	०.५२०
५	२२५	०.३१०	३४	२६६	०.५००
६	२२६	०.२१०	३५	२६७	०.५२०
७	२२७	१.०७०	३६	२६८	०.८६०
८	२२८	१.३१०	३७	२६९	०.४२०
			३८	२७०	०.०५०
			३९	२७१	०.३४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-६२/३१९० मीटर--चालू

४०	२७२	०.१६०
४१	२७३	०.१६०
४२	२७४	०.५४०
४३	२७५	०.०९०
४४	२७६	०.०६०
४५	२७७	०.०७०
४६	२७८	०.१००
४७	२७९	०.३२०
४८	२८०	०.१२०
४९	२८१	०.१४०
५०	२८७	०.१२०
५१	२९४	०.७२०
५२	२९५	०.३८०
५३	२९६	०.३८०
५४	२९७	०.४४०
५५	२९८	०.४२०
५६	२९९	०.४२०
५७	३००	०.३९०
५८	३०१	०.२१०
५९	३०२	०.१६०
६०	३०३	०.११०
६१	३०४	०.५६०
६२	३०५	०.७६०
६३	३०६	०.८२०
६४	३०७	०.६७०
६५	३०८	०.०६०
६६	३०९	०.०९०
६७	३१०	०.२००
६८	२०२१	५.९१०
६९	२१५९	७.७७०
७०	२१६०	१.०२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-६२/३१९० मीटर--चालू

७१	२१६१	०.०३०
७२	२१६२	४.२३०
७३	२१६३	०.४४०
७४	२१६४	०.९३०
७५	२१६५	३.७४०
७६	२१६६	१४.५६०
७७	२१६७	१.३१०
७८	२१६८	०.४९०
७९	२१६९	०.५३०
८०	२१७०	२.०९०
८१	२१७१	१.०७०
८२	२१७२	३.७१०
८३	२१७३	३.०७०
८४	२१७४	१.९३०
८५	२१७५	१.२५०
८६	२१७६	०.५२०
८७	२१७७	१.४७०
८८	२१७८	८.०००
८९	२१७९	०.२३०
९०	२१८०	१.६५०
९१	२१८१	३.२८०
९२	२१८२	३.२८०
९३	२१८३	२.५६०
९४	२१८४	३.२५०
९५	२१८५	२.९७०
९६	२१८६	३.९७०
९७	२१८७	६.३१०
९८	२१८८	४.३३०
९९	२१८९	१.२८०
१००	२१९०	०.५२०
१०१	२१९१	४.०१०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव करगणी--चालू			गाव करगणी--चालू		
वितरिका-१/एन-६२/३१९० मीटर--चालू			वितरिका-१/एन-६२/३१९० मीटर--चालू		
१०२	२१९२	०.२७०	१२९	२२१९	१.१९०
१०३	२१९३	०.२३०	१३०	२२२०	०.८९०
१०४	२१९४	०.७७०	१३१	२२२१	०.८१०
१०५	२१९५	०.६००	१३२	२२२२	४.२००
१०६	२१९६	०.६६०	१३३	२२२३	४.६७०
१०७	२१९७	१.२००	१३४	२२२४	२.२२०
१०८	२१९८	१.१४०	१३५	२२२५	१.९२०
१०९	२१९९	०.९००	१३६	२२२६	१.९००
११०	२२००	०.७९०	१३७	२२२७	१.४२०
१११	२२०१	०.२५०	१३८	२२२८	४.६७०
११२	२२०२	१.७५०	एकूण	१३८	२११.२६
११३	२२०३	१.५२०			
११४	२२०४	२.०६०	गावनिहाय क्षेत्र		
११५	२२०५	२.०२०	कालवा खरसुंडी वितरिका		
११६	२२०६	२.४००	विमोचक	गट नंबर	क्षेत्र
११७	२२०७	३.२१०	१	२	३
११८	२२०८	१.११०			(सी.सी.ए.)
११९	२२०९	२.२००	गाव बाळेवाडी		
१२०	२२१०	१.०८०	एन-४८	२१५	२३७.७१
१२१	२२११	०.९७०	एन-४९	३२	५१.५९
१२२	२२१२	१.३००	एन-५०	३०	३५.७३५
१२३	२२१३	७.०१०	एकूण	२७७	३२५.०३५
१२४	२२१४	०.१७०	गाव गोमेवाडी		
१२५	२२१५	०.२९०	एन-४९	६७	१६७.६०६
१२६	२२१६	३.३७०	एन-५०	१४	७२.८७४
१२७	२२१७	०.१७०	एन-६०	२०	९१.५८
१२८	२२१८	०.१६०	एन-६१	५	१६.०३
			एकूण	१०६	३४८.०९

गावनिहाय क्षेत्र--चालू

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
गाव करगणी		
एन-५०	५५	२८.६४
एन-६०	४०	४७.२४
एन-६२	१३८	२११.२६
एकूण	२३३	२८७.१४
एकूणात	६१६	९६०.२७

इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,
कार्यकारी अभियंता,
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,
क्रमांक १, जिल्हा सांगली.

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (३)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra

Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation
Scheme.

Area Notified : 960.27 Ha.

No. of Villages : 3-Balewadi, Gomewadi,
Kargani, taluka Atpadi, district Sangli.

Description of area notified : DO N-48 to N-50,
N-60 to N-62, Ch. 00 to 3570 of Kharsundi Dy.-
1 of Kharsundi Dy. of Ghanand Hivatad Canal
of WUA No. 2, Area 960.27 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 3, Gomewadi, taluka
Aatpadi, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Atpadi

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Balewadi	277	325.035
Gomewadi	106	348.09
Kargani	233	287.14
Grand Total	616	960.27

Schedule-B

District Sangli, taluka Atpadi

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Balewadi

Dy./N-48/Ch. 3740 mtrs.

1	1	0.010
2	2	0.140

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Balewadi—contd.

Dy./N-48/Ch. 3740 mtrs.—contd.

3	3	0.060
4	4	0.090
5	5	0.060
6	6	0.160
7	7	0.160
8	8	0.050
9	9	0.180
10	10	0.090
11	11	0.080
12	12	0.310
13	13	0.190
14	14	0.520
15	15	0.180
16	16	0.060
17	17	0.070
18	18	0.060
19	19	0.130
20	20	0.200
21	21	0.080
22	22	0.060
23	23	0.080
24	24	0.280
25	25	0.480
26	26	0.240
27	27	0.090
28	28	0.070
29	29	0.170
30	30	0.510
31	31	0.040
32	32	0.210
33	33	0.230
34	34	0.170
35	35	0.560
36	36	0.340
37	37	0.060
38	38	0.210
39	39	0.700

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Balewadi—contd.

Dy./N-48/Ch. 3740 mtrs.—contd.

40	40	0.780
41	41	0.200
42	42	0.170
43	43	0.230
44	44	0.060
45	45	0.110
46	46	0.320
47	47	0.070
48	48	0.130
49	49	0.190
50	50	0.780
51	51	0.590
52	52	1.190
53	53	5.150
54	54	0.450
55	55	0.400
56	56	1.170
57	57	3.310
58	58	0.390
59	59	0.730
60	60	5.030
61	61	2.030
62	62	0.740
63	63	2.600
64	64	1.890
65	99	8.405
66	100	15.290
67	101	15.500
68	102	16.690
69	103	10.260
70	104	4.090
71	105	0.330
72	106	0.550
73	107	0.090
74	108	0.090
75	109	0.140
76	110	0.270

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.**Dy./N-48/Ch. 3740 mtrs.—contd.**

77	111	0.130
78	112	0.210
79	113	0.360
80	116	0.600
81	117	0.570
82	118	0.310
83	119	0.280
84	120	0.290
85	121	0.110
86	122	0.090
87	123	0.140
88	124	0.100
89	125	0.090
90	126	0.170
91	128	0.320
92	130	0.130
93	131	0.050
94	132	0.080
95	133	0.160
96	134	0.070
97	135	0.060
98	136	0.020
99	137	0.010
100	138	0.420
101	139	0.170
102	140	0.430
103	141	0.700
104	142	0.490
105	143	1.000
106	144	0.070
107	487	5.710
108	488	1.690
109	489	1.890
110	490	2.050
111	491	1.650
112	492	0.350
113	493	1.140

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.**Dy./N-48/Ch. 3740 mtrs.—contd.**

114	494	0.670
115	495	0.540
116	496	1.650
117	497	0.630
118	498	0.700
119	499	0.970
120	500	1.730
121	501	0.980
122	502	0.430
123	503	0.800
124	504	0.080
125	505	0.340
126	506	0.190
127	507	0.100
128	508	0.110
129	509	0.090
130	510	0.200
131	511	0.100
132	512	0.160
133	513	0.270
134	514	0.020
135	515	0.470
136	518	0.290
137	519	0.300
138	520	0.680
139	521	1.150
140	617	0.260
141	618	0.140
142	619	0.490
143	620	0.120
144	621	7.430
145	622	0.030
146	623	10.080
147	625	7.480
148	626	3.000
149	627	2.040
150	628	1.280

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.

Dy./N-48/Ch. 3740 mtrs.—contd.

151	629	0.080
152	635	0.380
153	636	0.310
154	637	0.070
155	638	0.090
156	639	0.150
157	640	0.620
158	641	8.290
159	642	0.210
160	643	0.230
161	644	0.800
162	645	0.250
163	646	0.450
164	647	0.280
165	648	0.860
166	649	2.090
167	650	2.590
168	651	1.250
169	652	1.760
170	653	2.010
171	654	0.390
172	655	0.320
173	659	2.285
174	660	0.170
175	661	0.210
176	662	0.050
177	663	0.440
178	664	0.420
179	665	0.250
180	666	2.820
181	667	0.720
182	668	2.040
183	669	2.610
184	670	1.990
185	671	2.060
186	702	4.420
187	703	0.500

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.

Dy./N-48/Ch. 3740 mtrs.—contd.

188	704	0.150
189	705	0.280
190	706	1.140
191	707	0.190
192	708	0.990
193	709	0.150
194	710	0.030
195	711	0.280
196	712	2.140
197	713	3.010
198	714	2.090
199	715	0.320
200	716	2.270
201	717	0.400
202	718	0.180
203	719	0.190
204	720	0.180
205	721	0.130
206	722	0.120
207	723	0.120
208	724	0.150
209	725	0.120
210	726	0.090
211	727	0.120
212	728	0.120
213	729	1.920
214	730	0.230
215	731	0.230

Total	215	237.71
--------------	------------	---------------

Dy./N-49/Ch. 5100 mtrs.

1	67	3.330
2	68	3.350
3	69	3.410
4	658	2.870
5	671	2.060
6	672	2.580

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.**Dy./N-49/Ch. 5100 mtrs.—contd.**

7	673	0.640
8	674	0.400
9	677	0.400
10	678	0.610
11	679	1.320
12	680	1.010
13	681	0.620
14	682	0.660
15	683	1.630
16	684	1.300
17	685	0.150
18	686	1.660
19	687	0.710
20	688	0.730
21	689	0.620
22	690	0.670
23	691	0.880
24	692	5.320
25	693	1.280
26	694	0.480
27	695	1.850
28	696	0.890
29	697	1.170
30	698	0.860
31	699	4.250
32	700	3.680

Total	32	51.39
--------------	-----------	--------------

Village Gomewadi

1	1284	0.625
2	1285	0.560
3	1286	0.795
4	1287	0.548
5	1288	0.428
6	1289	0.370
7	1292	6.160
8	1293	9.400

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Gomewadi—contd.**Dy./N-49/Ch. 5100 mtrs.—contd.**

9	1294	15.990
10	1295	7.260
11	1296	0.600
12	1297	1.280
13	1298	1.120
14	1299	1.160
15	1300	3.520
16	1301	4.460
17	1302	0.580
18	1303	0.580
19	1304	0.550
20	1305	0.760
21	1306	0.050
22	1307	3.050
23	1308	5.580
24	1309	2.450
25	1318	7.140
26	1319	10.840
27	1453	6.500
28	1457	0.390
29	1458	11.130
30	1459	9.420
31	1460	6.550
32	1461	1.430
33	1462	3.480
34	1463	3.740
35	1464	3.640
36	1465	4.060
37	1466	0.420
38	1467	3.460
39	1468	3.910
40	1469	2.210
41	1470	0.050
42	1471	0.830
43	1472	0.930
44	1473	1.030
45	1474	1.180

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Gomewadi—contd.

Dy./N-49/Ch. 5100 mtrs.—contd.

46	1475	0.950
47	1476	1.150
48	1477	0.250
49	1478	0.020
50	1479	0.200
51	1480	0.200
52	1481	0.550
53	1482	1.390
54	1492	0.050
55	1493	0.760
56	1494	0.660
57	1495	0.660
58	1496	0.610
59	1497	0.570
60	1498	0.640
61	1499	1.310
62	1500	1.350
63	1501	1.350
64	1502	1.160
65	1503	1.130
66	1504	1.150
67	1505	1.290

Total **67** **167.616**

Village Balewadi

Dy./N-50/Ch. 6165 mtrs.

1	66	3.280
2	71	0.900
3	72	0.800
4	73	0.800
5	74	0.800
6	75	0.800
7	76	0.800
8	77	0.800
9	78	0.800
10	79	0.800
11	80	0.800

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.

Dy./N-50/Ch. 6165 mtrs.—contd.

12	81	0.800
13	82	0.790
14	83	0.900
15	84	1.140
16	85	1.040
17	86	1.200
18	87	0.810
19	88	0.810
20	89	0.830
21	90	0.830
22	91	0.830
23	92	0.830
24	93	0.830
25	94	0.830
26	95	0.830
27	96	0.830
28	97	0.830
29	98	0.990
30	99	8.405

Total **30** **35.735**

Village Kargani

1	1459	0.270
2	1460	0.240
3	1461	0.250
4	1462	0.040
5	1463	0.100
6	1464	0.160
7	1465	0.490
8	1466	0.490
9	1467	0.410
10	1468	0.100
11	1469	0.230
12	1470	0.260
13	1471	0.170
14	1472	0.170
15	1473	0.130

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kargani—contd.**Dy./N-50/Ch. 6165 mtrs.—contd.**

16	1474	0.250
17	1475	0.250
18	1476	0.010
19	1477	0.060
20	1478	0.020
21	1479	0.020
22	1480-1	0.100
23	1480-2	0.070
24	1480-3	0.110
25	1481	0.330
26	1482	0.410
27	1483	0.540
28	1484	0.470
29	1485	0.500
30	1486	1.040
31	1487	0.410
32	1488	0.340
33	1489	0.150
34	1490	3.440
35	1491	0.170
36	1492	0.490
37	1493	0.490
38	1494	1.620
39	1495	0.480
40	1496	1.470
41	1497	0.040
42	1498	1.140
43	1499	0.520
44	1500	0.570
45	1501	1.140
46	1502	0.410
47	1503	0.570
48	1504	1.200
49	1505	0.370
50	1513	0.950
51	1514	0.610
52	1515	2.200

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kargani—contd.**Dy./N-50/Ch. 6165 mtrs.—contd.**

53	1516	0.530
54	1517	0.540
55	1520	1.100
Total	55	28.640

Village Gomewadi

1	1468	3.910
2	1483	4.930
3	1484	14.520
4	1485	7.430
5	1486	3.330
6	1487	4.740
7	1488	4.830
8	1489	0.020
9	1490	11.190
10	1491	5.770
11	1515	3.610
12	1516	5.910
13	1522	0.614
14	1524	2.070
Total	14	72.874

Village Kargani**Dy./N-60/Ch. 1520 mtrs.**

1	171	7.01
2	172	1.23
3	173	1.32
4	174	2.34
5	175	1.62
6	181	1.75
7	182	1.11
8	183	0.62
9	184	0.45
10	185	0.18
11	186	2.98
12	187	2.57
13	188	1.48

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.

Dy./N-60/Ch. 1520 mtrs.—contd.

14	198	1.99
15	199	2.43
16	200	1.58
17	201	1.78
18	202	1.58
19	203	1.74
20	204	0.97
21	205	0.17
22	206	0.22
23	207	0.25
24	208	2.32
25	209	0.21
26	210	1.5
27	211	0.18
28	212	0.28
29	213	0.44
30	214	0.11
31	215	0.28
32	216	0.43
33	217	0.92
34	218	0.28
35	219	0.15
36	220	0.17
37	1521	0.98
38	1522	0.72
39	1524	0.9
40	2150	0
Total	40	47.240

Village Gomewadi

1	185	1.840
2	186	2.330
3	187	3.940
4	188	9.200
5	198	24.200
6	199	2.380
7	200	0.930

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Gomewadi—contd.

Dy./N-60/Ch. 1520 mtrs.—contd.

8	201	0.540
9	202	0.410
10	203	11.780
11	204	7.780
12	205	1.130
13	206	0.780
14	207	0.050
15	208	0.780
16	209	0.780
17	210	0.780
18	211	1.160
19	212	11.090
20	213	9.700
Total	20	91.580

Dy./N-61/Ch. 2685 mtrs.

1	215	4.980
2	216	1.340
3	217	2.780
4	218	5.330
5	219	1.600
Total	5	16.030

Village Kargani

Dy./N-62/Ch. 3190 mtrs.

1	221	0.150
2	222	0.160
3	223	0.160
4	224	0.210
5	225	0.310
6	226	0.210
7	227	1.070
8	228	1.310
9	229	2.530
10	230	1.390
11	231	2.140
12	232	1.340

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-62/Ch. 3190 mtrs.—contd.**

13	233	1.330
14	234	12.330
15	235	1.510
16	236	1.390
17	237	1.790
18	238	0.730
19	239	2.900
20	240	1.050
21	241	0.380
22	242	0.160
23	256	0.420
24	257	0.110
25	258	0.070
26	259	0.050
27	260	0.050
28	261	0.050
29	262-1	0.050
30	262-2	0.120
31	263	0.270
32	264	0.440
33	265	0.520
34	266	0.500
35	267	0.520
36	268	0.860
37	269	0.420
38	270	0.050
39	271	0.340
40	272	0.160
41	273	0.160
42	274	0.540
43	275	0.090
44	276	0.060
45	277	0.070
46	278	0.100
47	279	0.320
48	280	0.120
49	281	0.140

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-62/Ch. 3190 mtrs.—contd.**

50	287	0.120
51	294	0.720
52	295	0.380
53	296	0.380
54	297	0.440
55	298	0.420
56	299	0.420
57	300	0.390
58	301	0.210
59	302	0.160
60	303	0.110
61	304	0.560
62	305	0.760
63	306	0.820
64	307	0.670
65	308	0.060
66	309	0.090
67	310	0.200
68	2021	5.910
69	2159	7.770
70	2160	1.020
71	2161	0.030
72	2162	4.230
73	2163	0.440
74	2164	0.930
75	2165	3.740
76	2166	14.560
77	2167	1.310
78	2168	0.490
79	2169	0.530
80	2170	2.090
81	2171	1.070
82	2172	3.710
83	2173	3.070
84	2174	1.930
85	2175	1.250
86	2176	0.520

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kargani—contd.		
Dy./N-62/Ch. 3190 mtrs.—contd.		
87	2177	1.470
88	2178	8.000
89	2179	0.230
90	2180	1.650
91	2181	3.280
92	2182	3.280
93	2183	2.560
94	2184	3.250
95	2185	2.970
96	2186	3.970
97	2187	6.310
98	2188	4.330
99	2189	1.280
100	2190	0.520
101	2191	4.010
102	2192	0.270
103	2193	0.230
104	2194	0.770
105	2195	0.600
106	2196	0.660
107	2197	1.200
108	2198	1.140
109	2199	0.900
110	2200	0.790
111	2201	0.250
112	2202	1.750
113	2203	1.520
114	2204	2.060
115	2205	2.020
116	2206	2.400
117	2207	3.210
118	2208	1.110
119	2209	2.200
120	2210	1.080
121	2211	0.970

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kargani—contd.		
Dy./N-62/Ch. 3190 mtrs.—contd.		
122	2212	1.300
123	2213	7.010
124	2214	0.170
125	2215	0.290
126	2216	3.370
127	2217	0.170
128	2218	0.160
129	2219	1.190
130	2220	0.890
131	2221	0.810
132	2222	4.200
133	2223	4.670
134	2224	2.220
135	2225	1.920
136	2226	1.900
137	2227	1.420
138	2228	4.670
Total	138	211.26
Village Abstract		
Canal Kharsundi Dy.		
Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
Village Balewadi		
N-48	215	237.71
N-49	32	51.59
N-50	30	35.735
Total	277	325.035
Village Gomewadi		
N-49	67	167.606
N-50	14	72.874
N-60	20	91.58
N-61	5	16.03
Total	106	348.09

Village-wise Abstract—contd.

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
Village Kargani		
N-50	55	28.64
N-60	40	47.24
N-62	138	211.26
Total	233	287.14
Grand Total	616	960.27

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (४)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली
उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९,
खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ९३४.३१ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील
घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका क्रमांक १
वरील विमोचक क्रमांक एन-५१ ते एन-५७ (सा. क्र. ६७९० ते
१२४६०) वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ४, क्षेत्र
९३४.३१ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : २-करगणी, माळेवाडी, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ४, करगणी, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील**जिल्हा सांगली, तालुका आटपाडी**

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
करगणी	७२३
माळेवाडी	१०७
एकूण	८३०

अनुसूची-ब**जिल्हा सांगली, तालुका आटपाडी**

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी**वितरिका-१/एन-५१/६९८० मीटर**

१	७१	१.०५०
२	७२	०.४१०
३	७३	०.५६०
४	७४	०.३५०
५	७५	२.२३०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू
वितरिका-१/एन-५१/६९८० मीटर--चालू

६	७६	०.४३०
७	७७	०.२००
८	७८	५.०५०
९	७९	२.१००
१०	८०	२.९४०
११	८१	०.०२०
१२	८२	०.८२०
१३	१७७६	२.५१४
१४	२१२९	०.६४४
१५	२१३०	०.४८८
१६	२१३१	०.१७०
१७	२१३२	११.८६०
१८	२१३३	१२.८९६
१९	२१३४	१०.३३०
२०	२१३६	१३.५६०
२१	२१३७	१३.८९०
२२	२१३८	१३.७३०
२३	२१३९	१२.२३०
२४	२१४०	१४.९९०
२५	२१४१	६.२५०
२६	२१४२	७.०१५
२७	२१४३	११.८६०
२८	२१४४	१४.४००
२९	२१४५	१४.३५०
३०	२१४६	१५.५६०
३१	२१४९	०.०००
३२	२१५०	०.०००
३३	२१५१	०.०००
३४	२१५२	०.०००
एकूण	३४	१९२.८९७

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू
वितरिका-१/एन-५२/६९८० मीटर

१	८३	०.८२०
२	८४	१.०००
३	८५	१.७३०
४	८६	०.७८०
५	८८	०.३२०
६	८९	२.१६०
७	२१२९	३.२२०
८	२१३०	२.४४०
९	२१३३	३.२२४
एकूण	९	१५.६९४

वितरिका-१/एन-५३/८६५५ मीटर		
१	१६७५	०.५८०
२	१६७६	०.०५०
३	१६७७	०.०६०
४	१६७८	०.०१०
५	१६७९	०.०१०
६	१६८०	०.०१०
७	१६८१	०.०१०
८	१६८२	०.०२०
९	१६८३	०.०६०
१०	१६८४	०.०१०
११	१६८५	०.०२०
१२	१६८६	०.०२०
१३	१६८७	०.०१०
१४	१६८८	०.०१०
१५	१६८९	०.२८०
१६	१६९०	०.०१०
१७	१६९१	०.०१०
१८	१६९२	०.०१०
१९	१६९३	०.४४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-५३/८६५५ मीटर--चालू

२०	१६९४	०.१८०
२१	१६९५	०.५००
२२	१६९६	०.१६०
२३	१६९७	०.३६०
२४	१६९८	०.१९०
२५	१६९९	०.०९०
२६	१७००	०.०८०
२७	१७०१	०.४८०
२८	१७०२	०.२१०
२९	१७०३	०.१४०
३०	१७०४	०.२२०
३१	१७०५	०.१४०
३२	१७०६	०.०४०
३३	१७०७	०.०४०
३४	१७०८	०.०५०
३५	१७०९-१	०.०७०
३६	१७०९-२	०.३००
३७	१७१०	०.०४०
३८	१७११	०.४५०
३९	१७१२	०.२९०
४०	१७१३	०.०१०
४१	१७१४	०.०१०
४२	१७१५	०.०१०
४३	१७१६	०.०१०
४४	१७१७	०.१६०
४५	१७१८	०.१३०
४६	१७१९	०.२५०
४७	१७२०	०.२७०
४८	१७२१	०.०५०
४९	१७२२	०.०५०
५०	१७२३	०.०७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-५३/८६५५ मीटर--चालू

५१	१७२४	०.०३०
५२	१७२५	०.०३०
५३	१७२६	०.२७०
५४	१७२७	०.०८०
५५	१७२८	१.१३०
५६	१७५४	०.५३०
५७	१७५५	०.४४०
५८	१७५६	०.४१०
५९	१७५७	०.३८०
६०	१७५८	०.१९०
६१	१७५९	०.२२०
६२	१७६०	०.२४०
६३	१७६१	०.०६०
६४	१७६२	०.२४०
६५	१७६३	०.२२०
६६	१७६४	०.०६०
६७	१७६५	०.०६०
६८	१७६६	०.१६०
६९	१७६७	०.२८०
७०	१७६८	०.३२०
७१	१७६९	०.२००
७२	१७७०	०.१९०
७३	१७७१	०.३३०
७४	१७७२	०.३१०
७५	१७७३	०.६३०
७६	१७७६	१०.०५६
७७	१७७७	०.९९०
७८	१७७८	२.५७०
७९	१७७९	१.३१०
८०	१७८०	०.२१०
८१	१७८१	०.८१०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव करगणी--चालू			गाव करगणी--चालू		
वितरिका-१/एन-५३/८६५५ मीटर--चालू			वितरिका-१/एन-५३/८६५५ मीटर--चालू		
८२	१७८२	०.७५०	११३	१८१३	०.६८०
८३	१७८३	०.८५०	११४	१८१४	०.३००
८४	१७८४	१.१५०	११५	१८१५	०.०२०
८५	१७८५	०.०६०	११६	१८१६	०.३६०
८६	१७८६	२.३२०	११७	१८१७	०.०६०
८७	१७८७	०.६८०	११८	१८१८	०.१८०
८८	१७८८	१.२७०	११९	१८१९	०.३३०
८९	१७८९	२.८००	१२०	१८२०-१	०.३९०
९०	१७९०	१.६१०	१२१	१८२०-२	०.२१०
९१	१७९१	१.५२०	१२२	१८२१-१	०.२३०
९२	१७९२	१.१४०	१२३	१८२१-२	०.०६०
९३	१७९३	०.८७०	१२४	१८२२	०.८७०
९४	१७९४	०.४३०	१२५	१८२३	०.९८०
९५	१७९५	०.४३०	१२६	१८२४	०.२६०
९६	१७९६	०.०३०	१२७	१८२५	०.१८०
९७	१७९७	०.२७०	१२८	१८२६	०.६२०
९८	१७९८	२.३६०	१२९	१८२७	०.०९०
९९	१७९९	०.०७०	१३०	१८२८	०.४८०
१००	१८००	०.१९०	१३१	१८२९	०.३००
१०१	१८०१	०.१३०	१३२	१८३०	०.०७०
१०२	१८०२	०.११०	१३३	१८३१	०.०५०
१०३	१८०३	०.१२०	१३४	१८३२	०.५८०
१०४	१८०४	०.१३०	१३५	१८३६	०.०२०
१०५	१८०५	०.४९०	१३६	१८३७	०.७५०
१०६	१८०६	०.४००	१३७	१८३८	०.३८०
१०७	१८०७	०.०४०	१३८	१८३९	०.६६०
१०८	१८०८	०.०२०	१३९	१८४०	०.७९०
१०९	१८०९	०.०४०	१४०	१८४१	०.५६०
११०	१८१०	०.४९०	१४१	१८४२	०.२२०
१११	१८११	०.३८०	१४२	१८४३	०.२४०
११२	१८१२	०.११०	१४३	१८४४	०.०६०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव करगणी--चालू			गाव करगणी--चालू		
वितरिका-१/एन-५३/८६५५ मीटर--चालू			वितरिका-१/एन-५३/८६५५ मीटर--चालू		
१४४	१८४५	०.७००	१७५	२०७७	०.५१०
१४५	१८४६	०.२४०	१७६	२०७८	०.१६०
१४६	१८४७	०.३६०	१७७	२०७९	०.१७०
१४७	१८४८	०.१३०	१७८	२०८६	०.२३०
१४८	१८४९	०.४२०	१७९	२०८७	०.०७०
१४९	१८५०	१.०००	१८०	२०९५	०.६१०
१५०	१८५१	०.५३०	१८१	२०९९	०.४१५
१५१	१८५२	१.६१०	१८२	२१०३	१.३६८
१५२	१८५३	०.०६०	१८३	२१०४	१.१७०
१५३	१८५४	०.४००	१८४	२१०५	०.६५०
१५४	१८५५	०.४००	१८५	२१०६	०.१००
१५५	१८५६	०.४००	१८६	२१०७	२.८२४
१५६	१८५७	०.६३५	१८७	२१०८	४.६८८
१५७	१८५८	०.४७०	१८८	२१०९	२.०२०
१५८	१८५९	१.०३०	१८९	२१२९	२.५७६
१५९	१८६६	३.७६०	१९०	२१३३	१६.१२०
१६०	२०५६	०.३७८	१९१	२१४१	६.२५०
१६१	२०५७	०.२५५	१९२	२१४२	७.०१५
१६२	२०५८	०.२५५	एकूण		
१६३	२०५९	०.७८०			
१६४	२०६०	०.६२०	वितरिका-१/एन-५४/९२६५ मीटर		
१६५	२०६७	०.३५०			
१६६	२०६८	०.२१०	१	२०३७	१०.८८०
१६७	२०६९	०.३७०	२	२०३८	०.५४०
१६८	२०७०	०.०९०	३	२०३९	९.७५०
१६९	२०७१	०.०६०	४	२०४०	०.०३०
१७०	२०७२	०.०७०	५	२०४१	०.०२०
१७१	२०७३	०.२५०	६	२०४२	८.५२५
१७२	२०७४	०.२४०	७	२०४३	२.१५०
१७३	२०७५	०.१९०	८	२०४४	०.८४०
१७४	२०७६	०.०५०	९	२०४५	१.५२०
			१०	२०४६	०.८५०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव करगणी--चालू			गाव करगणी--चालू		
वितरिका-१/एन-५४/९२६५ मीटर--चालू			वितरिका-१/एन-५५/१११०० मीटर--चालू		
११	२०४७	०.२४०	५	२०००	०.६८०
१२	२०४८	३.२१०	६	२००१	०.०५०
१३	२०४९	१.५८०	७	२००२	०.७८०
१४	२०५०	०.२००	८	२००३	१.४५०
१५	२०५१	०.४५०	९	२००४	०.७७०
१६	२०५२	०.४१०	१०	२००५	०.८६०
१७	२०५३	०.०९०	११	२००६	०.६१०
१८	२०५४	०.६९०	१२	२००७	०.१९०
१९	२०५५	२.२१०	१३	२००८	०.९७०
२०	२०५६	०.८८२	१४	२००९	०.२३०
२१	२०५७	०.८५०	१५	२०१०	०.३५०
२२	२०५८	०.२५५	१६	२०११	०.२००
२३	२०५९	०.७८०	१७	२०१२	०.१३०
२४	२०९८	१.१८०	१८	२०१३	०.१२०
२५	२०९९	०.४१५	१९	२०१४	०.१३०
२६	२१००	९.३३०	२०	२०१५	०.६२०
२७	२१०१	७.८००	२१	२०१६	०.५३०
२८	२१०२	१३.०३०	२२	२०१७	०.०४०
२९	२१०३	०.३४२	२३	२०१८	१.९५०
३०	२१०७	०.७०६	२४	२०१९	१०.१७०
३१	२१०८	१.१७२	२५	२०२०-१	१३.०१०
३२	२१३५	१२.२५०	२६	२०२०-२	२.९००
३३	२१४७	०.०००	२७	२०२१	५.९१०
३४	२१४८	०.०००	२८	२०२२	३.५७०
एकूण	३४	९३.१७७११	२९	२०२३	०.०६०
वितरिका-१/एन-५५/१११०० मीटर			३०	२०२४	०.०२०
१	१८५७	०.६३५	३१	२०२५-१	२.९६०
२	१९२५	३.२६०	३२	२०२५-२	०.१५०
३	१९२६	३.१३०	३३	२०२६-१	१.७९०
४	१९२७	१.७१०	३४	२०२६-२	०.५६०
			३५	२०२७	३.३७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-५५/१११०० मीटर--चालू

३६	२०२८	७.८५०
३७	२०२९	१.२५०
३८	२०३०	२.४४०
३९	२०३१	०.१७०
४०	२०३२	११.८६०
४१	२०३३	३.२७०
४२	२०३४	३.५८०
४३	२०३५	१२.२५०
४४	२०३६	१३.५६०
४५	२०३७	१०.८८०
४६	२०३८	०.५४०
४७	२०३९	९.७५०
४८	२०४०	०.०३०
४९	२०४१	०.०४०
५०	२०४२	१७.०५०
५१	२०४३	२.१५०
५२	२०४४	०.८४०
५३	२०४५	१.५२०
५४	२०४६	०.८५०
५५	२०४७	०.२४०
५६	२०४८	३.२१०
५७	२०४९	१.५८०
५८	२०५०	०.२००
५९	२०५१	०.४५०
६०	२०५२	०.४१०
६१	२०५३	०.०९०
६२	२०५४	०.६९०
६३	२०५५	२.२१०
६४	२०५६	१.२६०
६५	२०५७	०.८५०
६६	२०५८	०.५१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अधिसूचित केलेले क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-५५/१११०० मीटर--चालू

६७	२०५९	१.५६०
६८	२०६०	०.६२०
६९	२१५३	०.४६०
७०	२१५४	७.८६०
७१	२१५५	१.३८०
७२	२१५६	१.३२०
७३	२१५७	९.७७०
७४	२१५८	६.०७०

एकूण

७४ २०४.४८५

वितरिका-१/एन-५६/११६१० मीटर

१	१६९९	०.०९०
२	१८५७	०.६३५
३	१८६०	०.७६०
४	१८६१	०.८७०
५	१८६२	०.३४०
६	१८६३	०.७६०
७	१८६४	०.४१०
८	१८६५	०.५३०
९	१८६८	०.८१०
१०	१८६९	०.०३०
११	१८७०	०.०१०
१२	१८७१	०.०१०
१३	१८७२	०.०४०
१४	१८७३	०.१००
१५	१८७४	०.५००
१६	१८७५	०.४९०
१७	१८७६	०.२८०
१८	१८७७	०.२००
१९	१८७८	०.३६०
२०	१८७९	१.०९०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव करगणी--चालू			गाव करगणी--चालू		
वितरिका-१/एन-५६/११६१० मीटर--चालू			वितरिका-१/एन-५६/११६१० मीटर--चालू		
२१	१८८०	१.०३०	५२	१९१५	१.६३०
२२	१८८१	०.०१०	५३	१९१६	१.७७०
२३	१८८२	०.०२०	५४	१९१७	४.९४०
२४	१८८३	०.०७०	५५	१९१८	९.१५०
२५	१८८४	०.०३०	५६	१९१९	४.०७०
२६	१८८५	०.७३०	५७	१९२०	५.५२०
२७	१८८६	०.८६०	५८	१९२१	१.९८०
२८	१८८७	०.६६०	५९	१९२२	१.७६०
२९	१८८८	०.७९०	६०	१९२३	२.१००
३०	१८८९	१.१७०	६१	१९२४	१.८५०
३१	१८९०	०.२९०	६२	१९६१-१	६.७८०
३२	१८९१	०.०४०	६३	१९६१-२	१.०२०
३३	१८९२	०.१७०	६४	१९६२	१.९२०
३४	१८९३	०.३६०	६५	१९६३	०.४६०
३५	१८९४	०.१९०	६६	१९६४	३.६५०
३६	१८९५	०.४२०	६७	१९६५	०.३८०
३७	१९००	०.७८०	६८	१९६६	१.१७०
३८	१९०१	१.८२०	६९	१९६७	०.४२०
३९	१९०२	१.६७०	७०	१९६८	०.६७०
४०	१९०३	५.२८०	७१	१९६९	१.५५०
४१	१९०४	०.४००	७२	१९७०	६.१७०
४२	१९०५	०.०४०	७३	१९९९	९.२२०
४३	१९०६	०.१३०	एकूण		
४४	१९०७	०.५६०		७३	९८.३४५
४५	१९०८	०.१२०	वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर		
४६	१९०९	०.३५०	१	A	२८.८००
४७	१९१०	०.६७०	२	१--१	०.१२०
४८	१९११	०.०००	३	१--२	०.०००
४९	१९१२	०.२००	४	२	४.२६०
५०	१९१३	१.७१०	५	३	०.८१०
५१	१९१४	१.२८०	६	४	१.४१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू

७	५	०.८७०
८	६	१.२००
९	३७४	०.०२०
१०	३७५	१.१६०
११	३७६	१.२९०
१२	३८९-१	०.३००
१३	३८९-२	०.०७०
१४	३८९-३	०.०५०
१५	३८९-४	०.०७०
१६	३९४	०.६४०
१७	३९५	०.७२०
१८	३९६	०.४७०
१९	३९७	०.३६०
२०	३९८	०.६४०
२१	३९९	३.२८०
२२	४००	३.५१०
२३	४०१	०.०९०
२४	४०२	०.०६०
२५	४०३	४.३८०
२६	४०४	०.७९०
२७	४०५	०.४१०
२८	४०६	०.४००
२९	४०७	०.४६०
३०	४०८	०.७२०
३१	४०९	०.११०
३२	४१०	०.१००
३३	४११	२.९१०
३४	४१२	१.६३०
३५	४१३	१.०२०
३६	४१४	०.२८०
३७	४१५	०.७५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू

३८	४१६	१.४३०
३९	४१७	१.२२०
४०	४१८	०.७६०
४१	४१९	०.७९०
४२	४२०	१.५७०
४३	४२१	१.२००
४४	४२२	१.७००
४५	४२३	१.६१०
४६	४२४	१.९००
४७	४२५	०.२५०
४८	४२६	०.१९०
४९	४२७	०.१००
५०	४२८	१.२७०
५१	४२९	०.१९०
५२	४३०	०.२६०
५३	४३१	०.२७०
५४	४३२	०.१९०
५५	४३३	०.०७०
५६	४३४	०.६२०
५७	४३५	०.२६०
५८	४३६	०.२७०
५९	४३७	०.२२०
६०	४३८	०.१६०
६१	४३९	०.१४०
६२	४४०	०.१३०
६३	४४३	०.५८०
६४	४४४	०.१४०
६५	४४५	०.२००
६६	४४६	०.५३०
६७	४४७	०.०२०
६८	४४८	०.१९०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव करगणी-चालू			गाव करगणी-चालू		
वित्तारिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू			वित्तारिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू		
६९	४४९	०.०७०	१००	४८३	०.३२०
७०	४५१	०.२४०	१०१	४८४	०.१६०
७१	४५२	०.४९०	१०२	४८५	०.०९०
७२	४५३	०.७५०	१०३	४८६	०.२५०
७३	४५४	०.७१०	१०४	४८७	०.२२०
७४	४५५	१.३६०	१०५	४८८	०.०४०
७५	४५६	१.०००	१०६	४८९	०.३००
७६	४५७	०.८३०	१०७	४९०	०.२२०
७७	४५८	०.५६०	१०८	४९१	०.२३०
७८	४५९	०.४६०	१०९	४९२	०.२१०
७९	४६२	१.३१०	११०	४९३	०.२२०
८०	४६३	०.९००	१११	४९४	०.४३०
८१	४६४	०.०४०	११२	४९५	०.३४०
८२	४६५	०.३४०	११३	५०२	०.२९०
८३	४६६	३.३००	११४	५०३	०.२८०
८४	४६७	०.४४०	११५	५०४	०.४३०
८५	४६८	०.६६०	११६	५०५	०.४९०
८६	४६९	०.४००	११७	५०६	०.११०
८७	४७०	०.९७०	११८	५०७	०.१२०
८८	४७१	१.४५०	११९	५०८	०.३१०
८९	४७२	१.७३०	१२०	५०९	०.२५०
९०	४७३	०.२३०	१२१	५१०	०.१९०
९१	४७४	०.११०	१२२	५११	०.१४०
९२	४७५	०.१६०	१२३	५१२	०.४३०
९३	४७६	०.९७०	१२४	५१३	०.२४०
९४	४७७	०.११०	१२५	५१४	०.२१०
९५	४७८	०.१७०	१२६	५१५	०.१६०
९६	४७९	०.२००	१२७	५१६	०.१२०
९७	४८०	०.६००	१२८	५१७	०.२५०
९८	४८१	०.१९०	१२९	५१८	०.११०
९९	४८२	०.२००	१३०	५१९	०.०५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू

१३१	५२०	०.११०
१३२	५२१	०.४००
१३३	५२२	०.२२०
१३४	५२३	०.१५०
१३५	५२४	०.१७०
१३६	५२५	०.५७०
१३७	५२६	०.९६०
१३८	५२७	०.५५०
१३९	५२८	०.५९०
१४०	५२९	१.२१०
१४१	५३०	०.६७०
१४२	५३१	०.१७०
१४३	५३२	०.१५०
१४४	५३३	०.१८०
१४५	५३४	०.१४०
१४६	५३५	०.५९०
१४७	५३६	०.५००
१४८	५३७	०.४६०
१४९	५३८	०.५१०
१५०	५३९	०.३७०
१५१	५४०	०.६९०
१५२	५४१	०.११०
१५३	५४२	०.३६०
१५४	५४३	०.३२०
१५५	५४४	०.१८०
१५६	५५०	०.३२०
१५७	५५१	०.३००
१५८	५५२	०.३३०
१५९	५५३	०.९८०
१६०	५५४	०.४४०
१६१	५५५	०.४२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू

१६२	५५६	०.०९०
१६३	५५७	०.१४०
१६४	५५८	०.०८०
१६५	५५९	०.१७०
१६६	५६०	०.१५०
१६७	५६१	०.२१०
१६८	५६२	०.१३०
१६९	५६३	०.१२०
१७०	५६४	०.२२०
१७१	५६५	०.१२०
१७२	५६६	०.१२०
१७३	५६७	०.२००
१७४	५६८	०.२००
१७५	५६९	०.६८०
१७६	५७०	०.५००
१७७	५७१	०.२१०
१७८	५७२	०.२१०
१७९	५७३	०.३८०
१८०	५७४	०.३८०
१८१	५७५	६.३४०
१८२	६२०	०.०६०
१८३	६२१	०.९९०
१८४	६२२	०.०५०
१८५	६२३	०.१६०
१८६	६२४	०.०३०
१८७	६२५	०.६८०
१८८	६२६	०.४५०
१८९	६२७	०.०६०
१९०	६२८	०.१५०
१९१	६२९	०.२९०
१९२	६३०	०.१५०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव करगणी--चालू			गाव करगणी--चालू		
वित्तिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू			वित्तिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू		
१९३	६३१	०.१२०	२२४	११८८	०.८२०
१९४	६३२	०.०००	२२५	११९०	०.०२०
१९५	६३३	०.१२०	२२६	११९१	०.१५०
१९६	६३४	०.४७०	२२७	११९२	०.४४०
१९७	६३५	१.५७०	२२८	११९३	०.५१०
१९८	६३६	०.०६०	२२९	११९४	३.३४०
१९९	६३७	०.७९०	२३०	११९५	१.३४०
२००	६३८	१.३२०	२३१	११९६	०.८३०
२०१	६३९	१.५२०	२३२	११९७	०.५८०
२०२	६४०	०.०३०	२३३	११९८	०.६६०
२०३	६४१	१.७७०	२३४	११९९	०.२९०
२०४	११२४	०.०१०	२३५	१२००	०.७९०
२०५	११२५	०.५५०	२३६	१२०१	०.८५०
२०६	११२६	०.१६०	२३७	१२०२	०.८६०
२०७	११५८	०.०२०	२३८	१२०३	०.८६०
२०८	११५९	०.१४०	२३९	१२०४	१.२२०
२०९	११६०	०.०१०	२४०	१२०५	०.१५०
२१०	११६१	०.२००	२४१	१२०६	१.२२०
२११	११६२	०.३१०	२४२	१२०७	५.५२०
२१२	११६३	०.१५०	२४३	१२०८	०.०५०
२१३	११६८	१.२५०	२४४	१२१३	०.३१०
२१४	११६९	०.१८०	२४५	१२१४	०.०८०
२१५	११७३	०.०८०	२४६	१२१५	०.२७०
२१६	११७४	०.५१०	२४७	१२१६	०.१७०
२१७	११७५	०.४६०	२४८	१२१७	०.५५०
२१८	११७८	०.३६०	२४९	१२१८	०.३२०
२१९	११७९	०.१५०	२५०	१२१९	०.१२०
२२०	११८०	०.११०	२५१	१२२०	०.०९०
२२१	११८१	०.२२०	२५२	१२२१	०.४१०
२२२	११८२	०.४१०	२५३	१२२२	०.०३०
२२३	११८५	०.१८०	२५४	१२२३	०.०२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू

२५५	१२२४	०.०५०
२५६	१३०४	०.३००
२५७	१३०५	०.७४०
२५८	१३०६	०.३९०
२५९	१३०७	०.१४०
२६०	१३०८	०.२४०
२६१	१३०९	०.८९०
२६२	१३१०	०.९१०
२६३	१३११	२.०२०
२६४	१३१२	३.७१०
२६५	१३१३	५.१६०
२६६	१३१४	०.६३०
२६७	१३१५	१.०३०
२६८	१३१६	३.३६०
२६९	१३१७	०.५३५
२७०	१३१८	०.३१५
२७१	१३१९	०.१०५
२७२	१३२०	०.१३५
२७३	१३२१	०.०५०
२७४	१३२२	०.०५५
२७५	१३२३	०.०५५
२७६	१३२४	०.०३५
२७७	१३२५	०.१५०
२७८	१३२६	०.१३०
२७९	१३२७	०.३२०
२८०	१३२८	०.६८५
२८१	१३२९	०.११०
२८२	१३३०	०.१९५
२८३	१३३१	०.२४५
२८४	१३३२	०.०७५
२८५	१३३३	०.१०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू

२८६	१३३४	०.०५५
२८७	१३३५	०.१६५
२८८	१३३६	०.०६५
२८९	१३३७	०.०८०
२९०	१३३८	०.०८५
२९१	१३३९	०.०६५
२९२	१३४०	०.०६०
२९३	१३४१	०.०९०
२९४	१३४२	०.२७५
२९५	१३४३	०.०२०
२९६	१३४४	०.२००
२९७	१३४५	०.०९०
२९८	१३४६	०.११०
२९९	१३४७	२.२४०
३००	१३४८	२.०९०
३०१	१३४९	१.६८०
३०२	१३५०	२.०४०
३०३	१३८९	०.५१०
३०४	१३९०	२.१६०
३०५	१३९१	०.२७०
३०६	१३९२	०.५१०
३०७	१३९३	०.०५०

एकूण

३०७ २०९.४७०

गाव माळेवाडी

१	३१०	०.४९०
२	३११	१.११०
३	३१२	०.४४०
४	३१३	०.७२०
५	३१४	०.०२०
६	३१५	०.४६०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव माळेवाडी--चालू			गाव माळेवाडी--चालू		
वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू			वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू		
७	३१६	१.२८०	३८	३४७	०.०९०
८	३१७	०.५१०	३९	३४८	०.०९०
९	३१८	०.८५०	४०	३४९	०.२००
१०	३१९	०.६६०	४१	३५०	०.२००
११	३२०	१.७००	४२	३५१	०.३३०
१२	३२१	१.६००	४३	३५२	०.२८०
१३	३२२	०.०४०	४४	३५३	०.५२०
१४	३२३	०.५३०	४५	३५४	०.१९०
१५	३२४	०.०८०	४६	३५५	०.३७०
१६	३२५	०.३१०	४७	३५६	०.३३०
१७	३२६	०.३१०	४८	३५७	१.२६०
१८	३२७	०.६१०	४९	३५८	०.६००
१९	३२८	०.४७०	५०	३५९	०.०६०
२०	३२९	१.६००	५१	३६०	०.०३०
२१	३३०	०.८५०	५२	३६१	०.०२०
२२	३३१	०.१२०	५३	३६२	०.०२०
२३	३३२	०.०२०	५४	३६३	०.०२०
२४	३३३	०.०३०	५५	३६४	०.५७०
२५	३३४	०.०५०	५६	३६७	०.६६०
२६	३३५	०.४३०	५७	३६८	१.५५०
२७	३३६	०.१५०	५८	३६९	०.५५०
२८	३३७	०.५१०	५९	३७०	०.८३०
२९	३३८	०.१४०	६०	३७१	१.०९०
३०	३३९	०.११०	६१	३७५	०.४७०
३१	३४०	०.५००	६२	३७६	०.३००
३२	३४१	०.३२०	६३	३७७	०.४६०
३३	३४२	२.९२०	६४	३७८	०.०७०
३४	३४३	३.१६०	६५	३७९	०.०७०
३५	३४४	०.०५०	६६	३८०-१	०.५४०
३६	३४५	०.१००	६७	३८०-२	०.५३०
३७	३४६	०.३७०	६८	३८१	०.७१०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव माळेवाडी--चालू		
वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू		
६९	३८२	०.३६०
७०	३८३	०.२३०
७१	३८४	०.८५०
७२	३८५-१	०.११०
७३	३८५-२	०.१९०
७४	४१३	१.०३०
७५	४१४	०.४४०
७६	४१५	०.१२०
७७	४१६	०.५९०
७८	४१७	०.९२०
७९	४१८	०.६४०
८०	४१९	०.४७०
८१	४२०	०.५६०
८२	४२१	०.४७०
८३	४२२	०.२४०
८४	४२३	०.२३०
८५	४२४	०.११०
८६	४२५	०.५४०
८७	४२६	०.४२०
८८	४२७	०.२८०
८९	४२८	०.२५०
९०	४२९	२.१००
९१	४३०-१	०.७२०
९२	४३०-२	०.३७०
९३	४३१	०.२५०
९४	४३२	२.०७०
९५	४३३-१	०.८१०
९६	४३३-२	०.०३०
९७	४३४	०.९१०
९८	४३५	०.६६०
९९	४३६	०.९४०
१००	४३७	०.२००
१०१	४३८	०.७१०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव माळेवाडी--चालू		
वितरिका-१/एन-५७/१२२६० मीटर--चालू		
१०२	४३९	०.३३०
१०३	४४०	०.४२०
१०४	४४१	०.१३०
१०५	४४२	०.२९०
१०६	४४३	०.२१०
१०७	४४४	१.२८०
एकूण		५८.११०

गावनिहाय क्षेत्र		
कालवा खरसुंडी वितरिका		
विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)

गाव करगणी		
एन-५१	३४	१९२.८९७
एन-५२	९	१५.६९४
एन-५३	१९२	१२५.१३५
एन-५४	३४	९३.१७७
एन-५५	७४	२०१.४८५
एन-५६	७३	९८.३४५
एन-५७	३०७	२०९.४७
एकूण		७२३ ९३६.२०३

गाव माळेवाडी		
एन-५७	१०७	५८.११०
एकूण		५८.११०
एकूणात		८३० ९९४.३१

इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,
कार्यकारी अभियंता,
टॅम्बू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,
क्रमांक १, जिल्हा सांगली.

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक टेम्-१/प्रशा-४/२१५४ (४)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation
Scheme.

Area Notified : 994.31 Ha.

No. of Villages : 2-Kargani, Malewadi, taluka
Atpadi, district Sangli.

Description of area notified : Command of DO
N-51 to N-57, Ch. 6790 to 12460 of Kharsundi
Dy.-1 of Kharsundi Dy. of Ghanand Hivatad
Canal of WUA No. 4, Area 994.31 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 4, Kargani, taluka Aatpadi,
district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Atpadi

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3 (Ha.)
Kargani	723	936.206
Malewadi	107	58.110
Grand Total	830	994.31

Schedule-B

District Sangli, taluka Atpadi

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

Village Kargani

Dy./N-51/Ch. 6980 mtrs.

1	71	1.050
2	72	0.410
3	73	0.560
4	74	0.350
5	75	2.230
6	76	0.430
7	77	0.200
8	78	5.050
9	79	2.100
10	80	2.940
11	81	0.020
12	82	0.820
13	1776	2.514
14	2129	0.644
15	2130	0.488
16	2131	0.170
17	2132	11.860
18	2133	12.896
19	2134	10.330
20	2136	13.560
21	2137	13.890
22	2138	13.730
23	2139	12.230
24	2140	14.990
25	2141	6.250

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-51/Ch. 6980 mtrs.—contd.**

26	2142	7.015
27	2143	11.860
28	2144	14.400
29	2145	14.350
30	2146	15.560
31	2149	0.000
32	2150	0.000
33	2151	0.000
34	2152	0.000

Total	34	192.897
--------------	-----------	----------------

Dy./N-52/Ch. 6980 mtrs.

1	83	0.820
2	84	1.000
3	85	1.730
4	86	0.780
5	88	0.320
6	89	2.160
7	2129	3.220
8	2130	2.440
9	2133	3.224

Total	9	15.694
--------------	----------	---------------

Dy./N-53/Ch. 8655 mtrs.

1	1675	0.580
2	1676	0.050
3	1677	0.060
4	1678	0.010
5	1679	0.010
6	1680	0.010
7	1681	0.010
8	1682	0.020
9	1683	0.060
10	1684	0.010
11	1685	0.020
12	1686	0.020
13	1687	0.010

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-53/Ch. 8655 mtrs.—contd.**

14	1688	0.010
15	1689	0.280
16	1690	0.010
17	1691	0.010
18	1692	0.010
19	1693	0.440
20	1694	0.180
21	1695	0.500
22	1696	0.160
23	1697	0.360
24	1698	0.190
25	1699	0.090
26	1700	0.080
27	1701	0.480
28	1702	0.210
29	1703	0.140
30	1704	0.220
31	1705	0.140
32	1706	0.040
33	1707	0.040
34	1708	0.050
35	1709-1	0.070
36	1709-2	0.300
37	1710	0.040
38	1711	0.450
39	1712	0.290
40	1713	0.010
41	1714	0.010
42	1715	0.010
43	1716	0.010
44	1717	0.160
45	1718	0.130
46	1719	0.250
47	1720	0.270
48	1721	0.050
49	1722	0.050
50	1723	0.070

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kargani—contd.

Dy./N-53/Ch. 8655 mtrs.—contd.

51	1724	0.030
52	1725	0.030
53	1726	0.270
54	1727	0.080
55	1728	1.130
56	1754	0.530
57	1755	0.440
58	1756	0.410
59	1757	0.380
60	1758	0.190
61	1759	0.220
62	1760	0.240
63	1761	0.060
64	1762	0.240
65	1763	0.220
66	1764	0.060
67	1765	0.060
68	1766	0.160
69	1767	0.280
70	1768	0.320
71	1769	0.200
72	1770	0.190
73	1771	0.330
74	1772	0.310
75	1773	0.630
76	1776	10.056
77	1777	0.990
78	1778	2.570
79	1779	1.310
80	1780	0.210
81	1781	0.810
82	1782	0.750
83	1783	0.850
84	1784	1.150
85	1785	0.060
86	1786	2.320
87	1787	0.680

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kargani—contd.

Dy./N-53/Ch. 8655 mtrs.—contd.

88	1788	1.270
89	1789	2.800
90	1790	1.610
91	1791	1.520
92	1792	1.140
93	1793	0.870
94	1794	0.430
95	1795	0.430
96	1796	0.030
97	1797	0.270
98	1798	2.360
99	1799	0.070
100	1800	0.190
101	1801	0.130
102	1802	0.110
103	1803	0.120
104	1804	0.130
105	1805	0.490
106	1806	0.400
107	1807	0.040
108	1808	0.020
109	1809	0.040
110	1810	0.490
111	1811	0.380
112	1812	0.110
113	1813	0.680
114	1814	0.300
115	1815	0.020
116	1816	0.360
117	1817	0.060
118	1818	0.180
119	1819	0.330
120	1820-1	0.390
121	1820-2	0.210
122	1821-1	0.230
123	1821-2	0.060
124	1822	0.870

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-53/Ch. 8655 mtrs.—contd.**

125	1823	0.980
126	1824	0.260
127	1825	0.180
128	1826	0.620
129	1827	0.090
130	1828	0.480
131	1829	0.300
132	1830	0.070
133	1831	0.050
134	1832	0.580
135	1836	0.020
136	1837	0.750
137	1838	0.380
138	1839	0.660
139	1840	0.790
140	1841	0.560
141	1842	0.220
142	1843	0.240
143	1844	0.060
144	1845	0.700
145	1846	0.240
146	1847	0.360
147	1848	0.130
148	1849	0.420
149	1850	1.000
150	1851	0.530
151	1852	1.610
152	1853	0.060
153	1854	0.400
154	1855	0.400
155	1856	0.400
156	1857	0.635
157	1858	0.470
158	1859	1.030
159	1866	3.760
160	2056	0.378
161	2057	0.255

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-53/Ch. 8655 mtrs.—contd.**

162	2058	0.255
163	2059	0.780
164	2060	0.620
165	2067	0.350
166	2068	0.210
167	2069	0.370
168	2070	0.090
169	2071	0.060
170	2072	0.070
171	2073	0.250
172	2074	0.240
173	2075	0.190
174	2076	0.050
175	2077	0.510
176	2078	0.160
177	2079	0.170
178	2086	0.230
179	2087	0.070
180	2095	0.610
181	2099	0.415
182	2103	1.368
183	2104	1.170
184	2105	0.650
185	2106	0.100
186	2107	2.824
187	2108	4.688
188	2109	2.020
189	2129	2.576
190	2133	16.120
191	2141	6.250
192	2142	7.015

Total	192	125.135
--------------	------------	----------------

Dy./N-54/Ch. 9265 mtrs.

1	2037	10.880
2	2038	0.540
3	2039	9.750

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Village Kargani—contd.		
Dy./N-54/Ch. 9265 mtrs.—contd.		
4	2040	0.030
5	2041	0.020
6	2042	8.525
7	2043	2.150
8	2044	0.840
9	2045	1.520
10	2046	0.850
11	2047	0.240
12	2048	3.210
13	2049	1.580
14	2050	0.200
15	2051	0.450
16	2052	0.410
17	2053	0.090
18	2054	0.690
19	2055	2.210
20	2056	0.882
21	2057	0.850
22	2058	0.255
23	2059	0.780
24	2098	1.180
25	2099	0.415
26	2100	9.330
27	2101	7.800
28	2102	13.030
29	2103	0.342
30	2107	0.706
31	2108	1.172
32	2135	12.250
33	2147	0.000
34	2148	0.000
Total	34	93.17711
Dy./N-55/Ch. 11100 mtrs.		
1	1857	0.635
2	1925	3.260
3	1926	3.130

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
Village Kargani—contd.		
Dy./N-55/Ch. 11100 mtrs.—contd.		
4	1927	1.710
5	2000	0.680
6	2001	0.050
7	2002	0.780
8	2003	1.450
9	2004	0.770
10	2005	0.860
11	2006	0.610
12	2007	0.190
13	2008	0.970
14	2009	0.230
15	2010	0.350
16	2011	0.200
17	2012	0.130
18	2013	0.120
19	2014	0.130
20	2015	0.620
21	2016	0.530
22	2017	0.040
23	2018	1.950
24	2019	10.170
25	2020-1	13.010
26	2020-2	2.900
27	2021	5.910
28	2022	3.570
29	2023	0.060
30	2024	0.020
31	2025-1	2.960
32	2025-2	0.150
33	2026-1	1.790
34	2026-2	0.560
35	2027	3.370
36	2028	7.850
37	2029	1.250
38	2030	2.440
39	2031	0.170
40	2032	11.860

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Kargani—contd.		
Dy./N-55/Ch. 11100 mtrs.—contd.		
41	2033	3.270
42	2034	3.580
43	2035	12.250
44	2036	13.560
45	2037	10.880
46	2038	0.540
47	2039	9.750
48	2040	0.030
49	2041	0.040
50	2042	17.050
51	2043	2.150
52	2044	0.840
53	2045	1.520
54	2046	0.850
55	2047	0.240
56	2048	3.210
57	2049	1.580
58	2050	0.200
59	2051	0.450
60	2052	0.410
61	2053	0.090
62	2054	0.690
63	2055	2.210
64	2056	1.260
65	2057	0.850
66	2058	0.510
67	2059	1.560
68	2060	0.620
69	2153	0.460
70	2154	7.860
71	2155	1.380
72	2156	1.320
73	2157	9.770
74	2158	6.070
Total	74	204.485

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
Village Kargani—contd.		
Dy./N-56/Ch. 11610 mtrs.		
1	1699	0.090
2	1857	0.635
3	1860	0.760
4	1861	0.870
5	1862	0.340
6	1863	0.760
7	1864	0.410
8	1865	0.530
9	1868	0.810
10	1869	0.030
11	1870	0.010
12	1871	0.010
13	1872	0.040
14	1873	0.100
15	1874	0.500
16	1875	0.490
17	1876	0.280
18	1877	0.200
19	1878	0.360
20	1879	1.090
21	1880	1.030
22	1881	0.010
23	1882	0.020
24	1883	0.070
25	1884	0.030
26	1885	0.730
27	1886	0.860
28	1887	0.660
29	1888	0.790
30	1889	1.170
31	1890	0.290
32	1891	0.040
33	1892	0.170
34	1893	0.360
35	1894	0.190
36	1895	0.420
37	1900	0.780

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kargani—contd.		
Dy./N-56/Ch. 11610 mtrs.—contd.		
38	1901	1.820
39	1902	1.670
40	1903	5.280
41	1904	0.400
42	1905	0.040
43	1906	0.130
44	1907	0.560
45	1908	0.120
46	1909	0.350
47	1910	0.670
48	1911	0.000
49	1912	0.200
50	1913	1.710
51	1914	1.280
52	1915	1.630
53	1916	1.770
54	1917	4.940
55	1918	9.150
56	1919	4.070
57	1920	5.520
58	1921	1.980
59	1922	1.760
60	1923	2.100
61	1924	1.850
62	1961-1	6.780
63	1961-2	1.020
64	1962	1.920
65	1963	0.460
66	1964	3.650
67	1965	0.380
68	1966	1.170
69	1967	0.420
70	1968	0.670
71	1969	1.550
72	1970	6.170
73	1999	9.220
Total	73	98.345

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kargani—contd.		
Dy./N-57/Ch. 12260 mtrs.		
1	A	28.800
2	1--1	0.120
3	1--2	0.000
4	2	4.260
5	3	0.810
6	4	1.410
7	5	0.870
8	6	1.200
9	374	0.020
10	375	1.160
11	376	1.290
12	389-1	0.300
13	389-2	0.070
14	389-3	0.050
15	389-4	0.070
16	394	0.640
17	395	0.720
18	396	0.470
19	397	0.360
20	398	0.640
21	399	3.280
22	400	3.510
23	401	0.090
24	402	0.060
25	403	4.380
26	404	0.790
27	405	0.410
28	406	0.400
29	407	0.460
30	408	0.720
31	409	0.110
32	410	0.100
33	411	2.910
34	412	1.630
35	413	1.020
36	414	0.280
37	415	0.750

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.**

38	416	1.430
39	417	1.220
40	418	0.760
41	419	0.790
42	420	1.570
43	421	1.200
44	422	1.700
45	423	1.610
46	424	1.900
47	425	0.250
48	426	0.190
49	427	0.100
50	428	1.270
51	429	0.190
52	430	0.260
53	431	0.270
54	432	0.190
55	433	0.070
56	434	0.620
57	435	0.260
58	436	0.270
59	437	0.220
60	438	0.160
61	439	0.140
62	440	0.130
63	443	0.580
64	444	0.140
65	445	0.200
66	446	0.530
67	447	0.020
68	448	0.190
69	449	0.070
70	451	0.240
71	452	0.490
72	453	0.750
73	454	0.710
74	455	1.360

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.**

75	456	1.000
76	457	0.830
77	458	0.560
78	459	0.460
79	462	1.310
80	463	0.900
81	464	0.040
82	465	0.340
83	466	3.300
84	467	0.440
85	468	0.660
86	469	0.400
87	470	0.970
88	471	1.450
89	472	1.730
90	473	0.230
91	474	0.110
92	475	0.160
93	476	0.970
94	477	0.110
95	478	0.170
96	479	0.200
97	480	0.600
98	481	0.190
99	482	0.200
100	483	0.320
101	484	0.160
102	485	0.090
103	486	0.250
104	487	0.220
105	488	0.040
106	489	0.300
107	490	0.220
108	491	0.230
109	492	0.210
110	493	0.220
111	494	0.430

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.

Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.

112	495	0.340
113	502	0.290
114	503	0.280
115	504	0.430
116	505	0.490
117	506	0.110
118	507	0.120
119	508	0.310
120	509	0.250
121	510	0.190
122	511	0.140
123	512	0.430
124	513	0.240
125	514	0.210
126	515	0.160
127	516	0.120
128	517	0.250
129	518	0.110
130	519	0.050
131	520	0.110
132	521	0.400
133	522	0.220
134	523	0.150
135	524	0.170
136	525	0.570
137	526	0.960
138	527	0.550
139	528	0.590
140	529	1.210
141	530	0.670
142	531	0.170
143	532	0.150
144	533	0.180
145	534	0.140
146	535	0.590
147	536	0.500
148	537	0.460

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.

Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.

149	538	0.510
150	539	0.370
151	540	0.690
152	541	0.110
153	542	0.360
154	543	0.320
155	544	0.180
156	550	0.320
157	551	0.300
158	552	0.330
159	553	0.980
160	554	0.440
161	555	0.420
162	556	0.090
163	557	0.140
164	558	0.080
165	559	0.170
166	560	0.150
167	561	0.210
168	562	0.130
169	563	0.120
170	564	0.220
171	565	0.120
172	566	0.120
173	567	0.200
174	568	0.200
175	569	0.680
176	570	0.500
177	571	0.210
178	572	0.210
179	573	0.380
180	574	0.380
181	575	6.340
182	620	0.060
183	621	0.990
184	622	0.050
185	623	0.160

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.**

186	624	0.030
187	625	0.680
188	626	0.450
189	627	0.060
190	628	0.150
191	629	0.290
192	630	0.150
193	631	0.120
194	632	0.000
195	633	0.120
196	634	0.470
197	635	1.570
198	636	0.060
199	637	0.790
200	638	1.320
201	639	1.520
202	640	0.030
203	641	1.770
204	1124	0.010
205	1125	0.550
206	1126	0.160
207	1158	0.020
208	1159	0.140
209	1160	0.010
210	1161	0.200
211	1162	0.310
212	1163	0.150
213	1168	1.250
214	1169	0.180
215	1173	0.080
216	1174	0.510
217	1175	0.460
218	1178	0.360
219	1179	0.150
220	1180	0.110
221	1181	0.220
222	1182	0.410

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.**

223	1185	0.180
224	1188	0.820
225	1190	0.020
226	1191	0.150
227	1192	0.440
228	1193	0.510
229	1194	3.340
230	1195	1.340
231	1196	0.830
232	1197	0.580
233	1198	0.660
234	1199	0.290
235	1200	0.790
236	1201	0.850
237	1202	0.860
238	1203	0.860
239	1204	1.220
240	1205	0.150
241	1206	1.220
242	1207	5.520
243	1208	0.050
244	1213	0.310
245	1214	0.080
246	1215	0.270
247	1216	0.170
248	1217	0.550
249	1218	0.320
250	1219	0.120
251	1220	0.090
252	1221	0.410
253	1222	0.030
254	1223	0.020
255	1224	0.050
256	1304	0.300
257	1305	0.740
258	1306	0.390
259	1307	0.140

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kargani—contd.		
Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.		
260	1308	0.240
261	1309	0.890
262	1310	0.910
263	1311	2.020
264	1312	3.710
265	1313	5.160
266	1314	0.630
267	1315	1.030
268	1316	3.360
269	1317	0.535
270	1318	0.315
271	1319	0.105
272	1320	0.135
273	1321	0.050
274	1322	0.055
275	1323	0.055
276	1324	0.035
277	1325	0.150
278	1326	0.130
279	1327	0.320
280	1328	0.685
281	1329	0.110
282	1330	0.195
283	1331	0.245
284	1332	0.075
285	1333	0.105
286	1334	0.055
287	1335	0.165
288	1336	0.065
289	1337	0.080
290	1338	0.085
291	1339	0.065
292	1340	0.060
293	1341	0.090
294	1342	0.275
295	1343	0.020
296	1344	0.200

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kargani—contd.		
Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.		
297	1345	0.090
298	1346	0.110
299	1347	2.240
300	1348	2.090
301	1349	1.680
302	1350	2.040
303	1389	0.510
304	1390	2.160
305	1391	0.270
306	1392	0.510
307	1393	0.050
Total	307	209.470
Village Malewadi		
1	310	0.490
2	311	1.110
3	312	0.440
4	313	0.720
5	314	0.020
6	315	0.460
7	316	1.280
8	317	0.510
9	318	0.850
10	319	0.660
11	320	1.700
12	321	1.600
13	322	0.040
14	323	0.530
15	324	0.080
16	325	0.310
17	326	0.310
18	327	0.610
19	328	0.470
20	329	1.600
21	330	0.850
22	331	0.120
23	332	0.020

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Malewadi—contd.**Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.**

24	333	0.030
25	334	0.050
26	335	0.430
27	336	0.150
28	337	0.510
29	338	0.140
30	339	0.110
31	340	0.500
32	341	0.320
33	342	2.920
34	343	3.160
35	344	0.050
36	345	0.100
37	346	0.370
38	347	0.090
39	348	0.090
40	349	0.200
41	350	0.200
42	351	0.330
43	352	0.280
44	353	0.520
45	354	0.190
46	355	0.370
47	356	0.330
48	357	1.260
49	358	0.600
50	359	0.060
51	360	0.030
52	361	0.020
53	362	0.020
54	363	0.020
55	364	0.570
56	367	0.660
57	368	1.550
58	369	0.550
59	370	0.830
60	371	1.090

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Malewadi—contd.**Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.**

61	375	0.470
62	376	0.300
63	377	0.460
64	378	0.070
65	379	0.070
66	380-1	0.540
67	380-2	0.530
68	381	0.710
69	382	0.360
70	383	0.230
71	384	0.850
72	385-1	0.110
73	385-2	0.190
74	413	1.030
75	414	0.440
76	415	0.120
77	416	0.590
78	417	0.920
79	418	0.640
80	419	0.470
81	420	0.560
82	421	0.470
83	422	0.240
84	423	0.230
85	424	0.110
86	425	0.540
87	426	0.420
88	427	0.280
89	428	0.250
90	429	2.100
91	430-1	0.720
92	430-2	0.370
93	431	0.250
94	432	2.070
95	433-1	0.810
96	433-2	0.030
97	434	0.910

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Malewadi—contd.

Dy./N-57/Ch. 12260 mtrs.—contd.

98	435	0.660
99	436	0.940
100	437	0.200
101	438	0.710
102	439	0.330
103	440	0.420
104	441	0.130
105	442	0.290
106	443	0.210
107	444	1.280
Total	107	58.110

**Village Abstract
Canal Kharsundi Dy.**

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
Village Kargani		
N-51	34	192.897
N-52	9	15.694
N-53	192	125.135
N-54	34	93.177
N-55	74	201.485
N-56	73	98.345
N-57	307	209.47
Total	723	936.203
Village Malewadi		
N-57	107	58.110
Total	107	58.110
Grand Total	830	994.31

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,
Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (५)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली
उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९,
खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ६९३.८६० हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका क्रमांक १ वरील विमोचक क्रमांक एन-६३ ते एन-६७ वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ५, क्षेत्र ६९३.८६० हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : ३-करगणी, बनपुरी, मालेवाडी, तालुका
आटपाडी, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ५, करगणी, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
करगणी	५२९	५७५.७५८
बनपुरी	२०२	१११.००६
मालेवाडी	३	७.१००
एकूण	७३४	६९३.८६०

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी

वितरिका-१/एन-६३/७३५ मीटर

१	१६४८	१.७६०
२	२११९	०.९२०
एकूण	२	२.६८०

गाव बनपुरी

१	१	०.१८०
२	२	०.०२०
३	३	०.१२०
४	४	०.१२०
५	५	०.१९०
६	६	०.०६०
७	७	०.०८०
८	८	०.०५०
९	९	०.१७०
१०	१०	०.१९०
११	११	०.१७०
१२	१२	०.१००
१३	१३	०.०६०
१४	१४	०.०१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बनपुरी--चालू

वितरिका-१/एन-६३/७३५ मीटर--चालू

१५	१५	०.०२०
१६	१६	०.१४०
१७	१७	०.०४०
१८	१८	०.२००
१९	१९	०.२१०
२०	२०	०.४१०
२१	२१	०.२५०
२२	२२	०.२५०
२३	२३	०.०४०
२४	२४	०.३७०
२५	२५	०.४६०
२६	२६	१.३३०
२७	२७	०.५२०
२८	२८	०.७१०
२९	२९	०.८४०
३०	३०	०.३८०
३१	३१	०.३९०
३२	३२	०.४००
३३	३३	०.६६०
३४	३४	०.०९०
३५	३५	०.१६०
३६	३६	०.१५०
३७	३७	०.१९०
३८	३८	०.०९०
३९	३९	०.०९०
४०	४०	०.०७०
४१	४१	०.९८०
४२	४२	०.६५०
४३	४३	०.४९०
४४	४४	०.४५०
४५	४५	०.४९०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बनपुरी--चालू			गाव बनपुरी--चालू		
वितरिका-१/एन-६३/७३५ मीटर--चालू			वितरिका-१/एन-६३/७३५ मीटर--चालू		
४६	४६	०.५३०	७७	१२५	०.४९०
४७	४७	०.८२०	७८	१२६	१.७९०
४८	४८	१.३७०	७९	१२७	०.३६०
४९	४९	१.१२०	८०	१२८	०.७९०
५०	५०	१.३३०	८१	१२९	०.३९०
५१	५१	०.११०	८२	१३०	०.५२०
५२	५२	०.०८०	८३	१३१	२.५६०
५३	५३	०.१३०	८४	१३२	१.३४०
५४	५४	०.९५०	८५	१३३	०.४६०
५५	५५	०.६३०	८६	१३४	०.४७०
५६	५६	०.५६०	८७	१३५	१.१२०
५७	९२	०.०३०	८८	१३६	१.३२०
५८	९३	२.७८०	८९	१३७	०.२६०
५९	९४	१.६२०	९०	१३८	०.५९०
६०	९५	०.६६०	९१	१३९	१.६२०
६१	९६	०.६००	९२	१४०	०.५७०
६२	९७	०.३४०	९३	१४१	०.५८०
६३	९८	०.५१०	९४	१४२	०.४१०
६४	९९	०.३००	९५	१४३	०.४१०
६५	१००	०.२६०	९६	१४४	०.४२०
६६	१०१	०.३००	९७	१४५	३.१९०
६७	१०२	०.५७०	९८	१४६	०.१४०
६८	१०३	६.३५०	९९	१४७	०.६७०
६९	११७	०.५१०	१००	३६५	१.६१०
७०	११८	०.२१०	१०१	३६६	१.९८०
७१	११९	०.३००	१०२	३६७	०.०७०
७२	१२०	०.५००	१०३	३६८	०.१३०
७३	१२१	०.५००	१०४	३६९	२.०००
७४	१२२	०.५४०	१०५	३७१	२.३१०
७५	१२३	०.५१०	१०६	३७२	१.५५०
७६	१२४	०.४९०	१०७	३७३	०.४००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बनपुरी--चालू

वितरिका-१/एन-६३/७३५ मीटर--चालू

१०८	३७४	०.१९०
१०९	३७५	१.४६०
११०	३७६	०.२५०
१११	३७७	०.०८०
११२	३७८	०.१९०
११३	३७९	०.०५०
११४	३८०	०.०९०
११५	३८१	०.०८०
११६	३८२	०.०४०
११७	३८३	०.०६०
११८	३८४	०.०७०
११९	३८५	०.१००
१२०	३८६	०.०४०
१२१	३८७	०.४७०
१२२	३८८	०.६००
१२३	३८९	०.४२०
१२४	३९०	०.५८०
१२५	३९१	०.६१०
१२६	३९२	०.२५०
१२७	३९३	०.२००
१२८	३९४	०.२६०
१२९	३९५	०.१५०
१३०	३९६	०.१७०
१३१	३९७	०.२००
१३२	३९८	०.१८०
१३३	३९९	०.१३०
१३४	४००	०.०६०
१३५	४०१	०.०५०
१३६	४०२	०.०३०
१३७	४०३	०.१६०
१३८	४०४	०.०८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बनपुरी--चालू

वितरिका-१/एन-६३/७३५ मीटर--चालू

१३९	४०५	०.०८०
१४०	४०६	०.१७०
१४१	४०७	०.३१०
१४२	४०८	०.०७०
१४३	४०९	०.०७०
१४४	४१०	०.१५०
१४५	४११	०.१८०
१४६	४१२	०.२००
१४७	४१३	०.०७०
१४८	४१४	०.२७०
१४९	४१५	०.०७०
१५०	४१६	०.४४०
१५१	४१७	०.०४०
१५२	४१८	०.५५०
१५३	४१९	०.०४०
१५४	४२०	०.११०
१५५	४२१	०.४९०
१५६	४२२	०.०४०
१५७	४२३	०.१८०
१५८	४२४	०.२६०
१५९	४२५	०.११०
१६०	४२६	०.०८०
१६१	४२७	०.०३०
१६२	४२८	०.०४०
१६३	४२९	०.०८०
१६४	४३०	०.११०
१६५	४३१	०.१००
१६६	४३२	०.१००
१६७	४३३	०.०७०
१६८	४३४	०.०९०
१६९	४३५	०.०८०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बनपुरी--चालू			गाव बनपुरी--चालू		
वितरिका-१/एन-६३/७३५ मीटर--चालू			वितरिका-१/एन-६३/७३५ मीटर--चालू		
१७०	४३६	०.०८०	२०१	४९३	०.२६०
१७१	४३७	०.०९०	२०२	४९४	१.०३८
१७२	४३८	०.०९०	एकूण	२०२	१११.००६
१७३	४३९	०.०४०			
१७४	४४०	०.०३०	गाव करगणी		
१७५	४४१	१.०२०	वितरिका-१/एन-६४/९८० मीटर		
१७६	४४२	०.३३०	१	१६३०	०.६६०
१७७	४४३	०.०४०	२	१६३१	०.१९०
१७८	४४४	०.०५०	३	१६३२	०.१६०
१७९	४४५	०.०७०	४	१६३३	०.१५०
१८०	४४६	०.०६०	५	१६३४	०.१८०
१८१	४४७	०.१५०	६	१६३५	०.३१०
१८२	४४८	०.१८०	७	१६३६	१.५५०
१८३	४४९	०.०९०	८	१६४२	२.७९०
१८४	४५०	०.१४०	९	१६४३	१.५२०
१८५	४५१	०.६२०	१०	१६४४	७.०००
१८६	४५२	०.१६०	११	१६४५	३.५१०
१८७	४५३	०.३८०	१२	१६४६	३.९००
१८८	४५४	०.०६०	१३	१६४७	२.३७०
१८९	४५५	०.३००	१४	१६४८	१.७६०
१९०	४५६	०.०४०	१५	१६४९	०.१४०
१९१	४५७	०.६६०	१६	१६५०	०.२५०
१९२	४५८	०.०५०	१७	१६५१	१.३७०
१९३	४५९	०.०४०	१८	१६५२	१.२५०
१९४	४८६	२.१५०	१९	१६७४	०.७००
१९५	४८७	२.३९०	एकूण	१९	२९.७६०
१९६	४८८	१.९७०			
१९७	४८९	१०.०६४	वितरिका-१/एन-६५/२०२५ मीटर		
१९८	४९०	०.६२४	१	A	७.२००
१९९	४९१	६.३६०	२	१२२६	०.०१८
२००	४९२	०.३३०	३	१२४६	०.२१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-६५/२०२५ मीटर--चालू

४	१२६३	०.२७६
५	१२६४	२.६१०
६	१२६५	५.१४०
७	१२६६	३.४४०
८	१२६७	०.३२०
९	१२६८	०.६००
१०	१२६९	०.०३०
११	१२७०	०.५२०
१२	१२७१	०.५००
१३	१२७२	१.१२०
१४	१२७३	०.४९०
१५	१२७४	०.४१०
१६	१२७५	३.०३०
१७	१२७६	१.२१०
१८	१२७७	०.३२०
१९	१२७८	०.८३२
२०	१२७९	०.१०६
२१	१२८०	०.१२०
२२	१२८१	०.११२
२३	१२८८	०.९३०
२४	१२८९	०.४००
२५	१२९०	०.०९०
२६	१३००	०.०४०
२७	१३०१	०.५३०
२८	१३०२	१.५९०
२९	१३०३	०.३८०
३०	१३०४	०.३००
३१	१३०५	०.७४०
३२	१३१६	३.५८०
३३	१३१७	०.५३५
३४	१३१८	०.३१५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-६५/२०२५ मीटर--चालू

३५	१३१९	०.१०५
३६	१३२०	०.१३५
३७	१३२१	०.०५०
३८	१३२२	०.०५५
३९	१३२३	०.०५५
४०	१३२४	०.०३५
४१	१३२५	०.१५०
४२	१३२६	०.१३०
४३	१३२७	०.३२०
४४	१३२८	०.६८५
४५	१३२९	०.११०
४६	१३३०	०.१९५
४७	१३३१	०.२४५
४८	१३३२	०.०७५
४९	१३३३	०.१०५
५०	१३३४	०.०५५
५१	१३३५	०.१६५
५२	१३३६	०.०६५
५३	१३३७	०.०८०
५४	१३३८	०.०८५
५५	१३३९	०.०६५
५६	१३४०	०.०६०
५७	१३४१	०.०९०
५८	१३४२	०.२७५
५९	१३४३	०.०२०
६०	१३४४	०.२००
६१	१३४५	०.०९०
६२	१३४६	०.११०
६३	१३४७	२.२४०
६४	१३४८	२.०९०
६५	१३४९	१.६८०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव करगणी--चालू			गाव करगणी--चालू		
वितरिका-१/एन-६५/२०२५ मीटर--चालू			वितरिका-१/एन-६५/२०२५ मीटर--चालू		
६६	१३५०	२.०४०	९७	१४५२	०.११०
६७	१४०९	०.१७०	९८	१४५३	०.६३०
६८	१४१०	०.५१०	९९	१४५४	०.३२०
६९	१४११	१.४५०	१००	१४५५	०.१३०
७०	१४१२	०.२५०	१०१	१४५६	१.३००
७१	१४१३	०.२५०	१०२	१५०१	१.१४०
७२	१४१४	०.६१०	१०३	१५०५	०.३७०
७३	१४१५	०.०४०	१०४	१५०६	०.४२०
७४	१४१६	०.२९०	१०५	१५०७	०.७८०
७५	१४१७	०.३७०	१०६	१५०८	१.३८०
७६	१४१८	०.१६०	१०७	१५०९	०.९८०
७७	१४१९	०.३३०	१०८	१५१०	३.०३०
७८	१४२०	०.४९०	१०९	१५११	०.९४०
७९	१४२१	०.११०	११०	१५१२	०.५६०
८०	१४२४	०.१६०	१११	१५१३	०.९५०
८१	१४२५	०.१८०	११२	१५१४	०.६१०
८२	१४२६	१.६५०	११३	१५१५	२.२००
८३	१४३१	३.१९०	११४	१५१६	०.५३०
८४	१४३९	०.२७०	११५	१५१७	०.५४०
८५	१४४०	०.२७०	११६	१५१८	०.५४०
८६	१४४१	०.०२०	११७	१५१९	०.५४०
८७	१४४२	०.२६०	११८	१५२०	१.१००
८८	१४४३	०.३००	११९	१५४७	५.९७०
८९	१४४४	०.३४०	१२०	१६०८	१.०८०
९०	१४४५	०.६४०	१२१	१६०९	१.५६०
९१	१४४६	२.१६०	१२२	१६१०	२.३६०
९२	१४४७	०.४२०	१२३	१६११	२.९७०
९३	१४४८	२.०८०	१२४	१६१२	०.९९०
९४	१४४९	१.५९०	१२५	१६१३	०.३२०
९५	१४५०	०.३४०	१२६	१६१४	०.१९०
९६	१४५१	०.३१०	१२७	१६१५	०.१८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वित्तिका-१/एन-६५/२०२५ मीटर--चालू

१२८	१६१६	०.०६०
१२९	१६१७	०.०९०
१३०	१६१८	०.१९०
१३१	१६१९	०.८५०
१३२	१६२०	०.१३०
१३३	१६२१	०.१२०
१३४	१६२२	०.१४०
१३५	१६२३	११.२२०
१३६	१६२४	६.४८०
एकूण	१३६	१२३.११४

वित्तिका-१/एन-६६/२१९० मीटर

१	५७५	१.२६८
२	६४५	०.५८४
३	६५५	०.६००
४	६५६	०.६००
५	६५७	०.०२०
६	६५८	१.१००
७	६५९	०.४४०
८	६६०	२.६४०
९	६६१	०.४४०
१०	६६२	०.५९०
११	६६३	०.२४०
१२	६६४	०.०३०
१३	६६५	०.२४०
१४	६६६	१.५००
१५	६६७	०.७००
१६	६६८	०.४००
१७	६६९	०.३००
१८	६७०	०.६६०
१९	६७१	०.८००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वित्तिका-१/एन-६६/२१९० मीटर--चालू

२०	६७२	०.६४०
२१	६७३	०.९९०
२२	६७४	०.८००
२३	६७५-१	०.४७०
२४	६७५-२	१.५१०
२५	६७६	०.०५०
२६	६७७	०.४३०
२७	६७८	१.१००
२८	६७९	०.०४०
२९	६८०	२.१८०
३०	६८१	२.५५०
३१	६८२	०.८००
३२	६८३	०.२७०
३३	६८४	१.०७०
३४	६८५	०.६२०
३५	६८६	०.४९०
३६	६८७	०.३००
३७	६८८	०.३६०
३८	६८९	१.०८०
३९	६९०	०.०७०
४०	६९१	०.१३०
४१	६९२	०.१३०
४२	६९३	०.१३०
४३	६९४	०.५५०
४४	६९५	०.८००
४५	६९६	०.१२०
४६	६९७	१.७३०
४७	६९८	०.५४०
४८	६९९	०.३१०
४९	७००	०.४९०
५०	७०१	०.४४०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव करगणी-चालू			गाव करगणी-चालू		
वितरिका-१/एन-६६/२१९० मीटर-चालू			वितरिका-१/एन-६६/२१९० मीटर-चालू		
५१	७०२	०.११०	८२	११०९	१.११०
५२	७०३	०.१००	८३	१११०	०.०९०
५३	७०४	०.२५०	८४	११११	०.५९०
५४	७०५	०.४५०	८५	१११२	०.५००
५५	७०६	०.६६०	८६	१११३	१.०८०
५६	७०७	०.८००	८७	१११४	३.१५०
५७	७०८	०.१५०	८८	१११५	१.७८०
५८	७०९	०.२००	८९	१११६	३.०७०
५९	७१०	०.२३०	९०	१११७	४.७७०
६०	७११	०.२००	९१	१११८	१.२२०
६१	७१२	०.३४०	९२	१११९-१	६.१९०
६२	७१७	०.१९०	९३	१११९-२	२.११०
६३	७१८	०.२८०	९४	११२०	०.१८०
६४	७१९	०.०८०	९५	११२१	०.५६०
६५	७२०	०.६००	९६	११२२	०.५७०
६६	७२१	०.११०	९७	११२३	०.०५०
६७	७२२	०.०८०	९८	११२४	०.०१०
६८	७२३	०.२५०	९९	११२५	०.५५०
६९	७२४	०.२३०	१००	११२६	०.१६०
७०	७२५	०.३५०	१०१	११२७	०.१७०
७१	७२६	१.४८५	१०२	११२८	०.५४०
७२	८२४	०.०७८	१०३	११२९	०.६२०
७३	८२५	०.०४४	१०४	११३०	०.१३०
७४	१०१७	१.४०४	१०५	११३१	०.१९०
७५	१०२०	३.६५०	१०६	११३२	२.६९०
७६	१०२१	०.२४०	१०७	११३३	२.४००
७७	१०२२	१.२२०	१०८	११३४	०.४९०
७८	१०२३	१.०६०	१०९	११३५	०.७४०
७९	१०२४	०.४९०	११०	११३६	०.६२०
८०	१०२५	०.६००	१११	११३७	२.३७०
८१	१०२६	०.२४२	११२	११४२	१.०३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-६६/२१९० मीटर--चालू

११३	११४४	१.३८०
११४	११४५	०.६३०
११५	११४६	१.९१०
११६	११४७	०.३२०
११७	११४८	२.२६०
११८	११४९	०.८२०
११९	११५०	१.०९०
१२०	११५१	०.६१०
१२१	११५२	०.९४०
१२२	११५३	२.०३०
१२३	११५४	०.२९०
१२४	११५५	०.६३०
१२५	११५६	०.१८०
१२६	११५७	०.६४०
१२७	११५८	०.०२०
१२८	१२३४	०.०५०
१२९	१२३५	०.७५०
१३०	१२३८	०.५५०
१३१	१२३९	०.७३०
१३२	१२४०	०.२४०
१३३	१२४१	०.२४०
१३४	१२४२	१.०५०
१३५	१२४६	१.०५०
१३६	१२४७	०.३६०
१३७	१२४८	२.७२०
१३८	१२४९	०.०६०
१३९	१२५०	२.१००
१४०	१२५१	१.१५०
१४१	१२५२	१.९९०
१४२	१२५३	०.९२०
१४३	१२५४	०.९५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-६६/२१९० मीटर--चालू

१४४	१२५५	०.७८०
१४५	१२५६	०.७३०
१४६	१२५७	०.४६०
१४७	१२५८	१.५८०
१४८	१२५९	२.०१०
१४९	१२६०	१.०३०
१५०	१२६१	०.६८०
१५१	१२६२	३.२००
१५२	१२६३	१.१०४
१५३	१२६४	२.६१०
१५४	१२६५	५.१४०
१५५	१२६६	३.४४०
१५६	१२६७	०.३२०
१५७	१२७०	०.५२०
१५८	१२७१	०.५००
१५९	१२७९	०.४२४
१६०	१२८०	०.४८०
१६१	१२८१	०.४४८
१६२	१२८२	१.६४०
१६३	१२८३	१.८४०
१६४	१५४६-१	०.७१०
१६५	१५४६-२	२.३६०
१६६	१५४८	०.०१०
१६७	१५४९	०.९६०
१६८	१५७२	०.२००
१६९	१५७३	१.०४८
१७०	१५८६	०.७६०
१७१	१५८८	०.१६०
१७२	१५८९	०.६३०
१७३	१५९०	०.०९०
१७४	१५९१	१.४३०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव करगणी--चालू			गाव करगणी--चालू		
वितरिका-१/एन-६६/२१९० मीटर--चालू			वितरिका-१/एन-६७/२१९० मीटर--चालू		
१७५	१५९२	०.०७८	१६	७३४	२.८९०
१७६	१५९३	१७.०६०	१७	७३५	३.५९०
१७७	१५९४	०.५९०	१८	७३६	१.६७०
१७८	१५९५	१.६७०	१९	७३७	१.०७०
१७९	१५९६	१.१९०	२०	७३८	०.३१०
१८०	१५९७	१७.५३०	२१	७३९	२.७६०
१८१	१५९७-२	०.०००	२२	७४०	३.४७०
१८२	१५९८	६.४९०	२३	७४१	१.१२०
१८३	१६००	६.४९०	२४	७४२	१.१८०
१८४	१६०२	२.१३०	२५	७४३	०.९३०
१८५	१६०३	२.९३०	२६	७४४	०.६६०
१८६	१६०६-१	८.४३०	२७	७४५	०.०६०
१८७	१६०६-२	०.४४०	२८	७४६	०.१४०
एकूण	१८७	२२१.२२७	२९	७४७	०.१३०
वितरिका-१/एन-६७/२१९० मीटर			३०	७४८	१.४६०
१	६४५	२.३३६	३१	७४९	०.१९०
२	६५५	०.१५०	३२	७५०	०.५६०
३	६५६	०.१५०	३३	७५१	०.६९०
४	७१३	०.०६०	३४	७५२	१.३२०
५	७१४	०.१४०	३५	७५३	०.७८०
६	७१५	०.२२०	३६	७५४	०.७४०
७	७१६	०.३१०	३७	७५५	०.८२०
८	७२६	१.४८५	३८	७५६	३.०३०
९	७२७	२.४३०	३९	७५७	०.६१०
१०	७२८	१.३३०	४०	७५८	०.०९०
११	७२९	२.१२०	४१	७५९	०.९५०
१२	७३०	०.२५०	४२	७६०	१.४७०
१३	७३१	१.७९०	४३	७६१	१.४६०
१४	७३२	०.७४०	४४	७६२	०.४४०
१५	७३३	२.०९०	४५	७६३	०.३३०
			४६	७६४	०.९५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-६७/२१९० मीटर--चालू

४७	७६५	०.०९०
४८	७६६	०.४९०
४९	७६७	०.३००
५०	७६८	०.४२०
५१	७६९	०.३४०
५२	७७०	०.७००
५३	७७१	०.५८०
५४	७७२	१.७२०
५५	७७३	०.१७०
५६	७७४	०.२७०
५७	७८३	०.०६०
५८	७८४	०.९५०
५९	७८५	०.७७०
६०	७८६	०.५९०
६१	७८७	०.२६०
६२	७८८	०.४००
६३	७८९	०.१२०
६४	७९०	०.७००
६५	७९१	२.९४०
६६	७९२	०.४७०
६७	७९३	०.८७०
६८	७९४	१.५३०
६९	७९५	०.१००
७०	७९६	०.४५०
७१	७९७	०.३६०
७२	७९८	०.३३०
७३	७९९	०.२००
७४	८००	०.२३०
७५	८०१	०.८५०
७६	८०२	०.०७०
७७	८०३	०.३१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव करगणी--चालू

वितरिका-१/एन-६७/२१९० मीटर--चालू

७८	८०४	०.२७०
७९	८०५	०.३२०
८०	८०६	०.०२०
८१	८०७	०.२९०
८२	८०८	०.३८०
८३	८०९	०.२९०
८४	८१०	०.८३०
८५	८११	०.५८०
८६	८१२	०.२५०
८७	८१३	०.०२०
८८	८१४	०.०६०
८९	८१५	१.९६०
९०	८१६	०.०२०
९१	८१७	०.०५०
९२	८१८	२.१७०
९३	८१९	०.३००
९४	८२०	०.२२०
९५	८२१	०.२६०
९६	८२२	०.१८०
९७	८२३	०.१८०
९८	८२४	०.३१२
९९	८२५	०.१७६
१००	८२६	०.३००
१०१	८२७	०.४३०
१०२	८२८	०.२००
१०३	८२९	०.२९०
१०४	८३०	०.३४०
१०५	८७६	१.३९०
१०६	८७७	१.३२०
१०७	८७८	२.२७०
१०८	८७९	२.०६०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव करगणी-चालू			गाव करगणी-चालू		
वितरिका-१/एन-६७/२१९० मीटर--चालू			वितरिका-१/एन-६७/२१९० मीटर--चालू		
१०९	८८०	०.२२०	१४०	१०१८	३.४६०
११०	८८१	०.५००	१४१	१०१९	३.७९०
१११	८८२	५.४६०	१४२	१०२०	३.६५०
११२	८८३	१.४८०	१४३	१०२६	०.९६८
११३	८८४	१.७५०	१४४	१०२७	१.५५०
११४	८८५	०.८६०	१४५	१०२८	१.७२०
११५	८८६	०.६१०	१४६	१०२९	२.६००
११६	८८७	०.०५०	१४७	१०३०	२.६६०
११७	८८८	०.६१०	१४८	१०४०	०.५४०
११८	८८९	०.११०	१४९	१०४१	०.७५०
११९	८९०	०.७४०	१५०	१०५६	०.४६०
१२०	८९१	३.४८०	१५१	१०५७	०.३००
१२१	८९२	३.१७०	१५२	१०५८	०.४६०
१२२	९८०	०.७४०	१५३	१०५९	०.६२०
१२३	९८१	०.४२०	१५४	१०६०	०.५७०
१२४	९८२	०.४००	१५५	१०६१	०.३७०
१२५	९८३	१.१२०	१५६	१०६२	०.३२०
१२६	९८४	०.०४०	१५७	१०६३	०.७१०
१२७	९८५	१.१३०	१५८	१०६४	०.३५०
१२८	९८६	३.४००	१५९	१०६५	०.३४०
१२९	९८७	३.४७०	१६०	१०६६	०.७२०
१३०	९८८	४.०६०	१६१	११३८	२.०२०
१३१	९८९	५.८९०	१६२	११४०	०.१९०
१३२	९९०	०.१७०	१६३	११४१	०.११०
१३३	९९१	०.५७०	१६४	१५७२	०.२००
१३४	९९२	०.५८०	१६५	१५७३	०.२६२
१३५	९९३	०.०५०	१६६	१५७४	०.३६०
१३६	९९४	०.७५०	१६७	१५७५	०.९४०
१३७	९९५	६.५८०	१६८	१५७६	०.१८०
१३८	९९६	०.२१०	१६९	१५७७	१.२५०
१३९	१०१७	५.६१६	१७०	१५७८	०.२१०

अनुसूची-ब-चालू			गावनिहाय क्षेत्र-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		विमोचक	गट नंबर	क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र	१	२	३
	१	२			(सी.सी.ए.)
		३			
		(सीसीए)			
		हेक्टर			
गाव करगणी-चालू			गाव करगणी-चालू		
वितरिका-१/एन-६७/२१९० मीटर-चालू			गाव करगणी-चालू		
१७१	१५७९	०.०६०	एन-६६	१८७	२२१.२२७
१७२	१५८०	०.५२०	एन-६७	१८५	१९८.९७७
१७३	१५८१	०.७४०	एकूण	५२९	५७५.७५८
१७४	१५८२	०.६८०			
१७५	१५८३	०.३७०	गाव बनपुरी		
१७६	१५८४	०.४२०	एन-६३	२०२	१११.००६
१७७	१५८५	१.३७०	एकूण	२०२	१११.००६
१७८	१५८६	३.०४०			
१७९	१५८७	०.७३०	गाव मालेवाडी		
१८०	१५८८	०.१६०	एन-६७	३	७.१००
१८१	१५८९	२.५२०	एकूण	३	७.१००
१८२	१५९०	०.०९०			
१८३	१५९१	५.७२०	एकूणात	७३४	६९३.८६
१८४	१५९२	०.३१२			
१८५	१५९३	८.५३०			
एकूण	१८५	३५१.३६५			
गाव मालेवाडी					
१	३९१	१.७६०			
२	३९२	२.४९०			
३	३९३	२.८५०			
एकूण	३	७.१००			

गावनिहाय क्षेत्र

कालवा खरसुंडी वितरिका

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
गाव करगणी		
एन-६३	२	२.६८
एन-६४	१९	२९.७६
एन-६५	१३६	१२३.११४

इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,
कार्यकारी अभियंता,
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,
क्रमांक १, जिल्हा सांगली.

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (५)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation Scheme.

Area Notified : 693.860 Ha.

No. of Villages : 4-Walvan, Ghanand,
Chinchale, Jambhulni, taluka Atpadi, district Sangli.

Description of area notified : Command of DO N-63 to N-67, Tail Minor of Kharsundi Dy.-1 of Kharsundi Dy.-1 of Kharsundi Dy. of Ghanand Hivatad Canal of WUA No. 4, Area 693.860 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 5, Kargani, taluka Aatpadi, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Atpadi

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
	1	2
		3
		(Ha.)
Karghani	529	575.758
Bnpuri	202	111.006
Malewadi	3	7.100
Grand Total	734	693.860

Schedule-B

District Sangli, taluka Atpadi

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
	1	2
		3
		(CCA)
		H. A.

Village Kargani

Dy./N-63/Ch. 735 mtrs.

1	1648	1.760
2	2119	0.920
Total	2	2.680

Village Banpuri

1	1	0.180
2	2	0.020
3	3	0.120
4	4	0.120
5	5	0.190
6	6	0.060
7	7	0.080
8	8	0.050
9	9	0.170
10	10	0.190
11	11	0.170
12	12	0.100
13	13	0.060
14	14	0.010
15	15	0.020
16	16	0.140
17	17	0.040
18	18	0.200
19	19	0.210
20	20	0.410
21	21	0.250
22	22	0.250
23	23	0.040
24	24	0.370
25	25	0.460
26	26	1.330
27	27	0.520
28	28	0.710
29	29	0.840
30	30	0.380

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-63/Ch. 735 mtrs.—contd.**

31	31	0.390
32	32	0.400
33	33	0.660
34	34	0.090
35	35	0.160
36	36	0.150
37	37	0.190
38	38	0.090
39	39	0.090
40	40	0.070
41	41	0.980
42	42	0.650
43	43	0.490
44	44	0.450
45	45	0.490
46	46	0.530
47	47	0.820
48	48	1.370
49	49	1.120
50	50	1.330
51	51	0.110
52	52	0.080
53	53	0.130
54	54	0.950
55	55	0.630
56	56	0.560
57	92	0.030
58	93	2.780
59	94	1.620
60	95	0.660
61	96	0.600
62	97	0.340
63	98	0.510
64	99	0.300
65	100	0.260
66	101	0.300
67	102	0.570

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-63/Ch. 735 mtrs.—contd.**

68	103	6.350
69	117	0.510
70	118	0.210
71	119	0.300
72	120	0.500
73	121	0.500
74	122	0.540
75	123	0.510
76	124	0.490
77	125	0.490
78	126	1.790
79	127	0.360
80	128	0.790
81	129	0.390
82	130	0.520
83	131	2.560
84	132	1.340
85	133	0.460
86	134	0.470
87	135	1.120
88	136	1.320
89	137	0.260
90	138	0.590
91	139	1.620
92	140	0.570
93	141	0.580
94	142	0.410
95	143	0.410
96	144	0.420
97	145	3.190
98	146	0.140
99	147	0.670
100	365	1.610
101	366	1.980
102	367	0.070
103	368	0.130
104	369	2.000

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Banpuri—contd.

Dy./N-63/Ch. 735 mtrs.—contd.

105	371	2.310
106	372	1.550
107	373	0.400
108	374	0.190
109	375	1.460
110	376	0.250
111	377	0.080
112	378	0.190
113	379	0.050
114	380	0.090
115	381	0.080
116	382	0.040
117	383	0.060
118	384	0.070
119	385	0.100
120	386	0.040
121	387	0.470
122	388	0.600
123	389	0.420
124	390	0.580
125	391	0.610
126	392	0.250
127	393	0.200
128	394	0.260
129	395	0.150
130	396	0.170
131	397	0.200
132	398	0.180
133	399	0.130
134	400	0.060
135	401	0.050
136	402	0.030
137	403	0.160
138	404	0.080
139	405	0.080
140	406	0.170
141	407	0.310

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Banpuri—contd.

Dy./N-63/Ch. 735 mtrs.—contd.

142	408	0.070
143	409	0.070
144	410	0.150
145	411	0.180
146	412	0.200
147	413	0.070
148	414	0.270
149	415	0.070
150	416	0.440
151	417	0.040
152	418	0.550
153	419	0.040
154	420	0.110
155	421	0.490
156	422	0.040
157	423	0.180
158	424	0.260
159	425	0.110
160	426	0.080
161	427	0.030
162	428	0.040
163	429	0.080
164	430	0.110
165	431	0.100
166	432	0.100
167	433	0.070
168	434	0.090
169	435	0.080
170	436	0.080
171	437	0.090
172	438	0.090
173	439	0.040
174	440	0.030
175	441	1.020
176	442	0.330
177	443	0.040
178	444	0.050

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-63/Ch. 735 mtrs.—contd.**

179	445	0.070
180	446	0.060
181	447	0.150
182	448	0.180
183	449	0.090
184	450	0.140
185	451	0.620
186	452	0.160
187	453	0.380
188	454	0.060
189	455	0.300
190	456	0.040
191	457	0.660
192	458	0.050
193	459	0.040
194	486	2.150
195	487	2.390
196	488	1.970
197	489	10.064
198	490	0.624
199	491	6.360
200	492	0.330
201	493	0.260
202	494	1.038

Total	202	111.006
--------------	------------	----------------

Village Kargani**Dy./N-64/Ch. 980 mtrs.**

1	1630	0.660
2	1631	0.190
3	1632	0.160
4	1633	0.150
5	1634	0.180
6	1635	0.310
7	1636	1.550
8	1642	2.790
9	1643	1.520

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-64/Ch. 980 mtrs.—contd.**

10	1644	7.000
11	1645	3.510
12	1646	3.900
13	1647	2.370
14	1648	1.760
15	1649	0.140
16	1650	0.250
17	1651	1.370
18	1652	1.250
19	1674	0.700

Total	19	29.760
--------------	-----------	---------------

Dy./N-65/Ch. 2025 mtrs.

1	A	7.200
2	1226	0.018
3	1246	0.210
4	1263	0.276
5	1264	2.610
6	1265	5.140
7	1266	3.440
8	1267	0.320
9	1268	0.600
10	1269	0.030
11	1270	0.520
12	1271	0.500
13	1272	1.120
14	1273	0.490
15	1274	0.410
16	1275	3.030
17	1276	1.210
18	1277	0.320
19	1278	0.832
20	1279	0.106
21	1280	0.120
22	1281	0.112
23	1288	0.930
24	1289	0.400

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.

Dy./N-65/Ch. 2025 mtrs.—contd.

25	1290	0.090
26	1300	0.040
27	1301	0.530
28	1302	1.590
29	1303	0.380
30	1304	0.300
31	1305	0.740
32	1316	3.580
33	1317	0.535
34	1318	0.315
35	1319	0.105
36	1320	0.135
37	1321	0.050
38	1322	0.055
39	1323	0.055
40	1324	0.035
41	1325	0.150
42	1326	0.130
43	1327	0.320
44	1328	0.685
45	1329	0.110
46	1330	0.195
47	1331	0.245
48	1332	0.075
49	1333	0.105
50	1334	0.055
51	1335	0.165
52	1336	0.065
53	1337	0.080
54	1338	0.085
55	1339	0.065
56	1340	0.060
57	1341	0.090
58	1342	0.275
59	1343	0.020
60	1344	0.200
61	1345	0.090

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.

Dy./N-65/Ch. 2025 mtrs.—contd.

62	1346	0.110
63	1347	2.240
64	1348	2.090
65	1349	1.680
66	1350	2.040
67	1409	0.170
68	1410	0.510
69	1411	1.450
70	1412	0.250
71	1413	0.250
72	1414	0.610
73	1415	0.040
74	1416	0.290
75	1417	0.370
76	1418	0.160
77	1419	0.330
78	1420	0.490
79	1421	0.110
80	1424	0.160
81	1425	0.180
82	1426	1.650
83	1431	3.190
84	1439	0.270
85	1440	0.270
86	1441	0.020
87	1442	0.260
88	1443	0.300
89	1444	0.340
90	1445	0.640
91	1446	2.160
92	1447	0.420
93	1448	2.080
94	1449	1.590
95	1450	0.340
96	1451	0.310
97	1452	0.110
98	1453	0.630

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-65/Ch. 2025 mtrs.—contd.**

99	1454	0.320
100	1455	0.130
101	1456	1.300
102	1501	1.140
103	1505	0.370
104	1506	0.420
105	1507	0.780
106	1508	1.380
107	1509	0.980
108	1510	3.030
109	1511	0.940
110	1512	0.560
111	1513	0.950
112	1514	0.610
113	1515	2.200
114	1516	0.530
115	1517	0.540
116	1518	0.540
117	1519	0.540
118	1520	1.100
119	1547	5.970
120	1608	1.080
121	1609	1.560
122	1610	2.360
123	1611	2.970
124	1612	0.990
125	1613	0.320
126	1614	0.190
127	1615	0.180
128	1616	0.060
129	1617	0.090
130	1618	0.190
131	1619	0.850
132	1620	0.130
133	1621	0.120

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-65/Ch. 2025 mtrs.—contd.**

134	1622	0.140
135	1623	11.220
136	1624	6.480
Total	136	123.114

Dy./N-66/Ch. 2190 mtrs.

1	575	1.268
2	645	0.584
3	655	0.600
4	656	0.600
5	657	0.020
6	658	1.100
7	659	0.440
8	660	2.640
9	661	0.440
10	662	0.590
11	663	0.240
12	664	0.030
13	665	0.240
14	666	1.500
15	667	0.700
16	668	0.400
17	669	0.300
18	670	0.660
19	671	0.800
20	672	0.640
21	673	0.990
22	674	0.800
23	675-1	0.470
24	675-2	1.510
25	676	0.050
26	677	0.430
27	678	1.100
28	679	0.040
29	680	2.180
30	681	2.550
31	682	0.800

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.

Dy./N-66/Ch. 2190 mtrs.—contd.

32	683	0.270
33	684	1.070
34	685	0.620
35	686	0.490
36	687	0.300
37	688	0.360
38	689	1.080
39	690	0.070
40	691	0.130
41	692	0.130
42	693	0.130
43	694	0.550
44	695	0.800
45	696	0.120
46	697	1.730
47	698	0.540
48	699	0.310
49	700	0.490
50	701	0.440
51	702	0.110
52	703	0.100
53	704	0.250
54	705	0.450
55	706	0.660
56	707	0.800
57	708	0.150
58	709	0.200
59	710	0.230
60	711	0.200
61	712	0.340
62	717	0.190
63	718	0.280
64	719	0.080
65	720	0.600
66	721	0.110
67	722	0.080
68	723	0.250

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.

Dy./N-66/Ch. 2190 mtrs.—contd.

69	724	0.230
70	725	0.350
71	726	1.485
72	824	0.078
73	825	0.044
74	1017	1.404
75	1020	3.650
76	1021	0.240
77	1022	1.220
78	1023	1.060
79	1024	0.490
80	1025	0.600
81	1026	0.242
82	1109	1.110
83	1110	0.090
84	1111	0.590
85	1112	0.500
86	1113	1.080
87	1114	3.150
88	1115	1.780
89	1116	3.070
90	1117	4.770
91	1118	1.220
92	1119-1	6.190
93	1119-2	2.110
94	1120	0.180
95	1121	0.560
96	1122	0.570
97	1123	0.050
98	1124	0.010
99	1125	0.550
100	1126	0.160
101	1127	0.170
102	1128	0.540
103	1129	0.620
104	1130	0.130
105	1131	0.190

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-66/Ch. 2190 mtrs.—contd.**

106	1132	2.690
107	1133	2.400
108	1134	0.490
109	1135	0.740
110	1136	0.620
111	1137	2.370
112	1142	1.030
113	1144	1.380
114	1145	0.630
115	1146	1.910
116	1147	0.320
117	1148	2.260
118	1149	0.820
119	1150	1.090
120	1151	0.610
121	1152	0.940
122	1153	2.030
123	1154	0.290
124	1155	0.630
125	1156	0.180
126	1157	0.640
127	1158	0.020
128	1234	0.050
129	1235	0.750
130	1238	0.550
131	1239	0.730
132	1240	0.240
133	1241	0.240
134	1242	1.050
135	1246	1.050
136	1247	0.360
137	1248	2.720
138	1249	0.060
139	1250	2.100
140	1251	1.150
141	1252	1.990
142	1253	0.920

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-66/Ch. 2190 mtrs.—contd.**

143	1254	0.950
144	1255	0.780
145	1256	0.730
146	1257	0.460
147	1258	1.580
148	1259	2.010
149	1260	1.030
150	1261	0.680
151	1262	3.200
152	1263	1.104
153	1264	2.610
154	1265	5.140
155	1266	3.440
156	1267	0.320
157	1270	0.520
158	1271	0.500
159	1279	0.424
160	1280	0.480
161	1281	0.448
162	1282	1.640
163	1283	1.840
164	1546-1	0.710
165	1546-2	2.360
166	1548	0.010
167	1549	0.960
168	1572	0.200
169	1573	1.048
170	1586	0.760
171	1588	0.160
172	1589	0.630
173	1590	0.090
174	1591	1.430
175	1592	0.078
176	1593	17.060
177	1594	0.590
178	1595	1.670
179	1596	1.190

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kargani—contd.

Dy./N-66/Ch. 2190 mtrs.—contd.

180	1597	17.530
181	1597-2	0.000
182	1598	6.490
183	1600	6.490
184	1602	2.130
185	1603	2.930
186	1606-1	8.430
187	1606-2	0.440

Total	187	221.227
--------------	------------	----------------

Dy./N-67/Ch. 3270 mtrs.

1	645	2.336
2	655	0.150
3	656	0.150
4	713	0.060
5	714	0.140
6	715	0.220
7	716	0.310
8	726	1.485
9	727	2.430
10	728	1.330
11	729	2.120
12	730	0.250
13	731	1.790
14	732	0.740
15	733	2.090
16	734	2.890
17	735	3.590
18	736	1.670
19	737	1.070
20	738	0.310
21	739	2.760
22	740	3.470
23	741	1.120
24	742	1.180
25	743	0.930
26	744	0.660

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Kargani—contd.

Dy./N-67/Ch. 3270 mtrs.—contd.

27	745	0.060
28	746	0.140
29	747	0.130
30	748	1.460
31	749	0.190
32	750	0.560
33	751	0.690
34	752	1.320
35	753	0.780
36	754	0.740
37	755	0.820
38	756	3.030
39	757	0.610
40	758	0.090
41	759	0.950
42	760	1.470
43	761	1.460
44	762	0.440
45	763	0.330
46	764	0.950
47	765	0.090
48	766	0.490
49	767	0.300
50	768	0.420
51	769	0.340
52	770	0.700
53	771	0.580
54	772	1.720
55	773	0.170
56	774	0.270
57	783	0.060
58	784	0.950
59	785	0.770
60	786	0.590
61	787	0.260
62	788	0.400
63	789	0.120

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-67/Ch. 3270 mtrs.—contd.**

64	790	0.700
65	791	2.940
66	792	0.470
67	793	0.870
68	794	1.530
69	795	0.100
70	796	0.450
71	797	0.360
72	798	0.330
73	799	0.200
74	800	0.230
75	801	0.850
76	802	0.070
77	803	0.310
78	804	0.270
79	805	0.320
80	806	0.020
81	807	0.290
82	808	0.380
83	809	0.290
84	810	0.830
85	811	0.580
86	812	0.250
87	813	0.020
88	814	0.060
89	815	1.960
90	816	0.020
91	817	0.050
92	818	2.170
93	819	0.300
94	820	0.220
95	821	0.260
96	822	0.180
97	823	0.180
98	824	0.312
99	825	0.176
100	826	0.300

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Kargani—contd.**Dy./N-67/Ch. 3270 mtrs.—contd.**

101	827	0.430
102	828	0.200
103	829	0.290
104	830	0.340
105	876	1.390
106	877	1.320
107	878	2.270
108	879	2.060
109	880	0.220
110	881	0.500
111	882	5.460
112	883	1.480
113	884	1.750
114	885	0.860
115	886	0.610
116	887	0.050
117	888	0.610
118	889	0.110
119	890	0.740
120	891	3.480
121	892	3.170
122	980	0.740
123	981	0.420
124	982	0.400
125	983	1.120
126	984	0.040
127	985	1.130
128	986	3.400
129	987	3.470
130	988	4.060
131	989	5.890
132	990	0.170
133	991	0.570
134	992	0.580
135	993	0.050
136	994	0.750
137	995	6.580

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kargani—contd.		
Dy./N-67/Ch. 3270 mtrs.—contd.		
138	996	0.210
139	1017	5.616
140	1018	3.460
141	1019	3.790
142	1020	3.650
143	1026	0.968
144	1027	1.550
145	1028	1.720
146	1029	2.600
147	1030	2.660
148	1040	0.540
149	1041	0.750
150	1056	0.460
151	1057	0.300
152	1058	0.460
153	1059	0.620
154	1060	0.570
155	1061	0.370
156	1062	0.320
157	1063	0.710
158	1064	0.350
159	1065	0.340
160	1066	0.720
161	1138	2.020
162	1140	0.190
163	1141	0.110
164	1572	0.200
165	1573	0.262
166	1574	0.360
167	1575	0.940
168	1576	0.180
169	1577	1.250
170	1578	0.210
171	1579	0.060
172	1580	0.520
173	1581	0.740

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Kargani—contd.		
Dy./N-67/Ch. 3270 mtrs.—contd.		
174	1582	0.680
175	1583	0.370
176	1584	0.420
177	1585	1.370
178	1586	3.040
179	1587	0.730
180	1588	0.160
181	1589	2.520
182	1590	0.090
183	1591	5.720
184	1592	0.312
185	1593	8.530
Total	185	351.365
Village Malewadi		
1	391	1.760
2	392	2.490
3	393	2.850
Total	3	7.100
Village-wise Abstract		
Canal Kharsundi Dy.		
Outlet	Gat No.	Area
1	2	3 (CCA)
Village Kargani		
N-63	2	2.68
N-64	19	29.76
N-65	136	123.114
N-66	187	221.227
N-67	185	198.977
Total	529	575.758
Village Banpuri		
N-63	202	111.006
Total	202	111.006

Village-wise Abstract—contd.

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
Village Malewadi		
N-67	3	7.100
Total	3	7.100
Grand Total	734	693.86

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (६)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली
उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९,
खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : १०५२.५४ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील
घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका क्रमांक १
वरील विमोचक क्रमांक एन-३ ते एन-८, एन-३२ (सा. क्र.
४३३० ते ९६२०) वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक
६, क्षेत्र १०५२.५४ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : ३-बालेवाडी, बनपुरी, मीटकी, तालुका
आटपाडी, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ६, मीटकी, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील**जिल्हा सांगली, तालुका आटपाडी**

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	क्षेत्र
	गट संख्या	
१	२	३
बालेवाडी	२५५	२३०.६७
बनपुरी	३७४	५५६.५७२
मीटकी	७८	२६५.३००
एकूण	७०७	१०५२.५४

अनुसूची-ब**जिल्हा सांगली, तालुका आटपाडी**

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए) हेक्टर

गाव बालेवाडी**वितरिका/एन-३/४३३० मीटर**

१	१७२	२.७३०
२	१७३	०.४००
३	१७४	०.३४०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव बालेवाडी--चालू			गाव बालेवाडी--चालू		
वितरिका/एन-३/४३३० मीटर--चालू			वितरिका/एन-३/४३३० मीटर--चालू		
४	१७५	०.३४०	३५	२१५	०.९९०
५	१७६	०.०५०	३६	२१६	४.९५०
६	१७७	०.०६०	३७	२१७	३.१००
७	१७८	०.१९०	३८	२१९	०.२७०
८	१७९	०.१९०	३९	२२०	०.९४०
९	१८०	०.०४०	४०	२२१	०.६६०
१०	१८१	०.१९०	४१	२२२	०.५३०
११	१८२	०.०७०	४२	२२३	१.५५०
१२	१८३	०.०५०	४३	२२४	०.८९०
१३	१८४	०.१२०	४४	२२८	०.७९०
१४	१८५	०.०६०	४५	२२९	०.३००
१५	१८६	०.२५०	४६	२५३	२.४३०
१६	१८७	०.१२०	४७	२५४	०.४६०
१७	१८८	०.०५०	४८	२५५	०.३२०
१८	१८९	०.१३०	४९	२५६	०.५००
१९	१९०	०.०६०	५०	२५७	१.०७०
२०	१९१	१.९२०	५१	२५८	२.९३०
२१	१९२	०.९५०	५२	२५९	०.७४०
२२	१९३	०.७९०	५३	२६०	०.७६०
२३	१९४	०.५६०	५४	२६१	०.३७०
२४	१९५	०.०८०	५५	२६२	२.७१०
२५	१९७	०.०४०	५६	२६३	२.८८०
२६	२०१	०.११०	५७	२६४	०.०३०
२७	२०२	०.२६०	५८	२६५	०.१५०
२८	२०६	०.२९०	५९	२६६	०.०९०
२९	२०७	०.२००	६०	२६७	०.२८०
३०	२०८	०.४७०	६१	२६८	०.१२०
३१	२०९	०.५३०	६२	२६९	०.०६०
३२	२१०	०.१००	६३	२७०	०.३३०
३३	२११	०.११०	६४	२७१	०.१९०
३४	२१२	०.१२०	६५	२७२	०.२५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बालेवाडी--चालू

वित्तिका/एन-३/४३३० मीटर--चालू

६६	२७३	०.०९०
६७	२७४	०.५३०
६८	२७५	०.१५०
६९	२७६	०.१९०
७०	२७७	०.१८०
७१	२७८	०.७८०
७२	२७९	०.२४०
७३	२८०	१.९५०
७४	२८१	१.०६०
७५	२८२	०.६८०
७६	२८३	०.४७०
७७	२८४	०.८७०
७८	२८५	०.४००
७९	२८६	१.२१०
८०	२८७	०.८२०
८१	२८८	०.६००
८२	२८९	०.६९०
८३	२९०	०.२३०
८४	२९१	०.०४०
८५	२९२	०.०६०
८६	२९३	०.३००
८७	२९४	०.०९०
८८	२९५	०.३३०
८९	२९६	०.२२०
९०	२९७	०.११०
९१	२९८	०.३००
९२	२९९	०.२६०
९३	३००	०.१२०
९४	३०१	०.०४०
९५	३०२	०.१००
९६	३०३	०.०८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बालेवाडी--चालू

वित्तिका/एन-३/४३३० मीटर--चालू

९७	३०४	०.२६०
९८	३०५	०.११०
९९	३०६-१	०.०९०
१००	३०६-२	०.१९०
१०१	३०७	०.१८०
१०२	३०८	०.१८०
१०३	३०९	०.०१०
१०४	३१०	०.०९०
१०५	३११	१.०९०
१०६	३१२	०.१२०
१०७	३१३	०.०५०
१०८	३१४	०.०६०
१०९	३१५	०.०५०
११०	३१६	१.६९०
१११	३१७	०.५७०
११२	३१८	१.४८०
११३	३१९	०.८९०
११४	३२०	०.६००
११५	३२१	१.३४०
११६	३२२	४.३२०
११७	३२३	०.६७०
११८	३२४	२.०१०
११९	३२५	१.०६०
१२०	३२६	१.२९०
१२१	३२७	१.१८०
१२२	३२८	०.८००
१२३	३२९	१.१३०
१२४	३३०	१.९६०
१२५	३३१	०.५४०
१२६	३३२	१.६००
१२७	३३६	१.६९०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव बालेवाडी--चालू			गाव बालेवाडी--चालू		
वितरिका/एन-३/४३३० मीटर--चालू			वितरिका/एन-३/४३३० मीटर--चालू		
१२८	३३७	०.६७०	१५९	५७१	०.३८०
१२९	३३८	१.८८०	१६०	५७२	०.२९०
१३०	५३३	१.०३०	१६१	५७३	०.१२०
१३१	५३४	१.८९०	१६२	५७४	०.६३०
१३२	५३५	०.१२०	१६३	५७५	०.२४०
१३३	५३६	०.४२०	१६४	५७६	०.०१०
१३४	५३७	०.३७०	१६५	५७७	०.३३०
१३५	५३८	०.८००	१६६	५७८	०.१२०
१३६	५३९	०.१६०	१६७	५७९	०.२६०
१३७	५४०	०.२२०	१६८	५८०	०.३७०
१३८	५४१	०.६१०	१६९	५८१	०.२३०
१३९	५४२	०.१००	१७०	५८२	०.५००
१४०	५४३	०.८८०	१७१	५८३	०.०१०
१४१	५४४	१.५४०	१७२	५८४	०.३८०
१४२	५४८	१.४००	१७३	५८५	०.३७०
१४३	५४९	२.४२०	१७४	५८६	०.७१०
१४४	५५०	०.५७०	१७५	५८७	०.५१०
१४५	५५१	०.३६०	१७६	५८८	०.१२०
१४६	५५२	०.२९०	१७७	५८९	०.७३०
१४७	५५३	०.३७०	१७८	५९०	०.०८०
१४८	५५४	०.३५०	१७९	५९१	०.०२०
१४९	५५५	०.४३०	१८०	५९२	०.३८०
१५०	५५६	१.३२०	१८१	५९३	०.१२०
१५१	५५९	०.७६०	१८२	५९४	०.१३०
१५२	५६०	०.४७०	१८३	५९५	०.२४०
१५३	५६१	०.२२०	१८४	५९६	०.०८०
१५४	५६४	०.४५०	१८५	५९७	०.१५०
१५५	५६७	१.०१०	१८६	५९८	०.४००
१५६	५६८	०.५१०	१८७	५९९	०.०३०
१५७	५६९	०.०६०	१८८	६००	०.३५०
१५८	५७०	०.०४०	१८९	६०१	०.१९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बालेवाडी--चालू

वित्तिका/एन-३/४३३० मीटर--चालू

१९०	६०२	०.१७०
१९१	६०३	०.१३०
१९२	६०४	०.०४०
१९३	६०५	०.६६०
१९४	६०६	०.२५०
१९५	६०७	१.०००
१९६	६०८	०.३६०
१९७	६०९	०.७६०
१९८	६१०	०.२१०
१९९	६११	०.०३०
२००	६१२	०.०४०
२०१	६१३	०.०४०
२०२	६१४	०.१२०
२०३	६१५	०.१२०
२०४	६१६	०.३००

एकूण

२०४

११८.५३०

वित्तिका/एन-४/६२५५ मीटर

१	१४५	०.६६०
२	१४६	०.३३०
३	१४७	०.०१०
४	१४८	०.०१०
५	१४९	०.१५०
६	१५०	०.१००
७	१५१	०.०९०
८	१५२	१.७४०
९	१५३	०.६२०
१०	१५४	०.२७०
११	१५५	०.६८०
१२	१५६	०.०३०
१३	१५७	०.०१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बालेवाडी--चालू

वित्तिका/एन-४/६२५५ मीटर--चालू

१४	१५८	०.२००
१५	१५९	०.०७०
१६	१६०	०.०७०
१७	१६१	०.०७०
१८	१६२	२१.०९०
१९	१६३	०.२५०
२०	१६४	०.४८०
२१	१६५	०.८९०
२२	१६६	१.३८०
२३	१६७	०.८२०
२४	१६८	०.२६०
२५	१६९	१.४५०
२६	१७०	०.०१०
२७	१७१	०.०६०
२८	२१८	६.२८०
२९	२३०	०.२७०
३०	२३१	०.१००
३१	२३२	०.१२०
३२	२३३	०.२००
३३	२३४	०.९००
३४	२३५	०.५००
३५	२३६	०.२४०
३६	२३७	१.२३०
३७	२३८	०.३६०
३८	२३९	२२.९३०
३९	२४०	०.९९०
४०	२४१	२.३००
४१	२४२	२०.३७०
४२	२४३	३.५१०
४३	२४४	०.५००
४४	२४५	०.५२०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बालेवाडी--चालू			गाव बनपुरी--चालू		
वितरिका/एन-४/६२५५ मीटर--चालू			वितरिका/एन-४/६२५५ मीटर--चालू		
४५	२४६	२.३३०	२२	६५१	२.७८०
४६	२४७	१.१८०	२३	६५२-१	३.७८०
४७	२४८	३.९३०	२४	६५२-२	०.७८०
४८	२४९	६.९९०	२५	६५३	१.९१०
४९	२५०	२.२७०	२६	६५४-१	४.३५०
५०	२५१	०.५५०	२७	६५४-२	१.०६०
५१	२५२	१.७७०	२८	६५५	०.०८०
एकूण	५१	२०२.४५०	२९	६५६-१	०.०१०
गाव बनपुरी			३०	६५६-२	०.८००
१	६३२-१	०.५४०	३१	६५९	०.१५०
२	६३२-२	०.०३०	३२	६६०	०.१६०
३	६३३-१	१.१४०	३३	६६१-१	०.९२०
४	६३३-२	०.०३०	३४	६६१-२	०.३७०
५	६३४	०.७२०	३५	६६५	९.३२०
६	६३५	४.२२०	३६	६६६	११.२५०
७	६३६	०.०३०	३७	६८४	४.०७०
८	६३७	०.३७०	३८	६८५	३.८१०
९	६३८	०.३८०	३९	६८६	०.०६०
१०	६३९	०.२२०	४०	६८७	०.३००
११	६४०	०.८६०	४१	६८८	१२.६५०
१२	६४१	०.४४०	४२	६८९	९.६४०
१३	६४२	०.३१०	४३	६९०	९.३८०
१४	६४३	०.३९०	४४	६९१	४.५७५
१५	६४४	०.४७०	४५	६९२	३.१९०
१६	६४५	१.१३०	एकूण	४५	११३.७२५
१७	६४६	५.९५०	गाव मिटकी		
१८	६४७	३.२७०	१	१०	७.६३०
१९	६४८	२.३५०	२	११	६.०३०
२०	६४९	२.०५०	एकूण	२	१३.६६०
२१	६५०	३.४३०			

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मिटकी--चालू

वितरिका/एन-५/६५६० मीटर

१	१०	७.६३०
२	११	६.०३०
एकूण	२	१३.६६०

गाव बनपुरी

१	६१९	०.०२०
२	६२०	०.०१०
३	६२१	०.०२०
४	६२२	०.०८०
५	६२३	२.०८०
६	६२४	०.१३०
७	६२५	०.३७०
८	६२६	०.०२०
९	६२७	४.७४०
१०	६२८	०.०३०
११	६२९	०.१६०
१२	६३०	०.०९०
१३	६३१	०.०३०
१४	६५७	०.३७०
१५	६५८-१	०.३००
१६	६५८-२	०.२८०
१७	६८३	१३.७६०
१८	६९१	९.१५०
१९	६८४	४.०७०
२०	६९४	१०.४६०
२१	६९५	१०.८२०
२२	६९८	१५.५७०
२३	६९९	१०.३१०
२४	१०६९	०.७२५
२५	१०७१	०.७४०
२६	१०७२	०.७४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-५/६५६० मीटर --चालू

२७	१०७३	१.४००
२८	१०७४	१.२२०
२९	१०७५	१.०७०
३०	१०७६	१.०६०
३१	१०७७	०.६९०
३२	१०७८	०.२५०
३३	१०७९	०.३२०
एकूण	३३	९१.०८५

गाव मिटकी

वितरिका/एन-६/६९१० मीटर

१	२	१४.५२
२	३	४.३७
३	६	४.७४
४	७	२६.७३
५	८	९.८९
६	११	६.०३
७	१४-१	११.२६
८	१४-२	०.०२
९	१५-१	१५.०५
१०	१५-२	३.७१
११	१६	५.७५
१२	१७	१.१६
१३	१८-१	३.७७
१४	१८-२	८.८३
१५	१९	०.३८
१६	२०-१	४.४९
१७	२०-२	५.२६
१८	२२	१.०६
१९	२३-१	२.१५
२०	२३-२	७.०५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव मिटकी--चालू			गाव बनपुरी--चालू		
वितरिका/एन-६/६९१० मीटर--चालू			वितरिका/एन-७/८९३० मीटर--चालू		
२१	२३-३	५.९३	२३	१०४७	०.१६५
२२	२३-४	०.०९	२४	१०४८	०.६४५
२३	२५	०.४४	२५	१०४९	०.४३०
२४	२६	०.०३	२६	१०५०	०.४६०
२५	२९४	१.१५	२७	१०५१	०.४७०
एकूण	२५	१२९.२०५	२८	१०५२	०.९६०
गाव बनपुरी			२९	१०५३	१.१००
वितरिका/एन-७/८९३० मीटर			३०	१०५४	०.१३०
१	६८१	५.६१०	३१	१०५५	१.११०
२	६९८-१	७.७८५	३२	१०५६	२.२१०
३	६९८/६९९/२	१०.३१०	३३	१०५७	१.१४०
४	७००	१०.४५०	३४	१०५८	२.७००
५	७०१	१०.७४०	३५	१०५९	०.७२०
६	७०२	३.२५०	३६	१०६०	०.५६०
७	७०३	५.८१०	३७	१०६१	०.७४०
८	७०४-१	१२.२४०	३८	१०६२	०.४७०
९	७०४-२	०.६६०	३९	१०६३	०.४५०
१०	७०५-१	१३.७००	४०	१०६४	१.०३०
११	७०५-२	०.७१०	४१	१०६५	१.०३०
१२	७०६-१	३.६३०	४२	१०६६	१.०१०
१३	७०६-२	०.०१०	४३	१०६७	१.८६०
१४	७०७-१	५.४२०	४४	१०६८	१.४५०
१५	७०७-२	०.३५०	४५	१०६९	०.७२५
१६	७०८	०.०६०	४६	१०७०	१.१००
१७	७०९-१	५.५९०	एकूण	४६	१२०.६३५
१८	७०९-२	०.६३०	वितरिका/एन-८/८९३० मीटर		
१९	७१०-१	०.३७०	१	१०७१	०.७४०
२०	७१०-२	०.०२०	२	१०७९	०.३२०
२१	१०४५	०.३८५	३	१०८०	०.६००
२२	१०४६	०.२४०	४	१०८१	१.४२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू

५	१०८२	१.५९०
६	१०८३	०.७४०
७	१०८४	०.७४०
८	१०८५	१.४३०
९	१०८६	०.७३०
१०	१०८७	०.७६०
११	१०८८	३.१२०
१२	१०८९	१.२५०
१३	१०९०	१.१७०
१४	१०९१	०.३९०
१५	१०९३	०.४१०
१६	१०९४	०.३८०
१७	१०९५	२.५९०
१८	१०९६	२.७६०
१९	१०९७	२.५७०
२०	१०९८	१.८४०
२१	१०९९	१.३७०
२२	११००	१.१७०
२३	११०१-१	०.०१०
२४	११०१-२	०.५००
२५	११०२	०.३९०
२६	११०३	०.१९०
२७	११०४	०.०९०
२८	११०५	२.०००
२९	११०६-१	०.१३०
३०	११०६-२	१.५७०
३१	११०७-१	०.०९०
३२	११०७-२	४.०००
३३	११०८-१	०.०६०
३४	११०८-२	४.०३०
३५	११०९	०.५७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू

३६	१११०	०.५८०
३७	११११	१.०१०
३८	१११२	०.५९०
३९	१११३-१	०.०८०
४०	१११३-२	२.११०
४१	१११४-१	०.०६०
४२	१११४-२	२.४१०
४३	१११५	०.३४०
४४	१११६	०.७७०
४५	१११७	०.७००
४६	१११८	०.३९०
४७	१११९	०.१७०
४८	११२०	०.१७०
४९	११२१	०.१९०
५०	११२२	०.१६०
५१	११२३	०.१७०
५२	११२४	०.१६०
५३	११२५	०.४९०
५४	११२६	०.३९०
५५	११२७	०.४१०
५६	११२८	०.४७०
५७	११२९	०.५००
५८	११३०-१	०.४००
५९	११३०-२	१.५३०
६०	११३१	०.४००
६१	११३२-१	०.०१०
६२	११३२-२	०.१२०
६३	११३३-१	०.०१०
६४	११३३-२	०.०७०
६५	११३४-१	०.०२०
६६	११३४-२	०.१८०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बनपुरी--चालू			गाव बनपुरी--चालू		
वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू			वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू		
६७	११३५-१	०.०२०	९८	११५६-२	२.९४०
६८	११३५-२	०.५९०	९९	११५७-१	०.०३०
६९	११३६	०.४६०	१००	११५७-२	२.०७०
७०	११३७	०.४६०	१०१	११५८	०.८९०
७१	११३८	०.६८०	१०२	११५९	१.४१०
७२	११३९-१	०.०३०	१०३	११६०	०.३४०
७३	११३९-२	१.२००	१०४	११६१	०.५२०
७४	११४०-१	०.०३०	१०५	११६२	०.५२०
७५	११४०-२	०.८२०	१०६	११६३	१.०००
७६	११४१	०.३००	१०७	११६४	०.९००
७७	११४२	०.४३०	१०८	११६५	०.५८०
७८	११४३	१.२२०	१०९	११६६	०.६२०
७९	११४४	१.२८०	११०	११६७	०.९४०
८०	११४५	१.३८०	१११	११६८	४.०८०
८१	११४६	१.५९०	११२	११६९	०.६२०
८२	११४७-१	०.०६०	११३	११७०	०.६८०
८३	११४७-२	३.४४०	११४	११७१	०.४५०
८४	११४८-१	०.०२०	११५	११७२	०.४४०
८५	११४८-२	१.९८०	११६	११७३	०.४४०
८६	११४९-१	०.०४०	११७	११७४	०.४५०
८७	११४९-२	४.३१०	११८	११७५	०.४५०
८८	११५०-१	०.१००	११९	११७६	०.४६०
८९	११५०-२	८.८२०	१२०	११७७	१.९२०
९०	११५१-१	०.०३०	१२१	११७८-१	१.७८०
९१	११५१-२	१.३८०	१२२	११७८-२	०.६१०
९२	११५२	१.१९०	१२३	११७९	०.६५०
९३	११५३	०.६५०	१२४	११८०	०.६५०
९४	११५४	०.६७०	१२५	११८१	१.३५०
९५	११५५-१	०.०३०	१२६	११८२-१	१४.२२०
९६	११५५-२	१.०६०	१२७	११८२-२	०.३४०
९७	११५६-१	०.०३०	१२८	११८३-१	०.१७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू

१२९	११८३-२	१.९८०
१३०	११८४-१	०.०२०
१३१	११८४-२	०.१२०
१३२	११८५-१	०.१४०
१३३	११८५-२	०.६८०
१३४	११८६-१	०.१३०
१३५	११८६-२	०.६६०
१३६	११८७-१	०.०९०
१३७	११८७-२	०.७८०
१३८	११८८-१	०.०८०
१३९	११८८-२	०.७१०
१४०	११८९-१	०.०४०
१४१	११८९-२	३.३२०
१४२	११९०-१	१.५००
१४३	११९०-२	०.९१०
१४४	११९१-१	०.०१०
१४५	११९१-२	०.७९०
१४६	११९२-१	०.०१०
१४७	११९२-२	१.१५०
१४८	११९३-१	०.०२०
१४९	११९३-२	१.९३०
१५०	११९४-१	०.०३०
१५१	११९४-२	२.५००
१५२	१२१४	१.५१०
१५३	१२१५-१	०.०५०
१५४	१२१५-२	४.३२०
१५५	१२१६-१	०.०४०
१५६	१२१६-२	२.१५०
१५७	१२१७-१	०.०३०
१५८	१२१७-२	०.९५०
१५९	१२१८-१	०.०३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू

१६०	१२१८-२	१.०५०
१६१	१२१९	१.०१०
१६२	१२२०	१.१३०
१६३	१२२१	०.४४०
१६४	१२२२	०.३७०
१६५	१२२३-१	०.०५०
१६६	१२२३-२	०.७७०
१६७	१२२४-१	०.०५०
१६८	१२२४-२	०.४१०
१६९	१२२५-१	०.०३०
१७०	१२२५-२	१.६४०
१७१	१२२६	१.०८०
१७२	१२२७	१.२२०
१७३	१२२८	०.९५०
१७४	१२२९-१	०.०४०
१७५	१२२९-२	२.३५०
१७६	१२३०-१	०.०५०
१७७	१२३०-२	१.१००
१७८	१२३१	०.७२०
१७९	१२३२	०.५९०
१८०	१२३३	०.३००
१८१	१२३४	१.११०
१८२	१२३५	०.०१०
१८३	१२३६	२.५९०
१८४	१२३७-१	०.०३०
१८५	१२३७-२	१.६३०
१८६	१२३८-१	०.०३०
१८७	१२३८-२	१.३७०
१८८	१२३९-१	०.०२०
१८९	१२३९-२	०.७१०
१९०	१२४०-१	०.०२०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बनपुरी--चालू			गाव बनपुरी--चालू		
वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू			वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू		
१९१	१२४०-२	०.९४०	२२२	१२६१-१	०.०२०
१९२	१२४१-१	०.०२०	२२३	१२६१-२	१.२३०
१९३	१२४१-२	१.०५०	२२४	१२६२-१	०.०२०
१९४	१२४२-१	०.०३०	२२५	१२६२-२	१.३२०
१९५	१२४२-२	१.९८०	२२६	१८७१	०.१८२
१९६	१२४३	१.३२०	२२७	१८७२	०.१८२
१९७	१२४४	१.२९०	२२८	१८७३	०.०५०
१९८	१२४५	०.८४०	२२९	१८७४	०.०९६
१९९	१२४६	०.६००	२३०	१८७५	०.०९०
२००	१२४७	०.६३०	२३१	१८७६	०.०८२
२०१	१२४८	०.६३०	२३२	१८७७	०.१२४
२०२	१२४९-१	०.११०	२३३	१८७८	०.१०७
२०३	१२४९-२	४.२७०	२३४	१८७९	०.०९२
२०४	१२५०-१	०.०५०	२३५	१८८०	०.०९३
२०५	१२५०-२	२.१४०	२३६	१८८१	०.३२१
२०६	१२५१	१.५००	२३७	१८८२	०.०५८
२०७	१२५२	१.२४०	२३८	१८८३	०.२५९
२०८	१२५३-१	०.०४०	२३९	१८८४	०.१३८
२०९	१२५३-२	२.११०	२४०	१८८५	०.०८५
२१०	१२५४-१	०.०६०	२४१	१८८६	०.०९४
२११	१२५४-२	२.२७०	२४२	१८८७	०.०९३
२१२	१२५५	४.५६०	२४३	१८८८	०.१७१
२१३	१२५६	१.५७०	२४४	१८८९	०.१३३
२१४	१२५७-१	०.०५०	२४५	१८९०	०.१४०
२१५	१२५७-२	१.८३०	२४६	१८९१	०.११६
२१६	१२५८-१	०.०६०	२४७	१८९२	१.७३०
२१७	१२५८-२	२.०५०	२४८	१९११	०.१९२
२१८	१२५९-१	०.०४०	२४९	६५८-१	०.३००
२१९	१२५९-२	१.८८०	२५०	६५८-२	०.२८०
२२०	१२६०-१	०.०३०	एकूण	२५०	२३१.१२७
२२१	१२६०-२	४.९९०			

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव मीटकी			गाव मीटकी--चालू		
वितरिका/एन-३२/१२६७ मीटर			वितरिका/एन-३२/१२६७ मीटर--चालू		
१	१	२.२७०	३१	२२४-१	१०.२४०
२	२	१४.५२०	३२	२२४-२	०.५२०
३	४	१९.२२०	३३	२२५-१	२.५७०
४	५--१	२.८६०	३४	२२५-२	०.०९०
५	५--२	३.१९०	३५	२२६	१.५५०
६	६५	०.९२०	३६	२२७	१.६२०
७	६७	०.५४०	३७	२२८	१.२२०
८	६८	०.०५०	३८	२२९	२.४५०
९	७३	०.३३०	३९	२८३	०.९७०
१०	२०३	०.०७०	४०	२८४	०.९७०
११	२०४	०.०४०	४१	२८५	१.९५०
१२	२०५	०.०२०	४२	२८६	०.०६०
१३	२०६	०.०७०	४३	२८७	२.०६०
१४	२०७	०.०२०	४४	२८८	२.४८०
१५	२०८	०.०६०	४५	२८९	३.०३०
१६	२०९	०.०४०	४६	२९०	७.६८०
१७	२१०	०.४००	४७	२९१-१	३.५२०
१८	२११	०.२४०	४८	२९१-२	१.८१०
१९	२१२	०.२४०	४९	२९५	०.७७०
२०	२१३	०.१८०	एकूण	४९	९४.१२०
२१	२१४	०.०८०			
२२	२१५	०.०१०	गावनिहाय क्षेत्र		
२३	२१६	०.६५०	कालवा खरसुंडी वितरिका		
२४	२१७	०.०१०	विमोचक	गट नंबर	क्षेत्र
२५	२१८	०.०१०	१	२	३
२६	२१९	०.४१०			(सी.सी.ए.)
२७	२२०	०.०१०	गाव बालेवाडी		
२८	२२१	०.६३०	एन- ३	२०४	११८.५३
२९	२२२	०.५१०	एन- ४	५१	११२.१४
३०	२२३	०.९६०	एकूण	२५५	२३०.६७

गावनिहाय क्षेत्र--चालू

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
गाव बनपुरी		
एन- ४	४५	११३.७२५
एन- ५	३३	९१.०८५
एन- ७	४६	१२०.६३५
एन- ८	२५०	२३१.१२७
एकूण	२५०	२३१.१२७
गाव मीटकी		
एन- ४	२	१३.६६
एन- ५	२	१३.६६
एन- ६	२५	१४३.८६
एन- ३२	४९	९४.१२०
एकूण	७८	२६५.३००
एकूणात	७०७	१०५२.५४

इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,
कार्यकारी अभियंता,
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,
क्रमांक १, जिल्हा सांगली.

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (६)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections

Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation
Scheme.

Area Notified : 1052.54 Ha.

No. of Villages : 3-Balewadi, Banpuri Mitki,
taluka Atpadi, district Sangli.

Description of area notified : Command of DO
N-3 to N-8, N-32 (Ch. 4330 to 9620) of
Kharsundi Dy. of Ghanand Hivatad Canal of
WUA No. 6, Area 1052.54 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 6, Mitki, taluka Aatpadi,
district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Atpadi

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Balewadi	255	230.67
Bnpuri	374	556.572
Mitki	78	265.300
Grand Total	707	1052.54

Schedule-B**District Sangli, taluka Atpadi**

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area H. A.
1	2	3

Village Balewadi**Dy./N-67/Ch. 3270 mtrs.**

1	172	2.730
2	173	0.400
3	174	0.340
4	175	0.340
5	176	0.050
6	177	0.060
7	178	0.190
8	179	0.190
9	180	0.040
10	181	0.190
11	182	0.070
12	183	0.050
13	184	0.120
14	185	0.060
15	186	0.250
16	187	0.120
17	188	0.050
18	189	0.130
19	190	0.060
20	191	1.920
21	192	0.950
22	193	0.790
23	194	0.560
24	195	0.080
25	197	0.040
26	201	0.110
27	202	0.260
28	206	0.290
29	207	0.200
30	208	0.470
31	209	0.530
32	210	0.100
33	211	0.110
34	212	0.120
35	215	0.990

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.**Dy./N-67/Ch. 3270 mtrs.—contd.**

36	216	4.950
37	217	3.100
38	219	0.270
39	220	0.940
40	221	0.660
41	222	0.530
42	223	1.550
43	224	0.890
44	228	0.790
45	229	0.300
46	253	2.430
47	254	0.460
48	255	0.320
49	256	0.500
50	257	1.070
51	258	2.930
52	259	0.740
53	260	0.760
54	261	0.370
55	262	2.710
56	263	2.880
57	264	0.030
58	265	0.150
59	266	0.090
60	267	0.280
61	268	0.120
62	269	0.060
63	270	0.330
64	271	0.190
65	272	0.250
66	273	0.090
67	274	0.530
68	275	0.150
69	276	0.190
70	277	0.180
71	278	0.780
72	279	0.240

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.

Dy./N-67/Ch. 3270 mtrs.—contd.

73	280	1.950
74	281	1.060
75	282	0.680
76	283	0.470
77	284	0.870
78	285	0.400
79	286	1.210
80	287	0.820
81	288	0.600
82	289	0.690
83	290	0.230
84	291	0.040
85	292	0.060
86	293	0.300
87	294	0.090
88	295	0.330
89	296	0.220
90	297	0.110
91	298	0.300
92	299	0.260
93	300	0.120
94	301	0.040
95	302	0.100
96	303	0.080
97	304	0.260
98	305	0.110
99	306-1	0.090
100	306-2	0.190
101	307	0.180
102	308	0.180
103	309	0.010
104	310	0.090
105	311	1.090
106	312	0.120
107	313	0.050
108	314	0.060
109	315	0.050

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.

Dy./N-67/Ch. 3270 mtrs.—contd.

110	316	1.690
111	317	0.570
112	318	1.480
113	319	0.890
114	320	0.600
115	321	1.340
116	322	4.320
117	323	0.670
118	324	2.010
119	325	1.060
120	326	1.290
121	327	1.180
122	328	0.800
123	329	1.130
124	330	1.960
125	331	0.540
126	332	1.600
127	336	1.690
128	337	0.670
129	338	1.880
130	533	1.030
131	534	1.890
132	535	0.120
133	536	0.420
134	537	0.370
135	538	0.800
136	539	0.160
137	540	0.220
138	541	0.610
139	542	0.100
140	543	0.880
141	544	1.540
142	548	1.400
143	549	2.420
144	550	0.570
145	551	0.360
146	552	0.290

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.**Dy./N-67/Ch. 3270 mtrs.—contd.**

147	553	0.370
148	554	0.350
149	555	0.430
150	556	1.320
151	559	0.760
152	560	0.470
153	561	0.220
154	564	0.450
155	567	1.010
156	568	0.510
157	569	0.060
158	570	0.040
159	571	0.380
160	572	0.290
161	573	0.120
162	574	0.630
163	575	0.240
164	576	0.010
165	577	0.330
166	578	0.120
167	579	0.260
168	580	0.370
169	581	0.230
170	582	0.500
171	583	0.010
172	584	0.380
173	585	0.370
174	586	0.710
175	587	0.510
176	588	0.120
177	589	0.730
178	590	0.080
179	591	0.020
180	592	0.380
181	593	0.120
182	594	0.130
183	595	0.240

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.**Dy./N-67/Ch. 3270 mtrs.—contd.**

184	596	0.080
185	597	0.150
186	598	0.400
187	599	0.030
188	600	0.350
189	601	0.190
190	602	0.170
191	603	0.130
192	604	0.040
193	605	0.660
194	606	0.250
195	607	1.000
196	608	0.360
197	609	0.760
198	610	0.210
199	611	0.030
200	612	0.040
201	613	0.040
202	614	0.120
203	615	0.120
204	616	0.300
Total	204	118.530

Dy./N-4/Ch. 6255 mtrs.

1	145	0.660
2	146	0.330
3	147	0.010
4	148	0.010
5	149	0.150
6	150	0.100
7	151	0.090
8	152	1.740
9	153	0.620
10	154	0.270
11	155	0.680
12	156	0.030
13	157	0.010

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.

Dy./N-4/Ch. 6255 mtrs.—contd.

14	158	0.200
15	159	0.070
16	160	0.070
17	161	0.070
18	162	21.090
19	163	0.250
20	164	0.480
21	165	0.890
22	166	1.380
23	167	0.820
24	168	0.260
25	169	1.450
26	170	0.010
27	177	0.060
28	218	6.280
29	230	0.270
30	231	0.100
31	232	0.120
32	233	0.200
33	234	0.900
34	235	0.500
35	236	0.240
36	237	1.230
37	238	0.360
38	239	22.930
39	240	0.990
40	241	2.300
41	242	20.370
42	243	3.510
43	244	0.500
44	245	0.520
45	246	2.330
46	247	1.180
47	248	3.930
48	249	6.990
49	250	2.270

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Balewadi—contd.

Dy./N-4/Ch. 6255 mtrs.—contd.

50	251	0.550
51	252	1.770
Total	51	202.830

Village Banpuri

1	632-1	0.540
2	632-2	0.030
3	633-1	1.140
4	633-2	0.030
5	634	0.720
6	635	4.220
7	636	0.030
8	637	0.370
9	638	0.380
10	639	0.220
11	640	0.860
12	641	0.440
13	642	0.310
14	643	0.390
15	644	0.470
16	645	1.130
17	646	5.950
18	647	3.270
19	648	2.350
20	649	2.050
21	650	3.430
22	651	2.780
23	652-1	3.780
24	652-2	0.780
25	653	1.910
26	654-1	4.350
27	654-2	1.060
28	655	0.080
29	656-1	0.010
30	656-2	0.800
31	659	0.150
32	660	0.160

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-4/Ch. 6255 mtrs.—contd.**

33	661-1	0.920
34	661-2	0.370
35	665	9.320
36	666	11.250
37	684	4.070
38	685	3.810
39	686	0.060
40	687	0.300
41	688	12.650
42	689	9.640
43	690	9.380
44	691	4.575
45	692	3.190

Total	45	113.725
--------------	-----------	----------------

Village Mitki

1	10	7.630
2	11	6.030

Total	2	13.660
--------------	----------	---------------

Dy./N-5/Ch. 6560 mtrs.

1	10	7.630
2	11	6.030

Total	2	13.660
--------------	----------	---------------

Village Banpuri

1	619	0.020
2	620	0.010
3	621	0.020
4	622	0.080
5	623	2.080
6	624	0.130
7	625	0.370
8	626	0.020
9	627	4.740
10	628	0.030
11	629	0.160

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-5/Ch. 6560 mtrs.—contd.**

12	630	0.090
13	631	0.030
14	657	0.370
15	658-1	0.300
16	658-2	0.280
17	683	13.760
18	691	9.150
19	684	4.070
20	694	10.460
21	695	10.820
22	698	15.570
23	699	10.310
24	1069	0.725
25	1071	0.740
26	1072	0.740
27	1073	1.400
28	1074	1.220
29	1075	1.070
30	1076	1.060
31	1077	0.690
32	1078	0.250
33	1079	0.320

Total	33	91.085
--------------	-----------	---------------

Village Mitki**Dy./N-6/Ch. 6910 mtrs.**

1	2	14.52
2	3	4.37
3	6	4.74
4	7	26.73
5	8	9.89
6	11	6.03
7	14-1	11.26
8	14-2	0.02
9	15-1	15.05
10	15-2	3.71
11	16	5.75

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Mitki—contd.

Dy./N-6/Ch. 6910 mtrs.—contd.

12	17	1.16
13	18-1	3.77
14	18-2	8.83
15	19	0.38
16	20-1	4.49
17	20-2	5.26
18	22	1.06
19	23-1	2.15
20	23-2	7.05
21	23-3	5.93
22	23-4	0.09
23	25	0.44
24	26	0.03
25	294	1.15
Total	25	129.205

Village Banpuri

Dy./N-7/Ch. 8930 mtrs.

1	681	5.610
2	698-1	7.785
3	698/699/2	10.310
4	700	10.450
5	701	10.740
6	702	3.250
7	703	5.810
8	704-1	12.240
9	704-2	0.660
10	705-1	13.700
11	705-2	0.710
12	706-1	3.630
13	706-2	0.010
14	707-1	5.420
15	707-2	0.350
16	708	0.060
17	709-1	5.590
18	709-2	0.630
19	710-1	0.370

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.

Dy./N-7/Ch. 8930 mtrs.—contd.

20	710-2	0.020
21	1045	0.385
22	1046	0.240
23	1047	0.165
24	1048	0.645
25	1049	0.430
26	1050	0.460
27	1051	0.470
28	1052	0.960
29	1053	1.100
30	1054	0.130
31	1055	1.110
32	1056	2.210
33	1057	1.140
34	1058	2.700
35	1059	0.720
36	1060	0.560
37	1061	0.740
38	1062	0.470
39	1063	0.450
40	1064	1.030
41	1065	1.030
42	1066	1.010
43	1067	1.860
44	1068	1.450
45	1069	0.725
46	1070	1.100
Total	46	120.635

Dy./N-8/Ch. 9160 mtrs.

1	1071	0.740
2	1079	0.320
3	1080	0.600
4	1081	1.420
5	1082	1.590
6	1083	0.740
7	1084	0.740

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Banpuri—contd.**Dy./N-8/Ch. 9160 mtrs.—contd.**

8	1085	1.430
9	1086	0.730
10	1087	0.760
11	1088	3.120
12	1089	1.250
13	1090	1.170
14	1091	0.390
15	1093	0.410
16	1094	0.380
17	1095	2.590
18	1096	2.760
19	1097	2.570
20	1098	1.840
21	1099	1.370
22	1100	1.170
23	1101-1	0.010
24	1101-2	0.500
25	1102	0.390
26	1103	0.190
27	1104	0.090
28	1105	2.000
29	1106-1	0.130
30	1106-2	1.570
31	1107-1	0.090
32	1107-2	4.000
33	1108-1	0.060
34	1108-2	4.030
35	1109	0.570
36	1110	0.580
37	1111	1.010
38	1112	0.590
39	1113-1	0.080
40	1113-2	2.110
41	1114-1	0.060
42	1114-2	2.410
43	1115	0.340
44	1116	0.770

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Banpuri—contd.**Dy./N-8/Ch. 9160 mtrs.—contd.**

45	1117	0.700
46	1118	0.390
47	1119	0.170
48	1120	0.170
49	1121	0.190
50	1122	0.160
51	1123	0.170
52	1124	0.160
53	1125	0.490
54	1126	0.390
55	1127	0.410
56	1128	0.470
57	1129	0.500
58	1130-1	0.400
59	1130-2	1.530
60	1131	0.400
61	1132-1	0.010
62	1132-2	0.120
63	1133-1	0.010
64	1133-2	0.070
65	1134-1	0.020
66	1134-2	0.180
67	1135-1	0.020
68	1135-2	0.590
69	1136	0.460
70	1137	0.460
71	1138	0.680
72	1139-1	0.030
73	1139-2	1.200
74	1140-1	0.030
75	1140-2	0.820
76	1141	0.300
77	1142	0.430
78	1143	1.220
79	1144	1.280
80	1145	1.380
81	1146	1.590

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.

Dy./N-8/Ch. 9160 mtrs.—contd.

82	1147-1	0.060
83	1147-2	3.440
84	1148-1	0.020
85	1148-2	1.980
86	1149-1	0.040
87	1149-2	4.310
88	1150-1	0.100
89	1150-2	8.820
90	1151-1	0.030
91	1151-2	1.380
92	1152	1.190
93	1153	0.650
94	1154	0.670
95	1155-1	0.030
96	1155-2	1.060
97	1156-1	0.030
98	1156-2	2.940
99	1157-1	0.030
100	1157-2	2.070
101	1158	0.890
102	1159	1.410
103	1160	0.340
104	1161	0.520
105	1162	0.520
106	1163	1.000
107	1164	0.900
108	1165	0.580
109	1166	0.620
110	1167	0.940
111	1168	4.080
112	1169	0.620
113	1170	0.680
114	1171	0.450
115	1172	0.440
116	1173	0.440
117	1174	0.450
118	1175	0.450

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.

Dy./N-8/Ch. 9160 mtrs.—contd.

119	1176	0.460
120	1177	1.920
121	1178-1	1.780
122	1178-2	0.610
123	1179	0.650
124	1180	0.650
125	1181	1.350
126	1182-1	14.220
127	1182-2	0.340
128	1183-1	0.170
129	1183-2	1.980
130	1184-1	0.020
131	1184-2	0.120
132	1185-1	0.140
133	1185-2	0.680
134	1186-1	0.130
135	1186-2	0.660
136	1187-1	0.090
137	1187-2	0.780
138	1188-1	0.080
139	1188-2	0.710
140	1189-1	0.040
141	1189-2	3.320
142	1190-1	1.500
143	1190-2	0.910
144	1191-1	0.010
145	1191-2	0.790
146	1192-1	0.010
147	1192-2	1.150
148	1193-1	0.020
149	1193-2	1.930
150	1194-1	0.030
151	1194-2	2.500
152	1214	1.510
153	1215-1	0.050
154	1215-2	4.320
155	1216-1	0.040

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-8/Ch. 9160 mtrs.—contd.**

156	1216-2	2.150
157	1217-1	0.030
158	1217-2	0.950
159	1218-1	0.030
160	1218-2	1.050
161	1219	1.010
162	1220	1.130
163	1221	0.440
164	1222	0.370
165	1223-1	0.050
166	1223-2	0.770
167	1224-1	0.050
168	1224-2	0.410
169	1225-1	0.030
170	1225-2	1.640
171	1226	1.080
172	1227	1.220
173	1228	0.950
174	1229-1	0.040
175	1229-2	2.350
176	1230-1	0.050
177	1230-2	1.100
178	1231	0.720
179	1232	0.590
180	1233	0.300
181	1234	1.110
182	1235	0.010
183	1236	2.590
184	1237-1	0.030
185	1237-2	1.630
186	1238-1	0.030
187	1238-2	1.370
188	1239-1	0.020
189	1239-2	0.710
190	1240-1	0.020
191	1240-2	0.940
192	1241-1	0.020

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-8/Ch. 9160 mtrs.—contd.**

193	1241-2	1.050
194	1242-1	0.030
195	1242-2	1.980
196	1243	1.320
197	1244	1.290
198	1245	0.840
199	1246	0.600
200	1247	0.630
201	1248	0.630
202	1249-1	0.110
203	1249-2	4.270
204	1250-1	0.050
205	1250-2	2.140
206	1251	1.500
207	1252	1.240
208	1253-1	0.040
209	1253-2	2.110
210	1254-1	0.060
211	1254-2	2.270
212	1255	4.560
213	1256	1.570
214	1257-1	0.050
215	1257-2	1.830
216	1258-1	0.060
217	1258-2	2.050
218	1259-1	0.040
219	1259-2	1.880
220	1260-1	0.030
221	1260-2	4.990
222	1261-1	0.020
223	1261-2	1.230
224	1262-1	0.020
225	1262-2	1.320
226	1871	0.182
227	1872	0.182
228	1873	0.050
229	1874	0.096

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.

Dy./N-8/Ch. 9160 mtrs.—contd.

230	1875	0.090
231	1876	0.082
232	1877	0.124
233	1878	0.107
234	1879	0.092
235	1880	0.093
236	1881	0.321
237	1882	0.058
238	1883	0.259
239	1884	0.138
240	1885	0.085
241	1886	0.094
242	1887	0.093
243	1888	0.171
244	1889	0.133
245	1890	0.140
246	1891	0.116
247	1892	1.730
248	1911	0.192
249	658-1	0.300
250	658-2	0.280

Total	250	231.127
--------------	------------	----------------

Village Mitki

Dy./N-32/Ch. 1267 mtrs.

1	1	2.270
2	2	14.520
3	4	19.220
4	5--1	2.860
5	5--2	3.190
6	65	0.920
7	67	0.540
8	68	0.050
9	73	0.330
10	203	0.070
11	204	0.040
12	205	0.020

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Mitki—contd.

Dy./N-32/Ch. 1267 mtrs.—contd.

13	206	0.070
14	207	0.020
15	208	0.060
16	209	0.040
17	210	0.400
18	211	0.240
19	212	0.240
20	213	0.180
21	214	0.080
22	215	0.010
23	216	0.650
24	217	0.010
25	218	0.010
26	219	0.410
27	220	0.010
28	221	0.630
29	222	0.510
30	223	0.960
31	224-1	10.240
32	224-2	0.520
33	225-1	2.570
34	225-2	0.090
35	226	1.550
36	227	1.620
37	228	1.220
38	229	2.450
39	283	0.970
40	284	0.970
41	285	1.950
42	286	0.060
43	287	2.060
44	288	2.480
45	289	3.030
46	290	7.680
47	291-1	3.520
48	291-2	1.810
49	295	0.770

Total	49	94.120
--------------	-----------	---------------

**Village-wise Abstract
Canal Kharsundi Dy.**

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
Village Balewadi		
N- 3	204	118.53
N- 4	51	112.14
Total	255	230.67
Village Banpuri		
N- 4	45	113.725
N- 5	33	91.085
N- 7	46	120.635
N- 8	250	231.127
Total	250	231.127
Village Mitki		
N- 4	2	13.66
N- 5	2	13.66
N- 6	25	143.86
N- 32	49	94.120
Total	78	265.300
Grand Total	707	1052.54

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,
Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (७)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित

प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली

उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९, खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ५०९.५६ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका क्रमांक एन-९ ते एन-१३ (सा. क्र. ९७२० ते १४३२०) वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ७, क्षेत्र ५०९.५६ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : २-बनपुरी, तडवळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक ७, बनपुरी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
	३
	हे. आर
बनपुरी	४०१
तडवळे	१५८
	८४.७६०
एकूण	५५९
	५०९.५६

अनुसूची-ब			अनुसूची-ब--चालू		
जिल्हा सांगली, तालुका आटपाडी			अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र	१	२	३
१	२	३			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बनपुरी			गाव बनपुरी--चालू		
वितरिका/एन-९/९६९३० मीटर			वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू		
			३०	१२७०	१.९२०
			३१	१२७१	१.९००
			३२	१२७२	३.५६०
			३३	१२७३	४.६१०
			३४	१२७४	०.०५०
			३५	१२७५	१.३५०
			३६	१२७६	०.६९०
			३७	१५०४	०.३९०
			३८	१५०५	०.७००
			३९	१५०६	०.२८०
			४०	१५०७	०.३६०
			४१	१५०८	०.५२०
			४२	१५११	०.१४५
			४३	१५१२	०.२३०
			४४	१५१३	०.५३०
			४५	१५१४	०.०५०
			४६	१५१५	०.२७०
			४७	१५१६	०.५९०
			४८	१५१७	०.३००
			४९	१५१८	०.२९०
			५०	१५१९	०.१५५
			५१	१५२१	०.०७०
			५२	१५२०	०.२२०
			५३	१५२२	०.१८०
			५४	१५२३	०.२६०
			५५	१५२४	०.०४०
			५६	१५२५	०.१९५
			५७	१५२६	०.१५०
			५८	१५२७	२.०२५
			५९	१५२८	१.०५०
			६०	१५२९	०.१४०
१	११५१-१	०.०३०			
२	११५१-२	१.३८०			
३	११५२	१.१९०			
४	११९५	०.३८०			
५	११९६	०.०००			
६	११९७	०.०००			
७	११९८	०.०००			
८	११९९	०.०००			
९	१२००	४.५००			
१०	१२०१	१.६७०			
११	१२०२	२.५८०			
१२	१२०३	१.९६०			
१३	१२०४	१.२७०			
१४	१२०५	१.३४०			
१५	१२०६	१.४२०			
१६	१२०७	२.१७०			
१७	१२०८	४.९६०			
१८	१२०९	०.५६०			
१९	१२१०	०.०३०			
२०	१२१३	०.८६०			
२१	१२६३-१	०.०२०			
२२	१२६३-२	१.३५०			
२३	१२६४-१	०.०१०			
२४	१२६४-२	२.४६०			
२५	१२६५	०.७१०			
२६	१२६६	१.६८०			
२७	१२६७	१.२२०			
२८	१२६८	१.४००			
२९	१२६९	४.४९०			

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू

६१	१५३०	०.१२०
६२	१५३१	०.०५०
६३	१५३२	०.२७०
६४	१५३३	०.०७५
६५	१५३४	०.०१५
६६	१५३५	०.११५
६७	१५३६	०.०३५
६८	१५३७	०.०४५
६९	१५३८	०.४२०
७०	१५३९	०.३१०
७१	१५४०	०.२००
७२	१५४१	०.०५०
७३	१५४२	०.३००
७४	१५४३	०.२६०
७५	१५४४	०.२८०
७६	१५४५	०.०८५
७७	१५४६	०.१८०
७८	१५४७	०.२१०
७९	१५४८	०.२८०
८०	१५४९	०.१९०
८१	१५५०	०.०५५
८२	१५६६	०.२४०
८३	१५६७	०.२३०
८४	१५६८	०.२३०
८५	१५६९	०.२३०
८६	१५७०	१.३८०
८७	१५७१	०.२००
८८	१५७२	०.१९०
८९	१५७३	०.१९०
९०	१५७४	०.१८०
९१	१५७५-१	२.९००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू

९२	१५७५-२	०.५९०
९३	१५७५-३	४.०४०
९४	१५७६	४.९२०
९५	१५७७	३.६१०
९६	१५७८	५.२३०
९७	१५७९	०.१७०
९८	१५८०	०.२९०
९९	१५८१	०.०८०
१००	१५८२	०.१८०
१०१	१५८३	०.०४०
१०२	१५८४	०.१००
१०३	१५८५	०.१२०
१०४	१५८६	०.११०
१०५	१५८७	०.१३०
१०६	१५८८	०.०९०
१०७	१५८९	०.३५०
१०८	१५९०	०.०६०
१०९	१५९१	०.०३०
११०	१५९२	०.०९०
१११	१५९३	०.०९०
११२	१५९४	०.०८०
११३	१५९५	०.०६०
११४	१५९६	०.१४०
११५	१५९७	०.१४०
११६	१५९८	०.२७०
११७	१५९९	०.०५०
११८	१६००	०.३९०
११९	१६०१	०.०५०
१२०	१६०२	०.०३०
१२१	१६०३	०.१४०
१२२	१६०४	०.०६०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बनपुरी--चालू			गाव बनपुरी--चालू		
वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू			वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू		
१२३	१६०५	०.१८०	१५४	१८२५	०.१२३
१२४	१६०६	०.६४०	१५५	१८२६	०.०५९
१२५	१६०७-१	१.४१०	१५६	१८२७	०.२६४
१२६	१६०७-२	०.३२०	१५७	१८२८	०.१८४
१२७	१६०८	०.५४०	१५८	१८२९	०.७०८
१२८	१६०९	०.३१०	१५९	१८३०	०.३५१
१२९	१६१०	०.०२०	१६०	१८३१	०.०९१
१३०	१६११	०.९००	१६१	१८३२	०.११५
१३१	१६१२	१.९९०	१६२	१८३३	०.८३१
१३२	१६१३	०.१२०	१६३	१८३४	०.४८२
१३३	१६१४	०.०४०	१६४	१८३५	०.२२९
१३४	१६१५	०.३७०	१६५	१८३६	०.०९७
१३५	१६१६	०.२५८	१६६	१८३७	०.३६७
१३६	१६१७	०.२६९	१६७	१८३८	०.३१९
१३७	१६१८	०.१७०	१६८	१८३९	०.२३८
१३८	१६१९	०.८६४	१६९	१८४०	०.१३४
१३९	१६२०	०.३३१	१७०	१८४१	०.२७१
१४०	१६२१	०.०५०	१७१	१८४२	०.१७७
१४१	१६२२	०.०८६	१७२	१८४३	०.४०३
१४२	१६२३	०.२७१	१७३	१८४४	०.३९३
१४३	१६२४	०.३५२	१७४	१८४५	०.०७२
१४४	१६२५	०.१८७	१७५	१८४६	०.०९८
१४५	१६२६	०.२०६	१७६	१८४७	०.३८२
१४६	१६२७	३.२३९	१७७	१८४८	१.६५०
१४७	१६२८	४.२६३	१७८	१८४९	१.३३८
१४८	१६२९	०.२७७	१७९	१८५०	०.०६५
१४९	१६३०	०.३८४	१८०	१८५१	०.९२९
१५०	१६३१	०.०६०	१८१	१८५२	१.०४१
१५१	१६३२	२.४४४	१८२	१८५३	२.२९१
१५२	१८२३	१.०२६	१८३	१८५४	१.९९२
१५३	१८२४	०.१६३	१८४	१८५५	०.४६१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-८/८९३० मीटर--चालू

१८५	१८५६	०.४९२
१८६	१८५७	०.७८०
१८७	१८५८	०.२६७
१८८	१८५९	०.२३१
१८९	१८६०	०.२९८
१९०	१८६१	०.२५३
१९१	१८६२	१.२४६
१९२	१८६३	०.२१८
१९३	१८६४	०.१९१
१९४	१८६५	०.१९६
१९५	१८६६	०.२०१
१९६	१८६७	८.२०५
१९७	१८६८	५.२९९
१९८	१८६९	३.६२७
१९९	१८७०	४.९८४
२००	१८९२	८.६४८
२०१	१८९९	०.३९०
एकूण	२०१	१६७.५२४

वितरिका/एन-१०/१००७५ मीटर

१	१००२	२.२९०
२	१००३	२.६८०
३	१००७	१.३३०
४	१००८	१.४३०
५	१००९	०.९४०
६	१०१०	१.११०
७	१०१४	०.९१०
८	१०२०	१.०१०
९	१०२१-१	७.२४०
१०	१०२१-२	१९.७४०
११	१०२१-३	१९.७४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-१०/१००७५ मीटर--चालू

१२	१०२१-४	०.४००
१३	१०२१-५	०.१६०
१४	१०२२	२.१२०
१५	१०२३	२.४४०
१६	१०२४	०.७५०
१७	१०२५	०.७६०
१८	१०२६	१.०६०
१९	१०२७	०.२१०
२०	१०२८	०.३१०
२१	१०२९	१.०९०
२२	१०३०	०.७१०
२३	१०३१	१.८१०
२४	१०३२	०.९००
२५	१०३३	०.९८०
२६	१०३४	०.६८०
२७	१०३५	१.३२०
२८	१०३६	०.५९०
२९	१०४४	०.७१०
३०	१०४५	०.३८५
३१	१०४६	०.२४०
३२	१०४७	०.१६५
३३	१०४८	०.६४५
३४	१०४९	०.४३०
३५	११११	१.०१०
३६	१११७	१.१६०
३७	१११८	०.३५०
३८	१२७७	१.५७०
३९	१२७८	०.६३०
एकूण	३९	८२.००५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बनपुरी--चालू			गाव बनपुरी--चालू		
वितरिका/एन-११/११५३० मीटर			वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू		
१	९९९	८.९००	१०	१३९७-१	०.१००
२	१०००	१५.६६०	११	१३९७-२	१.३८०
३	१२७९	०.५२०	१२	१३९८	०.५९०
४	१२८०	०.०००	१३	१३९९	०.४२०
५	१२८१	७.९००	१४	१४००	१.०१०
६	१२८२	०.६५०	१५	१४०१-१	०.०३०
७	१४९१	०.०५४	१६	१४०१-२	१.१३०
८	१४९३	०.१४४	१७	१४०२-१	०.०५०
९	१५२४	०.०४०	१८	१४०२-२	०.५००
१०	१५२५	०.१९५	१९	१४०३-१	०.०३०
११	१५३८	०.४२०	२०	१४०३-२	०.१५०
१२	१५४५	०.०८५	२१	१४९०	०.३६५
१३	१५४६	०.१८०	२२	१४९१	०.०३६
१४	१५४९	०.१९०	२३	१४९२	०.११०
१५	१५५०	०.०५५	२४	१४९३	०.०३६
१६	१५६५-१	०.५४०	२५	१४९५	०.०९०
१७	१५६५-२	०.१६०	२६	१४९६	०.३५०
१८	१५६६	०.०७२	२७	१४९७	१.२००
१९	१५६७	०.२३०	२८	१४९८	०.४००
एकूण	१९	३५.९९५	२९	१४९९	०.५४०
वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर			३०	१५००-१	०.१४०
१	१३३८	२.७२०	३१	१५००-२	१.४२०
२	१३३९	१.३६०	३२	१५०१	०.९२०
३	१३४०	०.२८०	३३	१५०२	१.२३०
४	१३४१	१.७४०	३४	१५०३	०.३२०
५	१३४२	०.८४०	३५	१५०९	०.३९०
६	१३४३	०.८४०	३६	१५१०	०.०९०
७	१३४४	१.९३०	३७	१६३३	१.६९२
८	१३९५	१.२५०	३८	१६३४	०.३८१
९	१३९६	२.६३०	३९	१६३५	२.०८१
			४०	१६३६	१.०२६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू

४१	१६३७	०.७८७
४२	१६३८	२.१०९
४३	१६३९	०.५९२
४४	१६४०	०.६०३
४५	१६४१	०.७१२
४६	१६४२	१.०७७
४७	१६४३	०.३५८
४८	१६४४	०.४६४
४९	१६४५	०.३८५
५०	१६४६	०.३४९
५१	१६४७	०.६०५
५२	१६४८	१.५५०
५३	१६४९	१.४५०
५४	१६५०	२.१५४
५५	१६५१	१.८९६
५६	१६५२	२.०५६
५७	१६५३	५.८९०
५८	१६५४	०.७४०
५९	१७५३	०.२१०
६०	१७५४	२.३६८
६१	१७५५	०.१८०
६२	१७५६	०.१८०
६३	१७५७	०.२०२
६४	१७५८	०.२६९
६५	१७५९	०.२४६
६६	१७६०	२.५२८
६७	१७६१	०.६१६
६८	१७६२	०.७७३
६९	१७६३	१.४२४
७०	१७६४	०.६८९
७१	१७६५	३.६९१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव बनपुरी--चालू

वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू

७२	१७६६	०.०९२
७३	१७६७	०.५८१
७४	१७६८	०.११७
७५	१७६९	०.७७८
७६	१७७०	१.०३३
७७	१७७१	०.५६०
७८	१७७२	०.५२९
७९	१७७३	१.१४०
८०	१७७४	८.८२२
८१	१७७५	१.१३५
८२	१७७६	१.२२१
८३	१७७७	२.४२७
८४	१७७८	१२.७५५
८५	१७७९	१.०४०
८६	१७८०	०.१९३
८७	१७८१	१.१४२
८८	१७८२	०.४६८
८९	१७८३	०.३८७
९०	१७८४	०.३५६
९१	१७८५	०.०७६
९२	१७८६	०.०८८
९३	१७८७	०.१९२
९४	१७८८	०.६२७
९५	१७८९	०.११७
९६	१७९०	०.२८५
९७	१७९१	०.९३८
९८	१७९२	०.३९६
९९	१७९३	०.५३१
१००	१७९४	१.९३७
१०१	१७९५	०.७४७
१०२	१७९६	१.१३९

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बनपुरी-चालू			गाव तडवळे-चालू		
वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू			वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू		
१०३	१७९७	०.४३०	३	६७१	०.०६०
१०४	१७९८	०.४३०	४	७१४	१.०६०
१०५	१७९९	०.८३०	५	७१५	१.७८०
१०६	१८००	०.२७५	६	७१६	०.०९०
१०७	१८०१	०.३४०	७	७१७	०.१५०
१०८	१८०२	०.६०१	८	७६९	१.३८०
१०९	१८०३	०.३९८	९	७७०	०.९३०
११०	१८०४	०.०७३	१०	७७१	०.८००
१११	१८०५	०.२६९	११	७७२	०.११०
११२	१८०६	०.१०६	१२	७७३	०.०८०
११३	१८०७	०.३१७	१३	७७४	०.१००
११४	१८०८	१.१६९	१४	७७५	०.०८०
११५	१८०९	०.०९३	१५	७७६	०.४८०
११६	१८१०	०.२४७	१६	७७७	०.५५०
११७	१८११	०.४६८	१७	७७८	०.४१०
११८	१८१२	०.२९१	१८	७७९	०.०६०
११९	१८१३	०.३३५	१९	७८०	०.५३०
१२०	१८१४	०.२५०	२०	७८१	०.०३०
१२१	१८१५	०.२०१	२१	७८२	०.६४०
१२२	१८१६	०.०७८	२२	७८३	१.२८०
१२३	१८१७	०.१५३	२३	७८४	०.३१०
१२४	१८१८	०.२५८	२४	७८५	०.१६०
१२५	१८१९	०.१८६	२५	७८६	०.१९०
१२६	१८२०	०.५२३	२६	७८७	०.१७०
१२७	१८२१	०.१४६	२७	७८८	०.१९०
१२८	१८२२	३.९४२	२८	७८९	०.२४०
एकूण	१२८	११३.५१४	२९	७९०	०.२४०
	गाव तडवळे		३०	७९१	०.०३०
१	६२९	०.१२०	३१	७९२	०.०३०
२	६३८	०.०९०	३२	७९३	०.१४०
			३३	७९४	०.१५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तडवळे--चालू

वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू

३४	७९५	०.२६०
३५	७९६	०.४१०
३६	७९७-१	०.०१०
३७	७९७-२	१.२१०
३८	७९८	०.४३०
३९	७९९	०.३८०
४०	८००	०.०६०
४१	८०१	०.३२०
४२	८०२	१.०५०
४३	८०३-१	०.०४०
४४	८०३-२	१.६२०
४५	८०४-१	०.०२०
४६	८०४-२	०.०७०
४७	८०५	०.२००
४८	८०६-१	०.०१०
४९	८०६-२	०.१७०
५०	८०७	०.२००
५१	८०८	०.३२०
५२	८०९-१	०.१८०
५३	८०९-२	०.०१०
५४	८१०-१	०.०२०
५५	८१०-२	०.३००
५६	८११	०.७२०
५७	८१२	१.२४०
५८	८१३-१	०.०१०
५९	८१३-२	०.०९०
६०	८१४	०.२३०
६१	८१५-१	०.०२०
६२	८१५-२	०.१३०
६३	८१६-१	०.०५०
६४	८१६-२	०.०२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तडवळे--चालू

वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू

६५	८१७-१	०.०४०
६६	८१७-२	०.१००
६७	८१८-१	०.०३०
६८	८१८-२	०.०६०
६९	८१९-१	०.०२०
७०	८१९-२	०.०५०
७१	८२०	०.६४०
७२	८२१	१.२२०
७३	८२२	०.५००
७४	८२३	१.१३०
७५	८२४	०.१५०
७६	८२५	१.०१०
७७	८२६	०.०५०
७८	८२७	१.०६०
७९	८२८	२.२७०
८०	८२९	२.०८०
८१	८३०	०.२१०
८२	८३१	१.१४०
८३	८३२	१.१८०
८४	८३३	०.८१०
८५	८३४	०.२००
८६	८३५	०.५४०
८७	८३६	०.३००
८८	८३७	०.३२०
८९	८३८	०.२१०
९०	८३९	०.१९०
९१	८४०	३.६५०
९२	८४१	१.४६०
९३	८४२	०.७८०
९४	८४३	०.६३०
९५	८४४	१.३२०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव तडवळे-चालू			गाव तडवळे-चालू		
वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू			वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू		
९६	८४५	१.८९०	१२७	८७७	०.२६०
९७	८४६	०.५९०	१२८	८८०	०.५८०
९८	८४७	०.२२०	१२९	८८१	०.२२०
९९	८४८	१.७२०	१३०	८८२	१.१४०
१००	८४९	०.८७०	१३१	८८३	०.५२०
१०१	८५०	०.८७०	१३२	८८४	०.३५०
१०२	८५१	०.८२०	१३३	८८५	०.२३०
१०३	८५२	०.६८०	१३४	८८६	०.२००
१०४	८५३	१.५२०	१३५	८८७	२.७२०
१०५	८५४	१.१२०	१३६	८८८	२.०६०
१०६	८५५	०.२००	१३७	८८९	०.१४०
१०७	८५६	१.२३०	१३८	८९०	०.१००
१०८	८५७	०.७००	१३९	८९१	०.११०
१०९	८५८	०.७००	१४०	८९२	०.११०
११०	८५९	१.६७०	१४१	८९३	१.२७०
१११	८६०	०.३७०	१४२	८९४	१.३१०
११२	८६१	१.४८०	१४३	८९५	०.५७०
११३	८६२	०.७४०	१४४	८९६	०.३२०
११४	८६३	१.०००	१४५	८९७	०.२५०
११५	८६४	०.९००	१४६	८९८	०.७००
११६	८६५	०.०७०	१४७	८९९	०.१४०
११७	८६६	०.०४०	१४८	९००	०.२५०
११८	८६७	०.०४०	१४९	९०१	०.१९०
११९	८६८	१.२९०	१५०	९०३	०.१६०
१२०	८६९	०.०५०	१५१	९०६	०.०९०
१२१	८७०	०.२२०	१५२	९०७	०.०८०
१२२	८७१	०.२९०	१५३	९०८	०.३००
१२३	८७२	०.१००	१५४	९०९	०.१००
१२४	८७३	०.०९०	१५५	९१०	०.०७०
१२५	८७४	०.२३०	१५६	९११	०.११०
१२६	८७५	०.०६०	एकूण	१५६	८२.२३०

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
		हेक्टर

गाव बनपुरी

वितरिका/एन-१३/१४०८० मीटर

१	१६५५	२.४२३
२	१६५६	०.३६७
३	१६६५	२.६११
४	१६६६	०.७८९
५	१६६७	१.७९८
६	१६६८	२.०७६
७	१६६९	१.५७२
८	१६७५	०.६५७
९	१६९२	०.५५४
१०	१६९३	०.३५५
११	१६९४	०.८६१
१२	१६९५	१.१९२
१३	१६९६	०.६३४
१४	१६९७	०.१८२

एकूण	१४	१६.०७२
------	----	--------

गाव तडवळे

१	९६	०.०१५
२	९७	२.५१५
एकूण	२	२.५३०

गावनिहाय क्षेत्र

कालवा खरसुंडी वितरिका

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)

गाव बनपुरी

एन- ९	२०१	१६७.५२४
एन- १०	३९	८२.००५
एन- ११	१९	३५.९९५
एन- १२	१२८	१२३.२०२
एन- १३	१४	१६.०७२
एकूण	४०१	४२४.७९८

गावनिहाय क्षेत्र-चालू

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)

गाव तडवळे

एन- १२	१५६	८२.२३
एन- १३	२	२.५३
एकूण	१५८	८४.७६०
एकूणात	५५९	५०९.५६

इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,
कार्यकारी अभियंता,
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,
क्रमांक १, जिल्हा सांगली.

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (७)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division

No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project

Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation Scheme.

Area Notified : 509.56 Ha.

No. of Villages : 2-Banpuri, Tadwale, taluka Atpadi, district Sangli.

Description of area notified : Command of DO N-9 to N-13, (Ch. 9720 to 14320) of Kharsundi Dy. of Ghanand Hivatad Canal of WUA No. 7, Area 509.56 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 7, Banpuri, taluka Atpadi, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Atpadi

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Bnpuri	401	424.798
Tadwale	158	84.760
Grand Total	559	509.56

Schedule-B

District Sangli, taluka Atpadi

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Banpuri

Dy./N-9/Ch. 9930 mtrs.

1	1151-1	0.030
2	1151-2	1.380

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Banpuri—contd.

Dy./N-9/Ch. 9930 mtrs.—contd.

3	1152	1.190
4	1195	0.380
5	1196	0.000
6	1197	0.000
7	1198	0.000
8	1199	0.000
9	1200	4.500
10	1201	1.670
11	1202	2.580
12	1203	1.960
13	1204	1.270
14	1205	1.340
15	1206	1.420
16	1207	2.170
17	1208	4.960
18	1209	0.560
19	1210	0.030
20	1213	0.860
21	1263-1	0.020
22	1263-2	1.350
23	1264-1	0.010
24	1264-2	2.460
25	1265	0.710
26	1266	1.680
27	1267	1.220
28	1268	1.400
29	1269	4.490
30	1270	1.920
31	1271	1.900
32	1272	3.560
33	1273	4.610
34	1274	0.050
35	1275	1.350
36	1276	0.690
37	1504	0.390
38	1505	0.700
39	1506	0.280

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-9/Ch. 9930 mtrs.—contd.**

40	1507	0.360
41	1508	0.520
42	1511	0.145
43	1512	0.230
44	1513	0.530
45	1514	0.050
46	1515	0.270
47	1516	0.590
48	1517	0.300
49	1518	0.290
50	1519	0.155
51	1521	0.070
52	1520	0.220
53	1522	0.180
54	1523	0.260
55	1524	0.040
56	1525	0.195
57	1526	0.150
58	1527	2.025
59	1528	1.050
60	1529	0.140
61	1530	0.120
62	1531	0.050
63	1532	0.270
64	1533	0.075
65	1534	0.015
66	1535	0.115
67	1536	0.035
68	1537	0.045
69	1538	0.420
70	1539	0.310
71	1540	0.200
72	1541	0.050
73	1542	0.300
74	1543	0.260
75	1544	0.280
76	1545	0.085

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-9/Ch. 9930 mtrs.—contd.**

77	1546	0.180
78	1547	0.210
79	1548	0.280
80	1549	0.190
81	1550	0.055
82	1566	0.240
83	1567	0.230
84	1568	0.230
85	1569	0.230
86	1570	1.380
87	1571	0.200
88	1572	0.190
89	1573	0.190
90	1574	0.180
91	1575-1	2.900
92	1575-2	0.590
93	1575-3	4.040
94	1576	4.920
95	1577	3.610
96	1578	5.230
97	1579	0.170
98	1580	0.290
99	1581	0.080
100	1582	0.180
101	1583	0.040
102	1584	0.100
103	1585	0.120
104	1586	0.110
105	1587	0.130
106	1588	0.090
107	1589	0.350
108	1590	0.060
109	1591	0.030
110	1592	0.090
111	1593	0.090
112	1594	0.080
113	1595	0.060

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.

Dy./N-9/Ch. 9930 mtrs.—contd.

114	1596	0.140
115	1597	0.140
116	1598	0.270
117	1599	0.050
118	1600	0.390
119	1601	0.050
120	1602	0.030
121	1603	0.140
122	1604	0.060
123	1605	0.180
124	1606	0.640
125	1607-1	1.410
126	1607-2	0.320
127	1608	0.540
128	1609	0.310
129	1610	0.020
130	1611	0.900
131	1612	1.990
132	1613	0.120
133	1614	0.040
134	1615	0.370
135	1616	0.258
136	1617	0.269
137	1618	0.170
138	1619	0.864
139	1620	0.331
140	1621	0.050
141	1622	0.086
142	1623	0.271
143	1624	0.352
144	1625	0.187
145	1626	0.206
146	1627	3.239
147	1628	4.263
148	1629	0.277
149	1630	0.384
150	1631	0.060

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.

Dy./N-9/Ch. 9930 mtrs.—contd.

151	1632	2.444
152	1823	1.026
153	1824	0.163
154	1825	0.123
155	1826	0.059
156	1827	0.264
157	1828	0.184
158	1829	0.708
159	1830	0.351
160	1831	0.091
161	1832	0.115
162	1833	0.831
163	1834	0.482
164	1835	0.229
165	1836	0.097
166	1837	0.367
167	1838	0.319
168	1839	0.238
169	1840	0.134
170	1841	0.271
171	1842	0.177
172	1843	0.403
173	1844	0.393
174	1845	0.072
175	1846	0.098
176	1847	0.382
177	1848	1.650
178	1849	1.338
179	1850	0.065
180	1851	0.929
181	1852	1.041
182	1853	2.291
183	1854	1.992
184	1855	0.461
185	1856	0.492
186	1857	0.780
187	1858	0.267

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-9/Ch. 9930 mtrs.—contd.**

188	1859	0.231
189	1860	0.298
190	1861	0.253
191	1862	1.246
192	1863	0.218
193	1864	0.191
194	1865	0.196
195	1866	0.201
196	1867	8.205
197	1868	5.299
198	1869	3.627
199	1870	4.984
200	1892	8.648
201	1899	0.390

Total	201	167.524
--------------	------------	----------------

Dy./N-10/Ch. 10075 mtrs.

1	1002	2.290
2	1003	2.680
3	1007	1.330
4	1008	1.430
5	1009	0.940
6	1010	1.110
7	1014	0.910
8	1020	1.010
9	1021-1	7.240
10	1021-2	19.740
11	1021-3	19.740
12	1021-4	0.400
13	1021-5	0.160
14	1022	2.120
15	1023	2.440
16	1024	0.750
17	1025	0.760
18	1026	1.060
19	1027	0.210
20	1028	0.310

Schedule-B—contd.

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-10/Ch. 10075 mtrs.—contd.**

21	1029	1.090
22	1030	0.710
23	1031	1.810
24	1032	0.900
25	1033	0.980
26	1034	0.680
27	1035	1.320
28	1036	0.590
29	1044	0.710
30	1045	0.385
31	1046	0.240
32	1047	0.165
33	1048	0.645
34	1049	0.430
35	1111	1.010
36	1197	1.160
37	1198	0.350
38	1277	1.570
39	1278	0.630

Total	39	82.005
--------------	-----------	---------------

Dy./N-11/Ch. 11530 mtrs.

1	999	8.900
2	1000	15.660
3	1279	0.520
4	1280	0.000
5	1281	7.900
6	1282	0.650
7	1491	0.054
8	1493	0.144
9	1524	0.040
10	1525	0.195
11	1538	0.420
12	1545	0.085
13	1546	0.180
14	1549	0.190
15	1550	0.055

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Banpuri—contd.

Dy./N-11/Ch. 11530 mtrs.—contd.

16	1565-1	0.540
17	1565-2	0.160
18	1566	0.072
19	1567	0.230
Total	19	35.995

Dy./N-12/Ch. 12415 mtrs.

1	1338	2.720
2	1339	1.360
3	1340	0.280
4	1341	1.740
5	1342	0.840
6	1343	0.840
7	1344	1.930
8	1395	1.250
9	1396	2.630
10	1397-1	0.100
11	1397-2	1.380
12	1398	0.590
13	1399	0.420
14	1400	1.010
15	1401-1	0.030
16	1401-2	1.130
17	1402-1	0.050
18	1402-2	0.500
19	1403-1	0.030
20	1403-2	0.150
21	1490	0.365
22	1491	0.036
23	1492	0.110
24	1493	0.036
25	1495	0.090
26	1496	0.350
27	1497	1.200
28	1498	0.400
29	1499	0.540
30	1500-1	0.140

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Banpuri—contd.

Dy./N-12/Ch. 12415 mtrs.—contd.

31	1500-2	1.420
32	1501	0.920
33	1502	1.230
34	1503	0.320
35	1509	0.390
36	1510	0.090
37	1633	1.692
38	1634	0.381
39	1635	2.081
40	1636	1.026
41	1637	0.787
42	1638	2.109
43	1639	0.592
44	1640	0.603
45	1641	0.712
46	1642	1.077
47	1643	0.358
48	1644	0.464
49	1645	0.385
50	1646	0.349
51	1647	0.605
52	1648	1.550
53	1649	1.450
54	1650	2.154
55	1651	1.896
56	1652	2.056
57	1653	5.890
58	1654	0.740
59	1753	0.210
60	1754	2.368
61	1755	0.180
62	1756	0.180
63	1757	0.202
64	1758	0.269
65	1759	0.246
66	1760	2.528
67	1761	0.616

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-12/Ch. 12415 mtrs.—contd.**

68	1762	0.773
69	1763	1.424
70	1764	0.689
71	1765	3.691
72	1766	0.092
73	1767	0.581
74	1768	0.117
75	1769	0.778
76	1770	1.033
77	1771	0.560
78	1772	0.529
79	1773	1.140
80	1774	8.822
81	1775	1.135
82	1776	1.221
83	1777	2.427
84	1778	12.755
85	1779	1.040
86	1780	0.193
87	1781	1.142
88	1782	0.468
89	1783	0.387
90	1784	0.356
91	1785	0.076
92	1786	0.088
93	1787	0.192
94	1788	0.627
95	1789	0.117
96	1790	0.285
97	1791	0.938
98	1792	0.396
99	1793	0.531
100	1794	1.937
101	1795	0.747
102	1796	1.139
103	1797	0.430
104	1798	0.430

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Banpuri—contd.**Dy./N-12/Ch. 12415 mtrs.—contd.**

105	1799	0.830
106	1800	0.275
107	1801	0.340
108	1802	0.601
109	1803	0.398
110	1804	0.073
111	1805	0.269
112	1806	0.106
113	1807	0.317
114	1808	1.169
115	1809	0.093
116	1810	0.247
117	1811	0.468
118	1812	0.291
119	1813	0.335
120	1814	0.250
121	1815	0.201
122	1816	0.078
123	1817	0.153
124	1818	0.258
125	1819	0.186
126	1820	0.523
127	1821	0.146
128	1822	3.942

Total	128	113.514
--------------	------------	----------------

Village Tadvale

1	629	0.120
2	638	0.090
3	671	0.060
4	714	1.060
5	715	1.780
6	716	0.090
7	717	0.150
8	769	1.380
9	770	0.930
10	771	0.800

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-12/Ch. 12415 mtrs.—contd.

11	772	0.110
12	773	0.080
13	774	0.100
14	775	0.080
15	776	0.480
16	777	0.550
17	778	0.410
18	779	0.060
19	780	0.530
20	781	0.030
21	782	0.640
22	783	1.280
23	784	0.310
24	785	0.160
25	786	0.190
26	787	0.170
27	788	0.190
28	789	0.240
29	790	0.240
30	791	0.030
31	792	0.030
32	793	0.140
33	794	0.150
34	795	0.260
35	796	0.410
36	797-1	0.010
37	797-2	1.210
38	798	0.430
39	799	0.380
40	800	0.060
41	801	0.320
42	802	1.050
43	803-1	0.040
44	803-2	1.620
45	804-1	0.020
46	804-2	0.070
47	805	0.200

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-12/Ch. 12415 mtrs.—contd.

48	806-1	0.010
49	806-2	0.170
50	807	0.200
51	808	0.320
52	809-1	0.180
53	809-2	0.010
54	810-1	0.020
55	810-2	0.300
56	811	0.720
57	812	1.240
58	813-1	0.010
59	813-2	0.090
60	814	0.230
61	815-1	0.020
62	815-2	0.130
63	816-1	0.050
64	816-2	0.020
65	817-1	0.040
66	817-2	0.100
67	818-1	0.030
68	818-2	0.060
69	819-1	0.020
70	819-2	0.050
71	820	0.640
72	821	1.220
73	822	0.500
74	823	1.130
75	824	0.150
76	825	1.010
77	826	0.050
78	827	1.060
79	828	2.270
80	829	2.080
81	830	0.210
82	831	1.140
83	832	1.180
84	833	0.810

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.**Dy./N-12/Ch. 12415 mtrs.—contd.**

85	834	0.200
86	835	0.540
87	836	0.300
88	837	0.320
89	838	0.210
90	839	0.190
91	840	3.650
92	841	1.460
93	842	0.780
94	843	0.630
95	844	1.320
96	845	1.890
97	846	0.590
98	847	0.220
99	848	1.720
100	849	0.870
101	850	0.870
102	851	0.820
103	852	0.680
104	853	1.520
105	854	1.120
106	855	0.200
107	856	1.230
108	857	0.700
109	858	0.700
110	859	1.670
111	860	0.370
112	861	1.480
113	862	0.740
114	863	1.000
115	864	0.900
116	865	0.070
117	866	0.040
118	867	0.040
119	868	1.290
120	869	0.050
121	870	0.220

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.**Dy./N-12/Ch. 12415 mtrs.—contd.**

122	871	0.290
123	872	0.100
124	873	0.090
125	874	0.230
126	875	0.060
127	877	0.260
128	880	0.580
129	881	0.220
130	882	1.140
131	883	0.520
132	884	0.350
133	885	0.230
134	886	0.200
135	887	2.720
136	888	2.060
137	889	0.140
138	890	0.100
139	891	0.110
140	892	0.110
141	893	1.270
142	894	1.310
143	895	0.570
144	896	0.320
145	897	0.250
146	898	0.700
147	899	0.140
148	900	0.250
149	901	0.190
150	903	0.160
151	906	0.090
152	907	0.080
153	908	0.300
154	909	0.100
155	910	0.070
156	911	0.110
Total	156	82.230

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

**Village Banpuri
Dy./N-13/Ch. 14080 mtrs.**

1	1655	2.423
2	1656	0.367
3	1665	2.611
4	1666	0.789
5	1667	1.798
6	1668	2.076
7	1669	1.572
8	1675	0.657
9	1692	0.554
10	1693	0.355
11	1694	0.861
12	1695	1.192
13	1696	0.634
14	1697	0.182
Total	14	16.072

Village Tadwale

1	96	0.015
2	97	2.515
Total	2	2.530

**Villagewise Abstract
Canal Kharsundi Dy.**

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
Village Banpuri		
N- 9	201	167.524
N- 10	39	82.005
N- 11	19	35.995
N- 12	128	123.202
N- 13	14	16.072
Total	401	424.798

Villagewise Abstract--contd.

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
Village Tadwale		
N- 12	156	82.23
N- 13	2	2.53
Total	158	84.760
Grand Total	559	509.56

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,
Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (८)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली
उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९,
खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : १०४४.३५ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील
घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका वरील
विमोचक क्रमांक एन-१४ ते एन-१७, एन-३३ (सा. क्र. १५१०५
ते १७५८०) वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ८,
क्षेत्र १०४४.३५ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : ३-तडवळे, आटपाडी, लेंगरेवाडी,
तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक ८, तडवळे, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
तडवळे	५६८	७०४.७१५
आटपाडी	७७	३००.९५९
लेंगरेवाडी	२	३८.६८०
एकूण	६७२	१०४४.३५

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तडवळे

वितरिका/एन-१४/१५१०५ मीटर

१	५६	३.४६५
२	७८	१.३०४
३	७९	१.०८८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तडवळे--चालू

वितरिका/एन-१४/१५१०५ मीटर--चालू

४	८०	०.९६०
५	८२	०.५४५
६	८३	०.५२५
७	८५	०.३९५
८	८६	०.४४५
९	९०	२.०२०
१०	९१	०.९२०
११	९२	०.२३०
१२	९३	०.५४०
१३	९४	०.२४०
१४	९५	१.०४०
१५	९६	०.०१५
१६	९७	२.५१५
१७	१२९	०.४००
१८	१३०	०.०२०
१९	१३१	३.५६०
२०	१३२	३.०९०
२१	१३३	०.३३०
२२	१३४	०.१८०
२३	१३५	१.६४०
२४	१३६	३.४४०
२५	१३७	०.४१०
२६	१३८	०.०५०
२७	१३९	१.४२०
२८	१४०	०.६३०
२९	१४१	०.५६०
३०	१४२	१.०४०
३१	१४३	०.१४०
३२	१४४	१.२५०
३३	१४५	०.०८०
३४	१४६	१.१८०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव तडवळे-चालू			गाव तडवळे-चालू		
वितरिका/एन-१४/१५१०५ मीटर--चालू			वितरिका/एन-१४/१५१०५ मीटर--चालू		
३५	१४७	१.७२०	६६	१७८	१.६५०
३६	१४८	०.५६०	६७	१७९	०.३५०
३७	१४९	०.९००	६८	१८०	०.५००
३८	१५०	०.९००	६९	१८१	०.३००
३९	१५१	०.१६०	७०	१८२	०.३१०
४०	१५२	१.८७०	७१	१८३	०.४१०
४१	१५३	१७.३७०	७२	१८४	०.३८०
४२	१५४	०.६२०	७३	१८५	०.१८०
४३	१५५	०.४७०	७४	१८६	०.२४०
४४	१५६	३.६६०	७५	१८७	०.२८०
४५	१५७	४.२३०	७६	१८८	०.०३०
४६	१५८	३.३८०	७७	१८९	०.६२०
४७	१५९	८.१७०	७८	१९०	०.५९०
४८	१६०	८.६१०	७९	१९१	०.३७०
४९	१६१	२.९००	८०	१९२	०.०२०
५०	१६२	०.०३०	८१	१९३	०.४१०
५१	१६३	०.१७०	८२	१९४	८.०९०
५२	१६४	०.२६०	८३	१९५	२.६१०
५३	१६५	०.१२०	८४	१९६	२.७७०
५४	१६६	३.७२०	८५	१९७	२.३८०
५५	१६७	०.९४०	८६	१९८	०.६३०
५६	१६८	०.९७०	८७	१९९	०.४५०
५७	१६९	०.९१०	८८	२००	२.५८०
५८	१७०	१.७८०	८९	२०१	०.८२०
५९	१७१	१.९५०	९०	२०२	४.४९०
६०	१७२	१.२६०	९१	२०३	०.०८०
६१	१७३	०.९३०	९२	२०४	१.०६०
६२	१७४	१.०००	९३	२०५	१.७००
६३	१७५	०.८७०	९४	२०६	०.०३०
६४	१७६	०.८८०	९५	२०७	७.७७०
६५	१७७	२.४९०	९६	२०८	१३.०५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव तडवळे--चालू

वितरिका/एन-१४/१५१०५ मीटर--चालू

९७	२०९	३.२९०
९८	२१०	४.९१०
९९	२४०	१.९३०
१००	२४१	२.२३०
१०१	२४२	२.२२०
१०२	२४३	०.२३०
१०३	२४४	०.४७०
१०४	२४५	०.३६०
१०५	२४८	४.१९०
१०६	२४९	२.२५०
१०७	२५०	२.२६०
१०८	२५१	२.०००
१०९	२५२	०.०७०
११०	२५३	१.९००
१११	२५४	०.८४०
११२	२५५	०.६२०
११३	२५६	१.०५०
११४	२५७	१.०४०
११५	२५८	०.५१०
११६	२५९	०.२५०
११७	२६०	०.२६०
११८	२६१	०.९४०
११९	२६२	०.४७०
१२०	२६३	०.४५०
१२१	२६४	०.८००
१२२	२६५	०.४३०
१२३	२६६	०.३३०
१२४	२६७	०.१५०
१२५	२६८	०.१४०
१२६	२६९	१.३९०
१२७	२७०	२.३३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव तडवळे--चालू

वितरिका/एन-१४/१५१०५ मीटर--चालू

१२८	२७१	१.६३०
१२९	२७२	०.२१०
१३०	२७३	०.२२०
१३१	२७४	०.२१०
१३२	२७५	०.१९०
१३३	२७६	०.१७०
१३४	२७७	०.१००
१३५	२७८	०.४५०
१३६	२७९	०.४३०
१३७	२८०	१.२५०
१३८	२८१	०.११०
१३९	२८२	०.३८०
१४०	२८३	०.११०
१४१	२८४	०.०२०
१४२	२८५	०.३५०
१४३	२८६	०.६६०
१४४	२८७	०.६२०
१४५	२८८	०.५६०
१४६	२८९	०.१२०
१४७	२९०	०.१७०
१४८	२९१	०.१८०
१४९	२९२	०.१४०
१५०	२९३	०.१८०
१५१	२९४	०.१५०
१५२	२९५	०.२९०
१५३	३०४	०.०३०
१५४	३०५	०.६७०
१५५	३०६	०.५६०
१५६	३०७	०.०९०
१५७	३१०	०.२९०
१५८	३११-१	०.०१०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव तडवळे--चालू			गाव तडवळे--चालू		
वितरिका/एन-१४/१५१०५ मीटर--चालू			वितरिका/एन-१५/१५५३० मीटर--चालू		
१५९	३११-२	०.६६०	२४	१७	१.७५०
१६०	३१२	०.०१०	२५	१८-१	०.०६०
१६१	३१३	०.०१०	२६	१८-२-१	०.५००
१६२	३१४-१	०.०१०	२७	१८-२-२	०.१९०
१६३	३१४-२	०.०३०	२८	१९-१	०.०५०
एकूण	१६३	२१६.१९७	२९	१९-२	०.७७०
वितरिका/एन-१५/१५५३० मीटर			३०	२०-१	०.०४०
१	१	१.२३०	३१	२०-२	०.६१०
२	२	०.०५०	३२	२१-१	०.०६०
३	३	१.१००	३३	२१-२	३.९५०
४	४--१	०.०१०	३४	२२	१.४५०
५	४--२	०.१६०	३५	२३	१.४००
६	५	०.१८०	३६	२४	१.४२०
७	६	०.०५०	३७	२५	१.४२०
८	७	०.३४०	३८	२६	४.५५०
९	८	०.३४०	३९	२७	०.४७०
१०	९--१	०.०३०	४०	२८	०.४७०
११	९--२	०.२३०	४१	२९	३.५७०
१२	१०--१	०.०४०	४२	३०	०.३९०
१३	१०--२	०.१४०	४३	३१	०.३९०
१४	११--१	०.१४०	४४	३२	०.३९०
१५	११--२	०.२७०	४५	३३	०.५३०
१६	१२	०.०१०	४६	३४	०.०८०
१७	१३-१	०.०१०	४७	३५	०.७६०
१८	१३-२	०.१००	४८	३६	०.७४०
१९	१४-१	०.२५०	४९	३७	१.३८०
२०	१४-२	३.५२०	५०	३८	१.४१०
२१	१५-१	०.१९०	५१	३९	१.३२०
२२	१५-१	०.५६०	५२	४०	०.४२०
२३	१६	१.०१०	५३	४१	१.८७०
			५४	४२	१.०८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव तडवळे--चालू

वित्तिका/एन-१५/१५५३० मीटर--चालू

५५	४३	१.८६०
५६	४४	०.०३०
५७	४५	०.८८०
५८	४६	६.१००
५९	४७	६.०३०
६०	४८	२.८३०
६१	४९	३.५८०
६२	५०-१	३.०१०
६३	५०-२	३.०७०
६४	५१	१.८२०
६५	५२	२.६३०
६६	५३	४.२१०
६७	५४	१.५८०
६८	५५	३.९७०
६९	५६	३.४६५
७०	५७	५.९८०
७१	५८	१.१६०
७२	५९	०.८१०
७३	६०	०.८१०
७४	६१	०.८००
७५	६२	१.६१०
७६	६३	१.३१०
७७	६४	०.८७०
७८	६५	२.१८०
७९	६६	०.८७०
८०	६७	०.८७०
८१	६८	०.८८०
८२	६९	०.८६०
८३	७०	१.९५०
८४	८१	०.४६०
८५	८२	०.५४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव तडवळे--चालू

वित्तिका/एन-१५/१५५३० मीटर--चालू

८६	८३	०.५२५
८७	८४	०.५५०
८८	८५	०.३९५
८९	८६	०.४४५
९०	२८१	०.११०
९१	३६४	०.९२२
९२	३६५	०.५७०
९३	३७०	१.८४०
९४	३७२	२.१८०
९५	३७३	०.५००
९६	३७४	२.०२०
९७	३७५	३.५२०
९८	३७६	२.४८०
९९	३७७	२.४२०
१००	३७८-१	०.२७०
१०१	३७८-२	३.२२०
१०२	३७९-१	०.१९०
१०३	३७९-२	२.७२०
१०४	३८०	०.०५०
१०५	३८१	१.०५०
१०६	३८२	०.६७०
१०७	३८३-१	०.०५०
१०८	३८३-२	१.९२०
१०९	३८४-१	०.०८०
११०	३८४-२	०.५९०
१११	३८५-१	०.१७०
११२	३८५-२	३.१००
११३	३८६-१	०.०४०
११४	३८६-२	०.३४०
११५	३८७-१	०.५१०
११६	३८७-२	९.३६०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव तडवळे-चालू			गाव तडवळे-चालू		
वितरिका/एन-१५/१५५३० मीटर--चालू			वितरिका/एन-१५/१५५३० मीटर--चालू		
११७	३८८	२.०९०	१४८	४२१	३.२८०
११८	३८९	०.२४०	१४९	४२२	०.६१०
११९	३९०	०.९८०	१५०	४२३	१.२००
१२०	३९१	०.२४०	१५१	४२४	१.२१०
१२१	३९२	१.३६०	१५२	४२५	१.१४०
१२२	३९३	०.१४०	१५३	४२६	४.१३०
१२३	३९४	०.१५०	१५४	४२७	०.८३५
१२४	३९५	०.१८०	१५५	४६०	२.०००
१२५	३९६	०.१३०	१५६	४८१	०.२००
१२६	३९७	०.१४०	१५७	४८२	०.२००
१२७	३९८	२.०४०	१५८	४८३	०.५७०
१२८	३९९	०.२९०	१५९	४८४	०.२१०
१२९	४००	०.२५०	१६०	४८५	०.२२०
१३०	४०१	०.४९०	१६१	४८६	०.२००
१३१	४०२	०.२६०	१६२	४८७	१.२१०
१३२	४०३	०.१४०	१६३	४८८	०.२००
१३३	४०४	०.७४०	१६४	४८९	०.४५०
१३४	४०५	०.७९०	१६५	४९०	०.६५०
१३५	४०६	१.५८०	१६६	४९१	०.१५०
१३६	४०७	०.७००	१६७	४९२	०.१३०
१३७	४०८	०.८४०	१६८	४९३	०.४००
१३८	४०९	१.१००	१६९	४९४	०.८१०
१३९	४१०	१.२३०	१७०	४९५	०.१५०
१४०	४११	०.४१०	१७१	४९६	०.०२०
१४१	४१२	१.४२०	१७२	४९७	०.१२०
१४२	४१३	०.८१०	१७३	४९८	०.७४०
१४३	४१४	१.५३०	१७४	४९९	०.२२०
१४४	४१७	०.८४०	१७५	५००	०.१३०
१४५	४१८	०.८८०	१७६	५०१	०.३३०
१४६	४१९	१.४९०	१७७	५०२	०.७९०
१४७	४२०	१.४३०	१७८	५०३	०.१००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तडवळे--चालू

वित्तिका/एन-१५/१५५३० मीटर--चालू

१७९	५०४	०.५१०
१८०	५०५	०.१५०
१८१	५०६	०.२५०
१८२	५०७	०.५००
१८३	५०८	०.१५०
१८४	५०९	०.१४०
१८५	५१०	०.७६०
१८६	५११	०.४२०
१८७	५१२	०.२००
१८८	५१३	०.१४०
१८९	५१४	०.१४०
१९०	५१५	०.०२०
१९१	५१६	०.४१०
१९२	५१७	०.१४०
१९३	५३८	०.०९०
१९४	५३९	०.२५०
१९५	५५८	०.१७०
१९६	५५९	०.१६०
१९७	५६०	०.९८०
१९८	५६१	०.९५०
१९९	५६२	१.३९०
२००	५६५	०.१००
२०१	५६७	०.०७०
२०२	५६८	२.०००
२०३	५६९	२.५८०
२०४	५७०	०.०५०
२०५	५७१	०.०४०
२०६	५७२	०.०४०
२०७	५७३	०.०५०
२०८	५७४	०.३२०
२०९	६०५	१.३४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तडवळे--चालू

वित्तिका/एन-१५/१५५३० मीटर--चालू

२१०	६०६	१.८१०
२११	६०७	०.०३०
२१२	६०८	०.३४०
२१३	६०९	०.१५०
२१४	६१०	०.११०
२१५	६११	०.१००
२१६	६१२	०.१३०
२१७	६१३	०.०४०
२१८	६१४	०.४१०
२१९	६१५-१	१.६२०
२२०	६१५-२	०.०५०
२२१	६२१	०.०९०
२२२	६२२	०.२१०
२२३	६२३	०.१६०
२२४	६२४	०.१००
२२५	६२५	०.१००
२२६	६२६	०.११०
२२७	६२७	०.१२०
२२८	६२८	०.४९०
२२९	७२७	६.९५०
२३०	७६४	०.२१०
२३१	७७२	०.११०
२३२	७७३	०.०८०
२३३	७९७-१	०.०१०
२३४	७९७-२	१.२१०
२३५	८२२	०.५००
२३६	८४८	१.७२०
२३७	८८७	२.७२०
२३८	८८८	२.०६०
२३९	९०७	०.०८०
२४०	९१२	०.०५०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव तडवळे-चालू			गाव तडवळे-चालू		
वितरिका/एन-१५/१५५३० मीटर--चालू			वितरिका/एन-१५/१५५३० मीटर--चालू		
२४१	९१३	०.३३०	२७२	९४४	०.४५०
२४२	९१४	०.१६०	२७३	९४५	०.४५०
२४३	९१५	०.०८०	२७४	९४६	०.६००
२४४	९१६	०.२३०	२७५	९४७	०.४४०
२४५	९१७	०.०८०	२७६	९४८	०.७२०
२४६	९१८	०.२३०	२७७	९४९	०.२७०
२४७	९१९	०.१००	२७८	९५०	०.५६०
२४८	९२०	०.१२०	२७९	९५१	०.६१०
२४९	९२१	०.१५०	२८०	९५५	०.७८०
२५०	९२२	०.३४०	२८१	९५६	१.८४०
२५१	९२३	०.१३०	२८२	९५७	१.७४०
२५२	९२४	०.१३०	२८३	९५८	२.५४०
२५३	९२५	०.१००	२८४	९५९	१.१७०
२५४	९२६	०.१५०	२८५	९६०	०.८५०
२५५	९२७	०.१९०	२८६	९६१	०.८००
२५६	९२८	१.१८०	२८७	९६२	०.०८०
२५७	९२९	०.०५०	२८८	९६३	०.०२०
२५८	९३०	०.६८०	२८९	९६४	०.३५०
२५९	९३१	०.६७०	२९०	९६५	०.३२०
२६०	९३२	०.७९०	२९१	९६६	०.१८०
२६१	९३३	०.२५०	२९२	९६७	०.५००
२६२	९३४	०.२३०	२९३	९९६-१	०.१७०
२६३	९३५	०.४८०	२९४	९९६-२	०.६५०
२६४	९३६	०.३००	२९५	९९७-१	०.२००
२६५	९३७	०.०८०	२९६	९९७-२	०.१४०
२६६	९३८	०.१३०	एकूण	२९६	२६८.२४२
२६७	९३९	०.३५०			
२६८	९४०	०.१६०	वितरिका/एन-१६/१६११५ मीटर		
२६९	९४१	२.३१०	१	१६०	८.६१०
२७०	९४२	१.३५०	२	२१८	३.४६४
२७१	९४३	३.१००	३	२१९	३.९८४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तडवळे--चालू

वित्तिका/एन-१६/१६११५ मीटर--चालू

४	२२०	८.०००
५	२२१	०.०००
६	२२२	१.५४०
७	२२३	०.८४०
८	२२४	१.७६०
९	२२५	०.१७०
१०	२२६	१०.९५०
११	२२७	०.६७०
१२	२२८	०.२००
१३	२२९	०.५९०
१४	२३०	०.९१०
१५	२३१	०.१००
१६	२३२	०.८६०
१७	२३३	०.८८०
१८	२३४	३.०४०
१९	२३५	०.९१०
२०	२३६	०.३७०
२१	२३७	०.२१०
२२	२३८	०.०८०
२३	२३९	०.६७०
२४	२७०	२.३३०
२५	२९६	१.११०
२६	२९७	०.७६०
२७	२९८	०.४००
२८	२९९	२.३००
२९	३००	०.१२०
३०	३०१	०.१६०
३१	३०२	०.१४०
३२	३०३	०.१५०
३३	३०८	०.१२०
३४	३०९	०.२००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव तडवळे--चालू

वित्तिका/एन-१६/१६११५ मीटर--चालू

३५	३१५-१	०.०२०
३६	३१५-२	०.१२०
३७	३१६	०.१७०
३८	३१७	२.४१०
३९	३१८	१.२६०
४०	३१९	०.२४०
४१	३२०	२.०२०
४२	३२१	०.७७०
४३	३२२	०.३८०
४४	३२३-१	०.६००
४५	३२३-२	१.९२०
४६	३२४-१	०.०७०
४७	३२४-२	०.०१०
४८	३२५-१	०.०१०
४९	३२५-२	११.३७०
५०	३२६	४.६०८
५१	३२८	१.९५०
५२	३२९	१.९२०
५३	३३०	१.८५०
५४	३३१	०.८०८
५५	३३२	३.२४०
५६	३३३	०.१३०
५७	३३४	३.७३०
५८	३३५	१.१६०
५९	३३६	१.४५०
६०	३३७	०.०४०
६१	३३८	६.१९०
६२	३३९	०.८३०
६३	३४०	०.९३०
६४	३४१	०.२४०
६५	३४२	०.४६०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव तडवळे--चालू			गाव आटपाडी--चालू		
वितरिका/एन-१६/१६११५ मीटर--चालू			वितरिका/एन-१६/१६११५ मीटर--चालू		
६६	३४३	०.३२०	८	६--२	६.०५०
६७	३४६	०.४१०	९	७	०.४४०
६८	३४७	०.१५०	१०	८	०.१४०
६९	३४८	०.६३०	११	९	०.६४०
७०	३४९	०.१७०	१२	२५८४	०.४०५
७१	३५०	१.९८०	१३	२५९०	७.७८४
७२	३५१	०.४१०	१४	२५९१	४.२४५
७३	३५२	३.४२०	१५	२५९२	०.३४०
७४	३५३	०.७९०	१६	२५९३	०.०६०
७५	३५४	१.५९०	१७	२५९४	६.५४५
७६	३५५	०.२७०	१८	२५९६	३.२९०
७७	३५६	०.९०५	१९	२५९७/२५९८/१	०.८००
७८	३५८	०.९२२	२०	२५९७/२५९८/२	०.८५०
७९	३७०	१.८४०	२१	२५९७/२५९८/३	१.६८०
८०	३७१	०.३१०	२२	२५९७/२५९८/४	३.२५०
८१	३७२	१.०९०	२३	२५९७/२५९८/५	०.८००
८२	३७४	१.०१०	२४	२५९७/२५९८/६	०.८५०
८३	३७५	२.८१६	२५	२५९७/२५९८/७	२.७५०
८४	३७६	१.९८४	२६	२५९७/२५९८/८	०.४१०
८५	३७७	१.९३६	२७	२५९८/२५९९/९	४.६८०
एकूण	८५	१३०.४५७	२८	२६०१	७.६५०
गाव आटपाडी			२९	२६०३-१	५.२४०
१	१	०.१५०	३०	२६०३-२	४.८५०
२	१--१	०.०२०	३१	२६०४	७.८८०
३	२	०.०९०	३२	२६०५	१५.६४०
४	३	०.०७०	३३	२६०६	१३.९५०
५	४	०.१५०	३४	२६०७	११.५२०
६	५	०.०६०	३५	२६०८	२.४८०
७	६--१	१०.०५०	एकूण	३५	१२५.८०९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव तडवळे

वितरिका/एन-१७/१६८८२ मीटर

१	३२६	१.१५२
२	३३२	३.२४०
३	३५७	३.९६०
४	३५८	२.२४०
५	३५९	३.२१०
६	३६०	१.१५०
७	३६१	२.६३०
८	३६२	२.६२०
९	३६४	३.६८८
१०	३७०	१.८४०
११	४२७	०.८३५
१२	४३१	०.५३६
१३	४३२	०.५३६
१४	४३३	१.१७२
१५	४३४	०.७९०
१६	४३५	०.६७०
एकूण	१६	३०.२६९

गाव लेंगरेवाडी

१	५१८	४.०७०
२	५१९	३४.६१०
एकूण	२	३८.६८०

गाव तडवळे

वितरिका/एन-३३/१६०० मीटर

१	२११	६.२९०
२	२१२	५.८१०
३	२१३	११.२१०
४	२१४	१९.८९०
५	२१५	१०.४१०
६	२१६-१	३.५७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव तडवळे--चालू

वितरिका/एन-३३/१६०० मीटर--चालू

७	२१६-२	२.२००
८	२१७	०.१७०
एकूण	८	५९.५५०

गाव आटपाडी

१	२६०९	०.२५०
२	२६१०	४.७२०
३	२६११	०.३९०
४	२६१२	०.१८०
५	२६१३	०.१६०
६	२६१४	१.१८०
७	२६१५	११.५००
८	२६१६	०.४९०
९	२६१७	२.५५०
१०	२६१८	३.२५०
११	२६१९	५.८१०
१२	२६२०	८.५१०
१३	२६२१	२.९००
१४	२६२२	३७.३१०
१५	२६२३	१४.०४०
१६	२६२४	२.४९०
१७	२६२५	०.७९०
१८	२६२६	०.५२०
१९	२६२८	३.१४०
२०	२६३१-१	६.३२०
२१	२६३१-२	२.८८०
२२	२६३१-३	१.३१०
२३	२६३१-४	१.३१०
२४	२६३१-५	०.४००
२५	२६३१-६	०.४८०
२६	२६३१-७	०.७९०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
		हेक्टर

गाव आटपाडी--चालू		
वितरिका/एन-३३/१६०० मीटर--चालू		
२७	२६३१-८	०.४२०
२८	२६३१-९	०.७२०
२९	२६३१-१०	०.६४०
३०	२६३१-११	०.४२०
३१	२६३१-१२	०.६८०
३२	२६३१-१३	०.५४०
३३	२६३१-१४	१.३७०
३४	२६३१-१५	१.४७०
३५	२६३१-१६	१.२००
३६	२६३१-१७	७.३७०
३७	२६३१-१८	११.४१०
३८	२६३१-१९	३.८७०
३९	२६३४	२२.०९०
४०	२६३५	९.०९०
४१	३१११	०.११०
४२	३११२	०.०८०
एकूण	४२	१७५.१५

गावनिहाय क्षेत्र		
कालवा खरसुंडी वितरिका		
विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
गाव तडवळे		
एन- १४	१६३	२१६.१९७
एन- १५	२९६	२६८.२४२
एन- १६	८५	१३०.४५७
एन- १७	१६	३०.२६९
एन- ३३	८	५९.५५
एकूण	५६८	७०४.७१५

गावनिहाय क्षेत्र--चालू		
विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
गाव आटपाडी		
एन- १६	३५	१२५.८०९
एन- ३३	४२	१७५.१५
एकूण	७७	३००.९५९
गाव लेंगरेवाडी		
एन- १७	२	३८.६८०
एकूण	२	३८.६८०
एकूणात	६४७	१०४४.३५

इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,
कार्यकारी अभियंता,
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,
क्रमांक १, जिल्हा सांगली.

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (८)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users

Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation Scheme.

Area Notified : 1044.35 Ha.

No. of Villages : 3-Tadwale, Atpadi,
Lengarewadi, taluka Atpadi, district Sangli.

Description of area notified : Command of DO
N-14 to N-17, N-33 (Ch. 15105 to 17580) of
Kharsundi Dy. of Ghanand Hivatad Canal of
WUA No. 8, Area 1044.35 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 8, Tadawale,
taluka Aatpadi, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Atpadi

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)
Gat Nos.	Area
1	2
	3
	(Ha.)
Tadwale	568
Atpadi	77
Lengarewadi	2
Grand Total	672
	1044.35

Schedule-B

District Sangli, taluka Atpadi

Sr. No.	Delineated Area
Gat No.	Area
1	2
	3
	(CCA)
	H. A.

Village Tadwale

Dy./N-14/Ch. 15105 mtrs.

1	56	3.465
2	78	1.304

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area
Gat No.	Area
1	2
	3
	(CCA)
	H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-14/Ch. 15105 mtrs.—contd.

3	79	1.088
4	80	0.960
5	82	0.545
6	83	0.525
7	85	0.395
8	86	0.445
9	90	2.020
10	91	0.920
11	92	0.230
12	93	0.540
13	94	0.240
14	95	1.040
15	96	0.015
16	97	2.515
17	129	0.400
18	130	0.020
19	131	3.560
20	132	3.090
21	133	0.330
22	134	0.180
23	135	1.640
24	136	3.440
25	137	0.410
26	138	0.050
27	139	1.420
28	140	0.630
29	141	0.560
30	142	1.040
31	143	0.140
32	144	1.250
33	145	0.080
34	146	1.180
35	147	1.720
36	148	0.560
37	149	0.900
38	150	0.900
39	151	0.160

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-14/Ch. 151o5 mtrs.—contd.

40	152	1.870
41	153	17.370
42	154	0.620
43	155	0.470
44	156	3.660
45	157	4.230
46	158	3.380
47	159	8.170
48	160	8.610
49	161	2.900
50	162	0.030
51	163	0.170
52	164	0.260
53	165	0.120
54	166	3.720
55	167	0.940
56	168	0.970
57	169	0.910
58	170	1.780
59	171	1.950
60	172	1.260
61	173	0.930
62	174	1.000
63	175	0.870
64	176	0.880
65	177	2.490
66	178	1.650
67	179	0.350
68	180	0.500
69	181	0.300
70	182	0.310
71	183	0.410
72	184	0.380
73	185	0.180
74	186	0.240
75	187	0.280
76	188	0.030

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-14/Ch. 151o5 mtrs.—contd.

77	189	0.620
78	190	0.590
79	191	0.370
80	192	0.020
81	193	0.410
82	194	8.090
83	195	2.610
84	196	2.770
85	197	2.380
86	198	0.630
87	199	0.450
88	200	2.580
89	201	0.820
90	202	4.490
91	203	0.080
92	204	1.060
93	205	1.700
94	206	0.030
95	207	7.770
96	208	13.050
97	209	3.290
98	210	4.910
99	240	1.930
100	241	2.230
101	242	2.220
102	243	0.230
103	244	0.470
104	245	0.360
105	248	4.190
106	249	2.250
107	250	2.260
108	251	2.000
109	252	0.070
110	253	1.900
111	254	0.840
112	255	0.620
113	256	1.050

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.**Dy./N-14/Ch. 151o5 mtrs.—contd.**

114	257	1.040
115	258	0.510
116	259	0.250
117	260	0.260
118	261	0.940
119	262	0.470
120	263	0.450
121	264	0.800
122	265	0.430
123	266	0.330
124	267	0.150
125	268	0.140
126	269	1.390
127	270	2.330
128	271	1.630
129	272	0.210
130	273	0.220
131	274	0.210
132	275	0.190
133	276	0.170
134	277	0.100
135	278	0.450
136	279	0.430
137	280	1.250
138	281	0.110
139	282	0.380
140	283	0.110
141	284	0.020
142	285	0.350
143	286	0.660
144	287	0.620
145	288	0.560
146	289	0.120
147	290	0.170
148	291	0.180
149	292	0.140
150	293	0.180

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.**Dy./N-14/Ch. 151o5 mtrs.—contd.**

151	294	0.150
152	295	0.290
153	304	0.030
154	305	0.670
155	306	0.560
156	307	0.090
157	310	0.290
158	311-1	0.010
159	311-2	0.660
160	312	0.010
161	313	0.010
162	314-1	0.010
163	314-2	0.030

Total	163	216.197
--------------	------------	----------------

Dy./N-15/Ch. 15530 mtrs.

1	1	1.230
2	2	0.050
3	3	1.100
4	4--1	0.010
5	4--2	0.160
6	5	0.180
7	6	0.050
8	7	0.340
9	8	0.340
10	9--1	0.030
11	9--2	0.230
12	10--1	0.040
13	10--2	0.140
14	11--1	0.140
15	11--2	0.270
16	12	0.010
17	13-1	0.010
18	13-2	0.100
19	14-1	0.250
20	14-2	3.520
21	15-1	0.190

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-15/Ch. 15530 mtrs.—contd.

22	15-1	0.560
23	16	1.010
24	17	1.750
25	18-1	0.060
26	18-2-1	0.500
27	18-2-2	0.190
28	19-1	0.050
29	19-2	0.770
30	20-1	0.040
31	20-2	0.610
32	21-1	0.060
33	21-2	3.950
34	22	1.450
35	23	1.400
36	24	1.420
37	25	1.420
38	26	4.550
39	27	0.470
40	28	0.470
41	29	3.570
42	30	0.390
43	31	0.390
44	32	0.390
45	33	0.530
46	34	0.080
47	35	0.760
48	36	0.740
49	37	1.380
50	38	1.410
51	39	1.320
52	40	0.420
53	41	1.870
54	42	1.080
55	43	1.860
56	44	0.030
57	45	0.880
58	46	6.100

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-15/Ch. 15530 mtrs.—contd.

59	47	6.030
60	48	2.830
61	49	3.580
62	50-1	3.010
63	50-2	3.070
64	51	1.820
65	52	2.630
66	53	4.210
67	54	1.580
68	55	3.970
69	56	3.465
70	57	5.980
71	58	1.160
72	59	0.810
73	60	0.810
74	61	0.800
75	62	1.610
76	63	1.310
77	64	0.870
78	65	2.180
79	66	0.870
80	67	0.870
81	68	0.880
82	69	0.860
83	70	1.950
84	81	0.460
85	82	0.545
86	83	0.525
87	84	0.550
88	85	0.395
89	86	0.445
90	281	0.110
91	364	0.922
92	365	0.570
93	370	1.840
94	372	2.180
95	373	0.500

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.**Dy./N-15/Ch. 15530 mtrs.—contd.**

96	374	2.020
97	375	3.520
98	376	2.480
99	377	2.420
100	378-1	0.270
101	378-2	3.220
102	379-1	0.190
103	379-2	2.720
104	380	0.050
105	381	1.050
106	382	0.670
107	383-1	0.050
108	383-2	1.920
109	384-1	0.080
110	384-2	0.590
111	385-1	0.170
112	385-2	3.100
113	386-1	0.040
114	386-2	0.340
115	387-1	0.510
116	387-2	9.360
117	388	2.090
118	389	0.240
119	390	0.980
120	391	0.240
121	392	1.360
122	393	0.140
123	394	0.150
124	395	0.180
125	396	0.130
126	397	0.140
127	398	2.040
128	399	0.290
129	400	0.250
130	401	0.490
131	402	0.260
132	403	0.140

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.**Dy./N-15/Ch. 15530 mtrs.—contd.**

133	404	0.740
134	405	0.790
135	406	1.580
136	407	0.700
137	408	0.840
138	409	1.100
139	410	1.230
140	411	0.410
141	412	1.420
142	413	0.810
143	414	1.530
144	417	0.840
145	418	0.880
146	419	1.490
147	420	1.430
148	421	3.280
149	422	0.610
150	423	1.200
151	424	1.210
152	425	1.140
153	426	4.130
154	427	0.835
155	460	2.000
156	481	0.200
157	482	0.200
158	483	0.570
159	484	0.210
160	485	0.220
161	486	0.200
162	487	1.210
163	488	0.200
164	489	0.450
165	490	0.650
166	491	0.150
167	492	0.130
168	493	0.400
169	494	0.810

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.

Dy./N-15/Ch. 15530 mtrs.—contd.

170	495	0.150
171	496	0.020
172	497	0.120
173	498	0.740
174	499	0.220
175	500	0.130
176	501	0.330
177	502	0.790
178	503	0.100
179	504	0.510
180	505	0.150
181	506	0.250
182	507	0.500
183	508	0.150
184	509	0.140
185	510	0.760
186	511	0.420
187	512	0.200
188	513	0.140
189	514	0.140
190	515	0.020
191	516	0.410
192	517	0.140
193	538	0.090
194	539	0.250
195	558	0.170
196	559	0.160
197	560	0.980
198	561	0.950
199	562	1.390
200	565	0.100
201	567	0.070
202	568	2.000
203	569	2.580
204	570	0.050
205	571	0.040
206	572	0.040

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.

Dy./N-15/Ch. 15530 mtrs.—contd.

207	573	0.050
208	574	0.320
209	605	1.340
210	606	1.810
211	607	0.030
212	608	0.340
213	609	0.150
214	610	0.110
215	611	0.100
216	612	0.130
217	613	0.040
218	614	0.410
219	615-1	1.620
220	615-2	0.050
221	621	0.090
222	622	0.210
223	623	0.160
224	624	0.100
225	625	0.100
226	626	0.110
227	627	0.120
228	628	0.490
229	727	6.950
230	764	0.210
231	772	0.110
232	773	0.080
233	797-1	0.010
234	797-2	1.210
235	822	0.500
236	848	1.720
237	887	2.720
238	888	2.060
239	907	0.080
240	912	0.050
241	913	0.330
242	914	0.160
243	915	0.080

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.**Dy./N-15/Ch. 15530 mtrs.—contd.**

244	916	0.230
245	917	0.080
246	918	0.230
247	919	0.100
248	920	0.120
249	921	0.150
250	922	0.340
251	923	0.130
252	924	0.130
253	925	0.100
254	926	0.150
255	927	0.190
256	928	1.180
257	929	0.050
258	930	0.680
259	931	0.670
260	932	0.790
261	933	0.250
262	934	0.230
263	935	0.480
264	936	0.300
265	937	0.080
266	938	0.130
267	939	0.350
268	940	0.160
269	941	2.310
270	942	1.350
271	943	3.100
272	944	0.450
273	945	0.450
274	946	0.600
275	947	0.440
276	948	0.720
277	949	0.270
278	950	0.560
279	951	0.610
280	955	0.780

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.**Dy./N-15/Ch. 15530 mtrs.—contd.**

281	956	1.840
282	957	1.740
283	958	2.540
284	959	1.170
285	960	0.850
286	961	0.800
287	962	0.080
288	963	0.020
289	964	0.350
290	965	0.320
291	966	0.180
292	967	0.500
293	996-1	0.170
294	996-2	0.650
295	997-1	0.200
296	997-2	0.140
Total	296	268.242

Dy./N-16/Ch. 16115 mtrs.

1	160	8.610
2	218	3.464
3	219	3.984
4	220	8.000
5	221	0.000
6	222	1.540
7	223	0.840
8	224	1.760
9	225	0.170
10	226	10.950
11	227	0.670
12	228	0.200
13	229	0.590
14	230	0.910
15	231	0.100
16	232	0.860
17	233	0.880
18	234	3.040

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-16/Ch. 16115 mtrs.—contd.

19	235	0.910
20	236	0.370
21	237	0.210
22	238	0.080
23	239	0.670
24	270	2.330
25	296	1.110
26	297	0.760
27	298	0.400
28	299	2.300
29	300	0.120
30	301	0.160
31	302	0.140
32	303	0.150
33	308	0.120
34	309	0.200
35	315-1	0.020
36	315-2	0.120
37	316	0.170
38	317	2.410
39	318	1.260
40	319	0.240
41	320	2.020
42	321	0.770
43	322	0.380
44	323-1	0.600
45	323-2	1.920
46	324-1	0.070
47	324-2	0.010
48	325-1	0.010
49	325-2	11.370
50	326	4.608
51	328	1.950
52	329	1.920
53	330	1.850
54	331	0.808
55	332	3.240

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-16/Ch. 16115 mtrs.—contd.

56	333	0.130
57	334	3.730
58	335	1.160
59	336	1.450
60	337	0.040
61	338	6.190
62	339	0.830
63	340	0.930
64	341	0.240
65	342	0.460
66	343	0.320
67	346	0.410
68	347	0.150
69	348	0.630
70	349	0.170
71	350	1.980
72	351	0.410
73	352	3.420
74	353	0.790
75	354	1.590
76	355	0.270
77	356	0.905
78	364	0.922
79	370	1.840
80	371	0.310
81	372	1.090
82	374	1.010
83	375	2.816
84	376	1.984
85	377	1.936
Total	85	130.457

Village Atpadi

1	1	0.150
2	1--1	0.020
3	2	0.090
4	3	0.070

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Atpadi—contd.**Dy./N-16/Ch. 16115 mtrs.—contd.**

5	4	0.150
6	5	0.060
7	6--1	10.050
8	6--2	6.050
9	7	0.440
10	8	0.140
11	9	0.640
12	2584	0.405
13	2590	7.784
14	2591	4.245
15	2592	0.340
16	2593	0.060
17	2594	6.545
18	2596	3.290
19	2597/2598/1	0.800
20	2597/2598/2	0.850
21	2597/2598/3	1.680
22	2597/2598/4	3.250
23	2597/2598/5	0.800
24	2597/2598/6	0.850
25	2597/2598/7	2.750
26	2597/2598/8	0.410
27	2598/2599/9	4.680
28	2601	7.650
29	2603-1	5.240
30	2603-2	4.850
31	2604	7.880
32	2605	15.640
33	2606	13.950
34	2607	11.520
35	2608	2.480
Total	35	125.809

Village Tadwale**Dy./N-17/Ch. 16882 mtrs.**

1	326	1.152
2	332	3.240

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.**Dy./N-17/Ch. 16882 mtrs.—contd.**

3	357	3.960
4	358	2.240
5	359	3.210
6	360	1.150
7	361	2.630
8	362	2.620
9	364	3.688
10	370	1.840
11	427	0.835
12	431	0.536
13	432	0.536
14	433	1.172
15	434	0.790
16	435	0.670
Total	16	30.269

Village Lengrewadi

1	518	4.070
2	519	34.610
Total	2	38.680

Village Tadwale**Dy./N-33/Ch. 1600 mtrs.**

1	211	6.290
2	212	5.810
3	213	11.210
4	214	19.890
5	215	10.410
6	216-1	3.570
7	216-2	2.200
8	217	0.170
Total	8	59.550

Village Atpadi

1	2609	0.250
2	2610	4.720
3	2611	0.390

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

Village Atpadi—contd.**Dy./N-33/Ch. 1600 mtrs.—contd.**

4	2612	0.180
5	2613	0.160
6	2614	1.180
7	2615	11.500
8	2616	0.490
9	2617	2.550
10	2618	3.250
11	2619	5.810
12	2620	8.510
13	2621	2.900
14	2622	37.310
15	2623	14.040
16	2624	2.490
17	2625	0.790
18	2626	0.520
19	2628	3.140
20	2631-1	6.320
21	2631-2	2.880
22	2631-3	1.310
23	2631-4	1.310
24	2631-5	0.400
25	2631-6	0.480
26	2631-7	0.790
27	2631-8	0.420
28	2631-9	0.720
29	2631-10	0.640
30	2631-11	0.420
31	2631-12	0.680
32	2631-13	0.540
33	2631-14	1.370
34	2631-15	1.470
35	2631-16	1.200
36	2631-17	7.370
37	2631-18	11.410

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

Village Atpadi—contd.**Dy./N-33/Ch. 1600 mtrs.—contd.**

38	2631-19	3.870
39	2634	22.090
40	2635	9.090
41	3111	0.110
42	3112	0.080
Total	42	175.15

Villagewise Abstract**Canal Kharsundi Dy.**

Outlet	Gat No.	Area
1	2	3 (CCA)

Village Tadwale

N- 14	163	216.197
N- 15	296	268.242
N- 16	85	130.457
N- 17	16	30.269
N- 33	8	59.55
Total	568	704.715

Village Atpadi

N- 16	35	125.809
N- 33	42	175.15
Total	77	300.959

Village Lengarewadi

N- 17	2	38.680
Total	2	38.680

Grand Total**647****1044.35****Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,**Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (९)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली

उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९,
खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ८०१.६७ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील

घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका वरील
विमोचक क्रमांक एन-३४ ते एन-३८, वरील लाभक्षेत्रामधील
पाणीवापर संस्था क्रमांक ९, क्षेत्र ८०१.६७ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : ४-लेंगरेवाडी, आटपाडी, मासाळवाडी,

माडगुळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक ९, लेंगरेवाडी, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
लेंगरेवाडी	२०४	३६४.१०	
आटपाडी	५८	१४५.६७६	
मासाळवाडी	३३	९७.७९०	
माडगुळे	९१	१९४.१००	
एकूण	३८६	८०१.६७	

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव लेंगरेवाडी

वितरिका/एन-३४/३८५० मीटर

१	३६९	०.९२०
२	३७०	०.१५०
३	३७१	०.५००
४	३७२	०.२१०
५	३७३	०.१६०
६	३७४	०.२७०
७	३७५	०.१६०
८	३७६	०.१५०
९	३७७	०.९१०
१०	३७८	०.३३०
११	३७९	०.३५०
१२	३८०	०.८५०
१३	३८१	०.६५०
१४	३८२	०.१७०
१५	३८३	०.४७०
१६	३८५	३.३८०
१७	३८६	४.८८०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव लेंगरेवाडी--चालू			गाव लेंगरेवाडी--चालू		
वितरिका/एन-३४/३८५० मीटर--चालू			वितरिका/एन-३४/३८५० मीटर--चालू		
१८	३८७	०.०४०	४९	५३२	८.६००
१९	३८८	१.६९०	५०	५३३	०.६८०
२०	३८९	०.९१०	५१	५३६	४.३७०
२१	३९०	१.०४०	५२	५३७	०.२९०
२२	३९१	०.६४०	५३	५३८	०.७३०
२३	३९२	०.७७०	५४	५४३	०.९३०
२४	३९३	०.०७०	५५	५५०	८.४९०
२५	३९४	०.०१०	५६	५५१	१३.३७०
२६	३९५	०.०२०	५७	५५३	४.५९०
२७	३९६	१.१२०	५८	५५४	८.६५०
२८	३९७	१.९९०	५९	५५५	२.५८०
२९	३९८	१.९८०	६०	५५६	०.२२०
३०	३९९	०.६९०	६१	५५७	०.६२०
३१	४००	०.०५०	६२	५५८	०.२८०
३२	४११	१.५७०	६३	५५९	०.०३०
३३	४१२	१.४८०	६४	५६०	७.६९०
३४	४१३	०.८८०	६५	५६१	५.१८०
३५	४१४	०.०१०	६६	५६२	१.६००
३६	४१५	१.२१०	६७	५६३	०.३७०
३७	४१६	३.७९०	६८	५६४	०.५४०
३८	४१७	०.०२०	६९	५६५	०.५६०
३९	४१८	१.९८०	७०	५६६	०.५२०
४०	४१९	०.०२०	७१	५६७	०.३००
४१	४२०	१.६५०	७२	५६८	०.०३०
४२	५२५	१.६२०	७३	५६९	१.३२०
४३	५२६	३.१६०	७४	५७०	१.०८०
४४	५२७	०.८६०	७५	५७१	२.२९०
४५	५२८	३.६००	७६	५७२	०.०२०
४६	५२९	२.७५०	७७	५७३	०.८१०
४७	५३०	२.८९०	७८	५७४	२.५७०
४८	५३१	९.८७०	७९	५७५	०.५८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव लेंगरेवाडी--चालू

वितरिका/एन-३४/३८५० मीटर--चालू

८०	५७६	०.०२०
८१	५७७	०.०२०
८२	५७८	०.५५०
८३	५७९	०.४४०
८४	५८०	०.३५०
८५	५८१	०.८५०
८६	५८२	०.३१०
८७	५८३	२.५६०
८८	५८४	२.१२०
८९	५८५	२.६८०
९०	५८६	२.४४०
९१	५८७	१.८६०
९२	५८८	०.०५०
९३	५८९	४.७९०
९४	५९०	७.६३०
९५	५९१	३.८९५
९६	५९२	४.४७०
९७	५९४	१.५१०
९८	५९५	०.७९०
९९	५९६	०.३७०
१००	५९७	५.३१०
१०१	५९८	२.५५०
१०२	५९९	०.३२०
१०३	६००	०.२७०
१०४	६०१	२.०३०
१०५	६०२	०.५६०
१०६	६०३	०.६१०
१०७	६०४	१.७८०
१०८	६०५	०.९५०
१०९	६०६	१.३९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव लेंगरेवाडी--चालू

वितरिका/एन-३४/३८५० मीटर--चालू

११०	६०७	२.१४०
१११	६०८	१.३१०
एकूण	१११	१९९.७०५

गाव आटपाडी

१	२५९१	४.२४५
२	२५९२	०.३४०
३	२५९४	६.५४५
एकूण	३	११.१३०

वितरिका/एन-३५/५६२० मीटर

१	२५३८	९.८६०
२	२५३९	९.४१०
३	२५४०	११.४८०
४	२५४१	८.८००
५	२५४२	५.१५०
६	२५४३	०.१७०
७	२५४४	०.१८०
८	२५४५	०.२१०
९	२५४६	०.०८०
१०	२५४७	०.२५०
११	२५४८	३.८००
१२	२५४९	०.३३०
१३	२५५०	३.९५०
१४	२५५१	०.२५०
१५	२५५२	०.६४०
१६	२५५३	०.३१०
१७	२५५४	३.५९०
१८	२५५५	०.३१०
१९	२५५६	०.५४०
२०	२५५७	०.२१०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव आटपाडी--चालू			गाव आटपाडी--चालू		
वितरिका/एन-३५/५६२० मीटर--चालू			वितरिका/एन-३५/५६२० मीटर--चालू		
२१	२५५८	०.४४०	५२	२५८७	०.६९०
२२	२५५९	६.७४०	५३	२५८८	०.८१०
२३	२५६०	२.८५०	५४	२५८९	०.७३०
२४	२५६१	३.८४०	५५	२५९०	१.९४६
२५	२५६२	१.३७०	एकूण	५५	१३४.५४६
२६	२५६३	०.४००			
२७	२५६४	०.४५०	गाव मासाळवाडी		
२८	२५६५	०.११०	वितरिका/एन-३६/६३२५ मीटर		
२९	२५६६	०.०४०	१	१२३	०.५९०
३०	२५६७	०.२९०	२	१२४	०.२००
३१	२५६८	०.४४०	३	१२५	०.०३०
३२	२५६९	०.४४०	४	१२६	०.०३०
३३	२५७०	०.२४०	५	१२७	१.३५०
३४	२५७१	०.९३०	६	१२८	२.३३०
३५	२५७२	५.१५०	७	१२९	०.५१०
३६	२५७३-१	७.४८०	८	१३०	०.१६०
३७	२५७३-२	१४.२८०	९	१३१	०.०३०
३८	२५७३-३	८.३५०	१०	१३२	३.९१०
३९	२५७४	४.०६०	११	१३३	३.५१०
४०	२५७५	३.६४०	१२	१३४	२.०००
४१	२५७६	०.५४०	१३	१३५	१.६७०
४२	२५७७	०.२२०	१४	१३६	४.९९०
४३	२५७८	०.२१०	१५	१३७	२.८७०
४४	२५७९	०.०८०	१६	१३८	१.३३०
४५	२५८०	०.३९०	१७	१३९	१.०९०
४६	२५८१	०.५३०	१८	१४०	८.९८०
४७	२५८२	१.७५०	१९	१४१	०.४३०
४८	२५८३	१.१६०	२०	१४२	१.३३०
४९	२५८४	०.८१०	२१	१४३	०.७९०
५०	२५८५	२.६६०	२२	१४४	०.०४०
५१	२५८६	०.९६०	२३	१४५	२.०००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव मासाळवाडी--चालू

वितरिका/एन-३६/६३२५ मीटर--चालू

२४	१४६	०.०९०
२५	१४७	०.०८०
२६	१४८	२.९००
२७	१४९	२.८२०
२८	१५०	०.०४०
२९	१५१	२३.५४०
३०	१५२	४.४००
३१	१५३	२.०५०
३२	१५४	२१.५४०
३३	१५५	०.१६०
एकूण	३३	९७.७९०

गाव लेंगरेवाडी

१	५९१	३.८९५
२	५९२	४.४७०
३	६१०	५.४२०
४	६१३	३.५७०
५	६१४	११.१२०
६	६१७	३.१४०
७	६१९	२.३९०
८	६२०	५.६५०
९	६२३	२.९९०
१०	६४०	८.३००
एकूण	१०	५०.९४५

वितरिका/एन-३७/७२०० मीटर

१	१	०.९८०
२	२	०.९७०
३	३	१.४९०
४	४	०.३९०
५	५	०.७९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लेंगरेवाडी--चालू

वितरिका/एन-३७/७२०० मीटर--चालू

६	६	०.७००
७	७	०.७००
८	८	२.२९०
९	९	०.१५०
१०	१०	०.५९०
११	११	०.०६०
१२	१२	०.०६०
१३	१३	०.५१०
१४	१४	०.३१०
१५	१५	०.४५०
१६	१६	०.६२०
१७	१७	०.६५०
१८	१८	०.५००
१९	१९	१.१६०
२०	२०	०.६१०
२१	२६	१.९००
२२	२७	०.०६०
२३	२८	१.९३०
२४	२९	१.६२०
२५	३०	२.२६०
२६	३१	०.६६०
२७	३२	०.५६०
२८	३३	१.१२०
२९	३४	०.५१०
३०	३५	०.५१०
३१	३६	०.४००
३२	३७	०.०६०
३३	३८	०.४१०
३४	३९	०.५७०
३५	४०	०.०९०
३६	४१	०.४२०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव लेंगरेवाडी-चालू			गाव माडगुळे-चालू		
वितरिका/एन-३७/७२०० मीटर--चालू			वितरिका/एन-३७/७२०० मीटर--चालू		
३७	४२	०.३८०	९	७४३	१.३५०
३८	४३	०.३५०	१०	७४४	१.३६०
३९	४४	०.१४०	११	७४५	४.१७०
४०	४५	१.६८०	१२	७४६	१.४००
४१	४६	१.७५०	१३	७४७	३.०००
४२	४७	३.८७०	१४	७५०	१.७१०
४३	४८	१.४५०	१५	७५१	१.२९०
४४	४९	१.२७०	१६	७५२	०.२९०
४५	५०	०.५६०	१७	७५३	०.५८०
४६	५१	०.७७०	१८	७५४	४.६९०
४७	५२	३.३१०	१९	७५५	०.६७०
४८	५३	०.४६०	२०	७५६	०.८६०
४९	५४	६.२८०	२१	७५७	०.०५०
५०	५५	२.४४०	२२	७५८	१.४७०
५१	५६	३.५९०	२३	७५९	०.८१०
५२	५७	२.०९०	२४	७६०	१.०३०
५३	५८	१.७५०	२५	७६१	३.७५०
५४	५९	०.५७०	२६	७६२	३.५१०
५५	६०	१.५३०	२७	७६३	४.८१०
५६	६१	६.५००	२८	७६४-१	०.०९०
एकूण	५६	६७.८००	२९	७६४-२	२.७१०
	गाव माडगुळे		३०	७६५	०.१७०
१	७३०	२.८१०	३१	७६६	०.५६०
२	७३१	३.२१०	३२	७६७	०.५००
३	७३२	१.६३०	३३	७६८	०.३७०
४	७३७	१.७३०	३४	७६९	०.९००
५	७३८	३.५८०	३५	७७०	०.२४०
६	७३९	०.०२०	३६	७७१	०.०२०
७	७४१	६.१२०	३७	७७२	४.४९०
८	७४२	१.१४०	३८	७७३	३.०१०
			३९	७७४	०.०६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव माडगुळे--चालू

वितरिका/एन-३७/७२०० मीटर--चालू

४०	७७५	२.८१०
४१	७७६	११.२६०
४२	७७७	०.६२०
एकूण	४२	८४.८५०

गाव लेंगरेवाडी

वितरिका/एन-३८/७६०० मीटर

१	६११	१.१८०
२	६१२	१.८६०
३	६१५	०.३४०
४	६१६	०.४६०
५	६१७	३.१४०
६	६१८	०.०३०
७	६१९	२.३९०
८	६२०	५.६५०
९	६२१	९.१००
१०	६२२	३.५५०
११	६२३	२.९९०
१२	६२४	०.४००
१३	६२५	१.१००
१४	६२६	०.०५०
१५	६२७	०.०५०
१६	६२८	०.२३०
१७	६२९	०.२२०
१८	६३०	०.८७०
१९	६३१	०.४१०
२०	६३२	०.४९०
२१	६३३	०.३८०
२२	६३४	०.०४०
२३	६३५	०.७४०
२४	६३६	०.६८०
२५	६३७	०.५००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लेंगरेवाडी--चालू

वितरिका/एन-३८/७६०० मीटर--चालू

२६	६३८	०.४८०
२७	६३९	८.३२०
एकूण	२७	४५.६५०

गाव माडगुळे

१	७७८	०.४१०
२	७७९	१.७००
३	७८०	२.०२०
४	७८१	१.४००
५	७८२	२.३६०
६	७८३	४.७२०
७	७८४	२.८९०
८	७८५	२.१६०
९	७८६	०.०५०
१०	७८७	५.२३०
११	७८८	३.९००
१२	७८९	०.१२०
१३	७९०	३.९३०
१४	७९१	२.७६०
१५	७९२	३.९१०
१६	७९३	१.०००
१७	७९४	२.८९०
१८	७९५	७.४५०
१९	७९६	०.०५०
२०	७९७	०.०५०
२१	७९८	४.७१०
२२	७९९	१.९००
२३	८००	१.९४०
२४	८०१	१.२००
२५	८०२	०.०५०
२६	८०३	०.८६०
२७	८०४	०.९६०

अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	विमोचक
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
		हेक्टर
गाव माडगुळे-चालू		
वितरिका/एन-३८/७६०० मीटर-चालू		
२८	८०५	३.१२०
२९	८०६	१.६९०
३०	८०७	१.६८०
३१	८०८	१.६२०
३२	८१०	०.४००
३३	८११	२.०४०
३४	८१२	१.८८०
३५	८१३	१.८७०
३६	८१४	२.५६०
३७	८१५	३.८२०
३८	८१६	१.२००
३९	८१७	२.०६०
४०	८१८	०.०५०
४१	८१९	२.२७०
४२	८२०	२.८१०
४३	८२१	१.६४०
४४	८२२	०.०५०
४५	८२३	१.६४०
४६	८२४-१	५.५७०
४७	८२४-२	९.९६०
४८	८२५	०.३९०
४९	८२६	०.३१०
एकूण	४९	१०९.२५०

गावनिहाय क्षेत्र		
कालवा खरसुंडी वितरिका		
विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
गाव लेंगरेवाडी		
एन- ३४	१११	१९९.७०५
एन- ३६	१०	५०.९४५

गावनिहाय क्षेत्र-चालू		
विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)

गाव लेंगरेवाडी-चालू		
एन- ३७	५६	६७.८०
एन- ३८	२७	४५.६५
एकूण	२०४	३६४.१०
गाव आटपाडी		
एन- ३४	३	११.१३
एन- ३५	५५	१३४.५४६
एकूण	५८	१४५.६७६
गाव मासाळवाडी		
एन- ३६	३३	९७.७९०
एकूण	३३	९७.७९०
गाव माडगुळे		
एन- ३७	४२	८४.८५०
एन- ३८	४९	१०९.२५०
एकूण	९१	१९४.१००
एकूणात	३८६	८०९.६७

इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,
कार्यकारी अभियंता,
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,
क्रमांक १, जिल्हा सांगली.

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (९)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli

hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation
Scheme.

Area Notified : 801.67 Ha.

No. of Villages : 4-Lengarewadi, Atpadi,
Masalwadi, Madgule, taluka Atpadi, district
Sangli.

Description of area notified : Command of DO
N-34 to N-38 of Kharsundi Dy. of Ghanand
Hivatad Canal of WUA No. 9, Area 801.67 Ha.
(CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 9, Lengrewadi,
taluka Aatpadi, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Atpadi

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3 (Ha.)
Lengarewadi	204	364.10
Atpadi	58	145.676

Details of Area Notified—contd.

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3 (Ha.)
Masalwadi	33	97.790
Madgule	91	194.100
Grand Total	386	801.67

Schedule-B

District Sangli, taluka Atpadi

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

Village Lengrewadi

Dy./N-34/Ch. 3850 mtrs.

1	369	0.920
2	370	0.150
3	371	0.500
4	372	0.210
5	373	0.160
6	374	0.270
7	375	0.160
8	376	0.150
9	377	0.910
10	378	0.330
11	379	0.350
12	380	0.850
13	381	0.650
14	382	0.170
15	383	0.470
16	385	3.380
17	386	4.880
18	387	0.040
19	388	1.690
20	389	0.910
21	390	1.040
22	391	0.640
23	392	0.770
24	393	0.070
25	394	0.010

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Lengrewadi—contd.

Dy./N-34/Ch. 3850 mtrs.—contd.

26	395	0.020
27	396	1.120
28	397	1.990
29	398	1.980
30	399	0.690
31	400	0.050
32	411	1.570
33	412	1.480
34	413	0.880
35	414	0.010
36	415	1.210
37	416	3.790
38	417	0.020
39	418	1.980
40	419	0.020
41	420	1.650
42	525	1.620
43	526	3.160
44	527	0.860
45	528	3.600
46	529	2.750
47	530	2.890
48	531	9.870
49	532	8.600
50	533	0.680
51	536	4.370
52	537	0.290
53	538	0.730
54	543	0.930
55	550	8.490
56	551	13.370
57	553	4.590
58	554	8.650
59	555	2.580
60	556	0.220
61	557	0.620
62	558	0.280

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Lengrewadi—contd.

Dy./N-34/Ch. 3850 mtrs.—contd.

63	559	0.030
64	560	7.690
65	561	5.180
66	562	1.600
67	563	0.370
68	564	0.540
69	565	0.560
70	566	0.520
71	567	0.300
72	568	0.030
73	569	1.320
74	570	1.080
75	571	2.290
76	572	0.020
77	573	0.810
78	574	2.570
79	575	0.580
80	576	0.020
81	577	0.020
82	578	0.550
83	579	0.440
84	580	0.350
85	581	0.850
86	582	0.310
87	583	2.560
88	584	2.120
89	585	2.680
90	586	2.440
91	587	1.860
92	588	0.050
93	589	4.790
94	590	7.630
95	591	3.895
96	592	4.470
97	594	1.510
98	595	0.790
99	596	0.370

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Lengrewadi—contd.**Dy./N-34/Ch. 3850 mtrs.—contd.**

100	597	5.310
101	598	2.550
102	599	0.320
103	600	0.270
104	601	2.030
105	602	0.560
106	603	0.610
107	604	1.780
108	605	0.950
109	606	1.390
110	607	2.140
111	608	1.310

Total	111	199.705
--------------	------------	----------------

Village Atpadi

1	2591	4.245
2	2592	0.340
3	2594	6.545

Total	3	11.130
--------------	----------	---------------

Dy./N-35/Ch. 5620 mtrs.

1	2538	9.860
2	2539	9.410
3	2540	11.480
4	2541	8.800
5	2542	5.150
6	2543	0.170
7	2544	0.180
8	2545	0.210
9	2546	0.080
10	2547	0.250
11	2548	3.800
12	2549	0.330
13	2550	3.950
14	2551	0.250
15	2552	0.640
16	2553	0.310

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Atpadi—contd.**Dy./N-35/Ch. 5620 mtrs.—contd.**

17	2554	3.590
18	2555	0.310
19	2556	0.540
20	2557	0.210
21	2558	0.440
22	2559	6.740
23	2560	2.850
24	2561	3.840
25	2562	1.370
26	2563	0.400
27	2564	0.450
28	2565	0.110
29	2566	0.040
30	2567	0.290
31	2568	0.440
32	2569	0.440
33	2570	0.240
34	2571	0.930
35	2572	5.150
36	2573-1	7.480
37	2573-2	14.280
38	2573-3	8.350
39	2574	4.060
40	2575	3.640
41	2576	0.540
42	2577	0.220
43	2578	0.210
44	2579	0.080
45	2580	0.390
46	2581	0.530
47	2582	1.750
48	2583	1.160
49	2584	0.810
50	2585	2.660
51	2586	0.960
52	2587	0.690
53	2588	0.810

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Atpadi—contd.

Dy./N-35/Ch. 5620 mtrs.—contd.		
54	2589	0.730
55	2590	1.946
Total	55	134.546

Village Masalwadi

Dy./N-36/Ch. 6325 mtrs.

1	123	0.590
2	124	0.200
3	125	0.030
4	126	0.030
5	127	1.350
6	128	2.330
7	129	0.510
8	130	0.160
9	131	0.030
10	132	3.910
11	133	3.510
12	134	2.000
13	135	1.670
14	136	4.990
15	137	2.870
16	138	1.330
17	139	1.090
18	140	8.980
19	141	0.430
20	142	1.330
21	143	0.790
22	144	0.040
23	145	2.000
24	146	0.090
25	147	0.080
26	148	2.900
27	149	2.820
28	150	0.040
29	151	23.540
30	152	4.400
31	153	2.050

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Masalwadi—contd.

Dy./N-36/Ch. 6325 mtrs.—contd.		
32	154	21.540
33	155	0.160
Total	33	97.790

Village Lengrewadi

1	591	3.895
2	592	4.470
3	610	5.420
4	613	3.570
5	614	11.120
6	617	3.140
7	619	2.390
8	620	5.650
9	623	2.990
10	640	8.300
Total	10	50.945

Dy./N-37/Ch. 7200 mtrs.

1	1	0.980
2	2	0.970
3	3	1.490
4	4	0.390
5	5	0.790
6	6	0.700
7	7	0.700
8	8	2.290
9	9	0.150
10	10	0.590
11	11	0.060
12	12	0.060
13	13	0.510
14	14	0.310
15	15	0.450
16	16	0.620
17	17	0.650
18	18	0.500
19	19	1.160

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Lengrewadi—contd.		
Dy./N-37/Ch. 7200 mtrs.—contd.		
20	20	0.610
21	26	1.900
22	27	0.060
23	28	1.930
24	29	1.620
25	30	2.260
26	31	0.660
27	32	0.560
28	33	1.120
29	34	0.510
30	35	0.510
31	36	0.400
32	37	0.060
33	38	0.410
34	39	0.570
35	40	0.090
36	41	0.420
37	42	0.380
38	43	0.350
39	44	0.140
40	45	1.680
41	46	1.750
42	47	3.870
43	48	1.450
44	49	1.270
45	50	0.560
46	51	0.770
47	52	3.310
48	53	0.460
49	54	6.280
50	55	2.440
51	56	3.590
52	57	2.090
53	58	1.750
54	59	0.570
55	60	1.530
56	61	6.500
Total	56	67.800

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Madgule		
Dy./N-37/Ch. 7200 mtrs.—contd.		
1	730	2.810
2	731	3.210
3	732	1.630
4	737	1.730
5	738	3.580
6	739	0.020
7	741	6.120
8	742	1.140
9	743	1.350
10	744	1.360
11	745	4.170
12	746	1.400
13	747	3.000
14	750	1.710
15	751	1.290
16	752	0.290
17	753	0.580
18	754	4.690
19	755	0.670
20	756	0.860
21	757	0.050
22	758	1.470
23	759	0.810
24	760	1.030
25	761	3.750
26	762	3.510
27	763	4.810
28	764-1	0.090
29	764-2	2.710
30	765	0.170
31	766	0.560
32	767	0.500
33	768	0.370
34	769	0.900
35	770	0.240
36	771	0.020
37	772	4.490

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Madgule—contd.

Dy./N-37/Ch. 7200 mtrs.—contd.

38	773	3.010
39	774	0.060
40	775	2.810
41	776	11.260
42	777	0.620
Total	42	84.850

Village Lengrewadi

Dy./N-38/Ch. 7600 mtrs.

1	611	1.180
2	612	1.860
3	615	0.340
4	616	0.460
5	617	3.140
6	618	0.030
7	619	2.390
8	620	5.650
9	621	9.100
10	622	3.550
11	623	2.990
12	624	0.400
13	625	1.100
14	626	0.050
15	627	0.050
16	628	0.230
17	629	0.220
18	630	0.870
19	631	0.410
20	632	0.490
21	633	0.380
22	634	0.040
23	635	0.740
24	636	0.680
25	637	0.500

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Lengrewadi—contd.

Dy./N-38/Ch. 7600 mtrs.—contd.

26	638	0.480
27	639	8.320
Total	27	45.650

Village Madgule

1	778	0.410
2	779	1.700
3	780	2.020
4	781	1.400
5	782	2.360
6	783	4.720
7	784	2.890
8	785	2.160
9	786	0.050
10	787	5.230
11	788	3.900
12	789	0.120
13	790	3.930
14	791	2.760
15	792	3.910
16	793	1.000
17	794	2.890
18	795	7.450
19	796	0.050
20	797	0.050
21	798	4.710
22	799	1.900
23	800	1.940
24	801	1.200
25	802	0.050
26	803	0.860
27	804	0.960
28	805	3.120
29	806	1.690
30	807	1.680
31	808	1.620
32	810	0.400

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Madgule—contd.**Dy./N-38/Ch. 7600 mtrs.—contd.**

33	811	2.040
34	812	1.880
35	813	1.870
36	814	2.560
37	815	3.820
38	816	1.200
39	817	2.060
40	818	0.050
41	819	2.270
42	820	2.810
43	821	1.640
44	822	0.050
45	823	1.640
46	824-1	5.570
47	824-2	9.960
48	825	0.390
49	826	0.310

Total	49	109.250
--------------	-----------	----------------

Villagewise Abstract**Canal Kharsundi Dy.**

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
-------------	--------------	--------------------

Village Lengarewadi

N- 34	111	199.705
N- 36	10	50.945
N- 37	56	67.80
N- 38	27	45.65

Total	204	364.10
--------------	------------	---------------

Village Atpadi

N- 34	3	11.13
N- 35	55	134.546

Total	58	145.676
--------------	-----------	----------------

Villagewise Abstract—contd.

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
-------------	--------------	--------------------

Village Masalwadi

N- 36	33	97.790
-------	----	--------

Total	33	97.790
--------------	-----------	---------------

Village Madgule

N- 37	42	84.850
-------	----	--------

N- 38	49	109.250
-------	----	---------

Total	91	194.100
--------------	-----------	----------------

Grand Total	386	801.67
--------------------	------------	---------------

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,

Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेम्भू-१/प्रशा-४/२१५४ (१०)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेम्भू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली

उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९, खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ८६४.५१ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका वरील विमोचक क्रमांक एन-१८ ते एन-२०, २२, २३, वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक १०, क्षेत्र ८६४.५१ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : ३-तडवळे, लेंगरेवाडी, शेटफळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) : पाणीवापर संस्था क्रमांक १०, शेटफळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
तडवळे	१०३	१७९.८५	
लेंगरेवाडी	१२२	३४८.३४०	
शेटफळे	२२९	३३६.३२३	
एकूण	४५४	८६४.५१	

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव तडवळे

वितरिका/एन-१८/१७५८० मीटर

१	२८३	०.११०
२	४१५	४.७५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर

गाव तडवळे--चालू

वितरिका/एन-१८/१७५८० मीटर--चालू

३	४१६	३.०७०
४	४२८	८.६२०
५	४२९	७.८१०
६	४३०	०.०५०
७	४३१	०.५३६
८	४३२	०.५३६
९	४३३	१.१७२
१०	४३४	०.७९०
११	४३५	०.६७०
१२	४३६	१.६१५
१३	४३७	०.६५५
१४	४३८	०.८००
१५	४३९	२.३२०
१६	४४०	०.३८५
१७	४४१	०.५४५
१८	४४२	०.३१५
१९	४४३	०.२६८
२०	४४४	१.५६५
२१	४४७	०.८०५
२२	४४८	१.०६५
२३	४४९	२.२००
२४	४५०	२.४३०
२५	४५१	१.४६०
२६	४५२	१.२७०
२७	४५३	२.८४०
२८	४५४	६.०५०
२९	४५५	२.६९०
३०	४५६	२.८००
३१	४५७	३.०८०
३२	४५८	३.०७०
३३	४५९	७.४३०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव तडवळे--चालू			गाव तडवळे--चालू		
वित्तिका/एन-१८/१७५८० मीटर--चालू			वित्तिका/एन-१८/१७५८० मीटर--चालू		
३४	४६०	२.०००	६५	६८७	०.३२०
३५	४६१	८.०३०	६६	६८८	०.१६०
३६	४६२	०.५८०	६७	६८९	०.२८०
३७	४६३	०.९००	६८	६९०	०.२७०
३८	४६४	२.४५०	६९	६९१	३.१००
३९	४६५	१.३६०	७०	६९२	१.४६०
४०	४६६	२.०५०	७१	६९३	१.५३०
४१	४६७	१.९६०	७२	६९४	३.०९०
४२	४६८	०.०८०	७३	६९५	११.३००
४३	४६९	०.१३०	७४	६९८	७.२५०
४४	४७०	०.२९०	७५	६९९	११.६५०
४५	४७१	०.०५०	७६	७०१	६.४१०
४६	४७२	०.२८०	७७	७०२	०.३३०
४७	४७३	०.५३०	७८	७०६	०.०६०
४८	४७४	०.४४०	७९	७०९	०.१००
४९	४७५	०.६२०	८०	७११	१.२१०
५०	४७६	०.०७०	८१	७१२	१.६८०
५१	४७७	०.९१०	८२	७१३	१.५७०
५२	४७८	०.७२०	८३	७१४	१.०६०
५३	४७९	१.०४०	८४	७१५	१.७८०
५४	५१८	०.३२०	८५	७१९	०.३३०
५५	६०८	०.३४०	८६	७२०	०.४१०
५६	६२२	०.२१०	८७	७२१	०.१७०
५७	६७०	०.०१०	८८	७२२	०.१७०
५८	६८०	०.१५०	८९	७२५	०.३२०
५९	६८१	०.४६०	९०	७२७	६.९५०
६०	६८२	०.३२०	एकूण	९०	१६४.७०२
६१	६८३	०.२२०			
६२	६८४	०.३९०	वित्तिका/एन-१९/१८१८० मीटर		
६३	६८५	०.६६०	१	४३६	१.६१५
६४	६८६	०.४००	२	४३७	०.६५५

अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव तडवळे-चालू		
वित्तिका/एन-१९/१८१८० मीटर--चालू		
३	४३८	०.८००
४	४३९	२.३२०
५	४४०	०.३८५
६	४४१	०.५४५
७	४४२	०.३१५
८	४४३	१.०७२
९	४४४	१.५६५
१०	४४५	३.२००
११	४४७	०.०००
१२	४४६	१.६१०
१३	४४८	१.०६५
एकूण	१३	१५.१४७
गाव लेंगरेवाडी		
१	५१४	३१.३४०
२	५१५	०.०००
३	५१६	१२.९४०
४	५२०	१०.५४०
५	५२१	११.५५०
६	५२२	१४.६९०
७	५२३	१४.५९०
८	५२४	१५.४९०
एकूण	८	१११.१४०
गाव शेटफळे		
१	५७०	०.७००
२	५९९	१.७१०
३	६००	३.९८०
४	६०१	२.५७०
५	६०२	३.९१०
६	६०३	१.७१०

अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव शेटफळे-चालू		
वित्तिका/एन-१९/१८१८० मीटर--चालू		
७	६०४	१.२४५
८	६०५	१.१३५
एकूण	८	१६.९६०
वित्तिका/एन-२०/१८२६० मीटर		
१	१६१	०.३४०
२	१६२	०.४९६
३	१६६	०.२०५
४	१६७	०.१८०
५	१८१	१.२६५
६	१८९	०.७००
७	१९०	०.०४०
८	१९८	०.०५०
९	१९९	१.२२०
१०	२००	०.३८०
११	२०१	०.७७०
१२	२०२	०.४५०
१३	२०३	२.६६०
१४	२०४	१.३६०
१५	२०५	०.७९०
१६	२०६	०.७९०
१७	२०७	०.७६०
१८	२०८	०.५४०
१९	२०९	०.५५०
२०	२१०	१.०९०
२१	२१३	०.००५
२२	२१४	०.०५०
२३	२२८	०.०३०
२४	२२९	०.०२९
२५	२३०	०.०३३
२६	२३१	०.०२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-२०/१८२६० मीटर--चालू

२७	२३२	०.०१७
२८	२३३	०.०१३
२९	२३४	०.०३४
३०	२३५	०.०४३
३१	२६२	०.५८०
३२	२६३	५.३१५
३३	२६४	२.०५४
३४	२६५	०.२६४
३५	४५९	०.२४५
३६	५३०	१.४९०
३७	५३१	१.१३०
३८	५३२	१.७८०
३९	५३३	१.१३०
४०	५३४	१.१९०
४१	५३५	०.६५०
४२	५३६	०.५९०
४३	५३७	०.६६०
४४	५३८	०.७१०
४५	५३९	०.९३०
४६	५४०	३.२६०
४७	५४१	२.११०
४८	५४२	०.०९०
४९	५४३	५.३८०
५०	५४४	२.३१०
५१	५४५	४.०३०
५२	५४६	०.७८०
५३	५४७	२.९३०
५४	५४८	२.८७०
५५	५४९	२.३७०
५६	५५०	१.२४०
५७	५५१	१.१२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-२०/१८२६० मीटर--चालू

५८	५५२	१.३९०
५९	५५३	१.२२०
६०	५५४	१.११०
६१	५५५	१.२३०
६२	५५६	२.२५०
६३	५५७	०.८६०
६४	५५८	०.५००
६५	५५९	०.७००
६६	५६०	०.७१०
६७	५६१	०.८१०
६८	५६२	७.४१०
६९	५६३	१.१९०
७०	५६४	१.१८०
७१	५६५	१.२६०
७२	५६६	३.७२०
७३	५६७	२.६४०
७४	५६८	७.२१०
७५	५६९	३.७५०
७६	५७०	०.७००
७७	५७१	२.०६०
७८	५७२	०.७७०
७९	५७३	४.८१०
८०	५७४	५.३२०
८१	५७५	२.९५०
८२	५७६	३.२१०
८३	५७७	०.७१०
८४	५७८	४.८५०
८५	५७९	१.६३०
८६	५८०	०.९४०
८७	५८१	१.१९०
८८	५८२	०.२४०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव शेटफळे--चालू			गाव शेटफळे--चालू		
वितरिका/एन-२०/१८२६० मीटर--चालू			वितरिका/एन-२१/१९३२५ मीटर--चालू		
८९	५८३	०.१५०	१८	१३८	०.५३०
९०	५८४	०.१३०	१९	१४३	०.६००
९१	५८५	०.०३०	२०	१४४	०.४८०
९२	५८६	०.०४०	२१	१४५	०.४५०
९३	५८७	०.५३०	२२	१४६	०.२८०
९४	५८८	१.०४०	२३	१४७	०.२७०
९५	५८९	०.४४५	२४	१४८	४.६५०
९६	५९०	०.२९५	२५	१४९	३.१३०
९७	५९१	१.७८०	२६	१५०	१.९४०
९८	५९२	०.९८०	२७	१५१	२.९१०
९९	१०५२	०.०३०	२८	१५२	०.२६०
एकूण	९९	१३६.०९३	२९	१५३	०.६२०
वितरिका/एन-२१/१९३२५ मीटर			३०	१५४	०.५७०
१	१	०.१५०	३१	१५५	०.१६०
२	२	०.२००	३२	१५६	०.४००
३	३	०.१७०	३३	१५७	०.६७०
४	४--१	१.६२०	३४	१५८	०.४२०
५	४--२	३.२३०	३५	१५९	०.४८०
६	५	०.०००	३६	१६०	०.२००
७	६	६.७१०	३७	१६१	०.३४०
८	७	२.९२०	३८	१६२	०.१२४
९	८	०.०५०	३९	१६३	०.२००
१०	९	१.८८०	४०	१६४	०.०५०
११	१०	२.३३०	४१	१६५	०.२२०
१२	११	१.८००	४२	१६६	०.२०५
१३	१२	२.६२०	४३	१६७	०.१८०
१४	१३	०.२८०	४४	१६८	०.४३०
१५	१४	१.४५०	४५	१६९	०.०६०
१६	१५	१.७६०	४६	१७०	०.२३०
१७	१६	१.९५०	४७	१७१	०.२००
	१७		४८	१७२	०.२००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-२१/१९३२५ मीटर--चालू

४९	१७३	०.२२०
५०	१७४	०.२१०
५१	१७५	०.०४०
५२	१७६	०.५००
५३	१७७	०.५१०
५४	१७८	०.५४०
५५	१७९	०.५००
५६	१८०	०.३८०
५७	१८१	१.२६५
५८	१८२	०.१५०
५९	१८३	१.०००
६०	१८४	०.३९०
६१	१८५	३.६९०
६२	१८६	३.६५०
६३	१८७	०.०४०
६४	१८८	०.५१०
६५	१८९	०.७००
६६	१९०	०.०४०
६७	१९१	२.०७०
६८	१९२	०.०३०
६९	१९३	०.१३०
७०	१९४	०.४१०
७१	१९५	०.४६०
७२	१९६	०.७३०
७३	१९७	०.६३०
७४	२१५	०.२२०
७५	२१६	०.१९०
७६	२१७	०.१६०
७७	२१८	०.१४०
७८	२१९	०.०७०
७९	२२०	०.०६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-२१/१९३२५ मीटर--चालू

८०	२२१	०.१६०
८१	२२२	०.१३०
८२	२२३	०.३७०
८३	२२४	०.०९०
८४	२२५	०.०९०
८५	२२६	०.२००
८६	२२७	०.१२०
८७	२२८	०.२७०
८८	२२९	०.२६१
८९	२३०	०.२९७
९०	२३१	०.२२५
९१	२३२	०.१५३
९२	२३३	०.११७
९३	२३४	०.३०६
९४	२३५	०.३८७
९५	२३६	१.७००
९६	२३७	०.८३०
९७	२३८	०.१००
९८	२३९	०.३८०
९९	२४०	१.३९०
१००	२४१	१.८९०
१०१	२४२	१.४१०
१०२	२४३	२.२८०
१०३	२४४	०.३३०
१०४	२४५	०.४६०
१०५	२४६	०.१७०
१०६	२४७	०.२२०
१०७	२४८	४.६३०
१०८	२४९	४.४९०
१०९	२५०	०.०९०
११०	२५१	०.४००

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव शेटफळे--चालू			गाव शेटफळे--चालू		
वितरिका/एन-२१/१९३२५ मीटर--चालू			वितरिका/एन-२१/१९३२५ मीटर--चालू		
१११	२५२	०.२८०	१४२	३३६	०.८९०
११२	२५३	०.०८०	१४३	३३७	१.३६०
११३	२५४	२.४५०	१४४	३३८	०.०४०
११४	२५५	१.१९०	१४५	३३९	०.५८०
११५	२५६	१.५९०	१४६	३४०	१.८४०
११६	२५७	०.५२०	१४७	३४१	०.६८०
११७	२५८	०.४५०	१४८	३४२	०.८१०
११८	२५९	०.४३०	१४९	३४३	०.११०
११९	२६०	०.२५०	१५०	३४४	०.६९०
१२०	२६१	०.३३०	१५१	३४५	०.६८०
१२१	२६२	०.५८०	१५२	३४६	२.०००
१२२	२९२	२.१६०	१५३	३४७	१.८२०
१२३	२९३	०.०२०	१५४	३४८	१.००८
१२४	२९४	४.८००	१५५	३४९	०.६००
१२५	२९५	२.०००	१५६	५८९	०.४४५
१२६	२९६	२.०५०	१५७	५९०	०.२९५
१२७	२९७	०.०२०	१५८	५९३	६.६१०
१२८	२९८	१.९५०	१५९	५९४	२.५६०
१२९	२९९	२.४१०	१६०	५९५	९.४००
१३०	३००	०.८५०	एकूण	१६०	१७८.८५८
१३१	३०१	०.६७०			
१३२	३०२	१.३८०	वितरिका/एन-२२/१९७४० मीटर		
१३३	३०३	१.४१०	१	१४	२.७६०
१३४	३०४	०.६५०	२	१५	१.१९०
१३५	३०५	०.८१०	३	१६	१.२६०
१३६	३२५	१.२८०	४	१७	१.०४०
१३७	३२६	६.०२०	५	१८	१.१००
१३८	३२७	३.९४०	६	१९	२.२१०
१३९	३२८	८.७१०	७	२०	०.७९०
१४०	३३४	२.६९०	८	२१	०.८८०
१४१	३३५	०.३१०	९	२२	०.५३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-२२/१९७४० मीटर--चालू

१०	२३	२.१६०
११	२४	०.६५०
१२	२५	०.७५०
१३	२६	०.८९०
१४	२७	१.२००
१५	२८	१.१७०
१६	२९	०.२४०
१७	६२	०.१२०
१८	६३	०.८५०
१९	६४	०.८९०
२०	६५	१.२००
२१	६६	०.११०
२२	६७	०.५४०
२३	६८	०.५६०
२४	६९	०.१७०
२५	७०	०.२००
२६	७१	०.२२०
२७	७२	०.१२०
२८	७३	०.१७०
२९	७४	०.२४०
३०	७५	०.२००
३१	७६	०.१५०
३२	७७	२.१३०
३३	७८	०.५२०
३४	७९	०.४७०
३५	८०	०.०५०
३६	८१	०.४५०
३७	८२	२.१२०
३८	८३	२.१९०
३९	८६	०.६६०
४०	८७	१.४२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-२२/१९७४० मीटर--चालू

४१	८८	१३.८२०
४२	९८	१.१४०
४३	९९	०.०४०
४४	१००	१.०२०
४५	१०१	०.८८०
४६	१०२	०.५५०
४७	१०३	०.५८०
४८	१०४	०.५९०
४९	१०५	१.०६०
५०	१०६	०.०८०
५१	१०७	१.१७०
५२	१०८	१.१५०
५३	१०९	२.१४०
५४	११०	११.०३०
५५	१११	०.२५०
५६	११२	०.२००
५७	११३	०.१७०
५८	११४	०.०३०
५९	११५	०.३३०
६०	११६	०.५२०
६१	११७	०.१५०
६२	११८	०.१००
६३	११९	०.१७०
६४	१२०	०.२१०
६५	१२१	०.४००
६६	१२४	०.५४०
६७	१२५	०.०५०
६८	१२६	०.५१०
६९	१२७	०.०९०
७०	१२८	०.२००
७१	१३०	०.०५०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव शेटफळे--चालू			गाव शेटफळे--चालू		
वित्तिका/एन-२२/१९७४० मीटर--चालू			वित्तिका/एन-२२/१९७४० मीटर--चालू		
७२	१३२	४.३५०	१०३	६२८	०.८५०
७३	५९५	९.४००	१०४	६२९	०.६७०
७४	५९९	३.४२०	१०५	६३०	०.१९०
७५	६००	७.९६०	१०६	६३१	१.३७०
७६	६०१	५.१४०	१०७	६३२	०.८४०
७७	६०२	७.८२०	१०८	६३३	२.२८०
७८	६०३	३.४२०	१०९	६३४	१.०००
७९	६०४	२.४९०	११०	६३५	३.५८०
८०	६०५	२.२७०	१११	६३६	२.०६०
८१	६०६	१.९८०	११२	६३७	२.५५०
८२	६०७	१.९००	११३	७५२	१.८७०
८३	६०८	७.९८०	११४	७५३	०.३७०
८४	६०९	५.४००	११५	७५४	१.१५०
८५	६१०	५.१००	११६	७५५	२.३३०
८६	६११	१.४७०	११७	७५६	१.५८०
८७	६१२	०.६६०	११८	७५७	०.०२०
८८	६१३	१.८५०	११९	७५८	१.५७०
८९	६१४	०.५२०	१२०	७५९	०.०३०
९०	६१५	०.०१०	१२१	७६०	०.६२०
९१	६१६	०.३१०	१२२	७६१	०.०५०
९२	६१७	०.४९०	एकूण	१२२	१८३.२७०
९३	६१८	०.०८०			
९४	६१९	०.१७०	गाव लेंगरेवाडी		
९५	६२०	१.१३०	वित्तिका/एन-२३/२०७९० मीटर		
९६	६२१	४.२७०	१	४१	०.४२०
९७	६२२	०.०४०	२	४०१	२.८७०
९८	६२३	२.०४०	३	४०२	३.९८०
९९	६२४	०.३१०	४	४०३	४.४१०
१००	६२५	०.५१०	५	४०४	२.५२०
१०१	६२६	१.१९०	६	४०५	०.३६०
१०२	६२७	०.८२०	७	४०६	१.९००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव लेंगरेवाडी--चालू

वितरिका/एन-२३/२०७९० मीटर--चालू

८	४०७	२.६६०
९	४०८	०.७३०
१०	४०९	२.८२०
११	४१०	४.२७०
१२	४२१	०.४३०
१३	४२२	०.०६०
१४	४२३	०.१३०
१५	४२४	०.१३०
१६	४२५	५.३३०
१७	४२६	५.०८०
१८	४२७	०.५९०
१९	४२८	०.८९०
२०	४२९	०.९४०
२१	४३०	१.०१०
२२	४३१	९.२२०
२३	४३२	०.१५०
२४	४३३	०.२००
२५	४३४	०.०६०
२६	४३५	०.९१०
२७	४३६	०.३५०
२८	४३७	१.२७०
२९	४३८	०.४२०
३०	४३९	०.७६०
३१	४४०	३.३४०
३२	४४१	२.६४०
३३	४४२	०.३००
३४	४४३	०.६४०
३५	४४४	०.६६०
३६	४४५	०.३६०
३७	४४६	०.३४०
३८	४४७	०.३४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव लेंगरेवाडी--चालू

वितरिका/एन-२३/२०७९० मीटर--चालू

३९	४४८	०.८५०
४०	४४९	०.४१०
४१	४५०	०.१५०
४२	४५१	०.२१०
४३	४५२	०.७३०
४४	४५३	०.२६०
४५	४५४	०.८१०
४६	४५५	०.१२०
४७	४५६	०.१९०
४८	४५७	०.१००
४९	४५८	०.२६०
५०	४५९	०.२२०
५१	४६०	१.८००
५२	४६१	०.३००
५३	४६२	०.५२०
५४	४६३	०.०३०
५५	४६४	१.५२०
५६	४६५	०.५२०
५७	४६६	१.५७०
५८	४६७	०.७५०
५९	४६८	१.०१०
६०	४६९	५.३३०
६१	४७०	३.३००
६२	४७१	१.५८०
६३	४७२	४.४५०
६४	४७३	४.०००
६५	४७४	३.०१०
६६	४७५-१	२.६२०
६७	४७५-२	०.४००
६८	४७६-१	०.१००
६९	४७६-२	१.४००

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर

गाव लेंगरेवाडी--चालू
वितरिका/एन-२३/२०७९० मीटर--चालू

७०	४८१	२.६६०
७१	४८४	३.२६०
७२	४८५	३.८००
७३	४८६	७.०९०
७४	४८७	८.०२०
७५	४८८	७.०७०
७६	४८९	१०.६७०
७७	४९०	१०.१९०
७८	४९१	०.७३०
७९	४९२	०.४२०
८०	४९३	३.१२०
८१	४९४	१.८५०
८२	४९५	२.४४०
८३	४९६	१.८७०
८४	४९७	०.०७०
८५	४९८	०.६७०
८६	४९९	४.९३०
८७	५००	१.०४०
८८	५०१	१.३६०
८९	५०२	०.६४०
९०	५०३	०.४००
९१	५०४	०.१००
९२	५०५	०.३००
९३	५०६	१०.९६०
९४	५०७	०.२००
९५	५०८	२.८९०
९६	५०९	२.६१०
९७	५१०	०.०३०
९८	५११	२.७००
९९	५१२	४.३८०
१००	५१३	४.७६०

गाव लेंगरेवाडी--चालू
वितरिका/एन-२३/२०७९० मीटर--चालू

१०१	५३२	८.६००
१०२	५३३	०.६८०
१०३	५३४	१०.७६०
१०४	५३५	०.०१०
१०५	५३८	०.७३०
१०६	५३९	०.१००
१०७	५४०	०.०८०
१०८	५४१	०.३१०
१०९	५४२	०.०५०
११०	५४६	१०.६००
१११	५४७	०.८१०
११२	५४८	०.६४०
११३	५४९	०.०५०
११४	५६४	०.५४०
एकूण		२३७.२००

गावनिहाय क्षेत्र

कालवा खरसुंडी वितरिका

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)

गाव लेंगरेवाडी

एन - १८	९०	१६४.७०२
एन- १९	१३	१५.१४७
एकूण	१०३	१७९.८५

गाव लेंगरेवाडी

एन- १९	८	१११.१४
एन- २३	११४	२३७.२०
एकूण	१२२	३४८.३४०

गावनिहाय क्षेत्र--चालू

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सी.सी.ए.)
गाव शेटफळे		
एन- १९	८	१६.९६०
एन- २०	९९	१३६.०९३
एन- २२	१२२	१८३.२७०
एकूण	२२९	३३६.३२३
एकूणात	४५४	८६४.५१

इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,
कार्यकारी अभियंता,
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,
क्रमांक १, जिल्हा सांगली.

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)
(Notification III)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (१०)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation
Scheme.

Area Notified : 864.51 Ha.

No. of Villages : 3-Tadwale, Lengrewadi,
Shetphale, taluka Atpadi, district Sangli.

Description of area notified : Command of DO
N-18 to N-20, 22, 23 of Kharsundi Dy. of
Ghanand Hivatad Canal of WUA No. 10, Area
864.51 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 10, Shetphale,
taluka Aatpadi, district Sangli.

Details of Area Notified**District Sangli, taluka Atpadi**

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3 (Ha.)
Tadwale	103	179.85
Lengarewadi	122	348.340
Shetphale	229	336.323
Grand Total	454	864.51

Schedule-B**District Sangli, taluka Atpadi**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

Village Tadwale**Dy./N-18/Ch. 17580 mtrs.**

1	283	0.110
2	415	4.750
3	416	3.070
4	428	8.620

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-18/Ch. 17580 mtrs.—contd.

5	429	7.810
6	430	0.050
7	431	0.536
8	432	0.536
9	433	1.172
10	434	0.790
11	435	0.670
12	436	1.615
13	437	0.655
14	438	0.800
15	439	2.320
16	440	0.385
17	441	0.545
18	442	0.315
19	443	0.268
20	444	1.565
21	447	0.805
22	448	1.065
23	449	2.200
24	450	2.430
25	451	1.460
26	452	1.270
27	453	2.840
28	454	6.050
29	455	2.690
30	456	2.800
31	457	3.080
32	458	3.070
33	459	7.430
34	460	2.000
35	461	8.030
36	462	0.580
37	463	0.900
38	464	2.450
39	465	1.360
40	466	2.050
41	467	1.960

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Tadwale—contd.

Dy./N-18/Ch. 17580 mtrs.—contd.

42	468	0.080
43	469	0.130
44	470	0.290
45	471	0.050
46	472	0.280
47	473	0.530
48	474	0.440
49	475	0.620
50	476	0.070
51	477	0.910
52	478	0.720
53	479	1.040
54	518	0.320
55	608	0.340
56	622	0.210
57	670	0.010
58	680	0.150
59	681	0.460
60	682	0.320
61	683	0.220
62	684	0.390
63	685	0.660
64	686	0.400
65	687	0.320
66	688	0.160
67	689	0.280
68	690	0.270
69	691	3.100
70	692	1.460
71	693	1.530
72	694	3.090
73	695	11.300
74	698	7.250
75	699	11.650
76	701	6.410
77	702	0.330
78	706	0.060

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Tadwale—contd.**Dy./N-18/Ch. 17580 mtrs.—contd.**

79	709	0.100
80	711	1.210
81	712	1.680
82	713	1.570
83	714	1.060
84	715	1.780
85	719	0.330
86	720	0.410
87	721	0.170
88	722	0.170
89	725	0.320
90	727	6.950
Total	90	164.702

Dy./N-19/Ch. 18180 mtrs.

1	436	1.615
2	437	0.655
3	438	0.800
4	439	2.320
5	440	0.385
6	441	0.545
7	442	0.315
8	443	1.072
9	444	1.565
10	445	3.200
11	447	0.000
12	446	1.610
13	448	1.065
Total	13	15.147

Village Lengarewadi

1	514	31.340
2	515	0.000
3	516	12.940
4	520	10.540
5	521	11.550
6	522	14.690

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Lengarewadi—contd.**Dy./N-19/Ch. 18180 mtrs.—contd.**

7	523	14.590
8	524	15.490
Total	8	111.140

Village Shetphale

1	570	0.700
2	599	1.710
3	600	3.980
4	601	2.570
5	602	3.910
6	603	1.710
7	604	1.245
8	605	1.135
Total	8	16.960

Dy./N-20/Ch. 18260 mtrs.

1	161	0.340
2	162	0.496
3	166	0.205
4	167	0.180
5	181	1.265
6	189	0.700
7	190	0.040
8	198	0.050
9	199	1.220
10	200	0.380
11	201	0.770
12	202	0.450
13	203	2.660
14	204	1.360
15	205	0.790
16	206	0.790
17	207	0.760
18	208	0.540
19	209	0.550
20	210	1.090
21	213	0.005

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Shetphale—contd.

Dy./N-20/Ch. 18260 mtrs.—contd.

22	214	0.050
23	228	0.030
24	229	0.029
25	230	0.033
26	231	0.025
27	232	0.017
28	233	0.013
29	234	0.034
30	235	0.043
31	262	0.580
32	263	5.315
33	264	2.054
34	265	0.264
35	459	0.245
36	530	1.490
37	531	1.130
38	532	1.780
39	533	1.130
40	534	1.190
41	535	0.650
42	536	0.590
43	537	0.660
44	538	0.710
45	539	0.930
46	540	3.260
47	541	2.110
48	542	0.090
49	543	5.380
50	544	2.310
51	545	4.030
52	546	0.780
53	547	2.930
54	548	2.870
55	549	2.370
56	550	1.240
57	551	1.120
58	552	1.390

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Shetphale—contd.

Dy./N-20/Ch. 18260 mtrs.—contd.

59	553	1.220
60	554	1.110
61	555	1.230
62	556	2.250
63	557	0.860
64	558	0.500
65	559	0.700
66	560	0.710
67	561	0.810
68	562	7.410
69	563	1.190
70	564	1.180
71	565	1.260
72	566	3.720
73	567	2.640
74	568	7.210
75	569	3.750
76	570	0.700
77	571	2.060
78	572	0.770
79	573	4.810
80	574	5.320
81	575	2.950
82	576	3.210
83	577	0.710
84	578	4.850
85	579	1.630
86	580	0.940
87	581	1.190
88	582	0.240
89	583	0.150
90	584	0.130
91	585	0.030
92	586	0.040
93	587	0.530
94	588	1.040
95	589	0.445

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.**Dy./N-20/Ch. 18260 mtrs.—contd.**

96	590	0.295
97	591	1.780
98	592	0.980
99	1052	0.030
Total	99	136.093

Dy./N-21/Ch. 19325 mtrs.

1	1	0.150
2	2	0.200
3	3	0.170
4	4--1	1.620
5	4--2	3.230
6	5	0.000
7	6	6.710
8	7	2.920
9	8	0.050
10	9	1.880
11	10	2.330
12	11	1.800
13	12	2.620
14	13	0.280
15	97	1.450
16	134	1.760
17	135	1.950
18	138	0.530
19	143	0.600
20	144	0.480
21	145	0.450
22	146	0.280
23	147	0.270
24	148	4.650
25	149	3.130
26	150	1.940
27	151	2.910
28	152	0.260
29	153	0.620
30	154	0.570

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.**Dy./N-21/Ch. 19325 mtrs.—contd.**

31	155	0.160
32	156	0.400
33	157	0.670
34	158	0.420
35	159	0.480
36	160	0.200
37	161	0.340
38	162	0.124
39	163	0.200
40	164	0.050
41	165	0.220
42	166	0.205
43	167	0.180
44	168	0.430
45	169	0.060
46	170	0.230
47	171	0.200
48	172	0.200
49	173	0.220
50	174	0.210
51	175	0.040
52	176	0.500
53	177	0.510
54	178	0.540
55	179	0.500
56	180	0.380
57	181	1.265
58	182	0.150
59	183	1.000
60	184	0.390
61	185	3.690
62	186	3.650
63	187	0.040
64	188	0.510
65	189	0.700
66	190	0.040
67	191	2.070

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Shetphale—contd.

Dy./N-21/Ch. 19325 mtrs.—contd.

68	192	0.030
69	193	0.130
70	194	0.410
71	195	0.460
72	196	0.730
73	197	0.630
74	215	0.220
75	216	0.190
76	217	0.160
77	218	0.140
78	219	0.070
79	220	0.060
80	221	0.160
81	222	0.130
82	223	0.370
83	224	0.090
84	225	0.090
85	226	0.200
86	227	0.120
87	228	0.270
88	229	0.261
89	230	0.297
90	231	0.225
91	232	0.153
92	233	0.117
93	234	0.306
94	235	0.387
95	236	1.700
96	237	0.830
97	238	0.100
98	239	0.380
99	240	1.390
100	241	1.890
101	242	1.410
102	243	2.280
103	244	0.330
104	245	0.460

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Shetphale—contd.

Dy./N-21/Ch. 19325 mtrs.—contd.

105	246	0.170
106	247	0.220
107	248	4.630
108	249	4.490
109	250	0.090
110	251	0.400
111	252	0.280
112	253	0.080
113	254	2.450
114	255	1.190
115	256	1.590
116	257	0.520
117	258	0.450
118	259	0.430
119	260	0.250
120	261	0.330
121	262	0.580
122	292	2.160
123	293	0.020
124	294	4.800
125	295	2.000
126	296	2.050
127	297	0.020
128	298	1.950
129	299	2.410
130	300	0.850
131	301	0.670
132	302	1.380
133	303	1.410
134	304	0.650
135	305	0.810
136	325	1.280
137	326	6.020
138	327	3.940
139	328	8.710
140	334	2.690
141	335	0.310

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.**Dy./N-21/Ch. 19325 mtrs.—contd.**

142	336	0.890
143	337	1.360
144	338	0.040
145	339	0.580
146	340	1.840
147	341	0.680
148	342	0.810
149	343	0.110
150	344	0.690
151	345	0.680
152	346	2.000
153	347	1.820
154	348	1.008
155	349	0.600
156	589	0.445
157	590	0.295
158	593	6.610
159	594	2.560
160	595	9.400
Total	160	178.858

Dy./N-22/Ch. 19740 mtrs.

1	14	2.760
2	15	1.190
3	16	1.260
4	17	1.040
5	18	1.100
6	19	2.210
7	20	0.790
8	21	0.880
9	22	0.530
10	23	2.160
11	24	0.650
12	25	0.750
13	26	0.890
14	27	1.200
15	28	1.170

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.**Dy./N-22/Ch. 19740 mtrs.—contd.**

16	29	0.240
17	62	0.120
18	63	0.850
19	64	0.890
20	65	1.200
21	66	0.110
22	67	0.540
23	68	0.560
24	69	0.170
25	70	0.200
26	71	0.220
27	72	0.120
28	73	0.170
29	74	0.240
30	75	0.200
31	76	0.150
32	77	2.130
33	78	0.520
34	79	0.470
35	80	0.050
36	81	0.450
37	82	2.120
38	83	2.190
39	86	0.660
40	87	1.420
41	88	13.820
42	98	1.140
43	99	0.040
44	100	1.020
45	101	0.880
46	102	0.550
47	103	0.580
48	104	0.590
49	105	1.060
50	106	0.080
51	107	1.170
52	108	1.150

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.

Dy./N-22/Ch. 19740 mtrs.—contd.

53	109	2.140
54	110	11.030
55	111	0.250
56	112	0.200
57	113	0.170
58	114	0.030
59	115	0.330
60	116	0.520
61	117	0.150
62	118	0.100
63	119	0.170
64	120	0.210
65	121	0.400
66	124	0.540
67	125	0.050
68	126	0.510
69	127	0.090
70	128	0.200
71	130	0.050
72	132	4.350
73	595	9.400
74	599	3.420
75	600	7.960
76	601	5.140
77	602	7.820
78	603	3.420
79	604	2.490
80	605	2.270
81	606	1.980
82	607	1.900
83	608	7.980
84	609	5.400
85	610	5.100
86	611	1.470
87	612	0.660
88	613	1.850

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.

Dy./N-22/Ch. 19740 mtrs.—contd.

89	614	0.520
90	615	0.010
91	616	0.310
92	617	0.490
93	618	0.080
94	619	0.170
95	620	1.130
96	621	4.270
97	622	0.040
98	623	2.040
99	624	0.310
100	625	0.510
101	626	1.190
102	627	0.820
103	628	0.850
104	629	0.670
105	630	0.190
106	631	1.370
107	632	0.840
108	633	2.280
109	634	1.000
110	635	3.580
111	636	2.060
112	637	2.550
113	752	1.870
114	753	0.370
115	754	1.150
116	755	2.330
117	756	1.580
118	757	0.020
119	758	1.570
120	759	0.030
121	760	0.620
122	761	0.050
Total	122	183.270

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Lengarewadi**Dy./N-23/Ch. 20790 mtrs.**

1	41	0.420
2	401	2.870
3	402	3.980
4	403	4.410
5	404	2.520
6	405	0.360
7	406	1.900
8	407	2.660
9	408	0.730
10	409	2.820
11	410	4.270
12	421	0.430
13	422	0.060
14	423	0.130
15	424	0.130
16	425	5.330
17	426	5.080
18	427	0.590
19	428	0.890
20	429	0.940
21	430	1.010
22	431	9.220
23	432	0.150
24	433	0.200
25	434	0.060
26	435	0.910
27	436	0.350
28	437	1.270
29	438	0.420
30	439	0.760
31	440	3.340
32	441	2.640
33	442	0.300
34	443	0.640
35	444	0.660
36	445	0.360
37	446	0.340

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Lengarewadi—contd.**Dy./N-23/Ch. 20790 mtrs.—contd.**

38	447	0.340
39	448	0.850
40	449	0.410
41	450	0.150
42	451	0.210
43	452	0.730
44	453	0.260
45	454	0.810
46	455	0.120
47	456	0.190
48	457	0.100
49	458	0.260
50	459	0.220
51	460	1.800
52	461	0.300
53	462	0.520
54	463	0.030
55	464	1.520
56	465	0.520
57	466	1.570
58	467	0.750
59	468	1.010
60	469	5.330
61	470	3.300
62	471	1.580
63	472	4.450
64	473	4.000
65	474	3.010
66	475-1	2.620
67	475-2	0.400
68	476-1	0.100
69	476-2	1.400
70	481	2.660
71	484	3.260
72	485	3.800
73	486	7.090
74	487	8.020

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Lengarewadi—contd.		
Dy./N-23/Ch. 20790 mtrs.—contd.		
75	488	7.070
76	489	10.670
77	490	10.190
78	491	0.730
79	492	0.420
80	493	3.120
81	494	1.850
82	495	2.440
83	496	1.870
84	497	0.070
85	498	0.670
86	499	4.930
87	500	1.040
88	501	1.360
89	502	0.640
90	503	0.400
91	504	0.100
92	505	0.300
93	506	10.960
94	507	0.200
95	508	2.890
96	509	2.610
97	510	0.030
98	511	2.700
99	512	4.380
100	513	4.760
101	532	8.600
102	533	0.680
103	534	10.760
104	535	0.010
105	538	0.730
106	539	0.100
107	540	0.080
108	541	0.310

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Lengarewadi—contd.		
Dy./N-23/Ch. 20790 mtrs.—contd.		
109	542	0.050
110	546	10.600
111	547	0.810
112	548	0.640
113	549	0.050
114	564	0.540
Total	114	237.200

Villagewise Abstract

Canal Kharsundi Dy.

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
-------------	--------------	--------------------

Village Tadwale

N - 18	90	164.702
N- 19	13	15.147
Total	103	179.85

Village Lengarewadi

N- 19	8	111.14
N- 23	114	237.20
Total	122	348.340

Village Shetphale

N- 19	8	16.960
N- 20	99	136.093
N- 22	122	183.270
Total	229	336.323

Grand Total	454	864.51
--------------------	------------	---------------

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,

Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (११)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली

उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९,
खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : १०६१.२४ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील

घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका वरील

विमोचक क्रमांक एन-२४ ते एन-२७, ४२, ४३ वरील

लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ११, क्षेत्र १०६१.२४ हे.
(सी.सी.ए.)

गावांची संख्या : २-लेंगरेवाडी, शेटफळे,

तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक ११, शेटफळे, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
लेंगरेवाडी	६७
शेटफळे	४५८
एकूण	५२५
	१०६१.२४

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
गट नंबर	क्षेत्र
१	२
	३
	(सीसीए)
	हेक्टर

गाव शेटफळे

वितरिका/एन-२४/२१०२० मीटर

१	३१	०.१९०
२	३२	०.२००
३	३३	०.४९०
४	३४	०.१५०
५	३५	०.४७०
६	३६	०.६४०
७	३७	०.४००
८	३८	१.०१०
९	३९	०.५१०
१०	४०	१.१३०
११	४१	०.५५०
१२	४२	०.५७०
१३	४३	१.०२०
१४	४४	०.८९०
१५	४५	१.५६०
१६	४६	१.३३०
१७	४७	०.४७०
१८	४८	०.८२०
१९	४९	०.३५०
२०	५०	०.३४०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव शेटफळे--चालू			गाव शेटफळे--चालू		
वितरिका/एन-२४/२१०२० मीटर--चालू			वितरिका/एन-२४/२१०२० मीटर--चालू		
२१	५१	०.२३०	५२	१२९	०.१८०
२२	५२	०.०९०	५३	२३१	०.२५०
२३	५३	०.२३०	५४	६३९	९.५९०
२४	५४	०.२१०	५५	६७०	३.९५१
२५	५५	०.०४०	५६	६७१	२.२००
२६	५६	०.१४०	५७	७०६	१.६०५
२७	५७	०.५१०	५८	७०७	०.९६०
२८	५८	०.४३०	५९	७०८	१.१७०
२९	५९	०.३८०	६०	७०९	३.३२०
३०	६०	०.२६०	६१	७१०	३.०७०
३१	६१	०.६१०	६२	७११	०.८४०
३२	७७	२.१३०	६३	७१२	०.७४०
३३	७८	०.५२०	६४	७१३	१.२३०
३४	७९	०.४७०	६५	७१४	०.११०
३५	८०	०.०५०	६६	७१५	०.०६०
३६	८१	०.४५०	६७	७१६	०.३५०
३७	८२	२.१२०	६८	७१७	०.५९०
३८	८३	२.१९०	६९	७१८	०.१५०
३९	८४	०.५२०	७०	७१९	०.४५०
४०	८८	१३.८२०	७१	७२०	०.४३०
४१	८९	१.९८०	७२	७२१	०.५३०
४२	९०	५.७२०	७३	७२२	०.०१०
४३	९१	२.८००	७४	७२३	०.०१०
४४	९२	५.०६०	७५	७२४	०.१२०
४५	९३	०.५१०	७६	७२५	०.२४०
४६	९४	२.६६०	७७	७२६	०.१७०
४७	९५	१.५३०	७८	७२७	०.३२०
४८	९६	३.४९०	७९	७२८	०.०३०
४९	९७	१.४५०	८०	७२९	०.०३०
५०	१२२	२.२८०	८१	७३०	०.३४०
५१	१२३	०.१३०	८२	७३१	०.३४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-२४/२१०२० मीटर--चालू

८३	७३२	०.०१०
८४	७३३	०.२६०
८५	७३४	०.२६०
८६	७३५	०.४२०
८७	७३६	०.५८०
८८	७३७	०.६७०
८९	७३८	०.६१०
९०	७३९	१.७२०
९१	७४०	२.६८०
९२	७४१	३.८३०
९३	७४२	०.०२०
९४	७४३	२.११०
९५	७४४	०.४००
९६	७४५	१.५३०
९७	७४६	२.०२०
९८	७४७	१.०३०
९९	७४८	१.८८०
१००	७४९	०.९००
१०१	७५०	०.२८०
१०२	७५१	३.४१०
१०३	७५४	१.१५०
१०४	७६२	०.३१०
१०५	७६३	०.६५०
१०६	७६६	०.३००
१०७	७६७	०.१३०
१०८	७६८	०.२४०
१०९	७६९	२.१७०
११०	७७०	०.२५०
१११	७७१	०.६२०
११२	७७२	०.२७०
११३	७७३	०.१५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-२४/२१०२० मीटर--चालू

११४	७७४	०.१२०
११५	७७५	०.११०
११६	७७६	०.२००
११७	७७७	०.२७०
११८	७७८	०.४९०
११९	७७९	०.५००
१२०	७८०	०.४४०
१२१	७८१	०.२१०
१२२	७८२	०.१००
१२३	७८३	०.०९०
१२४	७८४	०.१५०
१२५	७८५	०.१४०
१२६	७८६	०.०७०
१२७	७८७	०.०७०
१२८	७८८	०.१२०
१२९	७८९	०.११०
१३०	७९०	०.०८०
१३१	७९१	०.०९०
१३२	७९२	०.३८०
१३३	७९३	०.१३०
१३४	७९४	०.१००
१३५	७९५	०.०७०
१३६	७९६	०.११०
१३७	७९७	०.०७०
१३८	७९८	०.१५०
१३९	७९९	०.०७०
१४०	८००	०.०६०
१४१	८०१	०.०७०
१४२	८०२	०.०५०
१४३	८०३	०.०६०
१४४	८०४	०.०२०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव शेटफळे--चालू			गाव शेटफळे--चालू		
वितरिका/एन-२४/२१०२० मीटर--चालू			वितरिका/एन-२४/२१०२० मीटर--चालू		
१४५	८०५	०.०९०	१७६	८३६	०.२३०
१४६	८०६	०.०३०	१७७	८३७	०.२९०
१४७	८०७	०.२२०	१७८	८३८	०.३१०
१४८	८०८	०.०९०	१७९	८३९	०.२००
१४९	८०९	०.०७०	१८०	८४०	०.२१०
१५०	८१०	०.१००	१८१	८४१	०.५१०
१५१	८११	०.१३०	१८२	८४२	०.१८०
१५२	८१२	०.२४०	१८३	८४३	०.४८०
१५३	८१३	०.२७०	१८४	८४४	०.२४०
१५४	८१४	०.३१०	१८५	८४५	०.१४०
१५५	८१५	०.४००	१८६	८४६	०.१५०
१५६	८१६	०.१६०	१८७	८४७	०.११०
१५७	८१७	०.२२०	१८८	८४८	०.३६०
१५८	८१८	०.४००	१८९	८४९	०.१६०
१५९	८१९	०.१७०	१९०	८५०	०.५००
१६०	८२०	०.१९०	१९१	८५१	०.३१०
१६१	८२१	०.२३०	१९२	८५२	०.१६०
१६२	८२२	०.१२०	१९३	८५३	०.१४०
१६३	८२३	०.१४०	१९४	८५४	०.५५०
१६४	८२४	०.२६०	१९५	८५५	०.२६०
१६५	८२५	०.१६०	१९६	८५६	१.०५०
१६६	८२६	०.२००	१९७	८५७	३.३५२
१६७	८२७	०.३५०	१९८	८५८/१/१	२.०८५
१६८	८२८	०.२८०	१९९	८५८/८५९	२.०८५
१६९	८२९	०.०८०	२००	८६०	१.१७०
१७०	८३०	०.०६०	एकूण		१५२ १२१.०६
१७१	८३१	०.०५०	वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर		
१७२	८३२	०.०७०	१	८६	०.६६०
१७३	८३३	०.२९०	२	८९	१.९८०
१७४	८३४	०.१२०	३	९०	५.७२०
१७५	८३५	०.१००			

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू

४	५९१	१.७८०
५	६१०	५.१००
६	६३९	९.५९०
७	६४२	५.२००
८	६४४	५.०१०
९	६४५	४.०८१
१०	६५७	२.१५०
११	६५८	५.१००
१२	६५९	१.८४०
१३	६६०	२.१२०
१४	६६१	०.८७०
१५	६६२	६.१४०
१६	६६३	४.०८०
१७	६६४	०.९६०
१८	६६५	०.६३०
१९	६६६	४.१६०
२०	६६७	१.१५०
२१	६६८	२.७६०
२२	६६९	४.५९०
२३	६७०	९.२१९
२४	६७१	२.२००
२५	६७२	०.६३०
२६	६७३	०.६३०
२७	६७४	१.६१०
२८	६७५	१६.७००
२९	६७६	२.७२०
३०	६७७	०.८१०
३१	६७८	०.७८०
३२	७०३	०.८५०
३३	७०४	२.५६०
३४	७०५	४.३७०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-१२/१२४१५ मीटर--चालू

३५	७०६	१.६०५
३६	७०७	०.९६०
३७	७०८	१.१७०
३८	८५७	०.८३८
३९	८५८/१/१	२.०८५
४०	८५८/८५९	२.०८५
४१	८६०	१.१७०
४२	८६१	३.८९०
४३	८६२	७.५७०
४४	८६३	३.६३०
४५	८६४	२.७१०
४६	८६५	२.५००
४७	८६६	३.५४०

एकूण

४७ १५२.५०३

वितरिका/एन-२६/२२२२५ मीटर

१	४६१	०.३४०
२	६३९	९.५९०
३	६४०	४.३५०
४	६४१	४.१३०
५	६४२	५.२००
६	६४५	१.७४९
७	६४६	९.६४०
८	६४७	४.४००
९	६४८	४.८९०
१०	६४९	२८.४२०
११	६५०	१.९४०
१२	६५१	०.४८०
१३	६५२	१.४७०
१४	६५३	४.८९०
१५	६५४	४.२१०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव शेटफळे--चालू			गाव लेंगरेवाडी--चालू		
वितरिका/एन-२६/२२२२५ मीटर--चालू			वितरिका/एन-२६/२२२२५ मीटर--चालू		
१६	६५५	१.१०५	२६	१५८	२.०५०
१७	६५६	०.४३८	२७	१५९-१	१३.२६०
१८	६५७	२.१५०	२८	१५९-२	०.४१०
एकूण	१८	८९.३९२	२९	१६०	०.३७०
गाव लेंगरेवाडी			३०	१६१	०.३७०
१	१३४	३.५९०	३१	१६२	१.८२०
२	१३५	२.५८०	३२	१६३	२.१४०
३	१३६	०.६१०	३३	१६४	०.३३०
४	१३७	०.५५०	३४	१६५	०.०६०
५	१३८	१.३७०	३५	१६६	१.४२०
६	१३९	०.७६०	३६	१६७	१.७८०
७	१४०	१.७५०	३७	१६८-१	१.३६०
८	१४१	१.६५०	३८	१६८-२	१.०००
९	१४२	३.५८०	३९	१६९	३.२५०
१०	१४३	०.७३६	४०	१७०	५.२९०
११	१४४-१	१.७२०	४१	१७१	१.४९०
१२	१४४-२	१.६९६	४२	१७२	१.५००
१३	१४५	१.४००	४३	१७३	१.५३०
१४	१४६	१.४७०	४४	१७४	२.७००
१५	१४७	१.३८०	४५	१७५	०.०४०
१६	१४८	३.२१०	४६	१७६	०.०५०
१७	१४९	३.०४०	४७	१७७	४.८३०
१८	१५०	१.०५०	४८	१७८	१.५१०
१९	१५१	१.१००	४९	१७९	०.६५०
२०	१५२	४.५३०	५०	१८०	२.५९०
२१	१५३	२.२१०	५१	१८१	०.८८०
२२	१५४	१.६२०	५२	१८२	१.६००
२३	१५५	४.१५०	५३	१८३	०.३००
२४	१५६	१२.५५०	५४	१८४	०.१००
२५	१५७	५.२७०	५५	१८५	०.१८०
			५६	१८६	०.३९०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लेंगरेवाडी--चालू		
वितरिका/एन-२६/२२२२५ मीटर--चालू		
५७	१८७	०.९००
५८	१८८	१.७३०
५९	१८९	३.९३०
६०	१९०	०.७००
६१	२१२	४.२०५
६२	३२८	८.२९०
६३	४७८-१	१.४७०
६४	४७८-२	०.२१०
६५	४७९-१	३.९७०
६६	४७९-२	३.२५०
६७	४८२	४.७३०
एकूण	६७	१५२.२०७

गाव शेटफळे		
वितरिका/एन-२७/२२८८५ मीटर		
१	६५१	०.४८०
२	६५५	१.१०५
३	६५६	१.७५२
४	६५७	४.३००
५	६७९	१०.०५०
६	६८०	२.२९०
७	६८१	२.९००
८	६८२	१०.९९०
९	६८३	६.६००
१०	६८४	१.१९०
११	६८५	२.६८०
१२	६८६	१.२८०
१३	६८७	५.६३०
१४	६८८	३.०५०
१५	६८९	३.०००

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव शेटफळे--चालू		
वितरिका/एन-२७/२२८८५ मीटर--चालू		
१६	६९०	४.२२०
१७	६९१	४.७३०
१८	६९२	२.३९०
१९	६९३	५.५७०
२०	६९४	४.८२०
२१	६९५	५.३००
२२	६९६	५.३८०
२३	६९७	३.३६०
२४	६९८	२.९१०
२५	६९९	६.०५०
२६	७००	५.६६०
२७	७०१	२.८४०
२८	७०२	३.८५०
२९	८६६	३.५४०
३०	८६७	६.४६०
३१	८६८	९.०००
३२	८६९	२.८१०
३३	८७०	२.७८०
३४	८७१	७.०२०
३५	८७२	१.४६०
३६	८७३	१.३५०
३७	८७४	८.०३०
३८	८७८	३.८३०
३९	८७९	६.९३०
४०	८८०	७.७९०
४१	८८२	१६.०१०
४२	८८४	५.७३०
४३	८८५	५.०४०
एकूण	४३	२०२.१५७

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव शेटफळे--चालू			गाव शेटफळे--चालू		
वितरिका/एन-४२/१३२५ मीटर			वितरिका/एन-४२/१३२५ मीटर--चालू		
१	८८८	१२.४२०	३२	९३६-२	५.७५०
२	८८९	२.४९०	३३	९३६-३	२.४७५
३	८९०	१.६१०	३४	९३६-४	०.४०५
४	८९१	०.९५०	३५	९३६-५	३.०२५
५	८९२	०.८५०	३६	९३६-६	२.०१०
६	८९३	१.०४०	३७	९३७	६.१९०
७	८९४	१.०७०	३८	९३८	२.०२०
८	८९५	०.९५०	३९	९३९	१.४७०
९	८९६	०.९८०	४०	९४०	२.७६०
१०	८९७	२.५३०	४१	९४१	०.८१०
११	८९८	३.०००	४२	९४२	२.०२०
१२	८९९	१.३६०	४३	९४३	२.१४०
१३	९००	०.४५०	४४	९४४	०.८१०
१४	९०१	२.६२०	४५	९४५	३.८८०
१५	९०२	०.९८०	४६	९४६	४.४२०
१६	९०३	०.६३०	४७	९४७	३.१२०
१७	९०४	१.१९०	४८	९४८	२.६८०
१८	९०५	०.४५०	४९	९४९	१.६००
१९	९०६	०.६३०	५०	९५०	१.११०
२०	९०७	०.९००	५१	९५१	०.७९०
२१	९०८	०.२१०	५२	९५२	०.८१०
२२	९०९	०.६७०	५३	९५३	०.८१०
२३	९१०	२.७५०	५४	९५४	०.८१०
२४	९११	०.०१०	५५	९५५	१.२३०
२५	९१२	१४.६१०	५६	९५६-१	५.४८०
२६	९१३	१४.१५०	५७	९५६-२	५.३९०
२७	९१४	१.५१०	५८	९५७	२.०३०
२८	९१५	२.३५५	५९	९५८	०.०२०
२९	९१६	०.०४०	६०	९८१	०.४७०
३०	९१७	३.१००	६१	९८२	०.२५५
३१	९३६-१	२.४७५	६२	९८३	०.४९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-४२/१३२५ मीटर--चालू

६३	९८४	१.५३०
६४	९८५	१.७५०
६५	९८६	०.४९०
६६	९८७	०.६२०
६७	९८८	०.८१०
६८	९८९	१.२१०
६९	९९०	१.०९०
७०	९९१	१.३३०
७१	९९२	०.६३०
७२	९९३	३.०१५
७३	९९४	०.२४०
७४	९९५	१.४९०
एकूण	७४	१६०.४६५

वितरिका/एन-४३/२३३५ मीटर

१	९१७	६.२००
२	९१८	१५.०७०
३	९१९	१२.१००
४	९२०	५.७२०
५	९२१	४.१८०
६	९२२	०.४५०
७	९२३	२.६४०
८	९२४	३.१७०
९	९२५	०.५६०
१०	९२६	२.२५०
११	९२७	०.८५०
१२	९२८	४.५८०
१३	९२९	३.०००
१४	९३०	०.७००
१५	९३१	०.०३०
१६	९३२	४.४९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव शेटफळे--चालू

वितरिका/एन-४३/२३३५ मीटर--चालू

१७	९३३	१.८८०
१८	९३४	७.१८०
१९	९३५	८.५००
२०	९३७	०.०३०
२१	९७९	१.७००
२२	९८०	०.६६०
२३	९९६	२.२००
२४	९९७	०.०३०
२५	९९८	०.३००
२६	९९९	५.०५०
२७	१०००	०.५४०
२८	१००१	०.०९०
२९	१००२	४.९३०
३०	१००३	०.८४०
३१	१००४	०.९८०
३२	१००५	०.३००
३३	१००६	०.३००
३४	१००७	०.५९०
३५	१००८	०.३१०
३६	१००९	०.३००
३७	१०१०	०.३२०
३८	१०११	०.०८०
३९	१०१२	०.०१०
४०	१०१३	०.०३०
४१	१०१४	०.१००
४२	१०१५	०.०४०
४३	१०१६	०.१५०
४४	१०१७	०.१००
४५	१०१८	०.१६०
४६	१०१९	०.११०
४७	१०२०	०.२३०

अनुसूची-ब-चालू			गावनिहाय क्षेत्र		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		कालवा खरसुंडी वितरिका		
	गट नंबर	क्षेत्र	विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर	१	२	३ (सी.सी.ए.)
गाव शेटफळे--चालू			गाव शेटफळे		
वितरिका/एन-४३/२३३५ मीटर--चालू			एन- २४	२००	१५५.८७८
४८	१०२१	०.११०	एन- २५	४७	१५२.५०३
४९	१०२२	०.१२०	एन- २६	१८	८९.३९२
५०	१०२३	०.०८०	एन- २७	४३	२०२.१६
५१	१०२४	०.०८०	एन- ४२	७४	१६०.४६५
५२	१०२५	०.१५०	एन- ४३	७६	१४८.६३५
५३	१०२६	०.२९०	एकूण	४५८	९०९.०३०
५४	१०२७	०.०२०	गाव लेंगरेवाडी		
५५	१०२८	०.१४०	एन- २६	६७	१५२.२०७
५६	१०२९	०.१४०	एकूण	६७	१५२.२०७
५७	१०३०	०.७४०	एकूणात	५२५	१०६१.२४
५८	१०३१	०.०८०	इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, क्रमांक १, जिल्हा सांगली.		
५९	१०३२	०.२८०			
६०	१०३३	०.४१०	सांगली, १९ जुलै २०१८.		
६१	१०३४	०.०७०			
६२	१०३५	८.३९०	MMISF ACT, 2005 (See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00) (Notification III)		
६३	९१५	२.३५५			
६४	९१७	३.१००	क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (११)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned		
६५	९३६-१	२.४७५			
६६	९३६-२	५.७५०			
६७	९३६-३	२.४७५			
६८	९३६-४	०.४०५			
६९	९३६-५	३.०२५			
७०	९३६-६	२.०१०			
७१	९३७	६.१९०			
७२	९८१	०.४७०			
७३	९८२	०.२५५			
७४	९८३	०.४९०			
७५	९९३	३.०१५			
७६	९९५	१.४९०			
एकूण	७६	१४८.६३५			

Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation
Scheme.

Area Notified : 1061.24 Ha.

No. of Villages : 2-Lengrewadi, Shetphale,
taluka Atpadi, district Sangli.

Description of area notified : Command of DO
N-24 to N-27, 42, 43 of Kharsundi Dy. of
Ghanand Hivatad Canal of WUA No. 11, Area
1061.24 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 11, Shetphale,
taluka Aatpadi, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Atpadi

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Lengarewadi	67	152.207
Shetphale	458	909.030
Grand Total	525	1061.24

Schedule-B

District Sangli, taluka Atpadi

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Shetphale

Dy./N-24/Ch. 21020 mtrs.

1	31	0.190
2	32	0.200
3	33	0.490
4	34	0.150
5	35	0.470
6	36	0.640
7	37	0.400
8	38	1.010
9	39	0.510
10	40	1.130
11	41	0.550
12	42	0.570
13	43	1.020
14	44	0.890
15	45	1.560
16	46	1.330
17	47	0.470
18	48	0.820
19	49	0.350
20	50	0.340
21	51	0.230
22	52	0.090
23	53	0.230
24	54	0.210
25	55	0.040
26	56	0.140
27	57	0.510
28	58	0.430
29	59	0.380
30	60	0.260
31	61	0.610
32	77	2.130
33	78	0.520
34	79	0.470
35	80	0.050

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.

Dy./N-24/Ch. 21020 mtrs.—contd.

36	81	0.450
37	82	2.120
38	83	2.190
39	84	0.520
40	88	13.820
41	89	1.980
42	90	5.720
43	91	2.800
44	92	5.060
45	93	0.510
46	94	2.660
47	95	1.530
48	96	3.490
49	97	1.450
50	122	2.280
51	123	0.130
52	129	0.180
53	231	0.250
54	639	9.590
55	670	3.951
56	671	2.200
57	706	1.605
58	707	0.960
59	708	1.170
60	709	3.320
61	710	3.070
62	711	0.840
63	712	0.740
64	713	1.230
65	714	0.110
66	715	0.060
67	716	0.350
68	717	0.590
69	718	0.150
70	719	0.450
71	720	0.430
72	721	0.530

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.

Dy./N-24/Ch. 21020 mtrs.—contd.

73	722	0.010
74	723	0.010
75	724	0.120
76	725	0.240
77	726	0.170
78	727	0.320
79	728	0.030
80	729	0.030
81	730	0.340
82	731	0.340
83	732	0.010
84	733	0.260
85	734	0.260
86	735	0.420
87	736	0.580
88	737	0.670
89	738	0.610
90	739	1.720
91	740	2.680
92	741	3.830
93	742	0.020
94	743	2.110
95	744	0.400
96	745	1.530
97	746	2.020
98	747	1.030
99	748	1.880
100	749	0.900
101	750	0.280
102	751	3.410
103	754	1.150
104	762	0.310
105	763	0.650
106	766	0.300
107	767	0.130
108	768	0.240
109	769	2.170

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.**Dy./N-24/Ch. 21020 mtrs.—contd.**

110	770	0.250
111	771	0.620
112	772	0.270
113	773	0.150
114	774	0.120
115	775	0.110
116	776	0.200
117	777	0.270
118	778	0.490
119	779	0.500
120	780	0.440
121	781	0.210
122	782	0.100
123	783	0.090
124	784	0.150
125	785	0.140
126	786	0.070
127	787	0.070
128	788	0.120
129	789	0.110
130	790	0.080
131	791	0.090
132	792	0.380
133	793	0.130
134	794	0.100
135	795	0.070
136	796	0.110
137	797	0.070
138	798	0.150
139	799	0.070
140	800	0.060
141	801	0.070
142	802	0.050
143	803	0.060
144	804	0.020
145	805	0.090
146	806	0.030

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.**Dy./N-24/Ch. 21020 mtrs.—contd.**

147	807	0.220
148	808	0.090
149	809	0.070
150	810	0.100
151	811	0.130
152	812	0.240
153	813	0.270
154	814	0.310
155	815	0.400
156	816	0.160
157	817	0.220
158	818	0.400
159	819	0.170
160	820	0.190
161	821	0.230
162	822	0.120
163	823	0.140
164	824	0.260
165	825	0.160
166	826	0.200
167	827	0.350
168	828	0.280
169	829	0.080
170	830	0.060
171	831	0.050
172	832	0.070
173	833	0.290
174	834	0.120
175	835	0.100
176	836	0.230
177	837	0.290
178	838	0.310
179	839	0.200
180	840	0.210
181	841	0.510
182	842	0.180
183	843	0.480

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

Village Shetphale—contd.

Dy./N-24/Ch. 21020 mtrs.—contd.

184	844	0.240
185	845	0.140
186	846	0.150
187	847	0.110
188	848	0.360
189	849	0.160
190	850	0.500
191	851	0.310
192	852	0.160
193	853	0.140
194	854	0.550
195	855	0.260
196	856	1.050
197	857	3.352
198	858/1/1	2.085
199	858/859	2.085
200	860	1.170

Total	152	121.06
--------------	------------	---------------

Dy./N-25/Ch. 21815 mtrs.

1	86	0.660
2	89	1.980
3	90	5.720
4	591	1.780
5	610	5.100
6	639	9.590
7	642	5.200
8	644	5.010
9	645	4.081
10	657	2.150
11	658	5.100
12	659	1.840
13	660	2.120
14	661	0.870
15	662	6.140
16	663	4.080
17	664	0.960

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

Village Shetphale—contd.

Dy./N-25/Ch. 21815 mtrs.—contd.

18	665	0.630
19	666	4.160
20	667	1.150
21	668	2.760
22	669	4.590
23	670	9.219
24	671	2.200
25	672	0.630
26	673	0.630
27	674	1.610
28	675	16.700
29	676	2.720
30	677	0.810
31	678	0.780
32	703	0.850
33	704	2.560
34	705	4.370
35	706	1.605
36	707	0.960
37	708	1.170
38	857	0.838
39	858/1/1	2.085
40	858/859	2.085
41	860	1.170
42	861	3.890
43	862	7.570
44	863	3.630
45	864	2.710
46	865	2.500
47	866	3.540

Total	47	152.503
--------------	-----------	----------------

Dy./N-26/Ch. 22225 mtrs.

1	461	0.340
2	639	9.590
3	640	4.350
4	641	4.130

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Shetphale—contd.		
Dy./N-26/Ch. 22225 mtrs.—contd.		
5	642	5.200
6	645	1.749
7	646	9.640
8	647	4.400
9	648	4.890
10	649	28.420
11	650	1.940
12	651	0.480
13	652	1.470
14	653	4.890
15	654	4.210
16	655	1.105
17	656	0.438
18	657	2.150
Total	18	89.392

Village Lengarewadi

1	134	3.590
2	135	2.580
3	136	0.610
4	137	0.550
5	138	1.370
6	139	0.760
7	140	1.750
8	141	1.650
9	142	3.580
10	143	0.736
11	144-1	1.720
12	144-2	1.696
13	145	1.400
14	146	1.470
15	147	1.380
16	148	3.210
17	149	3.040
18	150	1.050
19	151	1.100
20	152	4.530

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Lengarewadi—contd.		
Dy./N-26/Ch. 22225 mtrs.—contd.		
21	153	2.210
22	154	1.620
23	155	4.150
24	156	12.550
25	157	5.270
26	158	2.050
27	159-1	13.260
28	159-2	0.410
29	160	0.370
30	161	0.370
31	162	1.820
32	163	2.140
33	164	0.330
34	165	0.060
35	166	1.420
36	167	1.780
37	168-1	1.360
38	168-2	1.000
39	169	3.250
40	170	5.290
41	171	1.490
42	172	1.500
43	173	1.530
44	174	2.700
45	175	0.040
46	176	0.050
47	177	4.830
48	178	1.510
49	179	0.650
50	180	2.590
51	181	0.880
52	182	1.600
53	183	0.300
54	184	0.100
55	185	0.180
56	186	0.390
57	187	0.900

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Lengarewadi—contd.

Dy./N-26/Ch. 22225 mtrs.—contd.

58	188	1.730
59	189	3.930
60	190	0.700
61	212	4.205
62	328	8.290
63	478-1	1.470
64	478-2	0.210
65	479-1	3.970
66	479-2	3.250
67	482	4.730
Total	67	152.207

Village Shetphale

Dy./N-27/Ch. 22885 mtrs.

1	651	0.480
2	655	1.105
3	656	1.752
4	657	4.300
5	679	10.050
6	680	2.290
7	681	2.900
8	682	10.990
9	683	6.600
10	684	1.190
11	685	2.680
12	686	1.280
13	687	5.630
14	688	3.050
15	689	3.000
16	690	4.220
17	691	4.730
18	692	2.390
19	693	5.570
20	694	4.820
21	695	5.300
22	696	5.380
23	697	3.360

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Shetphale—contd.

Dy./N-27/Ch. 22885 mtrs.—contd.

24	698	2.910
25	699	6.050
26	700	5.660
27	701	2.840
28	702	3.850
29	866	3.540
30	867	6.460
31	868	9.000
32	869	2.810
33	870	2.780
34	871	7.020
35	872	1.460
36	873	1.350
37	874	8.030
38	878	3.830
39	879	6.930
40	880	7.790
41	882	16.010
42	884	5.730
43	885	5.040
Total	43	202.157

Dy./N-42/Ch. 1325 mtrs.

1	888	12.420
2	889	2.490
3	890	1.610
4	891	0.950
5	892	0.850
6	893	1.040
7	894	1.070
8	895	0.950
9	896	0.980
10	897	2.530
11	898	3.000
12	899	1.360
13	900	0.450
14	901	2.620

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.**Dy./N-42/Ch. 1325 mtrs.—contd.**

15	902	0.980
16	903	0.630
17	904	1.190
18	905	0.450
19	906	0.630
20	907	0.900
21	908	0.210
22	909	0.670
23	910	2.750
24	911	0.010
25	912	14.610
26	913	14.150
27	914	1.510
28	915	2.355
29	916	0.040
30	917	3.100
31	936-1	2.475
32	936-2	5.750
33	936-3	2.475
34	936-4	0.405
35	936-5	3.025
36	936-6	2.010
37	937	6.190
38	938	2.020
39	939	1.470
40	940	2.760
41	941	0.810
42	942	2.020
43	943	2.140
44	944	0.810
45	945	3.880
46	946	4.420
47	947	3.120
48	948	2.680
49	949	1.600
50	950	1.110
51	951	0.790

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.**Dy./N-42/Ch. 1325 mtrs.—contd.**

52	952	0.810
53	953	0.810
54	954	0.810
55	955	1.230
56	956-1	5.480
57	956-2	5.390
58	957	2.030
59	958	0.020
60	981	0.470
61	982	0.255
62	983	0.490
63	984	1.530
64	985	1.750
65	986	0.490
66	987	0.620
67	988	0.810
68	989	1.210
69	990	1.090
70	991	1.330
71	992	0.630
72	993	3.015
73	994	0.240
74	995	1.490

Total	74	160.465
--------------	-----------	----------------

Dy./N-43/Ch. 2335 mtrs.

1	917	6.200
2	918	15.070
3	919	12.100
4	920	5.720
5	921	4.180
6	922	0.450
7	923	2.640
8	924	3.170
9	925	0.560
10	926	2.250
11	927	0.850

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.

Dy./N-43/Ch. 2335 mtrs.—contd.

12	928	4.580
13	929	3.000
14	930	0.700
15	931	0.030
16	932	4.490
17	933	1.880
18	934	7.180
19	935	8.500
20	967	0.030
21	979	1.700
22	980	0.660
23	996	2.200
24	997	0.030
25	998	0.300
26	999	5.050
27	1000	0.540
28	1001	0.090
29	1002	4.930
30	1003	0.840
31	1004	0.980
32	1005	0.300
33	1006	0.300
34	1007	0.590
35	1008	0.310
36	1009	0.300
37	1010	0.320
38	1011	0.080
39	1012	0.010
40	1013	0.030
41	1014	0.100
42	1015	0.040
43	1016	0.150
44	1017	0.100
45	1018	0.160
46	1019	0.110
47	1020	0.230
48	1021	0.110

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Shetphale—contd.

Dy./N-43/Ch. 2335 mtrs.—contd.

49	1022	0.120
50	1023	0.080
51	1024	0.080
52	1025	0.150
53	1026	0.290
54	1027	0.020
55	1028	0.140
56	1029	0.140
57	1030	0.740
58	1031	0.080
59	1032	0.280
60	1033	0.410
61	1034	0.070
62	1035	8.390
63	915	2.355
64	917	3.100
65	936-1	2.475
66	936-2	5.750
67	936-3	2.475
68	936-4	0.405
69	936-5	3.025
70	936-6	2.010
71	937	6.190
72	981	0.470
73	982	0.255
74	983	0.490
75	993	3.015
76	995	1.490

Total	76	148.635
--------------	-----------	----------------

Villagewise Abstract

Canal Kharsundi Dy.

Outlet	Gat No.	Area
1	2	3 (CCA)

Village Shetphale

N- 24	200	155.878
N- 25	47	152.503

Village-wise Abstract—contd.

Outlet 1	Gat No. 2	Area 3 (CCA)
Village Shetphale—contd.		
N- 26	18	89.392
N- 27	43	202.16
N- 42	74	160.465
N- 43	76	148.635
Total	458	909.030
Village Lingarewadi		
N- 26	67	152.207
Total	67	152.207
Grand Total	525	1061.24

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

अधिसूचना ३महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंभू-१/प्रशा-४/२१५४ (१२)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग, सांगली खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे ;

मी, इंजिनिअर प्रशांत पांडुरंग कडुसकर, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभाग क्रमांक १, सांगली
उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्रमांक ९,
खानापूर.

प्रकल्पाचे नाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ७३३.१९ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पावरील
घाणंद हिवतड कालवा अंतर्गत खरसुंडी वितरिका क्रमांक
एन-२८४ ते एन-३१ वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था
क्रमांक १२, क्षेत्र ७३३.१९ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : २-लेंगरेवाडी, माडगुळे,
तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :
पाणीवापर संस्था क्रमांक १२, लेंगरेवाडी, तालुका आटपाडी,
जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील**जिल्हा सांगली, तालुका आटपाडी**

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
लेंगरेवाडी	२१५
माडगुळे	११३
एकूण	३२८

हे. आर

४६२.०९७

२७१.०९०

अनुसूची-ब**जिल्हा सांगली, तालुका आटपाडी**

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
गट नंबर	क्षेत्र
१	२
	३
	(सीसीए)
	हेक्टर

गाव लेंगरेवाडी**वितरिका/एन-२८/२२३३४० मीटर**

१	११२	६.४३०
२	११३	५.९६०

अनुसूची-ब-चालू			अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव लेंगरेवाडी--चालू			गाव लेंगरेवाडी--चालू		
वितरिका/एन-२८/२२३३४० मीटर--चालू			वितरिका/एन-२८/२४४६० मीटर--चालू		
३	११४	३.४८०	८	१९६	०.०५०
४	११५	११.१४०	९	१९७	१.२००
५	११६	३.५९०	१०	१९८	०.४७०
६	११७	५.४५०	११	१९९	०.४८०
७	११८	५.३६०	१२	२००	१.२३०
८	११९	५.२५०	१३	२०१	१.२८०
९	१२०	१.०१०	१४	२०२	०.६२०
१०	१२१	४.२३०	१५	२०३	०.२८०
११	१२२	३.२२०	१६	२०४	०.९४०
१२	१२३	१.७४०	१७	२०५	१.२५०
१३	१२४	१.२९०	१८	२०६	२.३९०
१४	१२५	१.७६०	१९	२०७	१.९८०
१५	१२६	१.३५०	२०	२०८	०.८२०
१६	१२७	७.२७०	२१	२०९	१.७८०
१७	१२८	१४.७७०	२२	२१०	०.४२०
१८	१२९	०.८८०	२३	२११	०.६३०
१९	१३०	६.२५०	२४	२१२	४.२०५
२०	१३१	७.८७०	२५	२१३	०.९१०
२१	१३२	९.७३०	२६	२१४	४.८६०
२२	१३३-१	२२.७८०	२७	२१५	७.२४०
२३	१३३-२	०.९१०	२८	२१६	९.७७०
२४	१३४	३.५९०	२९	२१७	३.८००
एकूण	२४	१३५.३१०	३०	२१८	१.५४०
वितरिका/एन-२८/२४४६० मीटर			वितरिका/एन-२८/२४४६० मीटर		
१	१४३	०.१८४	३१	२१९	१.३५०
२	१४४-१	०.३४४	३२	२२०	१.५६०
३	१४४-२	०.४२४	३३	२२१	१.०४०
४	१९२	१.५६०	३४	२२२	१.२३०
५	१९३	३.१४०	३५	२२३-१	२.८२०
६	१९४	१.४९०	३६	२२३-२	२.७६०
७	१९५	१.१५०	३७	२२४	३.१५०
			३८	२२५	४.७५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव लेंगरेवाडी--चालू

वितरिका/एन-२८/२४४६० मीटर--चालू

३९	२२६	०.०४०
४०	२२७	०.०५०
४१	२२८	१.३८०
४२	२२९	१.८९०
४३	२३०	१.७६०
४४	२३१	१.४९०
४५	२३२	०.९३०
४६	२३३	०.१५०
४७	२३४	०.७८०
४८	२३५	०.९१०
४९	२३६	२.५६०
५०	२३७	८.६२०
५१	२३८	१.१२०
५२	२३९	२.८००
५३	२४०	१.१५०
५४	२४१	१.१००
५५	२४२	१.६५०
५६	२४३	१.२२०
५७	२४४	०.९१०
५८	२४८	३.८००
५९	२४९	०.४६०
६०	२५०	०.३४०
६१	२५१	०.२७०
६२	२५२	०.०५०
६३	२५३	०.९००
६४	२५४	०.९५०
६५	२५५	०.०३०
६६	२५६	०.०९०
६७	२५७-१	१.१५०
६८	२५७-२	२.९२०
६९	२५८	०.०५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव लेंगरेवाडी--चालू

वितरिका/एन-२८/२४४६० मीटर--चालू

७०	२५९	०.३९०
७१	२६०	०.५९०
७२	२६१	०.९१०
७३	२६२	१.७८०
७४	२९१	४.७१०
७५	२९२	०.०८०
७६	२९३	०.०५०
७७	२९४	०.४००
७८	२९५	०.१६०
७९	२९६	०.२९०
८०	२९७	०.५१०
८१	२९८	०.१५०
८२	२९९	०.१७०
८३	३००	१.६४०
८४	३०१	०.१२०
८५	३०२	०.०९०
८६	३०३	०.४८०
८७	३०४	०.०८०
८८	३०५	०.२७०
८९	३०६	०.१८०
९०	३०७	०.१८०
९१	३०८	०.०५०
९२	३०९	०.२३०
९३	३१०	०.२००
९४	३११	०.०४०
९५	३१२	१.२३०
९६	३१३	०.४३०
९७	३१४	०.४६०
९८	३१५	०.७५०
९९	३१६	०.४००
१००	३१७	०.४३०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव लेंगरेवाडी--चालू			गाव लेंगरेवाडी--चालू		
वितरिका/एन-२८/२४४६० मीटर--चालू			वितरिका/एन-३०/४५४१५ मीटर--चालू		
१०१	३१८	२.८७०	५	२५	०.४९०
१०२	३१९	०.१६०	६	२६	१.९००
१०३	३२०	०.१९०	७	२७	०.०६०
१०४	३२१	०.४८०	८	२८	१.९३०
१०५	३२२	२.२८०	९	२९	१.६२०
१०६	३२३	०.३३०	१०	३०	२.२६०
१०७	३२४	२.६२०	११	४६	१.७५०
१०८	३२५	०.०५०	१२	४७	३.८७०
१०९	३२६	०.१५०	१३	५१	०.७७०
११०	३२७	५.१००	१४	५२	३.३१०
१११	३२८	८.२९०	१५	५८	१.७५०
११२	३२९	३.८१०	१६	५९	०.५७०
११३	३३०	०.०७०	१७	६०	१.५३०
११४	३३१	०.३९०	१८	६१	६.५००
११५	३३२	०.७३०	१९	६२	३.७८०
११६	३३३	०.६१०	२०	६३	०.०१०
११७	३३४	१.०१०	२१	६४	१.८३०
११८	३३५	०.६६०	२२	६५	२.५७०
११९	३३६	०.०७०	२३	६६	१.४९०
१२०	३३७	०.६७०	२४	६७	१.२१०
१२१	३३८	०.९५०	२५	६८	२.६९०
१२२	५७५	०.५८०	२६	६९	२.६९०
१२३	५७६	०.०२०	२७	७०	३.४६०
एकूण	१२३	१६६.१५७	२८	७१	१६.२२०
वितरिका/एन-३०/४५४१५ मीटर			२९	७९	८.९६०
१	२१	०.०५०	३०	८०	१.७००
२	२२	०.५२०	३१	८१	१०.६८०
३	२३	०.५७०	३२	८२	२.८४०
४	२४	०.४७०	३३	८३	१.०६०
			३४	८४	३.६१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव लेंगरेवाडी--चालू

वितरिका/एन-३०/४५४१५ मीटर--चालू

३५	८५-१	०.८९०
३६	८५-२	९.५२०
एकूण	३६	१०५.१३०

गाव माडगुळे

१	२४५	१.४४०
२	२६४	१.५७०
३	२६५	०.०४०
४	२६६	१.५७०
५	२६७	०.९३०
६	२६८	०.९७०
७	२६९	२.६८०
८	२७०	०.०४०
९	२७१	१.२१०
१०	२७२	३.६७०
११	२७३	१.४५०
१२	२७४	१.७१०
१३	२७५	३.०४०
१४	२७६	२.३७०
१५	२७७	४.१३०
१६	२७८	१०.८००
१७	२७९	८.४१०
१८	२८०	४.२७०
१९	२८१	०.०८०
२०	२८२	०.७१०
२१	२८३	२.४६०
२२	२८४	०.६८०
२३	२८५	०.०१०
२४	२८६	०.०६०
२५	२८७	०.२८०
२६	२८८	०.४४०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव माडगुळे--चालू

वितरिका/एन-३०/४५४१५ मीटर--चालू

२७	२८९	०.४७०
२८	३७८	०.९६०
२९	३८०	२.२२०
३०	३८५	१.८८०
३१	३८६	२.२५०
३२	३८७	३.८००
३३	३८८	८.१४०
३४	३९३	७.९९०
३५	४०२	५.७४०
३६	४०७	१.१५०
३७	४०८	१.६१०
३८	४०९	२.७००
३९	४१०	२.९५०
४०	४११	०.१९०
४१	४१२	१.१००
४२	४१३	१.२००
४३	४१४	१.७७०
४४	४८६	२.५५०
४५	४८७	२.५४०
४६	५१७	५.१३०
४७	५१८	२.०१०
४८	५२३	२.८१०
४९	५२४	६.०३०
५०	५२५	०.११०
५१	५२६	१.८२०
५२	५२७	०.६००
५३	५३८	१४.२५०
५४	५५०	४.०७०
५५	५५१	४.१७०
५६	५५२	१.४६०
५७	५५३	१.२५०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव माडगुळे--चालू			गाव लेंगरेवाडी--चालू		
वितरिका/एन-३०/४५४१५ मीटर--चालू			वितरिका/एन-३१/२५६०५ मीटर--चालू		
५८	५५४	२.५७०	१०	८९	०.२००
५९	५५५	२.७४०	११	९०	१.६४०
६०	५५६	१.४३०	१२	९१	०.५९०
६१	५५७	१.४१०	१३	९२	०.३९०
६२	५५८	१.४९०	१४	९३	०.१७०
६३	५५९	१.०५०	१५	९४	०.४००
६४	५६०	१.१३०	१६	९५	०.३८०
६५	५६१	०.९७०	१७	९६	०.३८०
६६	५६२	१.२८०	१८	९७	१.३४०
६७	५६३	०.६३०	१९	९८	१.६३०
६८	५६४	०.९७०	२०	९९	१.४३०
६९	५६५	१.०९०	२१	१००	१.८१०
७०	५६६	०.८६०	२२	१०१	१.१८०
७१	५६७	०.०७०	२३	१०२	६.४६०
७२	५६८	०.७५०	२४	१०३	०.०२०
७३	५७१	१.६००	२५	१०४	०.०७०
७४	५७२	१.१३०	२६	१०५	०.६५०
७५	५७३	१.११०	२७	१०६	२.७५०
एकूण	७५	१७२.२२०	२८	१०७	२.६८०
गाव लेंगरेवाडी			२९	१०८	४.२८०
वितरिका/एन-३१/२५६०५ मीटर			३०	१०९	२.२१०
१	७२	१.८७०	३१	११०	२.२८०
२	७४	०.३००	३२	१११	४.५७०
३	७५	२.२००	एकूण	३२	५५.५००
४	७६	३.२७०	गाव माडगुळे		
५	७७	३.३५०	१	३८१-१	०.६३०
६	७८	०.९७०	२	३८१-२	२.०९०
७	८६	२.३४०	३	३८४	१.६२०
८	८७	१.८१०	४	३८९	२.१५०
९	८८	१.८८०	५	३९०	२.१४०

अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव माडगुळे-चालू
वितरिका/एन-३१/२५६०५ मीटर--चालू

६	३९१	२.३२०
७	३९२	२.४४०
८	४०३	२.५१०
९	४०४	२.४३०
१०	४०५-१	२.३००
११	४०५-२	२.३००
१२	४०६	२.६३०
१३	४८८	११.७५०
१४	४८९	२.८५०
१५	४९४	३.४९०
१६	४९५	४.३८०
१७	४९६	२.६५०
१८	४९७	२.३८०
१९	४९८	१.१९०
२०	४९९	१.६६०
२१	५००	१.४७०
२२	५०१	१.१२०
२३	५०२	५.९७०
२४	५०३	०.०७०
२५	५०४	५.८७०
२६	५०५	८.८८०
२७	५०६	०.०५०
२८	५०७	०.३१०
२९	५०८	०.२००
३०	५०९	०.४५०
३१	५१०	०.०१०
३२	५११	३.६७०
३३	५१२	०.९२०
३४	५१३	१.४८०

अनुसूची-ब-चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव माडगुळे-चालू
वितरिका/एन-३१/२५६०५ मीटर--चालू

३५	५१४	२.६९०
३६	५१५	०.४००
३७	५१६	४.२७०
३८	५१७	५.१३०
एकूण	३८	९८.८७०

गावनिहाय क्षेत्र

कालवा खरसुंडी वितरिका

विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)

गाव लेंगरेवाडी

एन- २८	२४	१३५.३१
एन- २९	१२३	१६६.१५७
एन- ३०	३६	१०५.१३
एन- ३१	३२	५५.५०
एकूण	२१५	४६२.०९७

गाव माडगुळे

एन- ३०	७५	१७२.२२०
एन- ३१	३८	९८.८७०
एकूण	११३	२७१.०९०
एकूणात	३२८	७३३.१९

इंजि. प्रशांत पांडुरंग कडुसकर,
कार्यकारी अभियंता,
टॅम्पू उपसा सिंचन प्रकल्प विभाग,
क्रमांक १, जिल्हा सांगली.

सांगली, १९ जुलै २०१८.

MMISF ACT, 2005
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and
Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक टेम्बू-१/प्रशा-४/२१५४ (१२)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigation Project Division, Sangli hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Eng. Prashant Pandurang Kaduskar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project Division
No. 1, Sangli

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project
Sub-Division No. 9, Khanapur

Name of the Project : Tembhu Lift Irrigation
Scheme.

Area Notified : 733.19 Ha.

No. of Villages : 2-Lengrewadi, Shetphale,
taluka Atpadi, district Sangli.

Description of area notified : Command of DO
N-28 to N-31 of Kharsundi Dy. of Ghanand
Hivatad Canal of WUA No. 12,
Area 733.19 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)
: Proposed WUA No. 12, Lengrewadi,
taluka Aatpadi, district Sangli.

Details of Area Notified

District Sangli, taluka Atpadi

Name of Villages	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3 (Ha.)
Lengrewadi	215	462.097
Madgule	113	271.090
Grand Total	328	733.19

Schedule-B

District Sangli, taluka Atpadi

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

Village Lengrewadi

Dy./N-28/Ch. 23340 mtrs.

1	112	6.430
2	113	5.960
3	114	3.480
4	115	11.140
5	116	3.590
6	117	5.450
7	118	5.360
8	119	5.250
9	120	1.010
10	121	4.230
11	122	3.220
12	123	1.740
13	124	1.290
14	125	1.760
15	126	1.350
16	127	7.270
17	128	14.770
18	129	0.880
19	130	6.250
20	131	7.870
21	132	9.730

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Lengrewadi—contd.**Dy./N-28/Ch. 23340 mtrs.—contd.**

22	133-1	22.780
23	133-2	0.910
24	134	3.590
Total	24	135.310

Dy./N-29/Ch. 24460 mtrs.

1	143	0.184
2	144-1	0.344
3	144-2	0.424
4	192	1.560
5	193	3.140
6	194	1.490
7	195	1.150
8	196	0.050
9	197	1.200
10	198	0.470
11	199	0.480
12	200	1.230
13	201	1.280
14	202	0.620
15	203	0.280
16	204	0.940
17	205	1.250
18	206	2.390
19	207	1.980
20	208	0.820
21	209	1.780
22	210	0.420
23	211	0.630
24	212	4.205
25	213	0.910
26	214	4.860
27	215	7.240
28	216	9.770
29	217	3.800
30	218	1.540
31	219	1.350

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

Village Lengrewadi—contd.**Dy./N-29/Ch. 24460 mtrs.—contd.**

32	220	1.560
33	221	1.040
34	222	1.230
35	223-1	2.820
36	223-2	2.760
37	224	3.150
38	225	4.750
39	226	0.040
40	227	0.050
41	228	1.380
42	229	1.890
43	230	1.760
44	231	1.490
45	232	0.930
46	233	0.150
47	234	0.780
48	235	0.910
49	236	2.560
50	237	8.620
51	238	1.120
52	239	2.800
53	240	1.150
54	241	1.100
55	242	1.650
56	243	1.220
57	244	0.910
58	248	3.800
59	249	0.460
60	250	0.340
61	251	0.270
62	252	0.050
63	253	0.900
64	254	0.950
65	255	0.030
66	256	0.090
67	257-1	1.150
68	257-2	2.920

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Lengrewadi—contd.

Dy./N-29/Ch. 24460 mtrs.—contd.

69	258	0.050
70	259	0.390
71	260	0.590
72	261	0.910
73	262	1.780
74	291	4.710
75	292	0.080
76	293	0.050
77	294	0.400
78	295	0.160
79	296	0.290
80	297	0.510
81	298	0.150
82	299	0.170
83	300	1.640
84	301	0.120
85	302	0.090
86	303	0.480
87	304	0.080
88	305	0.270
89	306	0.180
90	307	0.180
91	308	0.050
92	309	0.230
93	310	0.200
94	311	0.040
95	312	1.230
96	313	0.430
97	314	0.460
98	315	0.750
99	316	0.400
100	317	0.430
101	318	2.870
102	319	0.160
103	320	0.190
104	321	0.480
105	322	2.280

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

Village Lengrewadi—contd.

Dy./N-29/Ch. 24460 mtrs.—contd.

106	323	0.330
107	324	2.620
108	325	0.050
109	326	0.150
110	327	5.100
111	328	8.290
112	329	3.810
113	330	0.070
114	331	0.390
115	332	0.730
116	333	0.610
117	334	1.010
118	335	0.660
119	336	0.070
120	337	0.670
121	338	0.950
122	575	0.580
123	576	0.020

Total	123	166.157
--------------	------------	----------------

Dy./N-30/Ch. 45415 mtrs.

1	21	0.050
2	22	0.520
3	23	0.570
4	24	0.470
5	25	0.490
6	26	1.900
7	27	0.060
8	28	1.930
9	29	1.620
10	30	2.260
11	46	1.750
12	47	3.870
13	51	0.770
14	52	3.310
15	58	1.750
16	59	0.570

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Lengrewadi—contd.**Dy./N-30/Ch. 45415 mtrs.—contd.**

17	60	1.530
18	61	6.500
19	62	3.780
20	63	0.010
21	64	1.830
22	65	2.570
23	66	1.490
24	67	1.210
25	68	2.690
26	69	2.690
27	70	3.460
28	71	16.220
29	79	8.960
30	80	1.700
31	81	10.680
32	82	2.840
33	83	1.060
34	84	3.610
35	85-1	0.890
36	85-2	9.520

Total	36	105.130
--------------	-----------	----------------

Village Madgule

1	245	1.440
2	264	1.570
3	265	0.040
4	266	1.570
5	267	0.930
6	268	0.970
7	269	2.680
8	270	0.040
9	271	1.210
10	272	3.670
11	273	1.450
12	274	1.710
13	275	3.040
14	276	2.370

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3

Village Madgule—contd.**Dy./N-30/Ch. 45415 mtrs.—contd.**

15	277	4.130
16	278	10.800
17	279	8.410
18	280	4.270
19	281	0.080
20	282	0.710
21	283	2.460
22	284	0.680
23	285	0.010
24	286	0.060
25	287	0.280
26	288	0.440
27	289	0.470
28	378	0.960
29	380	2.220
30	385	1.880
31	386	2.250
32	387	3.800
33	388	8.140
34	393	7.990
35	402	5.740
36	407	1.150
37	408	1.610
38	409	2.700
39	410	2.950
40	411	0.190
41	412	1.100
42	413	1.200
43	414	1.770
44	486	2.550
45	487	2.540
46	517	5.130
47	518	2.010
48	523	2.810
49	524	6.030
50	525	0.110
51	526	1.820

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Madgule—contd.		
Dy./N-30/Ch. 45415 mtrs.—contd.		
52	527	0.600
53	538	14.250
54	550	4.070
55	551	4.170
56	552	1.460
57	553	1.250
58	554	2.570
59	555	2.740
60	556	1.430
61	557	1.410
62	558	1.490
63	559	1.050
64	560	1.130
65	561	0.970
66	562	1.280
67	563	0.630
68	564	0.970
69	565	1.090
70	566	0.860
71	567	0.070
72	568	0.750
73	571	1.600
74	572	1.130
75	573	1.110
Total	75	172.220

Village Lengarewadi

Dy./N-31/Ch. 25605 mtrs.

1	72	1.870
2	74	0.300
3	75	2.200
4	76	3.270
5	77	3.350
6	78	0.970
7	86	2.340
8	87	1.810
9	88	1.880

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
Village Lengarewadi—contd.		
Dy./N-31/Ch. 25605 mtrs.—contd.		
10	89	0.200
11	90	1.640
12	91	0.590
13	92	0.390
14	93	0.170
15	94	0.400
16	95	0.380
17	96	0.380
18	97	1.340
19	98	1.630
20	99	1.430
21	100	1.810
22	101	1.180
23	102	6.460
24	103	0.020
25	104	0.070
26	105	0.650
27	106	2.750
28	107	2.680
29	108	4.280
30	109	2.210
31	110	2.280
32	111	4.570
Total	32	55.500

Village Madgule

1	381-1	0.630
2	381-2	2.090
3	384	1.620
4	389	2.150
5	390	2.140
6	391	2.320
7	392	2.440
8	403	2.510
9	404	2.430
10	405-1	2.300
11	405-2	2.300

Schedule-B—contd.

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3
Village Madgule—contd.		
Dy./N-31/Ch. 25605 mtrs.—contd.		
12	406	2.630
13	488	11.750
14	489	2.850
15	494	3.490
16	495	4.380
17	496	2.650
18	497	2.380
19	498	1.190
20	499	1.660
21	500	1.470
22	501	1.120
23	502	5.970
24	503	0.070
25	504	5.870
26	505	8.880
27	506	0.050
28	507	0.310
29	508	0.200
30	509	0.450
31	510	0.010
32	511	3.670
33	512	0.920
34	513	1.480
35	514	2.690
36	515	0.400
37	516	4.270
38	517	5.130
Total	38	98.870

**Village Abstract
Canal Kharsundi Dy.**

Outlet 1	Gat No. 2	Area Area (CCA) 3
Village Lingarewadi		
N- 28	24	135.31
N- 29	123	166.157

Village Abstract—contd.

Outlet 1	Gat No. 2	Area Area (CCA) 3
Village Lingarewadi		
N- 30	36	105.13
N- 31	32	55.50
Total	215	462.097
Village Madgule		
N- 30	75	172.220
N- 31	38	98.870
Total	113	271.090
Grand Total	328	733.19

Eng. PRASHANT PANDURANG KADUSKAR,Executive Engineer,
Tembhu Lift Irrigation Project,
Division No. 1, Sangli.

Sangli, 19th July 2018.

पोलीस उपआयुक्त, वाहतूक यांजकडून

आदेश

क्रमांक पोडआ/वाहतूक/३२/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून तसेच प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करित आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

समर्थ वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

नेहरू रोडवर मे. लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन, पेट्रोल पंप, भवानी पेठ, प्लॉट नंबर २६७/३, पुणे-४२ या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या समोर ५ मीटर नो-पार्किंग करण्यात येत आहे.

अशोक मोराळे,
पोलीस उपआयुक्त,
वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, २३ मे २०१८.